



महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

विभागीय चौकशी नियमपुस्तिका  
चौथी आवृत्ती, १९९१



## चौथा आवृत्तीची प्रस्तावना

मंग्युअल आंफ डिपार्टमेंटल इन्क्वायरीज (विभागीय चौकशी पुस्तिका) या पुस्तिकेची तिसरी आवृत्ती १९८६ मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या पुस्तिकेत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७५ वंतर्गत विहित करण्यात आलेली विभागीय चौकशी चालविष्याची कार्यपद्धती तसेच वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या प्रशासकीय सूचना व निवेश यांचा समावेश करण्यात आला होता. तथापि, ही पुस्तिका अद्यापर्यंत इंग्रजीमध्येच असल्यामुळे या पुस्तिकेच्या भराठी रूपांतराची गरज प्रकरणाने भासत होती. हे लक्षात चेकल पुस्तिकेची चौबी आवृत्ती भराठीदून प्रकाशित करण्यात येत असून तिच्यामध्ये डिसेंबर, १९९० पर्यंत, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७५ या नियमात केलेल्या सुधारणा, तसेच कार्यपद्धतीविषयक सूचना यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यावृद्धीने ती शक्य तितकी अद्यावत करण्याचा प्रयत्न केला आहे. या भराठी आवृत्तीमुळे विभागीय चौकशीविषयक कामकाज खासनारात्या राजभाषेतून करणे अधिक सोयीचे होईल अशी अपेक्षा आहे.

२. या पुस्तिकेचे संकलन करण्याकामी श्री. झ्या. ना. धकाते, कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग व श्रीमती भीना करडे, अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांचे सहाय्य आलेले आहे. श्री. झ्या. पं. कामतकर, उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांनी पुस्तिकेच्या प्रारूपाची काळजीपूर्वक तपासणी करून काही उपयुक्त सूचना केल्या. त्या सर्वांच्या प्रयत्नांचा अगत्याने निवेश करणे इष्ट वाटते.

३. प्रस्तुत भराठी नियम पुस्तिका ही या प्रकारचे या विषयीचे पहिलेच भराठी प्रकाशन असल्यामुळे त्यात काही कुटी असण्याची शक्यता आहे. तथापि, ही पुस्तिका जास्तीत आस्त अद्यावत व अचूक होण्याच्या दृष्टीने काही विविस सूचना असल्यास, त्या कक्ष अधिकारी सामान्य प्रशासन विभाग (कार्यातन अकरा) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, याचेकडे पाठविल्यात याव्यात. पुढील आवृत्ती प्रसिद्ध करताना त्या लक्षात वेण्यात येतील.

मुंबई,

दिनांक १० जुलै १९९१

एस. ए. श्री. सामान्य

प्रधान सचिव (सेवा),

सामान्य प्रशासन विभाग.

**अनुच्छेदिका**  
**प्रकरण एक**  
**प्रारंभिक चौकशी/तपास**

परिच्छेद क्रमांक		पृष्ठ
१.१	प्रारंभिक चौकशी	१
१.२	निनावी अजाची छालनी व विलहेवाट	१
१.३	प्रारंभिक चौकशी/तपास करण्यासाठी एजन्सी	१
१.४	तक्रारी चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक आत्माकडे (ए. सी. बी.) करे पाठवण्यास सकाच असलेले प्राणिकारी.	२
१.५	लाचलुचपत प्रतिबंधक आत्माकडे (ए. सी. बी.) आलेल्या निनावी तक्रारी लाचलुचपत आत्माकडून (ए. सी. बी.) प्रारंभिक तपास	२
१.६	प्रष्टाचार, लाचलुचपत किंवा गुन्हेगारी स्वरूपाची गैरवतेशुक यासबंधीच्या तक्रारीबाबत (ए.सी.बी.) आधिकाऱ्यांनी व्यावधाची खबरदारी.	३
१.७	प्रारंभिक चौकशी/तपास झीचतेने पूर्ण करणे	३
१.८	वर्ग एकाच्या राज्यावित अधिकाऱ्यांविषद्वाच्या अधिकाऱ्यावाबाबत चौकशी	४
१.९	निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात भीज तपास	५

**प्रकरण दोन**

निलंबन

२.१	शासकीय कर्मचाऱ्यास केळ्हा निलंबित करता येईल	५
२.२	मानीव निलंबन	६
२.३	निलंबित असताना अथ नोकरी, व्यवसाय किंवा धोदा करणे	६
२.४	निलंबित असताना शासकीय कर्मचाऱ्याचा राजीनामा	८
२.५	निलंबनाच्या आदेशात समाविष्ट करावयाची शर्त	८
२.६	निलंबित असताना अनुज्ञेय असलेला निवाह भरा व पूरक भर्ती	८
२.७	निलंबनाच्या कालावधीत निवाह भर्त्यात्मत वसुली	८
२.८	निलंबित असताना महागाई भरा व पूरक भर्त्यात्मत वसुली	९
२.९	निलंबित शासकीय कर्मचाऱ्याच्या नियत सेवावधीनंतर त्याचाविषद्वा चौकशी घालू घेवणे.	९
२.१०	शासकीय कर्मचाऱ्यावरील काटण्याच्या प्रकरणात सकाच अधिकाऱ्यात वोषारोपण दाखल करण्यासाठी किंवा चिनारीय कार्यवाहीच्या प्रकरणात दोषारोपण दाखल करण्यासाठी किंवा चिनारीय	९
२.११	विभागीय चौकशा आणि व्यावालयीय प्रकरणावाबाबती विवरणपत्रे	९

## अनुक्रमांक—चालू

प्रकरण तीन  
सितंतमांगडी कार्यवाहीपरिच्छेद  
क्रमांक

	पृष्ठ
३.१ उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील कार्यवाहीसंबंधी घ्यावगाचे निर्णय	११
३.२ विभागीय चौकशीचा आदेश देख्यास सक्षम असलेला प्राधिकारी	११
३.३ शिक्षा	१२
३.४ वेतनवाढ रोखून ठेवणे	१४
३.५ समयश्वेणीतील खालच्या टप्प्यावर आणणे	१६
३.६ कनिष्ठ सेवेत, श्रेणीत किंवा पदावर किंवा कनिष्ठ समयश्वेणीत पदावगती	१७
३.७ शिक्षा लादण्यास सक्षम असलेले प्राधिकारी	१८
३.८ सक्षीची सेवानिवृत्ती	१८
३.९ विभागीय कार्यवाही—केळ्हा आवश्यक नसेल	१८
३.१० शासकीय पैशांची अफरातफर	२०
३.११ तपक्षीलवार विभागीय चौकशी केळ्हा आवश्यक असेल	२०
३.१२ सविस्तर चौकशी केळ्हा आवश्यक नसेल आणि सोप्या कार्यपद्धतीचा अवलंब केळ्हा करता येईल.	२१
३.१३ दोपारोपत्र कोण बजावू शकते	२२
३.१४ दोपारोप मागे घेणे किंवा काढून घेणे	२२
३.१५ कबूल केलेल्या आरोपावरील कारवाई	२३
३.१६ चौकशी प्राधिकरणाची नियुक्ती	२३
३.१७ सादरकर्त्त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती	२३
३.१८ विधि घ्यवसायीचे सहाय्य	२५
३.१९ विभागीय चौकशी पूर्ण करव्यासाठी कालमयदा	२६
३.२० प्रलंबित विभागीय चौकशीसंबंधी विवरणे	२६
३.२१ कार्यवाही प्रलंबित असताना सेवानिवृत्ती	२८
३.२२ कार्यवाही प्रलंबित असताना राजीनामा देणे	२८
३.२३ विभागीय चौकशी प्रलंबित असताना रुग्णता प्रमाणपत्रावर सेवानिवृत्त होणे	२९
३.२४ २० वर्षीची अहंताकारी सेवा (क्षालिकाईसंस्कृत) पूर्ण काल्यावर स्वीकाराक्याची ऐच्छिक सेवानिवृत्ती.	२९
३.२५ कार्यपद्धती माहीत नसल्याऱ्या परिणामामुळे गैरवाजवी विलंब होणे किंवा चुकीच्या पद्धतीने प्रकरण निकालात काढणे.	२९

## अनुसंधानिका—खट्टला

## प्रकरण चार

## खट्टला भरणे

परिष्केद क्रमांक		पृष्ठ
४.१	खट्टला भरण्याचा निर्णय	३०
४.२	फोजदारी कार्यवाहीच्या तुलनेत विभागीय कार्यवाही	३०
४.३	खट्टला भरणे	३१
४.४	राजपत्रित अधिकाऱ्यांवर खट्टला भरण्यासाठी मंजूरी	३२
४.५	न्यायनिर्णयानंतरची कार्यवाही	३३
४.६	दोषसिद्धीनंतरची कार्यवाही	३३
४.७	दोषमुक्तीनंतरची कार्यवाही	३६
४.८	न्यायालयीन कार्यवाहीचा पाठ्यपुरावा करणे	३६
४.९	खट्टला काढून घेणे	३६
४.१०	बडतर्फ शासकीय कर्मचाऱ्यावर खट्टला भरणे	३७
४.११	खट्टले प्रलंबित असलेल्या प्रकरणात २० वर्षांची अहंताकारी सेवा पूर्ण केल्यानंतरची ऐच्छिक सेवानिवृत्ती.	३७
४.१२	विनयभंग इत्यादींसी संबंधित असणाऱ्या दोषारोपणाच्या आवशीत खट्टला भरणे.	३७

## प्रकरण पाच

## किरकोळ शिक्षा लादणी कार्यपद्धती

५.१	किरकोळ शिक्षा लादणे	३७
-----	---------------------	----

## प्रकरण सहा

## जबर शिक्षा लादण्याची कार्यपद्धती

६.१	संविधानातील तरतुदी	३३
६.२	महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदी	४०
६.३	या प्रकरणात निर्वाचित केलेली कार्यपद्धती ज्या बाबतीत अनुसरावयाची आवश्यकता नाही अशी प्रकरणे.	४१
६.४	दोषरोपणाच्या आवी	४२
६.५	गैरवतंणुकीच्या आरोपासंबंधीचे विवरणपत्र	४३

## अनुस्तवचिका—शालू

## प्रकरण शहा—शालू

परिच्छेद क्रमांक		पृष्ठ
६.६	साक्षीदारांची यादी	४३
६.७	दस्तऐवजांची यादी	४३
६.८	दोषारोपपत्राचे प्रभाण ममुने	४४
६.९	दोषारोपपत्रे पाठवणे	४४
६.१०	दोषारोपपत्र मिळाल्यावर बचावाचे निवेदनपत्र	४४
६.११	सामाईक कार्यवाही	४५
६.१२	सुनावणीची तारीख व जागा निश्चित करणे	४६
६.१३	पहिली सुनावणी	४६
६.१४	शासकीय कर्मचाऱ्याने कागदपत्रे तपासून पहारणे	४७
६.१५	साक्षीदारांना समन्स काढणे	४९
६.१६	शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने कागदपत्रांचा पुरावा सादर करणे	५०
६.१७	शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने साक्षीदारांची तपासणी	५१
६.१८	उल्लट तपासणी	५१
६.१९	साक्षीदारांची फेरतपासणी	५२
६.२०	चौकशी प्राधिकाऱ्याने साक्षीदारांची तपासणी करणे	५२
६.२१	पुरावा अभिलिखित करणे	५२
६.२२	शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने अधिक पुरावा द्वीकुरत करणे	५३
६.२३	प्रकरण समाप्त झाल्यानंतर बचावाचे निवेदन	५३
६.२४	शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने पुरावा सादर करणे	५४
६.२५	शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने नवीन साक्षीदार सादर करणे	५५
६.२६	शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर चौकशी प्राधिकाऱ्याकरवी त्याची तपासणी केली जाणे	५५
६.२७	अंतिम सुनावणी	५५
६.२८	एकतर्फी कार्यवाही	५६
६.२९	अंशतः सुनावणी करण्यात आलेली चौकशी	५६
६.३०	चौकशी प्राधिकाऱ्याचा अहवाच	५७
६.३१	चौकशीचा रोजनामा	५८

## अनुक्रमसिद्धान्त—चालू

## प्रकरण सात

बौकली प्राधिकरणाच्या अहवालावरील कार्यवाही

परिच्छेद क्रमांक		पृष्ठ
७.१	शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याचे निष्कर्ष	५९
७.२	पुढील बौकली	५९
७.३	नव्याने बौकली	५९
७.४	ज्यावेळी दोषारोप भावीत होत नाहीत असा वेळी करावयाची कार्यवाही	६०
७.५	किरकोळ शिक्षा लादण्यास सक्षम वसणाऱ्या प्राधिकरणानें सुरु केलेल्या प्रकरणामध्ये जबर शिक्षा लादण्याची कार्यवाही.	६०
७.६	किरकोळ शिक्षा लादणे	६०
७.७	जबर शिक्षा लादणे	६१
७.८	महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनियम	६१
७.९	अंतिम आदेश	६१
७.१०	आदेश कल्पणे	६२
७.११	ज्याव्या सेवा अन्य विभाग, राज्य आसन, इत्यादीकडून उसन्या वेतलेल्या आहेत किंवा त्यांना उसन्या दिलेल्या आहेत अशा आसकीय कर्मचाऱ्यांवर जबर शिक्षा लादणे.	६२
७.१२	ज्या परिस्थितीत प्रत्यावर्तनामुळे संविधानाच्या अनुच्छेद ३११(२) च्या तरतुदी आकर्षित होतील वशी परिस्थिती.	६३

## प्रकरण आठ

अपील, पुनरीक्षण व पुनर्विस्तोक्तम

८.१	ज्याविरुद्ध अपील करता येते असे आदेश	६५
८.२	ज्याविरुद्ध कोणतेही अपील करता येत नाही असे आदेश	६६
८.३	अपीलीय प्राधिकारी	६६
८.४	अपीलासाठी कालमयाचा	६७
८.५	अपीलाची पद्धत, स्वरूप व आशय	६७
८.६	अपील सादर करण्याचा भारा	६७
८.७	अपीलावरील विचार	६७
८.८	अपीलीय प्राधिकाऱ्याचे आदेश	६८

अनुक्रमणिका—चालू  
प्रकरण आठ—चालू

परिच्छेद  
क्रमांक

पृष्ठ

८.९	किरकोळ शिक्षा बाढ़वून तिचे जबर शिक्षेमध्ये रूपांतर करण्याचे योजिले असेल त्यावाबतीत कार्यपद्धती.	६८
८.१०	आधीच लाडलेल्या जबर शिक्षेहून अधिक जबर शिक्षा लादण्याचे योजिले असेल त्यावाबतीलील कार्यपद्धती.	६८
८.११	महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विचारविनियम करणे ..	६८
८.१२	अपीलातील आदेशांची अंभलबजावणी ..	६९
८.१३	पुनरीक्षण (रिह्जन) करण्यात सक्षम असणारे प्राधिकारी ..	६९
८.१४	पुनरीक्षण प्राधिकाऱ्याने द्यावयाचे आदेश ..	६९
८.१५	पुनरीक्षणाची कार्यपद्धती ..	६९
८.१६	पुनर्विलोकन (रिह्जू) ..	७०

प्रकरण नं८

पुनरःस्थापना

९.१	पुनरःस्थापना करणे ..	७०
९.२	पुनरःस्थापित केल्यावर धावण्याचे आदेश ..	७१
९.३	जेव्हा निलंबनाधीन व्यक्तीला पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले असेल किंवा खटल्यातून मानाने दोषमुक्त करण्यात आले असेल तेव्हा ..	७१
९.४	जेव्हा एखादी व्यक्ती निलंबित असेल आणि तिच्याविशद्द चालू असलेल्या विभागीय चौकशीची परिणती तिला काढून टाकणे (रिमूझ्हल) किंवा बडतर्फ करणे (डिसमिसल) याच्या अतिरिक्त अस्य शिक्षेत झाली असेल किंवा तिच्याविशद्द युरु असलेल्या खटल्याची परिणती मानाने नसेल अशा ‘दोषमुक्तीत झाली असेल तेव्हा.	७२
९.५	कामावरून काढून टाकण्याची (रिमूझ्हल) किंवा बडतर्फीची (डिसमिसल) शिक्षा, प्रकरणातील गुणावणुणावरून अंपिलात रहू करण्यात आली असेल आणि जिच्याविशद्द कार्यवाही करण्यात आली. त्या व्यक्तीला पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले असेल तेव्हा.	७३
९.६	कामावरून काढून टाकण्याच्या (रिमूझ्हल) किंवा बडतर्फीच्या (डिसमिसल) शिक्षेमध्ये अंपिलात फेरबदल करण्यात येऊन कमी शिक्षा लादण्यात आली असेल तेव्हा.	७३

अनुक्रमांकिका—चौलू  
प्रकरण दहा  
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय

परिच्छेद क्रमांक		पृष्ठ
१०.१	संविधानिक तरतुदी	७४
१०.२	महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयागासून सूट) विनिमय, १९६५.	७४
१०.३	ज्या बाबींसंबंधात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करण्याची आवश्यकता नाही अशा बाबी.	७६
१०.४	ज्यांच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे अशा निस्तंभंगविषयक बाबी.	७७
१०.५	आयोगाचा सल्ला	७७

प्रकरण अकरा

प्रवास भत्ता

११.१	विभागीय चौकशीच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित रहाऱ्यासाठी कसूरदार शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा साक्षीदारांना प्रवास भत्ता.	७८
११.२	अभिलेखाच्या निरीकणाकरिता केलेल्या प्रवासावहूळ शासकीय कर्मचाऱ्यास प्रवास भत्ता.	७८
११.३	अभिलेखाच्या निरीकणाच्यावेळी प्रवासात व्यतीत केलेला कालावधी नियमित करणे.	७९
११.४	विभागीय चौकशीच्यावेळी साक्षीदार म्हणून उपस्थित राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता.	८०
११.५	शासकीय कर्मचाऱ्याने साक्ष देण्यासाठी प्रवासात व्यतीत केलेला कालावधी नियमित करणे.	८०
११.६	वशासकीय व्यक्तींना प्रवास भत्ता	८०

अनुस्त्रिपिला—वालू  
प्रकरण बारा  
निवृत्तीबेतनवारकाविष्ट कार्यवाही.

परिशिष्ट		पृष्ठ
क्रमांक		
१२.१	निवृत्तीबेतन रोबून ठेवता येईल किवा काढून घेता येईल असी परिशिष्टी ..	८०
१२.२	ज्ञा प्रकरणाच्या वावतीत, निवृत्तीपूर्वी विभागीय कार्यवाही सुरु करण्यात आली असेल अशा प्रकरणातेवंधीतील कार्यवाही.	८१
१२.३	शासकीय कर्मचारी मेवेतून निवृत्त झाला असेल अशा प्रकरणातील कार्यवाही	८१
१२.४	न्यायिक कार्यवाही	८२
१२.५	कार्यवाही सुरु करण्याची तारीख निश्चित करणे	८२

## प्रकरण तेरा

## अभिसेक जेतन करून ठेवणे

१३.१	अभिलेख तथार करणे	८३
१३.२	कागदपत्राची अभिरक्षा	८३
१३.३	कागदपत्रे जेतन करून ठेवण्याचा काळावधी	८३

## प्रकरण चौडा

## परिशिष्टे

१	निलंबन आदेशाचा नमुना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९, नियम ४ (१), (परिच्छेद २.१ आणि २.२).	८४
२	महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण, अवधी, स्वीकेतर सेवा आणि निलंबन, वडतकी व सेवेतून काढून ठाकणे यांच्या काळातील प्रवाने) नियम, १९८१ द८ चा उतारा (परिच्छेद २.६).	८८
३	चौकटी अधिकारी नियुक्त करण्यासंबंधीच्या आदेशाचा नमुना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ याचा नियम ८(२) (परिच्छेद ३.१६).	९१
४	अंशतः सुनावणी करण्यात वालेल्या चौकटीसाठी चौकटी अधिकाऱ्याचा नियुक्ती आदेशाचा प्रमाण नमुना (परिच्छेद ६.२९).	९२
५	सांदरकर्त्यां अधिकाऱ्याच्या नियुक्तीवाबत आदेशाचा प्रमाण नमुना (परिच्छेद ३.१७).	९४

अनुस्मानिका—चालू

प्रकरण चीडा—चालू

परिच्छेद—चालू

परिच्छेद क्रमांक	पृष्ठ
६ एकदित कार्यवाहीमध्ये सादरकर्त्त्वा अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रमाण नमुना (परिच्छेद ३. १७).	१६
७ विभागीय चौकशी करण्यास सक्षम आहेत वरे समजात येणाऱ्या अधिकाऱ्याचा किमान दर्ज दर्शविणारे विवरणपत्र (परिच्छेद ३. १६).	१७
८ विभागीय चौकशी पूर्ण करण्याकरिता मुदतवाढी भंजूर करण्यास सक्षम अंसणारे प्राधिकारी (परिच्छेद ३. १९).	१२५
९ विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढीचे प्रस्ताव सादर करण्यावाचा प्रमाण नमुना (परिच्छेद ३. १९).	१२६
१० किरकोळ शिक्षा लादणाऱ्या दोषारोपांव्या ज्ञापनाचा नमुना (परिच्छेद ५. १).	१२७
११ अबर शिक्षा लादणाऱ्या दोषारोप ज्ञापनाचा नमुना (परिच्छेद ६. ८).	१२८
१२ सामाईक कायंवाही करावयाच्या प्रकरणाबद्ये फिस्टथंगाविषयक कारवाई करण्यासाठी काढावयाच्या आदेशाचा नमुना (परिच्छेद ६. ११).	१३१
१३ महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीपेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ७०, ७१ व ७२ मध्यील उतारे (परिच्छेद ९.२).	१३३
१४ महाराष्ट्र नागरी सेवा (नियुक्तीवेतन) नियम, १९८२ मध्यील नियम २७ (२) (व) (एक) अनुसार यावयाच्या भंजुरीचा नमुना (परिच्छेद १२. ३).	१३९
१५ महाराष्ट्र नागरी सेवा (नियुक्तीवेतन) नियम, १९८२ मध्यील नियम २७ (२) (व) (एक) खालील कायंवाही संबंधात यावयाच्या दोषारोपपत्राचा नमुना [परिच्छेद १२. ३ (२)].	१४०
१६ फौजदारी आरोपाखाली दोषी ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला बदलके करणे (डिसमिसल), सेवेतून काढून टाकणे (रिमूझल), वा सक्तीने सेवानिवृत्त करणे (कम्प्लसरी रिटायरमेंट) यावाची आदेशांचा प्रमाण नमुना (परिच्छेद ४.६).	१४२
१७ फौजदारी आरोपातून दोषमुक्त शालेल्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यासंबंधीच्या आदेशाचा प्रमाण नमुना (परिच्छेद ४.६).	१४३

अनुक्रमांकिता—समाप्त  
प्रकरण चौदा—समाप्त  
परिसिद्धे—समाप्त

परिच्छेद क्रमांक		पृष्ठ
१८	शासकीय कर्मचार्यावर लावलेली शिक्षा रद्द करण्यासंबंधीच्या आदेशाचा प्रमाण नमुना (परिच्छेद ४.६).	१४५
१९	प्रलंबित विभागीय चौकशीचे विवरण .....	१४६
२०	अफरातफरीच्या प्रकरणाची नोंदवही .....	१४७
२१	भाहराट्टु विभागीय चौकशी (साक्षीदारांता हजर राहण्यास आणि दस्तऐवज सादर करण्यास भाग पाठण) अधिनियम, १९८६.	१४८
२२	अपचाऱ्यावर बजावण्यात येणाऱ्या प्राथमिक सुनावणीच्या नोटीसचा नमुना .....	१५३
२३	अपचाऱ्यावर बजावण्यात येणाऱ्या नियमित सुनावणीच्या नोटीसचा नमुना .....	१५५
२४	साक्षीदारांता पाठवावयाच्या पत्राचा नमुना .....	१५७
२५	सहायक अधिकाऱ्याच्या नियंत्रक प्राधिकरणास, सहायक अधिकाऱ्यास साक्षीसाठी बोलाविष्यात आले असल्याचे कळविष्याबाबतच्या पत्राचा नमुना.	१५८

प्रकरण एक  
प्रारंभिक चौकशी/तपास

१.१. प्रारंभिक चौकशी—(१) विभागीय चौकशीचा आदेश देण्यापूर्वी, विभागीय चौकशीचा आदेश देण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याने नेमके दोषारोप व गैरवर्तणुकीच्या आरोपाचे विवरणपत्र करण्यासाठी पुरेसा पुरावा आहे किंवा नाही, याबाबत स्पष्टवणे निर्णय घेतला पाहिजे. जर पुरेसा पुरावा उपलब्ध नसेल तर, पुरावा गोळा करण्यासाठी प्रारंभिक चौकशी/तपास करणे अत्यावश्यक आहे. विभागीय चौकशी करण्यासंबंधीचे प्रकरण हे गैरवर्तणुकीच्या अहवालाच्या किंवा तक्रारीच्या आघारावर उदभूत शकेल. संवंसाधारणपत्र असा अहवालात सराळ विभागीय चौकशी सुकृत करण्यासाठी पुरेसा मजकूर अंतर्भूत असू शकेल, तरीही तक्रारीच्या आबतीत असा निर्णय घेण्यापूर्वी तिचा तपास करणे आणि पुरावा गोळा करणे, हे नेहमी बाबश्यक राहील.

(२) शासकीय कर्मचाऱ्यांचिह्न केलेले आरोप जेव्हा गंभीर स्वरूपाचे असतील किंवा पदावतीत, सेवेतूम कोठून टाकणे किंवा बडतफी योसारवी जवऱ शिका देण्यायोग्य असतील, तेव्हा त्याच्याचिह्न आबश्यक पुरावा गोळा करण्याच्या प्रयोजनासाठी प्रारंभिक चौकशी नेहमीच आबश्यक राहील. तपास किंवा चौकशी पोलिसांनी केली असेल आणि त्यासंबंधीचा अहवाल मिळाला असेल अशा बाबतीत पुढी प्रारंभिक चौकशी करण्याचा आदेश देण्याची आबश्यकता राहणार नाही. पोलिसांनी केलेला तपास किंवा चौकशी आबश्यक से दोवारोपेपत्र आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांचे विवरणपत्र त्यार करण्यासाठी पुरेसी ठरेल.

(३) नियमांमध्येच जेव्हा प्रारंभिक चौकशी अपेक्षित असते (विशिष्ट शाखांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आबतीत असते, त्याप्रमाणे) तेव्हा प्रारंभिक चौकशी न घुकता करावी.

(४) प्रारंभिक चौकशी ही सक्षम प्राधिकाऱ्याने स्वतः किंवा नियमांनव्ये आबश्यक असेल अशा कोणत्याही अक्तीने करावी आणि या संबंधात कोणतेही नियम अस्तित्वात नसल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्देशित केलेल्या अधिकाऱ्यानीं ती करावी. प्रारंभिक चौकशी करण्यासाठी, “आरोप तक्रार किंवा चौकशीसाठी आणि अहवालासाठी” असा शेरा भारून दुर्घट अधिकाऱ्याकडे नुसतीच पाठवू नये, तर प्रयोजनासाठी विवक्षितपत्रे निर्देशित केलेल्या अधिकाऱ्याकडे त्याच्या नावाने ती पाठविष्यात यावी आणि अशा पदनिर्देशित अधिकाऱ्याने स्वतः प्रारंभिक चौकशी करावी.

१.२. निनाबी अजवीची छामनी व विलेवाई.—ज्या निनाबी अजवीत पडताळणी करण्या-जोगी विशिष्ट उदाहरणे विली असतील असतील अजवी ती चौकशी करण्याइतपत्र सार्वजनिक दुष्टचा महसूसाची असतील असेमिनाबी अजवी वगळता, निनाबी अजवी कोणतीही कार्यवाही न करता दप्तरदाखल करावयाचे असतात. अशा अजवीवर कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे आपला स्वेच्छाधिकार वापरून त्यांपैकी कोणत्या अजवाबाबत चौकशी करावी आणि कोणत्या अजवीची करू नये हे ठरवावी लागेल. (सासाकीय परिपक्वक सा. प्र. विं. क्र. सी.डी.आर-१९६१-डी, दिनांक ३ फेब्रुवारी १९६२).

१.३. प्रारंभिक चौकशी/तपास करण्यासाठी एजन्सी—याबाबतचा निर्णय आरोपाचे स्वरूप आणि इतर गोष्टीवर अवलंबून असेल. ज्या प्रकरणातील आरोपात बासकाईने तपास,

झड़त्या, अनेक निवेदनांची नोंद करणे, थेंकेतील शिलकी रकमांची तपासणी यांत्सारक्या आवी अंतर्भूत असतील अशी प्रकरणे या प्रयोगनासाठी लाचलुचपत विरोध केंद्र (ए.सी.बी.) हीच सुयोग्य एजन्सी असल्यामुळे सरळ त्या केंद्राकडे पाठविष्यात यावीत. इतर प्रकरणांच्या बाबतीत विभागीय प्रमुखांना संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे जारित आणि त्याच्या सचिवांचा लौकिक या गोप्टीसंबंधी अधिक माहिती असणे अवैधित असल्यामुळे, निवान मुख्यांतील तरी ती त्यांच्याकडे सोयविष्यात यावीत. तथापि, जेहा सापला लौकिक्यासोरखी उपायवोजना करणे आवश्यक असेल तेहा त्यासाठी लाचलुचपत विरोध केंद्र (ए.सी.बी.) हीच योग्य एजन्सी असेल. (श. प., सा. प्र. वि. क. सीडीआर-१९६१-टी, दिनांक ३ फेब्रुवारी, १९६२).

१.४. औकासीसाठी तकारी लाचलुचपत विरोधी केंद्राकडे (ए. सी. बी.) पाठविष्यात संक्षम असलेले आधिकारी.—वरेच निनावी अर्जं योग्य छाननी न करताच औकासीसाठी लाचलुचपत विरोध केंद्राकडे (ए.सी.बी.) पाठविष्यात येतात. लाचलुचपतीची वरीचशी प्रकरणे विशिष्ट निनावी अर्जांच्या पाठवुराव्यामुळेच शोधून काढण्यात आली आहेत, हे जरी खरे असले तरी निनावी अर्जं योग्य छाननी न करता औकासीसाठी लाचलुचपत विरोध केंद्राकडे (ए.सी.बी.) पाठविष्याच्या अधिकारी पाठविष्यात येत व वर्ष दोनच्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र संबंधित अधिकाऱ्यांच्यावर नव्हे तर काही मंडविष्यर्त संबंध शासकीय कर्मचाऱ्यांच्या नीतीधर्यावर गंभीर परिणाम होतो. कारण वरी या औकासी नोपनीय स्वरूपाच्या असल्याचे संभविष्यात येत असले तरी त्यातील माहिती वरेचका बाहेर फूटते आणि एखादा अधिकाऱ्याविषद अखेंरीस काहीही सिद्ध झाले नाही तरीही समाजातील त्याच्या प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम होतो. अशा गोप्टी घडू नयेत म्हणून आणि निनावी अर्जांची योग्य रीत्या छाननी बळवी म्हणून असे अर्ज—

(अ) वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत, विभागाच्या संचिवाच्या स्वतःच्या आदेशान्वये आणि त्यास आवश्यक वाटेल तर भुक्त संचिवाच्याही आदेशान्वये आणि

(ब) अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, विभाग प्रमुखांच्या आदेशान्वये,— औकासीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (ए.सी.बी.) पाठविष्यात यावेत.

१.५. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (ए. सी. बी.) असेल्या निनावी तकारी तकारी. —येट आपल्याकडे आलेल्या निनावी तकारीरैपैकी ज्या कोणत्याही तकारीत करण्यात आलेली अभिकथने चौकशी करण्यायोग्य आहेत असे लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात (ए.सी.बी.) वाटेल तर त्या केंद्राने अशा निनावी तकारी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या हूळ्यांचाली काम करत असेल त्या जिल्हा प्रशासन प्रमुखाकडे पाठवाच्यात आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा लौकिक किंवा अभिकथन केलेला प्रसंगाची पासवैभूमी विधारात घेऊन आपले अभिप्राय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (ए.सी.बी.) पाठविष्याविषयी त्यास कळवावे. या जावेप्रदत्तीत स्वतः विभाग/कार्यालय प्रमुखानेच आपले अभिप्राय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (ए.सी.बी.) पाठविषयी आवश्यक आहे. आणि ज्या अधिकाऱ्याविषद तकार करण्यात आली असेल त्याच अधिकाऱ्याकडे, ती तकार किंवा अर्ज टिकाटिष्यणीसाठी किंवा अभिप्रायासाठी

(श.प., सा.प्र. वि. क. सीडीआर-२०६५/२४१०/डी-१, दिनांक ३१ जानेवारी १९६६).

१.६. लाचलुचपत प्रतिबंधक सास्कारदून (ए.सी.बी.) प्रारंभिक तपास.—ए.सी.बी.ज्या दोलीस अधिकार्याने तशी विनंती केली असेल तेव्हा संबंधित शासकीय कार्यालयाच्या प्रभारी अधिकार्याने, आपल्या ताब्यातील सर्व संबद्ध माहिती व सरकारी कागदपत्रे तपरस्तेने त्यांच्याकडे पाठवावीत. ए.सी.बी. ज्या पोलिसांना कधीकधी संबंधित सरकारी कार्यालयाच्या प्रभारी अधिकार्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तीकडून, तसेच अपाचारी व्यक्तीकडूनही माहिती मिळवणे आवश्यक ठरेल. काहीवेळा संबंधित अधिकारी, विशेषतः त्यांच्या स्वतःच विशद्ध केलेल्या दोषारोपांच्या तपासाच्या संबंधात माहिती मागविल्यात आली असेल अशा वावतीत, ए.सी.बी. ज्या पोलिसांना कोणतीही माहिती देण्यास नकार देतास. ज्या व्यक्तीविरुद्ध चौकशी आयोजित करण्यात येत असेल अशा व्यक्तीस तिने केलेल्या अधिकथित गैरवतरुकीसंबंधी निवेदने देण्यास भाग पाडता येत नसले तरी, तिने आपल्या ताब्यातील सर्व संबद्ध माहिती (निवेदन देण्याहून वेगळी अशी) तपास करणाऱ्या अधिकार्यांना न पुरवण्यास कोणतेही कारण दिसत नाही. चौकशी चाचू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी ए.सी.बी. ज्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य घावे आणि त्यांनी तशी विनंती केल्यास आपल्या ताब्यातील सर्व संबद्ध सरकारी माहिती त्यांना तपरस्तेने पुरवावी आणि आवश्यक असेल तेव्हा तेव्हा त्यावात विभाग/कार्यालय प्रमुखास यावावतची वस्तुस्थिती कळवावी.

(शा.प., सा.प्र.वि. क्र. सीडीआर-२०६८-डी-१, दिनांक २० मे, १९६८)

१.७. भ्रष्टाचार, लाचलुचपत किंवा गृहेगारी स्वरूपाची गैरवतरुक यांत्रंधीक्षा तकारीवावत लाचलुचपत विरोध केंद्राच्या (ए.सी.बी.) अधिकार्यांनी इत्याक्षयाची खबरदारी.—विहित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार, लाचलुचपत किंवा गृहेगारी स्वरूपाची गैरवतरुक याची अंभिकथने करणाऱ्या तकारी लाचलुचपत विरोध केंद्राकडे (ए.सी.बी.) येतात तेव्हा, त्या केंद्राच्या अधिकार्यांनी अशा तकारीवावत धोरणीपत्राने चौकशी करणे आवश्यक असते आणि ज्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध चौकशी करण्यात येत असेल अशा कर्मचाऱ्यांस किंवा त्याच्याशी हितसंबंधित असण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही व्यक्तीस अशी चौकशी करण्यात येत असल्याचे कळणार नाही, या गोटीकडे लक्ष देण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

(शा.प., सा.प्र.वि. क्र. सीडीआर-१०७२/१३९०-डी-१, दिनांक ७ डिसेंबर, १९७२)

१.८. प्रारंभिक चौकशी/तपास ग्रीष्मतेने पूर्ण करणे.—(१) सर्वसाधारणपणे चुका, निष्काळजीपणा, अफरातकर, नियमबाबू गोष्टी, सरकारी वैशांची हीनी इत्यादीची जबाबदारी निश्चित करण्यासंबंधीचे प्रारंभिक तपास ग्रीष्मतेने पूर्ण केले जात नाहीत आणि ते दीर्घकाळपर्यंत रेणाळत रहातात. काही प्रकरणात तपास पूर्ण होऊन विभागीय चौकशी सुरु होईपर्यंत संबंधित शासकीय कर्मचारी एकत्र सेवेतून निवृत्त होतात किंवा मरणापावतात. अशा रीतीने विलंब लागल्यामुळे कुसुरवारांस विशेषतून सुटप्पास मदत होते. म्हणून असे तपास शक्य तिवक्ष्य रुक्कवर पूर्ण करण्यात यावेत आणि कोणत्याही वावतीत हा कालाकडी, तपास करण्याचा निर्णय घेतल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये.

(२) जर कोणत्याही विशेष कारणामुळे, तपासात जास्त कालाकडी लागल्याची शक्यता असेल तर, तपास करणाऱ्या अधिकार्याने आपल्या विभाग प्रमुखाकडे विलंबाची कारणे वेऊन एक अहवाल सादर करावा. तपास पूर्ण करण्यासाठी कालाकडी वाढवून देण्यास पुरेसे कारण आहे, अशी विभाग प्रमुखाची आली तर त्याने तपास करणाऱ्या अधिकार्यास

असा कालावधी बादवून देख्याच्या परवानगीसाठी शासनाच्या प्रशासकीय विभागाची मंजुरी मिळवावी. तपास करणारा अधिकारी हा स्वतःच विभाग प्रमुख असेल तर त्याने विलबाबी काही कारणे असल्यास ती शासनास कळवावीत आणि चौकशी पूर्ण करण्यासाठी कालावधी बादवून घ्यावा.

(शा.प., सा.प्र.वि. क्र. सीडीआर-१०७३/२४६६८-डी-१, दिनांक ८ नोव्हेंबर, १९७३)

१.१. वर्ष एकच्या राजपत्रित अधिकाऱ्याविषद्द्या अभिकथनाबाबत चौकशी.—

(१) सध्याच्या कार्यपद्धतीनुसार, वर्ष एकच्या राजपत्रित अधिकाऱ्याविषद्द्या अभिकथनाबाबत चौकशी करण्यासाठी संचालक, लाचलुचपत विरोध (ए.सी.वी.) केंद्र यांनी शासनाच्या गृह विभागाचे आदेश मिळवणे आवश्यक आहे.

(२) जेव्हा जेव्हा शासकीय कर्मचाऱ्याविषद्द भ्रष्टाचार, लाचलुचपत किंवा गुन्हेचारी गैरवतीपक यावावतची अभिकथने करण्यात तकारी लाचलुचपत विरोध केंद्राकडे (ए.सी.वी.) येतील तेव्हा, त्या केंद्राच्या अधिकाऱ्यांनी आशा तकारीवावत धोरणीपणाने चौकशी करणे आवश्यक आहे आणि या शासकीय कर्मचाऱ्याविषद्द चौकशी करण्यात येत असेल क्वाहा कर्मचाऱ्यास अशी चौकशी करण्यात येत असल्याचे कल्पार माही, या शीर्षीकडे लॅस देख्याची खंबरदारी घेणे आवश्यक आहे. तथापि, काही प्रकरणात, या शासकीय कर्मचाऱ्याविषद्द अभिकथने केली गेली आहेत र्याच्या बाबतीत धोरणीपणाने चौकशी करत असताना त्याचे म्हणजे समजून घेणे उपयोगी पडते. ए.सी.वी. विभाग प्रकरणात चर, संचालक, लाचलुचपत विरोध केंद्र (ए.सी.वी.) यांना, त्या शासकीय कर्मचाऱ्याविषद्द अभिकथने केली आहेत त्याचे म्हणाऱ्ये समजून घेणे इष्ट वाटत असेल तर, आशा कर्मचाऱ्याची धोरणीपणाने चौकशी करते वेळी, त्याचे म्हणणे समजून घेण्यास हक्कात असणार नाही.

(३) जेव्हा जेव्हा, धोरणीपणाने केलेल्या प्रांरभिक चौकशीच्या आधारावर, वर्ष एकच्या अधिकाऱ्याविषद्द केलेल्या अभिकथनाबाबत खुली चौकशी करणे आवश्यक वाटेल तेव्हा, वर तो अधिकारी, अखिल भारतीय सेवेचा सदस्य, किंवा महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मध्ये आव्याप्त केल्याप्रमाणे, विभाग प्रमुख असेल तर अशी चौकशी करण्यासाठी शासनाची परवानगी मिळवावी लागेल. अशी परवानगी मिळविताना संचालक, लाचलुचपतविरोध केंद्र (ए.सी.वी.) यांना योग्य त्या आदेशासाठी शासन सचिव, गृह विभाग, यांच्याकडे द्वावाने कळवावे/लिहावे लागेल. सचिव, गृह विभाग हे मुळ सचिवांमध्ये कार्यकृत मुळ भव्याचे आदेश मिळवितील प्राणि ते संचालकांना कळवतील.

(४) अखिल भारतीय सेवेचा सदस्य किंवा विभाग प्रमुख कर्मचाऱ्याविषद्द इतर वर्ष एकच्या अधिकाऱ्याविषद्द्या अभिकथनाबाबत खुली चौकशी करण्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. मात्र, संचालक, लाचलुचपत विरोध केंद्र (ए.सी.वी.) किंवा संबंधित विभाग प्रमुख यांनी अंवयित विभागाबाबत व्यवसीक शासनी केल्यानंतर आणि खुल्या चौकशीचे समर्थन करण्यास पुरेसज पुरावा आहे; याचलु त्याचे स्वतःक समाधान आल्यानंतर आणि त्यावाबती सचिव, गृह विभाग यांच्याविषद्द असरी मिळाल्या नंतरच्यु अशा अधिकाऱ्याविषद्दची चौकशी सुरु करण्यात यावी.

(शा.प., सा.प्र.वि. क्र. सीडीआर-१९७१/सी-१५८३-डी-१, दिनांक ३३ फेब्रुवारी, १९७२ आणि सीडीआर-२०८०/सी-१६१४-३७३-अक्टोबर, दिनांक १२ जारी, १९८१.)

१.१०. निलंबित शासकीय कर्मचार्याच्या प्रकरणात झोट तपास.—(१) पोलिसांनी आणि अस्य प्राधिकाऱ्यांनीही तपास पूर्ण करण्यास वेसुमार बिलंब लाकल्याची उदाहृते शासनाच्या निलंबनात शाळी आहेत. परिणामी, ज्या प्रकरणात, खटला सुरु करण्यात आला होता, अशा प्रकरणात न्यायालयात दोषारोपणे दाखल करण्यास आणि ज्या प्रकरणात शिस्तभंगाची कर्मवाही सुरु केली होती अशा प्रकरणात दोषारोपणे बजावण्यात वेसुमार बिलंब शाळा आहे. निलंबनामुळे शासकीय कर्मचार्यास फार लास सहन करावा लागतो. संबंधित फासकीय कर्मचार्यास होण्यारा अनावश्यक त्रात टाळण्यासाठी, निलंबनाचा कालावधी अमरी कंकीत कमी ठेवला जाईल याची निश्चिती करणे आवश्यक आहे.

(२) अशा प्रकरणात तपासणीचे काम पूर्ण करून संबंधित शासकीय कर्मचार्याला निलंबित केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत, खटला सुरु केला असेल, अशा प्रकरणात सकात अधिकारितेच्या न्यायालयात त्याच्यावर दोषारोपणे दाखल करण्यात यावे किंवा विभागीय कर्मवाहीच्या प्रकरणात दोषारोपणे बजावण्यात यावे. उपरोक्त आलावधीच्या आत तपास पूर्ण करण्यासाठी तपास करण्याच्या प्राधिकाऱ्यांना व्यक्तिकृत अदावदार घरण्यात यावे. अस्यत अवघड प्रकरणात तपासणी पूर्ण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामधील सेवा प्रभाग ज्या सचिवांकडे आहे त्याच्या पूर्वी सहमतीने हा कालावधी सहा महिन्यांनी वाढवून देला येईल. एका वर्षांपालिकडील मुदतवाडीसाठी शासनाची पूर्वी मंजुरी आवश्यक राहील. असी प्रकरणे संतालपीन विभागांनी सचिव (सेवा), सा. प्र. वि. प्रांच्या मार्फत शासनात सोडर करावीत.

(शा.प., सा.प्र.वि., क. सीडीआर. ११९०/प्र. क. ६९९०/११, दिनांक २७ नोव्हेंबर, १९९०.)

### प्रकरण दोळ निलंबन

२.१. शासकीय कर्मचार्यास केव्हा निलंबित करता येईल.—शासकीय कर्मचार्यास निलंबित करण्याचा निर्णय घेताना लोकाहित हा मार्गदर्शक घटक असावा. शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यांनी शासकीय कर्मचार्यास पुरेशा समर्थनाशिवाय वेफिकिरीने निलंबित करू नये. त्यांनी आपल्या स्वेच्छाधिकाराचा अस्यत काळजीमूर्वक बापर करावा.

निलंबन समर्थनीय ठरू शकेल अशा परिस्थितीतच निलंबनाचा आदेश देण्यात यावा. याबाबत संवेसाधारण तस्व असे असंवेत की, सामान्यांचे शासकीय कर्मचार्याचिह्न फेलेली अधिकारी गंभीर रुक्कमीची असल्याशिवाय, आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे प्रथमदर्शनी त्योंत बडतफे करण्यासारखी किंवा सेवेतून काढून टाळण्यासारखी वाव असल्याशिवाय, किंवा तो प्रस्त्रक सेवेत राहिल्यास त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण होण्यास किंवा त्या प्रकरणाच्या तपासात अडथळा निर्माण होण्याचा संभव आहे, असे मानास्पास कारण असल्याशिवाय, निलंबनाचा आदेश देण्यात येऊ नये. अन्य प्रकरणात, संबंधित शासकीय कर्मचार्यास साक्षी-दारामध्ये हस्तक्षेप करण्यास किंवा त्याच्याविशद्द असलेल्यां पुराव्यात ढबलादवळ करण्यास कोणत्याही प्रकारे वाव मिळणार नाही याची खाली करून घेण्याच्या दृढीतील त्याची अन्य ठिकाणी बदली करण्यासंबंधी उपर्योगाना केल्यास फुरेरे होईल.

(१) वर नमूद केलेल्या सर्वसाक्षात्तण तंत्राचे स्पष्टीकरण म्हणून, ज्या कारणांसाठी शासकीय कर्मचाऱ्यास निलंबित करणे योग्य होईल त्याची उदाहरणे खाली दर्शविष्यात आली आहेत. ही उदाहरणे केवळ मार्गदर्शनासाठी दिली आहेत. ती अनिवार्य आहेत असे समजप्यात येऊ नये :—

(एक) ज्या प्रकरणात शासकीय कर्मचारी सेवेत राहिल्यामुळे तपास, न्याय चौकशी किंवा कोणतीही चौकशी करण्यास बाधा येईल (उदा. सासीदार किंवा कागदपत्रे यात ढवठाढवळ केली जाण्याची धार्स्ती असेल) आणी प्रकरणे,

(दोन) शासकीय कर्मचारी सेवेत राहिल्यामुळे, तो ज्या कार्यालयात काम करत असेल त्या कार्यालयातील शिस्तीवर गंभीर ग्रतिकूल परिणाम होण्याचा संभव असेल तेव्हा,

(तीन) घरील (एक) व (दोन) मध्ये समावेश केलेल्या प्रकरणांव्यतिरिक्त शासकीय कर्मचारी सेवेत राहणे, हे व्यापक लोकहिताच्या विरुद्ध असेल तेव्हा उदाहरणार्थ, अप्रवाद असेल आणि अशा अप्रवादांमध्ये, विशेषत: भ्रष्टाचारामध्ये, गोवलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याच्या शासनाच्या घोरणाचे निदर्शक म्हणून शासकीय कर्मचाऱ्यास निलंबित करणे, आवश्यक असेल तेव्हा,

(चार) शासकीय कर्मचाऱ्याचिरुद्ध अभिकथन करण्यात आले असेल आणि ज्यामुळे त्याच्यावर खटला भरणे किंवा विजागीय कार्यवाहीत त्याच्याचिरुद्ध कार्यवाही करणे समर्थनीय ठरेल असे प्रारंभिक चौकशीत प्रथमदर्शीनी आढळून आले असेल तेव्हा आणि कार्यद्वाहीमुळे त्यास सिद्धापराध ठरवले जाण्याचा आणि किंवा सेवेतून बडतर्फ केले जाण्याचा, काढून टाकले जाण्याचा किंवा सक्तीने सेवानिवृत्त केले जाण्याचा संभव असेल अशा बाबतीत.

वर नमूद करण्यात आलेल्या पहिल्या तीन उदाहरणात, शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यास प्रकरणाचा तपास चालू असताना आणि प्रथमदर्शीनी प्रकरण सिद्ध होण्यापूर्वीही शासकीय कर्मचाऱ्यास निलंबित करण्याच्या आपल्या स्वेच्छाधिकाराचा वापर करता येईल.

(२) वर उल्लेख करण्यात आलेल्या उदाहरणात, ज्यामध्ये निलंबनाचे आदेश देणे इष्ट असेल असे, गैर आचरणाचे विवक्षित प्रकार खाली दर्शविष्यात आले आहेत :—

(एक) तैतिक अधिकाऱ्यात समाविष्ट असलेला कोणताही अपराध किंवा वर्त्तन्कू,

(दोन) भ्रष्टाचार, सरकारी प्रशासन अपहार किंवा दुर्विनियोग, प्रमाणावाहेर मत्ता बाळगणे, सरकारी अधिकारांचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर,

(तीन) शासनाची भोठी हानी करणारा असा गंभीर स्वरूपाचा निष्काळजीपणा आणि कारंव्यच्युती,

(चार) कर्तव्यविन्मुद्द होणे (काम करणे सोडून देणे),

(पाच) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छेंखी आदेशाचे पालन करण्यास नकार देणे किंवा त्याचे बुद्धिपुरःसर पालन न करणे.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९, नियम ४(१) अनुसार निलंबनाच्या आदेशाचा प्रमाण नमुना परिशिष्ट १ मध्ये दिला आहे.

(शा.प.सा.प्र.वि., क्र. सीडीआर. २०६५/शिफारस क्र. ६१/डी-१, दिनांक १७ जून १९६५)

२.२. मामीव निलंबन.—महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९, नियम ४ च्या उप नियम (२) कनुसार शासकीय कर्मचारी खालील परिस्थितीमध्ये निलंबनाधीन असल्याचे मानाऱ्यात येईल :—

(अ) फोजदारी आरोपाखाली किंवा अन्यथा, अठठेचाळीस तासाहून अधिक काळपर्यंत पोलीस कोठडीत किंवा न्यायालयीन कोठडीत अटकेत ठेवले असले तर, त्याला अटकेत ठेवल्याच्या दिनांकापासून, आणि

(ब) जर अपराधासाठी सिद्धापराध ठरवून त्याला अठठेचाळीस तासाहून अधिक काळपर्यंत कारावासाची शिक्षा झाली असेल आणि अशा प्रकारे सिद्धापराध ठरल्यामुळे त्याला तात्काळ बडतर्फ केले नसेल किंवा सेवेतून काढून टाकले नसेल किंवा सक्तीने सेवानिवृत्त केले नसेल तर त्याच्या अपराधसिद्धीच्या दिनांकापासून.

वरील (ब) मध्ये उल्लेखिलेलो अठठेचाळीस तासांचा कालावधी हा, सिद्धापराध ठरल्या-मंतर कारावास सुरु झाल्यापासून मोजण्यात यावा आणि मधून मधून खंडित होणारा कारावासाचा खंडित कालावधी असल्यास, तोही या प्रयोजनासाठी मोजण्यात यावा.

निलंबनाधीन सरकारी कर्मचाऱ्यावर लादलेली बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे किंवा रद्द करण्यात येऊन, प्रकरण पुढील चौकशीसाठी किंवा कारवाईसाठी किंवा अन्य कोणत्याही निवेशासह पाठवण्यात आल्यास बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे किंवा सक्तीची सेवानिवृत्ती यांबद्दलच्या मूळ आदेशाच्या तारखेला आणि तेव्हापासून त्याच्या निलंबनाचे आदेश अमलात येणे चालू झालू, असे समजप्यात येईल आणि ते पुढील आदेश होईपर्यंत अमलात राहतील.

ज्यावेळी, शासकीय कर्मचाऱ्यावर लादलेली बडतर्फीची, सेवेतून काढून टाकण्याची किंवा सेवानिवृत्तीची शिक्षा न्यायालयाच्या निर्णयामुळे किंवा त्यानुसार रद्द करण्यात येईल किंवा कांत्य किंवा निरर्थक ठरवण्यात येईल आणि शिस्तभंगविषयक प्राधिकारी प्रकरणाच्या परिस्थितीचा विचार करून, ज्या अधिकथनांच्या आधारे सुरवातील बडतर्फीची, सेवेतून काढून टाकण्याची किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीची शिक्षा लादण्यात आली हीती, त्यो अधिकथनांच्या आधारावर, त्याच्याविरुद्ध पुढील चौकशी करण्याचे ठरवील, त्यावेळी, शासकीय कर्मचाऱ्याला, बेडतर्फीच्या किंवा सेवेतून काढून टाकण्याच्या किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या मूळ आदेशाच्या तारखेपासून नियुक्ती प्रांगिकाच्याने पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केले असल्याचे मृणाल्यात येईल.

परंतु, जेथे न्यायालयाने प्रकरणाच्या गुणावृणांची छानती न करता केवळ तात्रिक मुद्द्यावरून निर्णय दिला असेल तर, अशा प्रकरणात मार्ग काढण्यासाठी जर पुढील चौकशी आवश्यक असेल तर, त्या प्रकरणावेरोज अन्य प्रकरणी अशी पुढील चौकशी करण्यात येऊ नये.

निलंबनाच्या कालावधीत त्याला झावयाची प्रदाने, महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे या काळातील प्रदाने) नियम, १९८१ भागील नियम ७०, ७१ व ७२ यांच्या तस्तुदीनुसार विनियमित करण्यात यावी.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९, नियम ४ (२) अन्वये मामीव निलंबनाच्या आदेशांचा प्रमाण नमुना जोडपत्र एकमध्ये दिला आहे.

२.३. निलंबित असताना अन्य नोकरी किंवा धंदा करणे.—निलंबनार्थीना शासकीय कर्मचाऱ्यास, निलंबनार्थी काळातही महाराष्ट्र नागरी सेवा (प्रिस्त व अपील) नियम, १९७९ लाग असतात. त्यानुसार त्याने निलंबित असताना शासनाच्या मंजुरीद्वारीज खाली नोकरी स्वीकारणे किंवा धंदा करणे अनुशेय ताही.

[महाराष्ट्र नागरी सेवा (वर्णक) नियम, १९७९ बहील नियम १६ पहा.]

निलंबित शासकीय कर्मचाऱ्याने उक्त नियमाचा अंग केला तर, अशा कर्मचाऱ्यास निर्वाह असतांचाचा किंवा नाही, आणि खालीचा असेत्यास, कोणत्या कालावधीसाठी आणि किंवा द्यावयाचा यावावत सक्षम प्राप्तिकाऱ्याने विचार करून निर्णय घ्यावा.

२.४. निलंबित असताना शासकीय कर्मचाऱ्याची राजीनामा.—निलंबित असताना आणि विभागीय चौकशी प्रलंबित असताना शासकीय कर्मचाऱ्याने दिलेला राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये. तथापि, जर शासकीय कर्मचाऱ्याची सेवा, कोणीही एकाने (म्हणजे कर्मचाऱ्याने किंवा नियोक्त्याने) विनिर्दिष्ट कालावधीची, म्हणजे एक किंवा दोन महिन्याची, नोटीस देऊन समाप्त केली जाण्यास पात्र असेल असी विनिर्दिष्ट अट, सेवेच्या अटी व शारीरमध्ये समाविष्ट करण्यात आली असेल तर, शासकीय कर्मचाऱ्यास तो निलंबित असला तरीही, आपल्या नियोक्त्याला योग्य नोटीस दिस्यावतर सेवेचा राजीनामा देण्याची मोकळीक असेल.

२.५. निलंबनाच्या आदेशात समाविष्ट करावयाची शर्त.—वर स्पष्ट केलेली यथार्थ परिस्थिती, निलंबित करण्यात येणाऱ्या सर्व व्यक्तींच्या निर्दर्शनास आणण्याच्या दर्ढीने, निलंबित करण्याचा प्राधिकाऱ्याने निलंबनाच्या आदेशात खालील शर्त अंतर्भूत करावी:—

“महाराष्ट्र नागरी सेवा (वर्णक) नियम, १९७९ बहील नियम १६ च्या तरतुदी लक्षात घेता, निलंबित असताना त्याने खाली नोकरी स्वीकारणे किंवा धंदा करणे अनुशेय असणार नाही. निलंबित असताना, त्याने खाली नोकरी स्वीकारत्यास किंवा धंदा केल्यास तो गैरवतंणुकीबद्दल दोधी ठेव आणि तदनुसार कार्यवाहीस पात्र ठेव. तसेच, अशा झावतीत तो निर्वाह अस्थावरील आपला हरक गमावून बसेल.”

२.६. निलंबित असताना अनुशेय असलेला निर्वाह भत्ता व पूरक भत्ते.—निलंबनाच्या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (पत्त्वाह अवधी, स्वीकारते सेवा आणि निलंबन, बडलफी व सेवेतून काढून टाकणे या काळातील प्रदाने) नियम, १९८१ या नियमांच्या नियम ६८ व ६९ यांमधील तरतुदीनुसार निर्वाह भत्ता आणि महागाई व इतर पूरक भत्ते देण्यात यावेत (परिशिष्ट २ मध्ये उद्घृत).

२.७. निलंबनाच्या कालावधीत निर्वाह अस्थावून बसुली.—निलंबित व्यक्तीस स्वतःचा निर्वाह करणे शक्य न्हावे भूष्णून निर्वाह भत्ता देण्यात येतो आणि तो रोखून ठेवता येत नाही. भूष्णून सरकारी कर्मचाऱ्याला देय असलेल्या निर्वाह अस्थावा विनियोग, त्याच्याकडूम शासनाला येणे असलेल्या रकमेची फेड करण्यासाठी करणे अनुशेय नसेल. तथापि, काही काळाऱ्यास्तव निर्वाह भत्ता काही काळपर्यंत खालीचा राहिला असेल, तर अक्षमप्रकारे विनियोग करण्यास हरकत नाही.

२.८. महाराई व हतर पुरक भस्यांत्रन बसुली.—निलंबित शासकीय कर्मचार्यास भजूर केलेला महाराई भसा व अन्य पुरक भसे निवाहि भस्याचा भाग होत नसून ते त्याव्याप्तिकर दिले जातात. म्हणून संबंधित आकडी निलंबित असली तरीसुदा, शासनाला देय असलेल्या रकमेची फेड करण्यासाठी अक्षा भस्यांचा-विनियोग करण्यास हस्कर नाही.

२.९. निलंबित शासकीय कर्मचार्याच्या नियम सेवावधीनंतर त्याव्याविश्व विभागीय औकडी चालू ठेवले.—महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अन्वये निलंबित शासकीय कर्मचार्याच्याविश्व कारवाई करण्यासाठी मंजूर झालेली विभागीय औकडी, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ या नियमाच्या नियम २७ च्या तरतुदी अन्वये चालू राहील. या नियमात अशी तरतुद आहे की, शासकीय कर्मचारी सेवेत असलाना त्याव्याविश्व जर विभागीय कारवाही सुरु झाली असेल तर, ती महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ या नियमाच्या नियम २७ खालील कारवाही असल्याचे घासाप्पात येईल आणि ती कारवाही, ज्या प्राधिकाऱ्याने सुरु केली होती, तो प्राधिकारी, जण काही तो शासकीय कर्मचारी सेवेत आहे अशाप्रकारे चालू ठेवील आणि पूर्ण करील.

२.१०. शासकीय कर्मचार्यांवरील खालेल्याच्या प्रकरणात सक्षम अधिकारितेच्या न्यायालयात दोषारोपण दोखल करण्यासाठी किंवा विभागीय कारवाहीच्या प्रकरणात सेवावरोपण वजाव्याप्ताठी कालमर्यादा.—शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, कर्मांक सीडीआर. १९७४/१०७२/डी-१, दिनांक १८ सप्टेंबर १९७४ अन्वये दिलेल्या अनुदेशानुसार, निलंबनाशीन अधिकाऱ्यांच्या प्रकरणात, नियमानुसार, सहा भ्रह्म्यांच्या आत तपासणी पूर्ण करण्यात येऊन खट्टव्याक्ष्या बाबतीत सक्षम अधिकारितेच्या न्यायालयात दोषारोपणपत्र दाखल करणे आवश्यक आहे किंवा विभागीय कारवाहीच्या प्रकरणात संबंधित शासकीय कर्मचार्यावर दोषारोपणपत्र वजावणे आवश्यक आहे. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क. सीडीआर. १९९०/प्र. क. ६९/१०/११, दिनांक २७ नोव्हेंबर १९९० अन्वये असंत अवघड प्रकरणात, तपासणी पूर्ण करण्यासाठी, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामधील सेवा प्रभाग ज्या संकिंचित वाहे त्याच्या पूर्व संर्भाने पुढील सहा भ्रह्म्यांपर्यंत होई मुश्त बाढवून देता येईल. एका वर्षपिलिकडील मुदतवाढीसाठी शासनाची पुढी मंजुरी आवश्यक राहील.

२.११. विभागीय औकडा आणि न्यायालयीन प्रकरणाविवरतसी विवरणाले.—ज्या शासकीय कर्मचार्यांविश्व विभागीय औकडी चाल आहे आणि/अववा ज्याव्याविश्व न्यायालयीन कारवाही चालू आहे, त्या प्रकरणाची भाविती सर्व मतालयीन प्रशासकीय विभागांनी भासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क. सीडीआर. १९८३/६५३/३४/अकरा, दिनांक २७ मे १९८३ अन्वये सोबतच्या तैमासिक प्रपत्रात सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावी.

त्याचप्रमाणे राजपत्रित संवगातील पदांवरील अधिकाऱ्याच्या बाबतीत विभागीय औकडीची तसेच, निलंबनाच्या प्रकरणाची तपशिलवार माहिती संगणकीकरणासाठी, एकत्रित संकलित करण्याच्या दृष्टीने जासून परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क. संक्रीय १०९०/प्रकरण ३६-१०/अकरा-अ, दिनांक १६ जून १९९० अन्वये विहित केलेल्या प्रपत्रात मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी संकलित करावयाची आहे.

प्रपत्ति १ (परिलक्षण २०१९)

विभागीय बोर्ड असेंटेस्ट्रा व लेटलो भरपूरत आलेखन व्यक्तिगत संस्थानोंमा दिनांक २७ मे १९८३)

रोजी संपर्णाचा तिगडीकरिता

**दीर्घ.—ज्या बट्टस्याच्या प्रकरणात विभागीय चौकशीचा आदेश देण्यात आलेला नाही, सांचा द्वारील विवरणावात समावेश करण्यात आलील  
पाचा. महाराष्ट्र नगरी सेवा (शिक्ष व अभील) निवास, १९३९ या नियमाच्या नियम ४ (१) व ४ (२) मध्ये देण्यात आले आहेत.  
नियमाच्या व मानव निलंबनाच्या विवेशाच्ये प्रमाण नमूदे परिचिट १ मध्ये देण्यात आले आहेत.**

प्रकरण तीन  
शिस्त भंगाची कार्यवाही (संघसाधारण)

३.१. उपलब्ध सामग्रीच्या आधारे, पुढील कार्यवाहीसंबंधी घ्यावयाचे निर्णय.—(१) प्रारंभिक चौकशीचा अहवाल मिळाल्यावर किंवा जेथे कोणतीही प्रारंभिक चौकशी करण्यात आली नसेल तेथे, उपलब्ध असलेल्या अन्य सामग्रीच्या अवलोकनानंतर, सक्षम प्राधिकारी खालील बाबी निवारित करील :—

(एक) संबंधित शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात प्रथमदर्शनी तथ्य आहे किंवा काय;

(दोन) तसे असल्यास, त्याच्यावर न्यायालयात खटला भरावा किंवा त्याच्यावर विभागीय रीत्या कारवाई करावी;

(तीन) प्रकरणात विभागीयरित्या कारवाई करण्याचे ठरवण्यात आले तर एखादी जबर शिक्षा समर्थनीय ठरेल किंवा एखादी किरकोळ शिक्षा पुरेशी होईल;

(चार) विभागीय चौकशी होईपर्यंत आणि किंवा खटला भरण्यात येईपर्यंत संबंधित शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित करावे काय; आणि

(पाच) विभागीय चौकशी न करतो संबंधित शासकीय कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करता येईल काय, आणि तसे असल्यास, त्याची अशा रीतीने सेवा समाप्त करावी काय;

(२) उपलब्ध सामग्रीच्या आधारे, विभागीय कार्यवाहीसाठी प्रथमदर्शनी तथ्य असेल तेळ्या सक्षम प्राधिकाऱ्याने अशा कार्यवाहीस सुरुवात करावी आणि विभागीय चौकशीचा आदेश द्यावा. विभागीय चौकशीची कार्यपद्धती गुडागुंतीची व वेळ घेणारी असेहे या कारणासाठी विभागीय चौकशी करण्याचे टाळू नंये.

(३) विभागीय चौकशी आदेशित करण्याच्या दृष्टीने प्रकरणात प्रथमदर्शनी तथ्य आहे किंवा काय, हे शोधून काढण्यासाठी प्रारंभिक चौकशी करण्यात येते, ती विभागीय चौकशीच्या ऐवजी नसते आणि म्हणून ती विभागीय चौकशीचा पर्याय ठरू सकण्यार नाही ही गोष्ट पक्की लक्षात घेवावी. (शासकीय परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सीडीआर-१९६६, दिनांक १६ एप्रिल १९६६).

३.२. विभागीय चौकशीचा आदेश देण्यास सक्षम असलेल्या प्राधिकारी.—(१) ज्या प्राधिकाऱ्यास शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्त भंगाची कार्यवाही करण्याचा अधिकार असेल, केवळ असाप प्राधिकारी, त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीचा आदेश देण्यास सक्षम असेल, हे अधिकार दुसऱ्याकडे सोपविता येत नाहीत. ज्या प्राधिकाऱ्यास अपचाऱ्याविरुद्ध शिस्त भंगाची कार्यवाही करण्याचा अधिकार नाही अशा प्राधिकाऱ्याने मंजूर केलेली विभागीय चौकशी ही, अधिकारिता नसलेल्या प्राधिकाऱ्याने मंजूर केलेली असल्यामुळे मूळत: विधिअप्राप्त असेल आणि अशा चौकशीच्या अनुरोधाने केलेला कोणत्याही कार्यवाहीस बाध येईल आणि म्हणून ती बेकायदेशीर ठरेल. (शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सीडीआर-१९५९, डी दिनांक १६ जुलै १९६०).

(२) ज्या प्राधिकाच्यास, अपकाच्यावर काही विरिष्ट शिक्षा (उदा. किरकोळ शिक्षा) लादप्पाचा अधिकार असेल परंतु विभागीय चौकशीचे नियम म्हणून ज्या अंतिमत: लादता येतील अशा शिक्षा लादप्पाचा अधिकार नसेल अशा प्राधिकाच्याने मंजुरी दिलेली विभागीय चौकशी नियमानुसार असेल, मात्र, चौकशी पूर्ण झाल्यावर, संवंधित कागदपत्रे, त्याते, ज्यास यासंवंधी शिक्षा करण्याचा आवश्यक तो अधिकार असेल अशा वरिष्ठ प्राधिकाच्याकडे पाठविली पाहिजेत आणि अशा वरिष्ठ अधिकाच्याने पुढील आवश्यक ती क्रायंवाही केली पाहिजे.

(३) एखाद्या व्यक्तीस तिच्या मूळ पदावर प्रस्थावर्तित करण्यात आल्यानंतर, तिने वरच्या पदावर स्थानापन्ह म्हणून काम करताना केलेली कसूर उषऱ्यकीस आली असेल तेहा, सर्वसाधारणपणे, अशा वरच्या पदावर स्थानापन्ह म्हणून काम करताना तिला शिक्षा करण्यास जो प्राधिकारी सक्षम होता अशा प्राधिकाच्याच्या आदेशान्वये विभागीय चौकशी करण्यात यावी आणि शिक्षा देखील त्याच प्राधिकाच्याने घावी.

(४) ज्या शासकीय कर्मचाच्यांच्या सेवा, शासनाच्या एका विभागाकडून दुसऱ्या विभागाला किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाला किंवा त्याला दुस्यम असलेल्या प्राधिकरणाला किंवा स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाला (शासनाच्या मालकीची किंवा नियंत्रणाखालील कोणतीही कंपनी किंवा महामंडळ यासह) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्याच्या संबंधातील शिस्तभंगाच्या प्रकरणाच्या बाबतीत सेवा मागून घेणाऱ्या प्राधिकाच्याकडून कायंवाही करण्यात यावी. अशी उसनी सेवा घेणाऱ्या प्राधिकरणाला अशा शासकीय कर्मचाच्याला निलंबनाशीत ठेवण्याच्या प्रयोजनाकरिता “नियुक्ती प्राधिकारी” म्हणून तसेच त्याच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्याच्या प्रयोजनाकरिता शिस्तभंगविषयक प्राधिकारी म्हणूनही अधिकारिता असेल. अशा सेवा मागून घेणाऱ्या प्राधिकाच्याने शासकीय कर्मचाच्याला ज्या परिस्थितीत निलंबित करण्यात आले किंवा त्याच्याविरुद्ध विभागीय कारवाईचा अवलंब करावा लागला त्या परिस्थितीची माहिती सेवा उपलब्ध करून घेणाऱ्या प्राधिकरणाला घावी.

(५) ज्याच्या सेवा शासनाच्या एका विभागाने शासनाच्या दुसऱ्या विभागाकडून किंवा भारतातील कोणत्याही शासनाकडून किंवा त्याना दुस्यम असण्याच्या प्राधिकरणाकडून किंवा स्थानिक अथवा इतर प्राधिकरणाकडून (शासनाच्या किंवा शासनाकडून बालविष्यात येणाऱ्या कंफ्या व महामंडळ यासह) मागून घेतल्या आहेत अशा शासकीय कर्मचाच्याविरुद्ध निलंबन आदेश काढला असेल स्थावावतीत किंवा शिस्तभंगविषयक कायंवाही सुरु केली असेल त्यावावतीत, शासकीय कर्मचाच्याच्या निलंबन आदेशावावतची किंवा शिस्तभंग विषयक कायंवाही बाबतची वरिस्थिती त्याच्या सेवा उपलब्ध करून घेणाऱ्या प्राधिकरणास कळकची.

३.३. शिक्षा (पेनस्टोन).—(१) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९, लागू असणाऱ्या शासकीय कर्मचाच्याच्या बाबतीत, या नियमातील नियम ५ मध्ये विहित करण्यात आलेल्या शिक्षा उचित व पुरेका कारणासाठी लादता येतील. योलीस दलातील दुस्यम दर्जाच्या व्यक्ती आणि पोलीस निरीक्षक यांच्यासाठी, मुंबई पोलीस अधिनिवड, १९५१ च्या कलम २५ मध्ये आणि मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम, १९५६ मध्ये नधूद करण्यात आलेल्या शिक्षा लागू असतील.

(२) (अ) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ५ मध्ये विहित करण्यात आलेल्या शिक्षा पुढीलप्रमाणे आहेत :—

किरकोळ शिक्षा—

(एक) ठपको ठेवणे;

(दोन) पदोन्नती रोखून ठेवणे;

(तीन) निष्काळजीपणा किंवा आदेशभंग यामुळे कालेल्या शासनाच्या कोणत्याही आंयिक हानीच्या संपूर्ण रकमेची किंवा त्याच्या भागाची वेतनातून वसुली करणे;

(चार) वेतनबाबृ रोखून ठेवणे;

जबर शिक्षा—

(पाच) विनिदिष्ट कालावधीसाठी समयश्रेणीतील खालच्या पदावर आणणे आणि अशा पदावनतीच्या कालावधीत वेतनबाबृ मिळेल किंवा नाही आणि आता कालावधी संपत्त्यावर या पदावनतीच्या परिणामी स्थानाच्या भावी वेतनबाबृ पुढे ढकलावा लागतील किंवा नाही, याबाबतही निदेश दिले जातील;

(सहा) शासकीय कर्मचारी या वेतन समयश्रेणीतून श्रेणी (ब्रेड) मधून, पदावस्तुन किंवा सेवेतून पदावनत साला असेल त्या सेवेतील बडतीस सर्वसाधारणपणे रोक्क ठरेल अशा प्रकारे खालच्या दर्जाच्या समयश्रेणीमध्ये, येडमध्ये, पदावर किंवा सेवेत पदावनत करणे— मग शासकीय कर्मचाऱ्याला या समयश्रेणीतून श्रेणीतून, पदावस्तुन किंवा सेवेतून पदावनत केले असेल त्या पदावर पुनः आणण्यासंबंधीचे आणि त्या समयश्रेणीत, श्रेणीत पदावर किंवा सेवेत पुन्हा आणण्यासंतर त्याची ज्येष्ठता व वेतन यासंबंधीचे निदेश दिलेले असेत किंवा नसात;

(सात) सकतीकी सेवानिवृत्ती;

(आठ) सेवेतून काढून टाकणे (रिमूळहल) जी भावी काळात शासनाच्या सेवेत येण्याच्या दृष्टीने अनर्हता ठरणार नाही;

(नव) सेवेतून बडतर्फ करणे (डिसमिस), जी भावी काळात शासनाच्या सेवेत येण्याच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे अनर्हता ठरेल.

(२) (ब) जप्त प्रकरणी, अधिकृत, विहित कर्तव्य बजावताना नियमानुसार स्वीकारार्ह मोबदला वगळता, कोणत्याही अवृत्तीकडून अमुक काही काम करण्यासाठी किंवा न करण्या साठी प्रलोभन किंवा उत्तेजन म्हणून, कोणत्याही प्रकारचे बक्षिस देणगी किंवा पारितोषक स्वीकारल्याचा दोषारोप सिढ झाला असेल, कझा प्रथेक प्रकरणात 'सेवेतून काढून टाकणे' (रिमूळहल), किंवा बडतर्फ (डिसमिस) करणे हीच शिक्षा देण्यात याची.

तथापि, एखादा अव्यादात्मक प्रकरणात त्याबाबतच्या विशेष कारणाची लेखी नोंद करून एखादी अन्य शिक्षा देता येईल.

(३) पुढील गोष्टी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील), नियम १९७९ यातील नियम ५ च्या अर्थानुसार सर्वसाधारणपणे शिक्षा असणार नाहीत :—

(एक) शासकीय कर्मचारी विहित विभागीय परीक्षा किंवा हिन्दी व मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण न काल्यामुळे त्याची वेतनबाबृ रोखून ठेवणे;

(दोन) शासकीय कर्मचारी दक्षतारोध प्रार करण्यास अपार असल्याच्या कारणामुळे समयश्रेणीतील दक्षतारोधावर त्याला रोखून ठेवणे;

(तीन) शासकीय कर्मचाऱ्याचे प्रकरण विचारात घेतल्यानंतर, तो ज्यास पात्र असेल त्या सेवेत, श्रेणीत किंवा पदावर, त्याच्या वर्तणुकीशी संबंधित नसलेल्या प्रशासकीय कारणामुळे त्यास बढती न देणे, मग ती कायम असो किंवा स्थानापन्न असो;

(चार) वरिष्ठ सेवेत, श्रेणीत किंवा पदावर स्थानापन्न असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास तो अशा श्रेणीसाठी किंवा पदासाठी अयोग्य आहे या कारणामुळे किंवा त्याच्या वर्तणुकीशी संबंधित नसलेल्या कोणत्याही प्रशासकीय कारणामुळे कनिष्ठ सेवेत, श्रेणीत किंवा पदावर प्रत्यावरित करणे;

(पाच) इतर कोणत्याही सेवेत, श्रेणीत किंवा पदावर परिवीक्षाधीन नियुक्ती करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्यां नियुक्तीच्या शर्तीनुसार किंवा अशा परिवीक्षाविषयक नियम व आदेश यानुसार परिवीक्षा कालावधीमध्ये किंवा त्याच्या अखेरीस, त्याच्या स्थापी सेवेत, श्रेणीत किंवा पदावर प्रत्यावरित करणे;

(सहा) भारतातील कोणत्याही शासनाकडून किंवा त्याच्या नियंत्रणाखालील ग्राधिकरणाकडून ज्याची सेवा उसनी घेण्यात आली होती, अशा शासनाकडे किंवा ग्राधिकरणाकडे त्या शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा सुपूर्द करणे;

(सात) शासकीय कर्मचाऱ्याची नियत सेवावधी किंवा सेवानिवृत्ती यासंबंधीच्या तस्तुदीनुसार त्याला सक्तीने सेवानिवृत्त करणे;

(आठ) सेवा समाप्त करणे—

(अ) परिवीक्षेवर नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, त्याच्या नियुक्तीच्या शर्तीनुसार किंवा अशा परिवीक्षाविषयक नियम व आदेश यानुसार, त्याच्या परिवीक्षेच्या कालावधीत किंवा कालावधीच्या अखेरीस;

(ब) अस्थायी शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, त्याच्या वर्तणुकीशी संबंधित नसलेल्या कारणामुळे;

(क) करारान्वये नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत अशा कराराच्या अटीनुसार.

३.४. वेतनवाढ रोखून ठेवणे.—(१) वेतनवाढ रोखून घरभ्याची शिक्षा भाबी काळातील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही अशा प्रकारे किंवा भाबी काळातील वेतनवाढीवर कायम परिणाम होईल अशा प्रकारे लादप्पात येते. या दोन्ही प्रकारांमध्ये अभिप्रेत असलेला असूक अर्थ स्पष्टपणे समजावन घेणे आवश्यक आहे, त्यामुळे शिस्तमंगविषयक प्राधिकाऱ्याला लादावयाचे शिक्षेचे नैमके स्वरूप घेण्यात येईल. पुढील तपशील असलेल्या व्यक्तीच्या उदाहरणाडारे अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट होईल—

वेतनश्रेणी ..... रु. ५००-२०-७००-२५-१००

शिक्षेची तारीख ..... १ जानेवारी, १९७८

शिक्षेच्या तारखेस वेतन ..... दरमहा रु. ५८०

पुढील वेतनवाढीची तारीख ..... १ एप्रिल १९७८.

(२) वरील प्रकरणात, शासकीय कर्मचाऱ्याला चार वेतनवाढी अगोदरच मिळाल्या आहेत, त्याला पाचवी वेतनवाढ मिळाल्याखेरीज सहावी वेतनवाढ आणि त्याउटील वेतनवाढी मिळणार नाही, हे सर्वमान्य तत्त्व आहे. म्हणजे, कोणत्याही एका वेळी कवत एकच वेतनवाढ म्हणजे पुढील वेतनवाढ रोखून ठेवता येईल. म्हणून त्याची “एक” वेतनवाढ रोखून ठेवण्यात याची असा आदेश देणे बरोबर नाही. त्याची “पुढील” वेतनवाढ रोखून ठेवण्यात याची असे म्हणणे बरोबर ठरेल.

(३) समजा वरील उदाहरणात, भावी काळातील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही, अशा रीतीने तीन वर्षांसाठी त्याची पुढील वेतनवाढ रोखून ठेवण्यात याची, असा आदेश पाचवी वेतनवाढ त्यास १ एप्रिल, १९७८ पासून सुरु होणाऱ्या तीन वर्षांसाठी मिळणार मिळेल आणि पुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही. अशा रीतीने वेतनवाढ रोखून ठेवण्याविषयी आदेश देण्यात आला असल्यामुळे, त्यास १ एप्रिल, १९७९ व १ एप्रिल, १९८० १९८१ रोजी ज्या वेतनवाढी मिळाल्या असेत्या त्या वेतनवाढी तसेच नेहमीच्या क्रमाने १ एप्रिल, म्हणजे, तो १ एप्रिल, १९८१ पर्यंत दरमहा रुपये ५८० वेतन धेत राहील आणि त्या दिवशी त्याचे वेतन रु. ६६० होईल.

(४) वरील उदाहरणात, जर भावी काळातील वेतनवाढीवर कायमचा परिणाम होईल, पुढील वेतनवाढ म्हणजे पाचवी वेतनवाढ जी सर्वसाधारण परिस्थितीत १ एप्रिल, १९७८ १ एप्रिल, १९८१ पर्यंत त्याला त्याचे सध्याचे दरमहा रु. ५८० हे वेतन मिळत राहील. त्या तारखेस त्याची पाचवी वेतनवाढ उपांजित होईल आणि त्याचे वेतन रु. ६०० पर्यंत १९८२ रोजी उपांजित होईल.

(५) किरकोळ शिक्षा देण्याची कार्यपद्धती महाराष्ट्र जागरी सेवा (जिस्त व अपील) नियम, १९७९ यशील नियम १० मध्ये विहित करण्यात आली आहे. या नियमात अशी तरतुद केली आहे की, शासकीय कर्मचाऱ्याविषयक कारबाईची प्रस्तावित कारबाई आणि गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंनाच्या ज्या आरोपामुळे प्रस्तावित शिक्षा देण्याचे प्रस्तावित केले आहे, असे आरोप त्याला लेखी कलविल्याखेरीज आणि अशा प्रस्तावाविष्ट त्याला जे अभिवेदन करावयाचे असेल, ते करण्याची योग्य संघी त्याला दिल्याशिवाय किरकोळ शिक्षा देणारा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही. त्याने अभिवेदन केले असेल तर, ज्याने आदेश काढावयाचा असा शिस्तभंगविषयक प्राविकारी जेव्हे आवश्यक असेल तेथे लोकसेवा निष्कर्ष नमूद केल्यानंतर त्यांना अभिवेदनावर विचार करील.

पुढील परिस्थितीत, महाराष्ट्र नागरी सेवा (क्लिंस्ट व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ च्या पोटनियम (३) ते (२७) मध्ये निर्वाचित केलेल्या पदहीने परिपूर्ण चौकशी करणे बंधनकारक असेल :—

(एक) अशी चौकशी करणे आवश्यक आहे असे शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याचे भर असेल तेव्हा;

(दोन) जेथे वेतनवाढ रोखून धरण्याचे प्रस्तावित केले आहे व अशी वेतनवाढ रोखून धरण्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यास देय असलेल्या निवृत्तिवेतनाच्या रकमेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे, अशा बाबतीत;

(तीन) तीन वथपिक्षा बघिक कालावधीसाठी वेतनवाढी रोखून धरण्याचे प्रस्तावित केले असेल, अशा बाबतीत; आणि

(चार) कायम परिणामाने कोणत्याही कालावधीसाठी वेतनवाढ रोखून धरण्याचे प्रस्तावित केले असेल अशा बाबतीत.

३.५. समयशेषीतील खालच्या टप्प्यावर पदावनती.—(१) समयशेषीतील खालच्या टप्प्यावर पदावनती देण्यावाचतची शिक्षा लादण्यास आदेशात पुढील गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या पाहिजेत :—

(अ) पदावनतीचा कालावधी;

(ब) शासकीय कर्मचाऱ्यास त्या कालावधीमधील वेतनवाढी मिळतील किंवा नाही;

(क) असा कालावधी समाप्त झाल्यानंतर, पदावनतीमुळे त्याच्या भावी कालातील वेतनवाढी पुढे ढकलल्या जाईतील किंवा नाही;

(ड) ज्या कालावधीसाठी पदावनती परिणामकारक असेल त्या कालावधीत, असा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रजेवर व्यतीत केलेले कोणतेही कालातार (इंद्रहंड) समाविष्ट नसेल.

(२) शासकीय कर्मचाऱ्यास समयशेषीतील विशिष्ट टप्प्यावर पदावनत केले असेल तेव्हा, त्याचे वेतन अशा पदावनतीच्या संपूर्ण कालावधीसाठी, त्या स्तरावर कायम राहील. परिष्कल्प ३.४ मध्ये नमूद करण्यात आलेल्या तत्त्वावरूप असे लक्षात येईल की, ठराविक वेतनवाढ उपांजित झाल्यावेरीज पुढील वेतनवाढी उपांजित होणार नाहीत. पदावनतीचा कालावधी संपत्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन पुढीलप्रमाणे होईल :—

(एक) जर पदावनतीच्या आदेशामध्ये, पदावनतीच्या कालावधीमुळे भावी कालातील वेतनवाढी पुढे ढकलल्या जाणार नाहीत असे नमूद करण्यात आले 'नसेल' तर, शासकीय कर्मचाऱ्यास पदावनत करण्यात आज्ञा नसते तर सर्वसाधारण परिस्थितीत जे वेतन शिळाले असते ते वेतन अनुरौद्धर असेल. तथापि, त्याने पदावनतीच्या निकटदृष्टी घेतलेले वेतन दक्षतारोधावालील असेल तर नेहीमीच्या नियमानुसार असल्यावेरीज त्यास दक्षतारोध पार करण्याची परिणामी देण्यात येऊ नये. मागील परिष्कल्पात नमूद केलेल्या व्यक्तीने वेतन, भावी कालातील

वेतनवाढीवर परिणाम होणार नाही अशा रीतीने तीन वर्षांसाठी दोन टप्प्यांनी कमी करण्यात आले असेल तर—

१ जानेवारी, १९६८ पासून तीन वर्षांसाठी त्याचे वेतन ह. ५४० असेल.

१ जानेवारी, १९८१ रोजी त्याचे वेतन ह. ६४० असेल आणि १ एप्रिल, १९८१ रोजी ते ह. ६६० असेल.

(दोन) जर आदेशामध्ये, पदावनतीच्या कालावधीमुळे भावी काळातील वेतनवाढी पुढे ढकलत्या जातील, असे नमूद करण्यात आले असेल तर, या कालावधीसाठी वेतन वाढी पुढे ढकलावयाच्या असतील तो कालावधी वेतनवाढीसाठी मोजावयाचा नाही, असे समजून, वरील (एक) अनुसार, शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन निश्चित करावे लागेल. अशारीतीने, आपल्या उदाहरणात १ जानेवारी, १९८१ रोजी ह. ५८० हे त्याचे जुने वेतन केवळ पूर्ववत करण्यात येईल आणि त्याचे वेतन ह. ६०० पर्यंत वाढवणारी त्याची वेतनवाढ १ एप्रिल, १९८१ रोजीच उपायित होईल.

३.६. कनिष्ठ सेवेत, शेणीत किंवा पदावर, किंवा कनिष्ठ समयशेणीत पदावनती—  
(१) कनिष्ठ सेवेत, शेणीत, पदावर किंवा कनिष्ठ समयशेणीत पदावनत करण्यावरतन्त्री शिक्षा देणाऱ्या आदेशात पुढील गोटी अतभृत करण्यात आल्या पाहिजेत.—

(अ) या कालावधीसाठी पदावनती असल्यात डेवावयाची असेल तो कालावधी, असा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रजेवर घ्यतीत केलेले कोणतेही काळातर वगळून असेल असे स्पष्ट विधान;

(ब) पदावनती विनिर्दिष्ट कालावधीसाठी आहे की कायमची आहे, यावाबत स्पष्ट विधान;

(क) पदावनती विनिर्दिष्ट कालावधीसाठी असेल तेव्हा, मूळ पदावर पुनः स्थापित केल्यानंतर, पदावनतीच्या कालावधीमुळे भावी काळातील वेतनवाढी पुढे ढकलत्या जातील किंवा काय, यावाबत स्पष्ट विधान.

(२) या प्रकरणात पदावनती विनिर्दिष्ट कालावधीसाठी असेल आणि त्यामुळे भावी वेतनवाढी पुढे ढकलत्या जाणार नसतील अशा प्रकरणात मूळ पदावर पुनःस्थापित केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यास, पदावनत करण्यात आले नसते तर नेहमीच्या परिस्थितीत जे वेतन मिळाले असते ते वेतन अनुज्ञेय असेल.

(३) पदावनती विनिर्दिष्ट कालावधीसाठी असेल आणि त्यामुळे भावी काळातील वेतनवाढी पुढे ढकलत्या जाणार असतील तर, पुन्हा पदोक्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन त्याने वरिष्ठ सेवेत, शेणीत किंवा पदावर किंवा वरिष्ठ समयशेणीत प्रत्यक्षात केलेल्या सेवेचा कालावधी खेस घरून, निश्चित करता येईल.

(४) या प्रकरणात शिक्षेच्या आदेशात वरील मुळ विनिर्देशप्रवेक संसाक्षिक करण्यात आले नसतील अशा प्रकरणात या शासकीय कर्मचाऱ्यावर विनिर्दिष्ट कालावधीसाठी

पदावनतीची शिक्षा लादप्पात आली असेल असा शासकीय कर्मचाऱ्यास, असा कालावधी पूर्ण शाल्यानंतर आपोलाप पदोन्नती मिळेल आणि त्याची ज्येष्ठता पुढीलप्रमाणे ठरवप्पात येईल.—

(अ) जर पदावनतीच्या कालावधीमुळे भावी काळातील वेतनवाढी पुढे ढकलल्या जाणार असतील तर, पुन्हा पदोन्नतीनंतर शासकीय कर्मचाऱ्याची ज्येष्ठता, त्याने पदावनती-पूर्वी वरिष्ठ श्रेणी इत्यादीत प्रत्यक्षात केलेल्या सेवेचा कालावधी जमेस धरून, ठरवप्पात यावी.

(ब) जर पदावनतीच्या कालावधीमुळे भावी काळातील वेतनवाढी पुढे ढकलल्या जाणार नसतील तर, पुन्हा पदोन्नतीनंतर शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या पदावनतीपूर्वी जी ज्येष्ठता अस्तित्वात असेल, ती जेष्ठता मिळेल.

३.७. शिक्षा लादप्पास सक्रम असलेले प्राधिकारी—(१) संविधानाच्या अनुच्छेद ३११ च्या खंड (१) अनुसार, बडतर्फीची व सेवेतून काढून टाकप्पाची शिक्षा (डिसमिसल व रिमूव्हल) देण्यास केवळ नियुक्ती प्राधिकारी सक्रम असेल:

(२) अन्य शिक्षाच्या बाबतीत, नियुक्ती प्राधिकारांयाला दुय्यम असलेल्या प्राधिकारांकडे शिक्षा लादप्पाचे अधिकार सोपविता येतील. ज्या प्राधिकारांयाकडे हे अधिकार सोपवप्पात आले असतील असे प्राधिकारी नोकरीतून काढून टाकणे आणि बडतर्फी (रिमूव्हल व डिसमिसल) योखेरीज अन्य शिक्षा लादू शकतील.

३.८. सकलीची सेवानिवृत्ती—(१) परिच्छेद ३.३ (२) (सात) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, सकलीची सेवानिवृत्ती ही महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या खालील शिक्षा आहे. तथापि, असा कोणताही आदेश काढण्यापूर्वी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ मध्ये विहित केलेली कार्यपद्धती अनुसरण्यात येईल. दुय्यम दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत, मुर्बई पोलीस (शिस्त व अपील) नियम, १९५६ मध्ये व मुर्बई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम २६ मध्ये घालून दिलेली कार्यपद्धती अनुसरण्यात यावी.

(२) बडतर्फी पासकीय कर्मचारी अनुकंपा निवृत्ती वेतनास पाव नसतो. शासकीय सेवेतून काढून टाकलेले किंवा सकलीते सेवानिवृत्त केलेले शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२ मधील नियम १००, १०१ व १०२ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे विवक्षित परिस्थितीत विवक्षित निवृत्ती वेतनविषयक लाभ मिळाल्यास पाव असतात.

३.९. विभागीय कार्यालय केवळ आवश्यक असेल—(१) परिच्छेद ३.३ च्या उप परिच्छेद (३) (आठ) मध्ये नमूद केल्याप्रमाणे नोकरीच्या अटी किंवा शर्तीना अनुसरून केलेली सेवासमाप्ती शिसेत भोडत नाही आणि म्हणून अगा सेवासमाप्ती पूर्वी विभागीय चौकलीची आवश्यकता नाही, अगा प्रकरणात पुढील प्रकरणाचा समावेश होतो:—

(एक) परिवीक्षाधीन म्हणून नियुक्त व्यक्तीला, नियुक्ती प्राधिकाराने घालून दिलेल्या डिनिविष्ट जर्तीमध्यून उद्भवण्याचा कारणासाठी (उद्दीहरणार्थे रिक्त पदे उपलब्ध नसल्यामुळे, विहित केलेल्या किंवा अहंता प्राप्त करण्यास कसूर केल्यामुळे किंवा विहित चाचणी परीक्षा उसीणे न शाल्यामुळे). परिवीक्षा कालावधीत किंवा परिवीक्षा कालावधी समाप्त शाल्यावर सेवामुक्त करणे,

(दोन) ज्या व्यक्तीची तात्पुरती नेमणूक एखाचा करारात्म्ये करण्यात आलेली नसेल अशा व्यक्तीचा कालावधी समाप्त झाल्यावर सेवामुक्त करणे; आणि

(तीन) करारात्म्ये नेमलेल्या व्यक्तीला तिच्या करारात्म्या अटीनुसार सेवामुक्त करणे.

(२) तात्पुरत्या नेमणुकांया निश्चित काळासाठी किंवा “पुढील आदेश होईपर्यंत” असू शकतील. नेमणूक जर निश्चित काळासाठी असेल आणि तो कालावधी समाप्त होण्यापूर्वी सेवामुक्ती झाली असेल व ती नेमणूकीच्या अटीनुसार झाली नसेल तर, विभागीय चौकऱ्यी आवश्यक ठरेल. जर नेमणूक “पुढील आदेश होईपर्यंत” असेल तर अशा रीतीने नियुक्त केलेला शासकीय कर्मचारी, सेवामुक्तीवहूल कोणतेही कारण न देता, कोणत्याही बेळी सेवामुक्त केळा जाऊयास पात्र असेल. यासाठी कोणतीही नोटीस देण्याची आवश्यकता नसली तरी, शक्य असल्यास एक महिल्याची सेवामुक्तीची नोटीस देण्यात याची रजिस्ट्रेशन किंवा प्रतिनियुक्तीच्या काळातील रिक्त पदांवर किंवा रजा व प्रतिनियुक्तीच्या रिक्त पदांच्या सांखळीत केलेल्या तात्पुरत्या नेमणुका, जेथे जेथे असे अनुपस्थित कर्मचारी परत येतील, तेथे तेथे ते परत आल्यावर समाप्त करण्यायोग्य राहील.

(३) अस्थावी शासकीय [कर्मचाऱ्यांनी] पुढील [शब्दात] एक [हमीपद्वळिहून] देणे [आवश्यक असते]—

“मात्री · · · · · म्हणून शासनाच्या नियंत्रणाखाली आलेली नेमणूक ही तात्पुरती असून कोणतीही सूचना [निवेदिता आणि कोणतीही कारण न देता, कोणत्याही बेळी भाला सेवेतुन] कमी [करता येईल] याची भाला जाणीव आहे, आणि त्या आवाल्यावर मी ही नेमणूक स्वीकारत आहे.”

अशा हमीपद्वळवर सही करणाऱ्या अस्थावी कर्मचाऱ्याच्या बाबतीत प्रथमदर्शनी तस्य असेल आणि तो दोषी असल्यावहूल सक्षम प्राधिकाऱ्याची झाली झाली असेल तर अशा हमीपद्वळाच्या खटला भरण्यात याचा भाल, अशा रीतीने त्याला सेवामुक्त करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याने प्रकरणाचे योग्यरीत्या परीक्षण करून अशा हमीपद्वळाच्या आधारे सेवा समाप्त करणे पूर्णपणे समर्थनीय आहे, याविषयी आपली झाली कस्तूरी घेतली पाहिजे.

(४) घरील उप परिच्छेद (१) ते (३) भाष्ये सभाविष्ट होणाऱ्या ज्या प्रकरणांविष्ये कायदानुसार विभागीय चौकऱ्यी करणे आवश्यक नसेल आणि ती केली नसेल अशा सधे प्रकरणात संबंधित व्यक्तीच्या सेवांची यापुढे आवश्यकता नसल्यामुळे तिला सेवेतुन कमी करण्यात येत याहे अशा आवाल्याचा आदेश असावा आणि त्या आदेशात अभिकथित गैरधर्मेण्युक्तीचा कोणताही संदर्भ देऊ नये. सेवा समाप्तिचा आदेश देण्यापूर्वी कोणतीही विशिष्ट कस्तूर किंवा कोणताही दोषारोप दर्शविणारी कारणे दाखला नोटीस अपशांत्याला देण्यात येक नये.

(५) वरच्चा पदावर किंवा वरच्चा सेवेत स्थानापन्त्र असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या मठ पदावर प्रत्यावर्तित करणे हे, संविधानाच्या अनुच्छेद ३११(२) अन्यये पदावरगती ठरत नाही आणि म्हणून, अशा प्रकरणात प्रत्यावर्तनाचा आदेश देण्यापूर्वी विभागीय चौकशी करण्याची आवश्यकता असणार नाही.

३.१०. सरकारी पैशांची अफरातकर.—(एक) या प्रकरणात इकाई विशिष्ट अक्तीने पैशांची अफरातकर केली आहे असे प्रारंभिक तपासात सिद्ध झाले असेल. त्या प्रकरणात, त्या अक्तीला प्रथमतः रक्कम भरण्यास फर्माविष्यात यावे आणि त्या कर्मचाऱ्याने रक्कम परत करण्याचे कांबूल केले तर, आवश्यक असल्यास त्याच्या तेतानातून, बजप्ती करून, त्याच्याबद्दून ती रक्कम बसूल करण्यात यावी. तथापि, जर त्याने रक्कम परत करण्याचे नाकंबूल केले तर अशी कोणतीही बसूली करता येणार नाही आणि याकावतीत विभागीय कार्यवाहीची अपेक्षा/किंवा खटला भरण्याची नेहमीची कार्यवद्दती अनुवरत्यात यावी आणि ती त्यरित पूर्ण करण्यात यावी.

(दोन) सरकारी पैशांची कोणतीही अफरातकर किंवा शासनाचे कोणतीही नुकसान उघडकीस आले असेल तेव्हा, सरकारी पैशा हाताळणाच्या कर्मचाऱ्यांवरील, शिथिल पर्यंवेक्षणाबद्दल आणि/किंवा शासकीय नियमांचे/आदेशांचे व अनुदेशांचे पालन न करण्याबद्दल व परिणामतः सरकारी पैशांची अफरातकर करणे सुकर केल्याबद्दल, पर्यंवेक्षी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी, तपासाचे काम, शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क. सीडीआर. १०७३/२४६३/डी-१, दिनांक ८ नोव्हेंबर, १९७३ प्रम्मे देण्यात आलेल्या अनुदेशांनुसार दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्यात यावे, आणि जर प्रथमदर्शनीचे पर्यंवेक्षणाचा अभाव, निष्काळणीपणा असल्याचे किंवा नियमांचे/आदेशांचे अनुदेशांचे पालन करण्यात कसूर आल्याचे व त्यामुळे अफरातकर करणे सुकर झाले असल्याचे किंवा शासनाचे नुकसान झाले असल्याचे आढळून आले असले तर, पर्यंवेक्षी अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय कार्यवाही सुरु करण्यात यावी आणि त्याच्येती, अफरातकरीत किंवा शासनाच्या नक्सानास प्रत्यंपत्ते जबाबदार असलेल्या अक्तीविरुद्ध विभागीय अधवायकीजवारी कारवाईस सुरुवात करण्यात यावी. विभागांनी अफरातकरीच्या प्रलिखित प्रकरणांचा आडाळा घ्यावा आणि अशी प्रकरणे अंतिमतः निकाली काढावी. कार्यवाही करण्यातील विलंब आणि विहीन सुदृशीनंतर प्रकरणे युर्प करणे याबद्दलही पर्यंवेक्षी अधिकाऱ्यांची व तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

(शा. प., सा.प्र. वि., क. सीडीआर. १०७३/१३६६/डी-१, दिनांक १४ जून, १९७३.)

३.११. तपासीलदार विभागीय चौकशी केळ्हा आवश्यक असेल.—(१) जर योजलेली शिक्षा बदलक करणे, सेवेतून काढून टाकणे, सक्तीची सेवानिवृत्ती किंवा पदावलात करणे या जबर शिक्षापैकी एकादी असेल किंवा महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम १० मधील पोट-नियम (२) मध्ये निहित केलेल्या प्रकारची असेल, तरच सविस्तर विभागीय चौकशी आवश्यक असेल. असा प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ व ९ मध्ये समाविष्ट केलेल्या तरतुदीनुसार विहित कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असेल. अन्य प्रकरणात, म्हणजेच जेव्हा एक किंवा अधिक किंवकोष शिक्षा लादप्पाचे योजले असेल तेव्हा, महाराष्ट्र नागरी

सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम १० मध्ये विहित केलेली कायंपदती अनुसरणे पुरेसे होईल.

(२) या प्रकरणात विभागीय चौकशी आवश्यक आहे, केवळ अशाच प्रकरणात विभागीय चौकशीचा आदेश दिला गेला आहे आणि जेव्हा ती नितांत आवश्यक नसेल तेव्हा त्याबाबत आदेश देण्यात आलेला नाही, याविषयी खात्री करून घेण्यासाठी, शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने विभागीय चौकशीचा आदेश देण्यापूर्वी दोषारोपणाचा काळजीपूरवक बम्बास करावा आणि त्योसाठी जबर शिक्षा किंवा महाराष्ट्र नामरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम १० च्या पोट-नियम (२) मध्ये निर्देशलेल्या प्रकारच्या शिक्षा लादण्याची आवश्यकता आहे याविषयी खात्री शास्त्रानंतरच विभागीय चौकशीचा आदेश यावा. या प्रयोजनासाठी, पूर्वी निर्णय दिलेल्या प्रकरणाचे एक विवरणपत्र तयार करून त्यात वेळवेळत्वा प्रकरणात ठेवण्यात आलेले दोषारोपही दर्शवावेत, म्हणजे, एखादा विशिष्ट प्रकरणात जबर शिक्षा लादण्याची जरूरी आहे किंवा नाही, हे ठरविष्यासाठी हे विवरणपत्र मार्गदर्शक ठेल.

(शा.प., सा.प्र. वि., क. सीईआर. १९५६/दिनांक ९ जुलै; १९७६.)

(३) विभागीय चौकशी किंवा चौकशीच्या अनुरोधाने काढलेले आदेश, त्या चौकशीस किंवा तिच्या अनुरोधाने काढलेल्या आदेशात बाब्ध-आणणाऱ्या दोषामुळे रद्द करणे भाग पडले असेल तेव्हा, अशा दोषास जबाबदार असलेल्या व्यक्तीस, विभागीय चौकशी किंवा आदेश रद्द करण्यामुळे शासनास जो अतिरिक्त खर्च करणे भाग पडले असेल, असा खर्च भरून देण्यास जबाबदार धरण्यात यावे. म्हणून, जेव्हा जेव्हा विभागीय चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्याच्या नेमणीकीबाबत आदेश देण्यात येतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नामरी सेवा (पदगृहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतपीं व सेवेतून काढून टाकणे याच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ७३ खालील टीप ३ मध्यील तरतुदाकडे विनिर्देशपूरवक त्याचे लक्ष वेव्हण्यात यावे. आणि अशा तरतुदीची एक प्रत शक्यतोवर आदेशासाठी जोडण्यात यावी.

महाराष्ट्र नामरी सेवा (पदगृहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन बडतपीं व सेवेतून काढून टाकणे या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ७३ खालील टीप ३ पुढीलप्रमाणे आहे :—

“बडतपींचा/सेवेतून काढून टाकण्याचा आदेश नियुक्ती प्राविकांन्याला दुव्याम असणाऱ्या प्राधिकाऱ्याने दिला आहे या कारणावरून किंवा कारणे दाखवण्याची वाजवी संधी न देता ती दिला आहे या कारणावरून सो आदेश रद्द ठरवून पुनर्स्थापनेचा आदेश देण्यात याला असेल अशा प्रकरणात वेतन व भत्ते देण्यासाठी शासनांती मान्यता मिळवणे आवश्यक आहे. अशा सर्व प्रकरणात, योग्य कायंपदतीचे पालन का करण्यात आले नाही, याबाबत स्पष्टीकरण देणारा एक बहवाळ न चुकता शासनाकडे पाठवण्यात यावा. म्हणजे शासनाचे झालेले नुकसान संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्याच्या/तिच्या/त्यांच्या जबाबदारीच्या प्रमाणात वसूल करण्यात यावी काय, याविषयी निर्णय बेण शासनास मायक होईल.”

३.१२. सामिस्तर चौकशी केव्हा आवश्यक नसेल अणि सोप्या कायंपदतीचा अवलंब केव्हा करता येईल.—योजलेली शिक्षा ही, ठपका ठेवणे, वेतनवाढ किंवा बढती रोखून ठेवणे, किंवा कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्याने अंदेशाचा भंग केल्यामुळे एव्ह ४२२१—३६

शासनाचे झालेले नुकसान वसूल करण, यासारखी एखादी किरकोळ शिक्षा असेल तेच्हा, सविस्तर विभागीय चौकडी करण्याची आवश्यकता नाही. आणि परिणामी चौकडी विधिकान्याने नेमणूक करणेही आवश्यक नाही अशा प्रकरणात स्वतः सक्षम प्राधिकान्याने याचावतीतील सुलभ कार्यपद्धतीनुसार दोषारोपावाकते चौकडीची कार्यवाही सुरु करावी. संबंधित कार्यपद्धती प्रकरण पाचमध्ये देण्यात आली आहे.

३.१३. दोषारोपणात कोण काढू शकते.—शिस्तभंगविषयक प्राधिकरण दोषारोपाच्या खालीची प्रत, गैरवतेणुकीच्या किंवा गैरवतीनाच्या आरोपाचे विवरण आणि दोषारोपाची प्रत्येक बाब ज्याद्वारे सिद्ध करण्याचे प्रस्तावित केले आहे, त्या दस्तऐवजांची व साक्षीदारांची आदी शासकीय कर्मचाऱ्यास देईल किंवा देण्याची व्यावस्था करील, आणि तदविषयक नोटीसीत विहित केलेल्या कालावधीत घावावाचे लेखी निवेदन सांघर करण्यास आणि आपली बाजू व्यक्तिमः मांडावयाची आहे काय हे नमूद करण्यास शासकीय कर्मचाऱ्यास लेखी नोटीसीद्वारे फर्माविल.

३.१४. दोषारोप मार्गे बेळे किंवा बगळाचे.—(१) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ च्या पोट-नियम (३) अन्यये शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने केलेले एक किंवा अनेक दोषारोप कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याने उपरोक्त नियमाखाली सादर केलेले बचावाचे लेखी निवेदन घेऊन बगळता येतील काय या प्रणाले परीक्षण करण्यात आले असून याचावातची परिस्थिती खाली विषद केल्याप्रमाणे आहे—

(अ) कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ (५) अन्यये सादर केलेले बचावाचे लेखी निवेदन मिळाल्यानंतर त्याची तपासणी करून दोषारोपाच्या खालीचे पुनर्विलोकन करण्याच्या आणि त्यात मुद्दारणा करण्याच्या किंवा काही दोषारोप किंवा सर्व दोषारोप बगळण्याच्या बंगभूत शक्ती शिस्तभंगविषयक प्राधिकरणास आहेत.

(ब) कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याने कबूल न केलेल्या वचावाच्या लेखी विवरणाच्या आधारावर विभागीय चौकडी करण्याचे कारण नाही अशी शिस्तभंगविषयक प्राधिकरणाची खाली खाली असेल, अशा दोषारोपांमध्ये चौकडी करण्याकरिता चौकडी अधिकारी नेमणे शिस्तभंगविषयक प्राधिकरणावर बंधनकारक असाहार नाही.

(२) तथापि, कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याने दिलेले बचावाचे लेखी निवेदन विचारात घेतल्यानंतर वरील (अ) व (ब) मध्ये नमूद केलेल्या अधिकारांचा वापर पुढील नोटीसी अघीन राहून केला पाहिजे याची नोंद घ्यावी—

लाचलुचपत विरोध केंद्राने केलेल्या अव्यवस्थामधून उद्भवलेल्या प्रकरणामध्ये कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याने सादर केलेल्या बचावाच्या नियेक्षणावरील आधारावर कोणतेही किंवा सर्व आरोप बगळण्याचा किंवा दोषारोपांचे पुनर्विलोकन किंवा त्यात मुद्दारणा करण्याचा नियंत्रण घेण्यापूर्वी लाचलुचपत विरोध केंद्राचा सल्ला घ्यावा, तसेच शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने दोषारोप बगळण्यासाठी जी कारणे नोंदविली असतील ती कारणे लाचलुचपत विरोध केंद्राला कळवावीत.

(शा.प., सा.प्र.वि., क. सीटीआर. ११८२/५६३/२/अकरा, दिनांक १ मार्च, १९८२).

३.१५. कबूल केलेल्या आरोपावरील कारवाई.—बचावाचे लेखी किंवेदन मिळाल्यावर किस्त-भगविषयक प्राधिकाऱ्याने त्याची काळजीपूर्वक तपातणी करावी. जर शासकीय कर्मचाऱ्याने सर्व आरोप कबूल केले असतील तर किस्तभंगविषयक प्राधिकारी त्याला योग्य वाटतील असे पुरावे विचारात घेईल आणि प्रत्येक आरोपावरील त्याचे निष्कर्ष नोंदवून ठेवील. या निष्कर्षावरील पुढील कार्यवाही प्रकरण सहा मध्ये चिह्नित केलेल्या पद्धतीने करण्यात घेईल.

३.१६. चौकशी प्राधिकरणाची नियुक्ती.—(१) शासकीय कर्मचाऱ्याने आफल्या बचावाचा लेखी निवेदनामध्ये कोणताही किंवा सर्व आरोप कबूल केलेले नाहीत असे जर शिस्तभंग-विषयक प्राधिकरणास आडळून आले तर किंवा विनिर्दिष्ट तारखेपर्यंत त्याच्याकडून बचावाचे लेखी निवेदन आले नसेल, तर आरोपात काही तथ्य आहे काय यावहूल शिस्तभंगविषयक प्राधिकरणाला स्वतः चौकशी करता घेईल. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील). नियम, १९७९ द्वारे शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने स्वतः अशी चौकशी करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी, चौकशी प्राधिकरण म्हणून दुसरी अधिकारी नेहम्याची नेहमीची पद्धत आहे.

(२) विभागीय चौकशी ही सर्वसाधारणपणे केवळ परिशिष्ट उ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिकाऱ्याकडून किंवा अपचारी ज्ञा सेवेत असेल त्या सेवेचे नियंत्रण करण्याचा नियमामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिकाऱ्याकडूनच केली जाईल.

(३) विभागीय चौकशी करण्याचे काम जक्यतो प्रारंभिक 'तपासाळी' किंवा ज्यावर दोषारोप आधारले आहेत अशा अभिकरणांची ज्याचा निकटचा संबंध नाही अथवा ज्याचा शासकीय कर्मचाऱ्याच्या बाजूने किंवा विश्व साक्षीदार म्हणून उल्लेख केला जाण्याचा संभव नाही अशा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावे. मात्र विभाग प्रमुखांच्या बाबतीत हे लागू होणार नाही.

(४) चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी चौकशीचे काम अन्य कोणत्याही व्यक्तीकडे सोपवू शकत नाही. चौकशी करण्यासाठी विनिर्देशपूर्वक नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांव्याप्तिरिक्त अन्य अधिकाऱ्याने चौकशी केल्यास अशा संपूर्ण चौकशीला बाबत येतो,

चौकशी प्राधिकरण/चौकशी मंडळ नियुक्त करण्याच्या संबंधातील आदेशाचा नमुना परिशिष्ट ३. मध्ये दिला आहे.

३.१७. सादरकर्त्या अधिकाऱ्याची नियुक्ती.—महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ (५) (सी) च्या तरतुदीनुसार जेथे शिस्तभंगविषयक प्राधिकारी चौकशी प्राधिकाऱ्याची नियुक्ती करील त्या प्रकरणी दोषारोपांच्या बाबीच्या पुढीलवै प्रकरण चौकशी प्राधिकाऱ्यापुढे सादर करण्यासाठी शासकीय कर्मचारी किंवा विवी अवसायी ज्याला "सादरकर्ता अधिकारी" म्हणून संबोधिष्यात घेईल, त्याची नेमणूक करील. प्रत्येक प्रकरणात सादरकर्त्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्ये अनिवार्य आहे का असा एक भूद्वा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे की ज्या अधिकाऱ्याने त्या प्रकरणी प्रारंभिक चौकशी केलेली आहे त्याची "सादरकर्ता अधिकारी" म्हणून नियुक्ती

करता येते का व त्याचा साक्षीदार म्हणून उल्लेख करता येईल का? हे मुद्दे खालीलप्रश्नापै स्पष्ट करण्यात येत आहेत :—

(१) भाराठ नामी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ (५) (सी) मधील तरतुदीनुसार सादरकर्त्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे अनिवार्य नाही. तसेहो असताही नियम ८ च्या पोट-नियम (११), (१६), (१७), (१९) आणि (२१) च्या तरतुदीनुसार प्रथेक प्रकरणात सादरकर्त्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे इष्ट आहे कारण सादरकर्त्या अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यामुळे विभागीय चौकशीचे कामकाज समाप्तान-कारकरीत्या चालविष्यास मदत होईल. सादरकर्त्या अधिकाऱ्याच्या अनुस्थितीमुळे चौकशी प्राधिकारी, शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने प्रकरण सादर करण्याबाबतच्या सहाय्यास व बचावाच्या साक्षीदाराच्या उलट तपासणीच्या सहाय्यात वचित होईल. केंद्रीय दक्षता आयोजनेसुदूर असा सल्ला दिला आहे की, जेथे शिस्तविषयक नियमात सादरकर्त्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची दिनिरीष्ट तरतुद नसेल तेशेही शिस्तभंग-विषयक प्राधिकाऱ्याने चौकशी प्राधिकाऱ्यापुढे प्रकरण साईर करण्याची सादरकर्त्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा विचार करावा.

(२) पंजाब मुख्य न्यायालयाने, राजधिर सिंह विहऱ्या भारत सरकार (सी. डब्ल्यू. नंबर १८० ढी ऑफ १९६२) यांमध्ये असा निर्णय दिला आहे की, या अधिकाऱ्याने एकाचा प्रकरणाचे अन्वेषण केले आहे आणि जो साक्षीदारसुदूर असेल त्याची सादरकर्त्या अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये. कारण एका अधिकाऱ्यांमध्ये अन्वेषण सादर करणे आणि साक्षीदार या तीन कायद्यांच्या संयोगे अनिष्ट आहे. सर्व उथा अधिकाऱ्याने प्रारंभिक चौकशी केली असेल व त्याच्या नावाचा सरकारी साक्षीदार म्हणून उल्लेख केलेला नसला तरीही त्याची सादरकर्त्या अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये. कारण चौकशीच्या शेवटी बचाव पक्ष त्याला बचावाचा साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.

(३) सर्वसाधारणपणे विभागीय चौकशीतील व प्रकरणाशी सुपरिचित असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची सादरकर्त्या अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात याची, परंतु या प्रकरणामध्ये गुंतागुंतीचा, कायद्याचा मुद्दा गोवलेला असेल अशा प्रकरणात शिस्तभंग-विषयक प्राधिकाऱ्यातके प्रकरण सादर करण्यास विधी व्यवसायीची नियुक्ती करणे इष्ट होईल. “शासकीय कर्मचारी” या शब्दाची व्याख्या वर नमूद केलेल्या नियमाच्या नियम २ (जी) मध्ये देव्यात आलेली आहे. इतर राज्याचे आणि सार्वजनिक उपकरणातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांतील अधिकाऱ्याची सादरकर्त्या अधिकारी म्हणून नियुक्ती करता येत नाही. परंतु असे अधिकारी या शासनात प्रतिनियुक्तीवर असतील तर त्याची सादरकर्त्या अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास हरकत नाही.

(शा. प., सा. प्र. वि. क्र. सीडीआर. १९८०/२१५५/४८४८/(दोन)/अकरा, दिनांक १० एप्रिल १९८१).

(४) सादरकर्त्या अधिकाऱ्याची कार्ये.—शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने चौकशी अधिकाऱ्यापुढे, प्रकरण सादर करण्याच्या प्रयोजनासाठी सादरकर्त्या अधिकाऱ्याची नियुक्ती करतात. म्हणून, चौकशी अधिकाऱ्यासमोर वस्तुस्थितीविषयक घटकाची क्रमवार माझी

करणे आणि चौकशीच्या ओऱात उपस्थित केलेल्या साक्षीदारांची तपासणी किंवा उलट-तपासणी करणे हे त्याचे प्राधिक वार्य असते. त्याची कार्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असतील :—

(एक) प्रारंभिक सुनावणीत कबूल न केलेल्या वस्तुस्थितीविषयक घटकाती वर्गवारी करणे आणि ते सिद्ध करप्पासाठी आवश्यक असलेला पुरावा सादर करून चौकशी अधिकाच्यास मदत करणे.

(दोन) कसूरदार कर्मचाऱ्याने ज्या कागदपत्रांची विश्वसनीयता व खरेपणा भाव्य केलेला नाही; अशी कागदपत्रे साक्षीदारांची तपासणी करून सिद्ध करणे.

(तीन) दोषारोपाच्या पुष्ट्यर्थं चौकशी अधिकाच्यापुढे तर्कसंगत पढतीने पुरावा सादर करणे.

(चार) दोषारोपाच्या पुष्ट्यर्थं साक्षीदारांची तपासणी करणे व अवश्यक असेल तेचे फेरतपासणी करणे.

(पाच) उलट तपासणीमध्ये साक्षीदाराना गैरवाजवी सत्तावद्यास प्रतिबंध करप्पा करिता चौकशी अधिकाच्यास मदत करणे.

(सहा) बचावाच्या पुष्ट्यर्थं दाखल केलेल्या साक्षीदारांची परिणामकारक रीतीने उलटपासणी करणे.

(सात) सर्व पुरावे अभिलिखित झाल्यानंतर चौकशी अधिकाच्यासमोर प्रकरणाच्या संबंधात तोडी युक्तिवाद करणे किंवा लेखी टाचण सादर करून त्याची प्रत कसूरदार कर्मचाऱ्यास देणे.

(५) विभागीय चौकशीचे काभकाज न्यायसदृश स्वरूपाचे असते. विभागीय चौकशी करणारा प्राधिकारी प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या दजाचा असतो. म्हणून, त्याने नियमांस अनुसरून काटेकोरपणे तसेच प्रामाणिकपणे व सद्भावनेने कार्य केले पाहिजे.

३.१८. विधि व्यवसायीचे सहाय्य.—(१) जर शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमणूक केलेला अधिकारी विधि व्यवसायी असेल तर, अशा सादरकर्त्या कल्पावै. शासकीय कर्मचाऱ्याची इच्छा असल्यास, त्याच्या वतीने चौकशी अधिकाच्यापुढे प्रकरण सादर करण्याकरिता विधि व्यवसायीची नेमणूक करता येईल. असे नसेल तेहुा, शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने प्रकरणाची परिस्थिती लक्षात घेऊन तशी परवानगी दिल्या. खेरीज, शासकीय कर्मचाऱ्यास विधि व्यवसायीची नियुक्ती करता येणार नाही. इतर प्रकरणांमध्ये, शासकीय कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ याचा नियम ८ (८) मधील व्याख्येनुसार इतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचे सहाय्य मिळवता येईल.

(२) इतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याची मदत घेण्याकरिता कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याला परवानगीची गरज नाही. त्या दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्यालाही कसूरदार कर्मचाऱ्याला मदत करप्पासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. तथापि, चौकशीच्या काळामध्ये कसूरदार शासकीय कर्मचाऱ्यास मदत करप्पासाठी कार्यालयातील स्वतःच्या अनुपस्थितीद्वारा आपल्या नियंत्रण प्राधिकाच्याची परवानगी मिळवणे त्यास आवश्यक असेल.

३.१९. विभागीय चौकशा पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा.—(१) विभागीय चौकशा शब्द तितक्ष्या छवकर पूर्ण करण्यात याव्यात आणि कीणरद्याही परिस्थितीत हा कालावधी विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याच्या तारखेपासून सहा महिन्यापेक्षा अधिक नसावा. चौकशीच्या निष्कर्षासंबंधीचे अंसिम आदेश काढल्यानंतरच ती पूर्ण झाली आहे, असे मानले जाईल.

(२) तथापि, काही प्रकरणामध्ये उचित व पुरेशा कारणासाठी सहा महिन्याच्या विनिरिष्ट काळामध्ये विभागीय चौकशी पूर्ण करणे शक्य नसेल. विभागीय चौकशा पूर्ण करण्यासाठी असलेली ही कालमर्यादा बाढवून देण्याचे अधिकार परिशिष्ट ८ च्या स्तंभ ३ व ४ मध्ये नमुद केलेला प्राधिकाऱ्याला, त्या स्तंभाच्या शीषांडाली निर्देशिलेल्या मंदिरित अधीन राहन याचेत असे सासानाने उरविले आहे. विभागीय चौकशी मंजूर झाल्याच्या तारखेपासून ती पूर्ण करण्यासाठी एका दण्डिका अधिक कालावधी बाढवून देण्यास मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागाते सामान्य प्रशासन विभागाची विधारविभिन्न करून अनुमती आवी.

(३) कालमर्यादेशी वाढीचा प्रस्ताव सावर करताना संवधित चौकशी अधिकाऱ्याने आणि शिस्तभंगविषयक प्रतिधिकरणाने सक्षम प्राधिकाऱ्यास परिशिष्ट ९ मध्ये अंतर्भूत असलेल्या प्रपत्रात माहिती आवी. कालमर्यादेची वाढ देण्यासाठी सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याने प्रस्तावाची काळजीपूर्वीक तपासणी करावी आणि कमीत कमी आवश्यक असलेल्या कालावधीची वाढ आवी.

(झा.प., सा.प्र.वि. सीडीआर.१३७९/४८९/७२/अकरा, दिनांक १९ एप्रिल, १९७९).]

३.२०. प्रलंबित विभागीय चौकशीसंबंधी विवरणपत्र.—(१) बेळोवेली सूचना देऊनुसुद्धा विभागीय चौकशीची प्रकरण शीघ्रतेने पूर्ण करण्यात येत नाहीत. काही प्रकरणामध्ये सूचना व विहित कालमर्यादेचे पालन केले न गेल्यामुळे विभागीय चौकशा पूर्ण करताना वसर्याद विलंब होतो.

(२) लोक लेखा समितीने तिच्या १३ च्या अहवालामध्ये (१९७६-७७) केलेल्या शिफारसीनुसार, अफरातफरीच्या प्रकरणामधील विभागीय चौकशा पूर्ण करण्यामधील विलंब टाळण्यासाठी शासकीय परिषदक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सीडीआर.१०८२/१८६६-४०-अकरा, दिनांक ७ ऑगस्ट, १९८२ मध्ये तपशीलवार सूचना देण्यात आल्या आहेत. इतर विभागीय चौकशासुद्धा शीघ्रतेने पार पाढण्यासाठी तत्सम उपाय योजन्याची गरज आहे. अफरातफरीच्या प्रकरणांव्यतिरिक्त इतर विभागीय चौकशीच्या बाबतीत पुढील निवेद देण्यात येत आहेत:—

(१) विभाग/कार्यालय प्रमुखाने प्रत्येक महिन्यात विभागीय चौकशीच्या प्रगतीचा आढावा घ्यावा आणि आवश्यक ती काढवाही शीघ्रतेने करण्यात्रे उपाय योजावे.

(२) विभाग/कार्यालय प्रमुखाने शासन परिषदक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सीडीआर.११७९/४५-अकरा, दिनांक २७ मे १९७९ मध्ये विहित केलेल्या प्रपत्रामध्ये (परिशिष्ट १९) १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर रोजीची विभागीय चौकशीची स्थिती दर्शविणारे वैभासिक अहवाल अनुक्रमे १५ जानेवारी, १५ एप्रिल, १५ जुलै व १५ ऑक्टोबरपर्यंत मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागाकडे पाठवावे.

(३) प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशीची १ जुलै ची स्थिती दर्शविणारी त्याच नमुन्यातील विवरणे अनुकूळमे ३१ जानेवारी व ३१ जुलैपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे प्रशासकीय विभागांनी पाठवावी. दिनांक २१ से १९७९ च्या परिपत्रकामध्ये पूर्वी निवेश दिल्याप्रमाणे वैमासिक अहवाल पाठविण्याची आवश्यकता नाही.

(४) विभाग प्रभुखाने किंवा कार्यालय प्रभुखाने पाठवलेल्या वैमासिक अहवालाच्या आधारावर विभागीय चौकशीच्या प्रकरणांच्या प्रगतीवर लक्ष ठेवतील अशा उप सचिवाच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असीही विनंती मंदालयामधील प्रशासकीय विभागांना करण्यात आली आहे. विभागीय चौकशी पूर्ण करण्यामध्ये विलंब झाल्यावृद्ध भावावारूप संबंधित प्राधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी या प्रकरणामध्ये कोणताही टप्प्यावर उसीर झाला आहे अशी प्रकरणे, अशा उप सचिवांनी संबंधित सचिवाच्या निवारनास आणून खालीत.

(५) अफरातफरीच्या प्रकरणातील विभागीय चौकशीच्या संबंधात थासनाने पुढील सूचना दिल्या आहेत :—

(एक) शासनाच्या कोणत्याही विभागात किंवा कार्यालयात सरकारी पेशाची अफरातफर केल्याचे निवर्णनास येताऱ्याचे अफरातफरीची निश्चित रक्कम ठरविण्याकरिता, लेखे, भांडार सामुदी इत्यादीची योग्य रीतीने तपासणी करण्यासाठी विभाग/कार्यालय प्रभुखाने तातडीने उपाय योजावे.

(दोन) विभागीय अधिकाऱ्याने केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारे विभाग/कार्यालय प्रभुखाने दुव्यंग तसेच पर्यवेक्षी अधिकाऱ्याची अफरातफरीमधील जबाबदारी निश्चित करावी. अफरातफर निवर्णनास आल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या कालावधी मध्ये हे पूर्ण करावे. जबाबदारी निश्चित केल्यानंतर लवकरात लवकर घोलिसांकडे तक्रार नोंदवावी.

(तीन) अफरातफरीची जबाबदारी निश्चित करण्यात आल्यावर, लेखे शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याने, थासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीझीवार १०८२/१९६०/७-अकरा, दिनांक २१ जुलै १९८२ मधील परिणेंद्र तीन मध्ये विहित केलेल्यास अफरातफर करण्यास सहाय्य देणे किंवा प्रोत्साहन देणे किंवा पर्यवेक्षणामधील विलेपणास जबाबदार असणे याबद्दल अपनाचायाविशद आणि पर्यवेक्षी अधिकाऱ्यांविशद शिस्तभंग विषयक कारवाई सुरु करावी/खटला दाखल करावा.

(चार) प्रत्येक विभाग/कार्यालय प्रमधाने परिशिष्ट, क्रमांक २० मध्ये दिलेल्या प्रपत्रामध्ये अफरातफरीच्या प्रकरणाची नोंदवही ठेवावी व अफरातफरीच्या प्रकरणाच्या प्रगतीचे प्रत्येक महिन्यास पुनर्विलोक करावे आणि आवश्यक कार्यावाहीला वेग देण्यासाठी उपाय योजावे. त्याने १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर रोजी असलेली अफरातफरीच्या प्रकरणाची स्थिती दर्शविणारे वैमासिक अहवाल तशाच प्रपत्ररूपामध्ये अनुकूळमे १५ जानेवारी, १५ एप्रिल, १५ जुलै व १५ ऑक्टोबर पर्यंत मंदालयाच्या प्रशासकीय विभागाकडे पाठवावी.

(४) मंदिरालयीन प्रशासकीय विभागांना पुढील विनंती करण्यात आली आहे:—

(एक) विभागाच्या नियंत्रणाखाली विभाग/कार्यालय प्रमुखाने पाठ्यसेल्या दैसासिक अहवालाच्या आधारे अफरातफरीच्या प्रकरणाच्या प्रगतीवर लक्ष ठेवील असा उप संविधाच्या दजांचा अधिकारी नियुक्त करणे. या उप संचिवाने ज्या प्रकारणात कोळस्याही स्तरावर विलंब आला असल्याचे आढळून येईल. अशी प्रकरणे संविधित संचिवाच्या निर्दर्शनास आणुन दाबीत.

(दोन) तपासणीमधील विलंबासाठी किवा अपेक्षारी अधिकारी व पर्यंतकी अधिकारी किंवा तपासणी अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करणे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे.

(तीन) तपासणीमध्ये आणि खटला सुरु करण्यामध्ये पोलीस प्राधिकाऱ्याकडून विलंब आलेली प्रकरणे, आवश्यक ती कारवाई त्वरेने व्हाबी या दृष्टीने गृह विभागाच्या नजरेस आणणे; आणि

(चार) अफरातफरीच्या प्रलंबित प्रकरणावरील १ जानेवारी आणि १ जुलै पर्यंतकी स्थिती दर्शविणारा परिशिष्ट २० मध्ये विहित केलेल्या प्रपत्रातील अहवाल द्वार सहा भाहियांनी सामान्य प्रशासन विभागाकडे अनुकमे ३१ जानेवारी व ३१ जुलै पर्यंत पाठवणे.

(शासन परिषदक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीडीआर.११८३/६५३/३४-अकरा, दिनांक २७ मे १९८३ आणि शासन परिषदक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीईआर. १०८२/१८६६/४०/अकरा, दिनांक ७ ऑगस्ट १९८२).

३.२१. कार्यवाही प्रलंबित असताना सेवानिवृत्ती.—गंभीर स्वरूपाच्या गैरवतंशुकीच्या आरोपावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अन्वये शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यासंबंधी आदेश देण्यात आला असेल तर प्रशासकीय कर्मचारी देवानिवृत्त झाला तरीही, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ च्या नियम २७ खालील कारवाई दिचारात घेण्याच्या प्रयोजनासाठी अशी विभागीय चौकशी पुढे चालू ठेवता येईल. तथापि, गंभीर स्वरूपाच्या गैरवतंशुकी व्यतिरिक्त इतर गैरवतंशुकीच्या आरोपासाठी सुरु करण्यात आलेल्या चौकशी असा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, २७ खालील कार्यवाहीच्या प्रयोजनासाठी चालू ठेवता येणार नाहीत.

३.२२. कार्यवाही प्रलंबित असताना राजीनामा देणे.—शासकीय कर्मचाऱ्याने विभागीय चौकशी प्रलंबित असताना दिलेला राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये. शासकीय कर्मचाऱ्याची सेवा कोणाही एकाने (म्हणजे, कर्मचाऱ्याने किंवा नियोक्त्याने) विनिविष्ट कालावधीची म्हणजे एक किंवा दोन महिन्यांची, नोटीस देऊन समाप्त केली जाण्यास पात्र असेल अशी विशिष्ट अट सेवेच्या अटी व शार्टीमध्ये समाविष्ट करण्यात आली असेल तर, शासकीय कर्मचाऱ्यास, तो निलंबित असला तरीही, आपल्या नियोक्त्याला योग्य नोटीस देऊन सेवेचा राजीनामा देण्याची मुभा राहील.

३.२३. विभागीय चौकशी प्रलंबित असताना राहण्टा प्रभाणपद्मावर सेवानिवृत्त होणे.—ज्या व्यक्ती विभागीय चौकशीतील निकर्षीचा परिणाम म्हणून सेवेतून काढून ठाकले जाण्यास किंवा बडतर्फ केले जाण्यास थाळ असतील अशा व्यक्तीना रुण्टा प्रभाणपद्मावर सेवानिवृत्त होण्यास परवानगी देण्यात येऊ नये. ज्या व्यक्तीच्या बाबतीत विभागीय चौकशी प्रलंबित असेल किंवा जिच्यावर लादण्यात आलेली शिक्षा वाढवण्याच्या हेतूवे तिच्या प्रकरणाची वरिष्ठ प्राधिकाऱ्यांकडून फेरतपासणी करण्यात येत असेल असा व्यक्तीने हरण्टा प्रभाणपद्म सादर करण्यासाठी वैद्यकीय भडळापुढे उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली म्हणून वजे केला तर, अन्यथा खारोखरच आवश्यक असेल तर, तिला वैद्यकीय मंडळापुढे उपस्थित राहण्यासाठी आवश्यक ती परवानगी देण्यात यावी आणि तिने आवश्यक ते प्रभाणपद्म सादर केल्यास पुढील पढूत अनुसरण्यात यावी :—

अशा व्यक्तीला निलंबित केले असेल तर तिच्या प्रकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत व आवश्यक ते आदेश देण्यात येईपर्यंत तिला निलंबनाधीन राह घावे. आणि जर तिला बडतर्फ करावण्याचे नसेल किंवा सेवेतून काढून ठाकावधीवे नसेल तर तिला अलेला दिल्याच्या तारखेपासून रुण्टा वेतनावर सेवानिवृत्त होण्यास परवानगी देण्यात यावी.

जिच्यावाबतीत विभागीय कार्यवाही करण्यात आली आहे अशा व्यक्तीने अशी कार्यवाही करण्यात आल्यानंतर रुण्टा प्रभाणपद्म सादर केले तर विभागीय चौकशी संबंधातील आदेश दिल्याच्या तारखेपासून तीन महिने समाप्त होईपर्यंतचा कालावधी किंवा प्रकरणांची फेरतपासणी करण्यासाठी कालावधी विहित करणारा कोणताही नियम असेल तर त्या नियमानुसार विहित केलेला कालावधी समाप्त होईपर्यंतचा कालावधी, यांपैकी ओर अगोदरत्वा असेल त्या कालावधीपर्यंत तिलो सेवानिवृत्त होण्यास परवानगी देता कामा नये. अशा प्रकरणात वर दर्शविल्याप्रमाणी कारवाई करण्यात यावी.

३.२४. २० वर्षाची अहंताकारी सेवा (क्वालिफाईंग संविहास) पूर्ण ज्ञात्यावर स्वेकारावण्याची ऐच्छिक सेवानिवृत्ती—

(१) एखादा सरकारी कर्मचाऱ्याला जवर शिक्षा ठोठावण्यासाठी त्याच्याविषद्ध शिस्तमंगाची कार्यवाही प्रलंबित असेल किंवा योजिली असेल, आणि प्रकरणाची परिस्थिती विचारात येता, ज्या प्रकरणात सेवेतून काढून ठाकण्याची किंवा बडतर्फ करण्याची शिक्षा ठोठावणे आवश्यक ठरेल असे शिस्तमंगविषयक प्राधिकाऱ्याचे मत होईल, अशा प्रकरणात ऐच्छिक सेवानिवृत्तीची नोटीस स्वीकारण्यात येऊ नये.

(२) अशा प्रकरणातही नोटीस स्वीकारण्याचे प्रस्ताविले असेल तर राजपत्रित ग्रासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत प्रभारी भंडवांची व मुख्य भंडवांची आणि अराजपत्रित कर्मचाऱ्याच्या बाबतीत विभाग प्रमुखाची मान्यता मिळवली पाहिजे.

३.२५. कार्यपद्धतीच्या अज्ञानामध्ये गरेवाजवी विलंब होणे किंवा चौकशीच्या पढूतीने प्रकरण लिकालात काढणे.—कार्यपद्धती भाहित नसणे किंवा विभागीय चौकशी व फौजदारी स्थायालयातील चौकशी यांमधील फरक नीटसा भाहित नसणे यामुळे चौकशी आवश्यकता नसताना लांबत जाते किंवा (अपेक्षाच्याकडून बहुधा अवलंबिल्या जाणाऱ्या) वालढकलीच्या युक्त्या प्रयुक्त्याच्या बाबतीत चौकशी प्राधिकारी ठाम निर्णय देऊ शकत नाही. ह्यामुळे

अनावश्यक: बिलंब तर होतोच, शिवाय ते प्रकरण चौकीच्या पदहतीने निकालात काढले जाण्याची शक्त्याही असते. हे टाळप्पासाठी चौकीची प्राधिकारी महानु नियम करण्यात आलेला अधिकाऱ्यांना स्वतःला नियमांची आणि कार्यपदतीमधील आवश्यक गोष्टीची चांगली माहिती असावयास हवी; 'तसेच विभागीय चौकी व फोजदारी न्यायालमातील चौकी यामधील फरकही माहित असावयास हवा. या अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या सेवा विभागाची निकठाची वैयक्तिक संपर्क ठेवल्यास वेळोवेळी उद्भवणाऱ्या शका व अडचणी तप्परतेने दूर करणे यांना सरय होईल.

### प्रकरण चार

खटला भरणे

४.१. खटला भरण्याचा निर्णय.—(१) प्रारंभिक चौकीचा परिणाम महणून, किंवा अन्यथा फोजदारी अपराध सूचित होत असेल तेज्जा बदलफे करण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याकडे खटला भरण्यासाठी तात्काळ अर्ज करण्यात यावा. असा अर्ज मिळाल्यावृत्तर, बदलफे करण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याने प्रत्येक महत्वाच्या गोष्टीची तपशीलवार पदडताळणी करावी आणि खटला भरण्यासाठी प्रस्तावित केलेल्या प्रकरणाचा काळजीपूर्वक अस्यास करावा. खटला भरण्यासाठी प्रकरण योग्य आहे असे प्रथमदर्शनी आढळल्यास, त्याने ताबडतोब तशी परवानगी द्यावी. जो शासकीय कर्मचारी न्यायालयात सांकेदार महणून हजर राहणार असेल त्याने जबाबदारीने वर्तन केले पाहिजे. जे कर्मचारी असे बांगाच्यासम्बुद्धर करतील ते स्वतःच शिस्तभंगाच्या कारवाईस पावऱ ठरतील. तशीपि, खटला न भरण्यासाठी पुरेशी कारणे आहेत (अशी कारणे नेहमी नोंदविली गेली पाहिजेत) असे त्या प्राधिकाऱ्याचे मत असेल, तर त्यास अशी परवानगी रोखून ठेवता येईल किंवा नाकारता येईल. जो शासकीय कर्मचारी शासनाच्या मंजुरीशीषाय त्याच्या पदावरून काढला जाण्यास पाव नाही असा कोणत्याही कर्मचाऱ्याने आपली कार्बालीयीन करत्याए पार पाडत असताना किंवा अशी करत्याए पार पाडणे, अभिप्रेत असताना केलेल्या कोणत्याही अपराधाची दखल शासनाची पुर्वमंजुरी असल्याकडेरीज न्यायालमातील घेतली जाणार नाही हे लक्षात ठेण्ये आवश्यक आहे (फोजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १९७ पहा.).

(२) काही प्रकरणे अशीही असू शकतात की, ज्यात गैरवतंणुक, केवळ कार्यकालीन करत्यासंबंधीच्या विशेष कायदानुसार किंवा नियमानुसार अपराध ठरत असेल आणि फोजदारी न्यायालमाती न्यायंचौकीची करण्यायोग्य असेल अशा प्रकरणात, प्रकरणातील परिस्थितीनुसार फोजदारी खटला भरणे उचित नसेल तर गैरवतंणुकीद्वारा विभागीय कार्यवाही करणे अधिक योग्य होईल. तथापि, फोजदारी न्यायालयासमोर प्रथमदर्शनी संयुक्तिक प्रकरण दाखल करण्याहातका पुरावा नाही या समजुटीने खटला भरण्याएवजी विभागीय चौकी आदेशिणे योग्य ठरणार नाही.

४.२. फोजदारी कार्यवाहीच्या तुलनेत विभागीय कारवाई.—संबंधित कर्मचाऱ्यावर प्रथम शिस्तभंगाची कारवाई करण्याची व नंतर फोजदारी खटला भरण्याची शासनास भोकळीक आहे. अधवा शासन प्रथम फोजदारी खटला भरून आणि त्याच्या निर्णयाची बाट पाहून

दोषसंदी निश्चित ज्ञात्यानंतर वर्तणुकीच्या आधारावर शिक्षा करण्याबाबत कायवाही करू शकेल. शासन तिसरा पर्याप्त म्हणून एकाखबेळी फौजदारी कार्यवाहीबरोबर विभागीय कारवाई करण्यास प्रारंभ करू शकेल. प्रत्येक प्रकरणात प्रथम फौजदारी कार्यवाही करण्याचे बंधन शासनावर भावी, ही कायदेशीर परिस्थिती आहे. परंतु, विभागीय प्राधिकाऱ्यानी विभागीय कारवाई सुरु करण्यापूर्वी खटला दाखल करणे घ विणवाची प्रतीक्षा करणे चांगला ठरेल. याचा आणखी एक फायदा असा की, शासकीय कर्मकारी फौजदारी दोषारोपण ग्रस्त किंवा निष्ठापराधी ठरल्यानंतर त्याच्यावर विभागीय कारवाई करण्याची आवश्यकताच राहणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तिगत प्रकरणातील सर्व संबंध भावी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि फौजदारी खटल्याबरोबर त्याच्याप्रतिष्ठित कायवाही करावयाची असेल तर आणेवू दूर्घटकांनी उपर्युक्त ट्रिप्टिकोन लूपीकरणे आवश्यक आहे. एखाद्या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे दोषारोपण असुरील आणि त्यास सबळ पुरावा असेल, तर विभागीय कायवाहीही जाल ठेवावी म्हणजे लोकसेवकाच्या गैरवतणुकीबद्दल त्वरित निष्कर्ष काढता येही अपेक्षा त्याची पुढील सेवा चालू ठेवण्याबाबतही अतिम निर्णय घेता येहील. खटला चालू असतानाच विभागीय चौकशीही चालू करावी किंवा कसे था प्रश्नाचा विचार करण्यासाठी सर्वत चांगली वेळ म्हणजे खटला भरण्यास मंजुरी देण्यात येते, ती होय. त्या टप्पावर सर्व दस्तऐवज उपलब्ध असतात आणि मळ वस्तरेवजाच्या फोटो-स्टॅट प्रती किंवा मूळ प्रती चौकशी करण्याचा प्राधिकाऱ्यासमोर ठेवणे, हे कठीण काम नाही. दोषारोपित अधिकाऱ्याने एकदा मळ कागदपत्रे मान्य-केल्यानंतर चौकशी करण्याचा अधिकाऱ्याने आणि/किंवा दोषारोपित अधिकाऱ्याने यथोचित-रित्या साक्षात्कृत केलेल्या दस्तऐवजाच्या फोटो-स्टॅट प्रती पुढील विभागीय कायवाहीच्या प्रक्रियेच्या वेळी वापरात आणता येतील. कारण न्यायालयीम कायवाहीच्या वेळी मळ प्रती आवश्यक असतात. आणखी असेकी, अपील न्यायालयाच्या अनुच्छेद ३११ च्या खंड (२) दुसऱ्या परतुकाऱ्याये निर्बंध घालण्यात आलेला नाही. परिणामी, शासनाने विभागीय कायवाही सुरु करणे समर्थनीय ठरेल आणि केवळ द्रायल कोटीत सिद्धापराष्ठ ठरलेल्या कर्मकाऱ्यास त्याच्या वर्तणुकीच्या आधारावर शिक्षा करता येहील. तथापि, जेव्हे अपील न्यायालयाकडून द्रायल न्यायालयातील अपराधसंदी रह ठरवण्यात आली असेल तर केलेल्या शिक्षेचा प्रभाव तावडतोव कमी होहील आणि परिस्थितीचे पुनर्विलोकन करणे शासनावर अंदाजाकरक असेल.

४.३. खटला घरजे.—(१) मंजुरी मिळविल्यानंतर, संवंधित प्राधिकाऱ्याने (फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे) पोलिसांकडे रीतसर तक्रार कझून खटला भरण्याच्या कामास सुखात केली पाहिजे. अशा तक्रारीसोबत आवश्यक ती मंजुरी जोडप्पात आली पाहिजे.

(२) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम १२७ (१) अन्वये यंत्रा लोकसेवकास शासनाच्या मंजुरीने असेल त्या अंतिरिक्त त्याच्या पदावरून काढून टाकता येत नसेल, अशा लोकसेवकावर खटला भरण्यासाठी समुचित शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक असते. इसा गोट्टीची नांव घेण्यात यावी.

(३) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ अन्वये पोलिसांकडे करावाची रीतसर तक्रार अंतर्गत काळजीपूर्वक तयार केलेली घ स्वप्नपूर्ण असावी. असी तक्रारही खटल्याचा मूळ आधाराच असल्यामुळे शिक्षा मसुदा तयार करताना अत्यंत काळजी बेतली पाहिजे, हे स्पष्टप-

आहे केवळ प्रारंभिक चौकशीची कागदपत्रे पोलिसांकडे पाठवल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ मधील आदरश्यक गोष्टीची पूर्तीत होऊ नकत नाही. वस्तुतः प्रारंभिक चौकशीची कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याच्या अधिकारकेत असली पाहिजेत. जर बचाव प्रशास उलट तपासणीसाठी त्यांची आवश्यकता असेल तर तपासणी अधिकाऱ्याकडून ती कागदपत्रे सादर करण्याबाबत बचाव प्रशास न्यायालयाकडून आदेश मिळवावा लागेल.

४.४. राजपत्रित अधिकाऱ्यांवर खटला भरण्यासाठी मंजुरी—शासन हे याचे नियुक्ती प्राधिकरण असते अशा राजपत्रित अधिकाऱ्यांवर खटला भरण्याच्या मंजुरीसाठी खालील कांफदूती अनुसरपूर्णत यावी :—

(एक) नियुक्ती प्राधिकाऱ्याने खटला भरण्यास मंजुरी देण्याबाबत काढावयाच्या आदेशाच्या असुद्यासह लाचलुचपत विरोध केंद्राने (अंटी करप्पन ब्युरो) आपला अहवाल संचिव, गृह विभाग (कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडे त्यांच्या नावाने पाठवणे आवश्यक आहे.

(दोन) सचिव, गृह विभाग (कायदा व सुव्यवस्था) हे दोन आठवड्यांच्या कालावधीत प्रस्तावाची छाननी करतील आणि सदर प्रकरण संबंधित प्रशासनिक विभागाकडे विचारार्थ पाठवतील.

(तीन) संबंधित प्रशासनिक विभागाचे सचिव, एका अठवड्यांच्या आत, सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर, ते प्रकरण विषी परामर्शी यांच्याकडे कायदेविषयक दृष्टिकोनातून त्यांची छाननी करण्यासाठी पाठवतील. विषी परामर्शी एका आठवड्यांच्या आत, सदर प्रकरण, संबंधित प्रशासनिक विभागाच्या सचिवाकडे परत पाठवतील.

(चार) संबंधित प्रशासनिक विभागाच्या सचिवांनी दोन आठवड्यांच्या आत मुख्य मंत्री आणि विभागाचे प्रभारी मंत्री यांचे आदेश मिळवले पाहिजेत. तथापि, अखिल भारतीय सेवतील अधिकारी आणि प्रदेशिक विभागप्रमुख व प्रदेशिक विभागप्रमुखांच्या दरप्रिया उच्च दर्जाची अधिकारी यांचा अंतर्भव असेलेल्या खटल्यांची प्रकरणे, मुख्य सचिव आणि प्रभारी मंत्री यांच्यामार्फत मुख्य मंत्र्यांकडे सादर करण्यात आली पाहिजेत.

(पाच) काही विविधित राजपत्रित अधिकारी असे आहेत की, त्यांच्या बाबतीत शासन हे नियुक्ती करणारे प्राधिकरण नसून, विभागप्रमुख हेच नियुक्ती करणारे प्राधिकरण असते. जसे, पोलीस महानिरीक्षक, हे पोलीस निरीक्षकांसाठी नियुक्ती प्राधिकारी आहेत. अशा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या व वर्ग-३ व वर्ग-४ च्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाच्या बाबतीत संचालक, लाचलुचपत विरोध व दाखळंदी गुप्तवार्ता केंद्र, आपला अहवाल, जे त्यांचे नियुक्ती प्राधिकारी आहेत अशा संबंधित विभाग प्रमुख किंवा कायदिक प्रमुख ह्यांच्याकडे पाठवतील. आपल्या नियंत्रणाद्यालील सांसकर्य कर्मचाऱ्यावर खटला भरण्यास मंजुरी देऊ नये असे जर नियुक्ती प्राधिकाऱ्यास बांटले, तर त्याने संचालक, लाचलुचपत विरोध केंद्र यांच्याकडून अहवाल मिळाल्याच्या तारखेपासून दोन आठवड्यांच्या आत अंतर्भवालाची कागदपत्रे, मंत्रालयातील प्रशासनिक विभागाच्या सचिवांकडे त्यांच्या नावाने पाठवली पाहिजेत व लाचलुचपत विरोध केंद्राच्या संचालकाच्या शिफारसी का स्वीकाराल नयेत याचे कारण त्यात दर्शविले पाहिजे. त्यावर शासनाचे सचिव दोन आठवड्यांच्या आत संबंधित विभागाच्या मंत्र्यांचे आदेश मिळवतील.

(सहा) शासकीय सेवेतील राजपत्रित अधिकाऱ्याच्या आणि थराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी, सचालक, लाचलुचपत विरोध केंद्र यांच्या शिफारशी मिळाल्यापासून तहा अठवडशाच्या आत खटला दाखल करण्यास मजूरी मिळेल याची नियुक्ती प्राधिकाऱ्याने दक्षता, वेतली पाहिजे.

(शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सीडीआर. २०८०/१९२०/४२८-अकरा, दिनांक १५ फेब्रुवारी १९८२ आणि शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सीडीआर. २०८५/२१६०/३७-अकरा, दिनांक ७ नोव्हेंबर १९८५.)

४.५. न्यायनिर्णयानंतरचे कारणाही.—फौजदारी खटल्याच्या निर्णयानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने न्यायनिर्णयाची एक प्रत मिळवली पाहिजे.

४.६. अपराध सिद्धीनंतरची कारणाही.—फौजदारी आरोपाखाली दोषी ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात कारणाही करताना खालील तस्वी अनुसरण्यात याचीत :—

(१) जो गुन्हा घडल्यावर शासकीय सेवेमध्ये राहू देणे सकृददर्शनी योग्य बाटत नसेल वाचा अनिष्ट ठरलेल्या गुन्हाबदल शासकीय कर्मचारी न्यायालयात दोषी ठरला तर त्याने अपील करण्याची मुदत संपैयेत वाट न पहुता अथवा अपील केले असेल तर पहिल्या अपील कोर्टातील निर्णयाची वाट न पहुता त्याच्या बदलफक्ती, सेवेतून काढून टाकण्याची किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्याची कारणाही करण्यात यावी. तथापि, तस्याची प्रस्तावित शिक्ष-संबंधी अपचाऱ्यास अभिवेदन करण्याची संधी देण्यात येई (अशा आवेशाचा प्रमाणित नमुना क्र. १, प्रकरण १४ मधील परिशिष्ट क्रमांक १६ भागे पहावा.)

(२) वरील उप परिच्छेद (१) मध्ये नमूद केलेल्या गुन्हासारख्या गुन्हासाठी वर्जन्याचारी दोषी ठरला नसेल तर शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने समूचित ठरेल जशी इतर केणतीही शिक्षा देण्याले ठरवावे. प्रकरण १४ मधील परिशिष्ट १६ मधील प्रमाण नमुना क्र. १ मध्ये आवश्यक ते बदल करून तो नमुना असे आदेश निर्गमित करण्यासाठी वापरावा.

ज्या प्रकरणात फौजदारी आरोपाखाली दोष सिद्ध काला आहे अशा प्रकरणात संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) च्या दुसऱ्या परंतुकाच्या पोट-कलम (अ) खाली अथवा महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या १३ (१) मधील अलाच तरतुदीखाली वरील (१) किंवा (२) मध्ये नमूद केल्याप्रमाणे कारणाही करता येईल. या तरतुदीच्या व्याप्तीचे स्पष्टीकरण, तुलसीराम पटेल आणि इतर विरुद्ध केंद्र शासन (अंवेशार. १९८५/४-एससी-१४१६) आणि सत्वरीर सिंग आणि इतर विरुद्ध केंद्र शासन (१९८५/४-एससीसी-२५२) या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने खाली करण्यात आले आहे :—

संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) च्या दुसऱ्या परंतुकाच्या पोट-नियम (अ) खाली अथवा महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम १३ (१) खाली कारणाही करताना शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याला संबंधित शासकीय कर्मचारी फौजदारी आरोपाखाली दोषी ठरला आहे यावावतची माहिती असणे हे प्रथम आवश्यक आहे. मात्र केवळ ही माहिती असणे पुरेसे नाही तर फौजदारी आरोपाखाली शासकीय

कर्मचारी दोषी सिंड जाला हे माहीत न्यायावर या वर्तणुकीमुळे तो दोषी ठरला ती वर्तणूक खरोखरव शिक्षेस पाव आहे काय, याचा त्याने विचार केला पाहिजे व तसे जर असेल तर नेवकी कोणती शिक्षा लादावी हेही ठरविले पाहिजे. याकरिता फौजदारी न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचे परीक्षण करून संबंधित प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती त्याने विचारात घेतली पाहिजे. वसा विचार करताना शिस्तभंगविधयक प्राधिकाऱ्याने अपचारी, कर्मचाऱ्याची आतापरेतची वर्तणूक कशी आहे, त्याच्या गैरववर्तणुकीचे गाभीय, त्या गैरववर्तणुकीचे प्रश्नासनावर होऊ शकणारे एकदर परिणाम, त्या गैरववर्तणुकीची तीव्रता कमी करणाऱ्या गोट्टी या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. हे सर्व शिस्तभंगविधयक प्राधिकाऱ्याने स्वतःच केले पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्याची वर्तणूक दोषाहे आणि शिक्षेस पाव होती या निष्कर्षप्रित एकदा शिस्तभंगविधयक प्राधिकाऱ्याची आला की, मग त्याने शासकीय कर्मचाऱ्यावर कोणती शिक्षा लादावी हे ठरविलेले पाहिजे. हेही शिस्तभंगविधयक प्राधिकाऱ्याने स्वतःच केले पाहिजे. तथापि, हे तस्व ध्यानात ठेवले पाहिजे की, शासकीय कर्मचाऱ्यावर लादण्यात अलेली शिक्षा वाजवीपेका कडक नसावी किंवा घडलेल्या गृहाच्या भानाने फार जास्त नसावी, तर प्रकरणाच्या परिस्थितीचा आणि वस्तुस्थितीचा विचार करता योग्य असावी, तुळशीराम पटेल आणि इतर विद्वद केंद्र शासन (एकायनार-१९८५/एससी-१९४६ मधील परिच्छेद ११४ आणि १२२) याच्या प्रकरणात स्वट केल्याप्रमाणे, वर नमूद केलेल्या तरसुदीच्या अनुरोधाने शासकीय कर्मचाऱ्यावर शिक्षा लादण्यापूर्वी कोणतीही चौकशी करणे आवश्यक नाही.

वसे आदेश काढण्यापूर्वी, प्रस्तावित शिक्षेसंबंधी अधिवेशन करण्याची संघी अपचाऱ्यास दावी आणि भाहाराट्ट लोकसेवा आयोगाचा सल्ला घेणे जरुर असेल तर तो वेळात यावा.

(२) (अ) दोषी ठरल्यानंतर त्या विशद शासकीय कर्मचाऱ्याने उच्चतर न्यायालयात केलेल्या अपीलमध्ये अथवा रिहाईजन अर्जामध्ये तो निर्दोष सुटला तर दोषी ठरल्यामुळे शिक्षा लादण्याचे जे आदेश काढले ते रद्द करावे लागतील कारण दोष रद्द नाही म्हणून संबंधित प्रकरणातील उच्चतर न्यायालयाच्या न्यायनिर्णयाची प्रत तात्काळ निळावी आणि खालील बाबी ठरविण्याच्या दृष्टीने न्यायनिर्णयाचे परीक्षण करावे:—

(एक) अधिक उच्चतर न्यायालयात अक्षा दोषमुक्ततेला आव्हान आवे काय?

किंवा

(दोन) त्याची दोषमुक्ती लक्षात घेऊनही या दोषारोपांद्वाली शासकीय कर्मचारी आवी दोषी ठरला होता त्या दोषारोपांवर त्याच्यादिशुद्ध विभागीय चौकशी करणे आवश्यक आहे वरी वस्तुस्थिती व परिस्थिती आहे काय?

(ब) जर ही बाब उच्चतर न्यायालयात नेव्याचे ठरले तर मुळीच काळाप्रव्यय न करता उचित कार्यवाही तात्काळ सुरु करण्यात याची आणि यशी कार्यवाही जास्त असेपर्यंत लाईलेली शिक्षा रद्द करण्यात येऊ नये.

(क) मात्र विभागीय चौकशी करण्याचे ठरले तर पुढीलप्रमाणे अंतिम आवेश काढावेत—

(एक) दोषसिद्धीच्या आधारावर लादण्यात अलेली शिक्षा रद्द करण्यात याची; व

(दोन) विभागीय चौकशी आदेशीत करण्यात याची (असर आदेशांसाठी प्रमाण नमुना क्र. २ सोबत जोडलेल्या प्रकरण १४ मधील जोडपत्र क्रमांक १७ मध्ये पहावा.)

ज्या प्रकरणांत दोषसिद्धीच्या आधारावर बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे अथवा सक्तीची सेवानिवृत्ति अजा शिक्षा लाइप्पात आस्था असतील त्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील विषयम ४ (४) ज्या तरतुदीप्रमाणे शासकीय कर्मचारी त्याच्या बडतर्फीच्या, सेवेतून काढून टाकप्पाच्या किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्याच्या दिनांकापासून निलंबनाक्षीन असल्याचे मानण्यात येईल जसेही आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात यावे.

(३) उरील परिच्छेद २ (व) (दोन) मध्ये असलेल्या “ज्या दोषारोपांखाली शासकीय कर्मचारी आदी दोषी ठरला होता त्या दोषारोपांवर” हा शब्दांची व्यापी आणि अभिप्रेत वर्ण भावे योग्य आकलन होण्यासाठी असा एक भुदा लक्षात ठेवला पाहिजे की, दंडनीय गुन्हा तसेच दंडनीय गुन्हा होत नसलेली परंतु महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ किंवा तत्सम नियमांच्या तरतुदींखाली शिक्षेस पाळ असलेली गैरवतेणूक ठरण्यासाठी वस्तुस्थिती व दोषारोप यांचा एकच संच पुरेसा आहे.

जर सक्षम न्यायालयाकर्वी एखादा प्रकरणमधील वस्तुस्थितीची किंवा अभिकथनांची चौकशी होउन न्यायालयाने फौजदारी खरे नाहीत असा निष्कर्ष काढला तर त्याच वस्तुस्थितीच्या किंवा दोषारोपांच्या आधारे विभागीय चौकशी घेता येणार नाही. उलटपक्षी जर न्यायालयाने अभिकथनांच्या खरेपणाविषयी केवळ संशय जरी अवकृत केला असेल तरी असा प्रकरणी कोटापुढे पूर्वी सादर केलेल्या पुराव्यापेक्षा किंवा त्यावेळी उपलब्ध असलेल्या पुराव्यापेक्षा अधिक चांगला पुरावा पुढे येत असेल, तर त्याच अभिकथनांच्या आधारावर विभागीय चौकशी घेण्यास हरकत असू नये. तसेच जर न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की दोषारोप सिद्ध काढले आहेत, पण ज्या फौजदारी गुन्हांचा आरोप याहे तो फौजदारी गुन्हा काढलेला नाही, तर अशा प्रकारे तिदू काढलेले आरोप विभागीय/शिस्तभंगविषयक कार्यवाहीसाठी पुरेसे कारण वाटत असतील तर त्या आरोपांच्या आधारे विभागीय चौकशी करण्यात आक्षेप असू नये. तसेच, जो आरोप अगदी फौजदारी खटल्यातील आरोप नाही किंवा त्या सदृश नाही व फौजदारी न्यायालयाने खोडून काढलेल्या कोणत्याही अभिकथनावर आधारित नाही असा आरोपाच्या बाबतीत, दोषमुक्तीनंतरसुदा विभागीय चौकशी घेणे अनक्षेप आहे. त्याचप्रमाणे ज्या अभिकथनांची न्यायालयाने अंदाज चौकशी केली नसेल, परंतु विभागीय/शिस्तभंगविषयक कारवाईसाठी ती सबळ व पुरेशी वाटत असतील तर तसी कारवाई करण्यात आढळाणी नाही.

(४) ज्या प्रकरणांमध्ये परिच्छेद २ मधील उप परिच्छेद (अ) आणि उप परिच्छेद (क) मधील कोणतीही कार्यवाही करायची नसेल त्या प्रकरणांत शिक्षा लाइप्पाचे पूर्वीचे आदेश रहे करण्याचे रितसर आदेश काढप्पात यावेत (झूशा आदेशांसाठी प्रमाण नमूना क. ३ सोबत प्रकरण १४ मधील परिशिष्ट १८ मध्ये पहावा). ज्या प्रकरणांत बडतर्फीची, सेवेतून काढून टाकप्पाची किंवा सक्तीची सेवानिवृत्तीची शिक्षा लाइप्पात आली असेल, त्या प्रकरणांमध्ये शासकीय कर्मचाऱ्याला ज्या तरतुदीप्रमाण दोषमुक्त ठरविण्यात आले त्या तारखेपासून त्याला सेवेत पुढ्हा रुच आल्याच्या तारखेपर्यंते पूर्ण वेतन व भरते यावे लागतील व तो कालावधी सर्व प्रयोजनासाठी “सेवा” झूळून यानावा लागेल. निलंबनाच्या सेवेतून काढून महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून एव ४२२१—४

काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ७० अमुसार सक्षम प्राधिकारी आदेशित करील त्याप्रमाणे देव्यात घेतील व प्रस्तुत कालावधी “सेता”, किंवा “सेवेतील व्यतीत त्र केलेला कालावधी” म्हणून प्रकरणपरत्वे बरील नियमाप्रमाणे ठरविल्यात येईल.

४.७. दोषमुक्तीनंतरची जारवाई.—(१) न्यायनिर्णय दोषमुक्तीबाबत असेल तेह्हा सक्षम प्राधिकाऱ्यास न्यायनिर्णयाचे व काही पुरावा असल्यास त्याचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यानंतर विभागीय चौकशी चालू ठेवण्याची आवश्यकता आहे किंवा काय, यांचिंवयी विचार करता येईल. दोषमुक्ती समर्थनीय आहे या विषयी सक्षम प्राधिकारी सहमत शाळा तर त्यास फौजदारी न्यायालयाच्या निष्कर्षाशी आपण सहमत आहेत, असे प्रमाणित करून चौकशी बंद करता येईल.

(२) दोषमुक्ती समर्थनीय होती या विषयी सक्षम प्राधिकारी सहमत शाळा नाही तर त्यास आरोपीचिरुद्ध विभागीय चौकशी चालू ठेवता येईल आणि योग्य ती शिक्षा ठोठाबद्दा येईल. जर प्राधिकाऱ्याने शासकीय कर्मचाऱ्यास शिक्षा देण्याचा निर्णय घेतला तर अशा प्रत्येक प्रकरणात लोकहित लक्षात घेऊन विशिष्ट गैरवतंणुकीबद्दल ठोठाबद्दाच्या शिक्षेचे स्वरूप व प्रमाण या विषयी निर्णय घेणे ही अशा प्राधिकाऱ्याची जबाबदारी असेल.

(३) मोठी शिक्षा लालण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक दोषसिद्धी पुरेशी होईलच असे नाही, तसेच अपचारी मोठ्या शिक्षेस पावू असेल तेह्हा, दोषमुक्ती ही मोठ्या शिक्षेच्या झाड येता कामा नये, या गोष्टीची नोंद घेण्यात यावी.

४.८. न्यायालयीत कायंवाहीचा पाठ्यपुरावा करणे.—प्रकरण एकदा न्यायालयात पाठविल्यात आले की, त्यास त्याच्या नेहमीच्या गतीने जाऊ द्यावे. तथापि, ते बराच काळपर्यंत रेंगाळत राहिले, तर ते तातडीने पूर्ण करण्यासाठी नियंत्रक अधिकाऱ्याने सरकारी अभियोक्त्यामाफंत न्यायालयाशी संपर्क साधावा. प्रकरण तातडीने निकालात काढण्यासाठी त्याने अभियोक्त्याबदीबर सतत संपर्क ठेवावा.

(शासकीय परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सी.डी.आर-२०६५/प्रिफारस क्र. ६२/डी-१, दिनांक १९ जून, १९७५.)

४.९. खटला काढून घेणे.—(१) कोणत्याही प्रकरणात खटला काढून घेण्याच्या विनंतीचा विचार करणे आवश्यक वाटत असेल तेह्हा,—

(अ) न्यायालयाने अगोदरच पुरावा नोंदविल्यास सुखात केली असेल;

(ब) मंजुरी देण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याने, प्रकरणाच्या गुणवत्तेची तपासणी केलेली नाही असे अभिलेखावरून स्पष्ट होत असेल; आणि

(क) आरोपीने कोणताही अपराध केलेला नाही असे दाखविणारी वस्तुस्थिती उघडकीस आलेली असेल—

तरच अशा विनंतीचा विचार करण्यात यावा.

(२) खटला काढून घेण्यासाठी मुऱ्य अंत्यांचे आदेश न चुकता भिळविल्यात यावेत.

४.१०. बडतर्फ सासकीय कर्मचार्यावर खटला भरणे.—जो शासकीय कर्मचारी गैरवतंणुकी पात्र ठरत असेल एन अशा शासकीय कर्मचार्याविशद्ध खटला भरणे अनिष्ट आहे, असे वाटत असेल तेह्हा त्याबद्दलची कारणे बडतर्फीचा आदेश देण्याच्यावेळी नमूद करण्यात याचीत. जर काही आक्षेप नसेल तर, बडतर्फ कर्मचाऱ्यास चायपाच्या बडतर्फीचा आदेशात ही कारणे समाविष्ट करण्यात याचीत. या प्रकरणात, शासनाकडे अहवाल पाठकिंवा आवश्यक असेल अशा प्रत्येक प्रकरणात अपराश्री हा खटल्यास पात्र असतानाही त्याच्यावर खटला न भरल्याबद्दलच्या लेखी कारणाची एक प्रत अशा अहवालासोबत पाठविष्यात याची.

४.११. २० वर्षांची अहंताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर स्वीकाराच्याची ऐच्छिक सेवानिवृत्ती.—या प्रकरणात संबंधित शासकीय कर्मचार्याविशद्ध न्यायालयात खटला भरण्याचे योज्ये असेल किंवा खटला भरण्यात आला असेल अशा प्रकरणात, २० वर्षांची अहंताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर दिलेली ऐच्छिक सेवानिवृत्तीची नोटीस स्वीकाराच्यात येऊ नये, जर अशा प्रकरणातही नोटीस स्वीकाराच्याचे योज्ये असेल तर, राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रभारी मंत्यांची व मुख्य मंत्यांची आणि वराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभाग प्रमुखांची मान्यता मिळवण्यात यावी.

(शासन निर्णय, वित विभाग, क्र. जीसीएस-१६७७/सीआर-१७९२/ए/७६ एसईआर-५, दिनांक ४ मार्च, १९७८.)

४.१२. विनयभंग इत्यादीची संबंधित असणाऱ्या दोषारोपाच्या बाबतीत खटला भरणे.—काही विषिष्ट प्रकरणात, विशेषत: दोषारोप हा एखाचा स्वीकृत विनयभंग किंवा दैवतीच धाकदपटशा यांच्याशी संबंधित असेल तेह्हा शासकीय कर्मचाऱ्यावर खटला भरण्यासाठी ताढळोब भंजुरी देण्यात याची आणि अशा बाबतीत विलंब टाळण्यात यावा. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या आदेशांचे साक्षेपाने पालन करावे.

(प्रा.प., सा., प्र. वि., क्र. सीडीआर-२०६८/३८६८/२३/११, दिनांक १५ एप्रिल, १९७८.)

### प्रकरण पत्र

#### किरकोळ शिक्षा (मायनर पेन्स्टनी) लादच्याची कार्यपद्धती

५.१. किरकोळ शिक्षा लादने.—(१) या प्रकरणात किरकोळ शिक्षा लादच्याबाबतची कार्यपद्धती सुरु करावी, असे शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने ठरविले असेल, अशा प्रकरणात तो संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्याविशद्ध कारवाई करण्याच्या प्रस्तावाबद्दल एका जापनावारे लेखी कळवील. या जापनासोबत, त्याच्याविशद्ध ज्याबद्दल कारवाई करण्याचे प्रस्तावित केले आहे, त्या गैरवतंणुकीबाबतचे किंवा गैरवतंणुकीबाबतचे आरोप दर्शवणारे विवरणपत्र जोडण्यात येईल आणि संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास त्या प्रस्तावाविशद्ध अन्वितवेळ देण्याची इच्छा असेल तर तसे करण्यासाठी योग्य तेवढा, म्हणजे सर्वसाधारण: जास्तीत जास्त दहा दिवसांचा, कालावधी त्याला देण्यात येईल. या जापनामध्ये लादच्यात येण्याचा फिलोजे स्वरूप नमूद करू नये. या जापनावर जिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यानेच सही करावी, त्याच्या जापनाचा नमूना परिशिष्ट दहामध्ये दिला आहे.)

(२) ज्याविरुद्ध कारबाई करणे प्रस्तावित केले आहे, त्या शासकीय कर्मचाऱ्याबाबत सक्रम शिस्तभंगविषयक प्राधिकारी हे राज्यपाल असतील तर, दोघारोवप्रमळ काहीप्रापूर्वी काहील मंत्र्यांकडे सादर करावी आणि संविधानाच्या बनुच्छेद १६६ अन्वये राज्यपालाच्या वरीने, आवेश अधिप्रमाणित करण्यासाठी संक्रम जस्ताच्या अधिकाऱ्याने राज्यपालाच्या नावे आपनावर सही करावी.

(३) अपेक्षारी शासकीय कर्मचाऱ्याला आपले बचावाचे लेखी विवरणपत्र तयार करण्याकरिता अभिलेख तपासप्याची सबलत देखावी तरतुद महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम १० मध्ये केलेली नाही. तथापि, काही प्रकरणात प्रस्तावित कारबाई करण्यासाठी लेखी पुरावा हाच भूष्य आधार असेल, अशा प्रकरणात शासकीय कर्मचाऱ्यास अभिलेख तपासप्यास नकार दिल्यामुळे त्याला अभिवेदन तयार करण्यामध्ये मोठी अडवण येईल. म्हूळत शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने गुणवत्तेनुसार असा अभिलेख तपासप्यासंबंधीची विचारात घावी.

(४) शासकीय कर्मचाऱ्याचे अभिवेदन विचारात वेतनस्थानंतर किंवा विनिर्दिष्ट तारखे पर्यंत त्याच्यांकडून असे अभिवेदन आणे नाही तर, त्याशिवाय, शिस्तभंगविषयक प्राधिकारी त्यास योग्य बाटूल असा पुरावा लक्षात घेऊन, गैरवतंपृक्तीच्या किंवा गैरवतनाच्या प्रत्येक आरोपावरील आपले निष्कर्ष अभिलेखात करण्याची सुखात वरील.

(५) शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने प्रकरणाची तपासणी केल्यानंतर आणि शासकीय कर्मचाऱ्याने केलेले अभिवेदन विचारात वेतनस्थानंतर अभिकर्तने सिद्ध होत नाहीत अशी शिस्तभंगविषयक प्राधिकरणाची आंती पटत असेल तर त्याला शासकीय कर्मचाऱ्यास दोषमुक्त करता येईल. अशा दोषमुक्ततेची लेखी सूचना शासकीय कर्मचाऱ्यास पाठविण्यात येईल.

(६) शासकीय कर्मचाऱ्याविरुद्धाची अभिकर्तने साधार आहेत असे शिस्तभंगविषयक प्राधिकरणाचे मत असेल तर, त्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील), नियम, १९७९ च्या नियम ५ मध्ये विनिर्दिष्ट केलेली कोणतीही किरकोळ शिक्षा शासकीय कर्मचाऱ्यावर लादता येईल. यावरीत आवश्यक असेल तेचे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सरक्का घेण्यात येईल.

(७) जर शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा अन्य विभागाकडून किंवा कार्यालयाकडून त्याचा स्थानिक किंवा इतर प्राधिकरणाकडून उपर्याप्त घेण्यात आल्या असतील आणि असा सेवा उपर्याप्त घेणाऱ्या प्राधिकरणाला त्याच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारबाई करण्याच्या प्रयोगानाऱ्ये शिस्तभंगविषयक प्राधिकरणाच्या शक्ती असतील, आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ५ च्या खंड (एक) ते (चार) अध्ये विनिर्दिष्ट असेलेली कोणतीही किरकोळ शिक्षा लादव्यात याची, असे असा प्राधिकरणाची विचार-विनियम केल्यानंतर असल प्रकरणाबाबत आवश्यक ते आदेश काढता घेतील. सेवा उपर्याप्त घेणारे प्राधिकरण आणि सेवा उपर्याप्त करून घेणाऱ्या प्राधिकरण याच्याच्या यावाचत मंत्रभेद काळा तर शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा, उपर्याप्त घेणाऱ्या प्राधिकरणाकडे परत, सोपव्याप्त येतील.

(८) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम १० (ब) कन्वय शिस्तमध्यविषयक प्राधिकरणाने, कोणत्याही विकिष्ट प्रकरणाच्या बाबतीत स्थान योग्य वाटेल तर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम ८, पोट-नियम (३) ते (२७) मध्ये निर्धारित केलेल्या पददतीने चौकशी करावी असे ठरविले, तर दोषारोपाच्या बाबी तयार करणे, आरोपाचे विवरणाप्रमाण तयार करणे इत्यादी सर्व औपचारिक कार्यावाही करण्यात आली पाहिजे. या प्रकरणांमध्ये चौकशी करण्याचे ठरविले असेल त्या प्रकरणांमध्ये, जबर शिक्षा लादण्याचे प्रस्तावित केलेल्या प्रकरणांमधील चौकशीसाठी विहित केलेली कार्यपद्धती अनुसरावी.

(९) एथादा प्रकरणामध्ये शासकीय कर्मचाऱ्याने सादर केलेल्या अभिवेदनावर विचार करून कोणत्याही कालावधीसाठी भावी परिणामासह वेतनवाढ रोखण्याचे प्रस्तावित केले असेल किंवा वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेमुळे शासकीय कर्मचाऱ्यास, देय असेलेला निवृत्ति-वेतनाच्या रकमेवर प्रतिकूल परिणाम होण्याचा संभव असेल किंवा तीन वर्षप्रिका जास्त कालावधीसाठी वेतनवाढ रोखण्याची शिक्षा लादण्याची शक्यता असेल तर न चुकला मोर्चिक चौकशी करण्यात येईल.

अशा प्रकरणात चौकशीच्या अभिलेखामध्ये पुढील बाबी अंतर्भूत असलील :-

(एक) स्थान्याविरुद्ध कारवाई करण्याच्या शासकीय कर्मचाऱ्यास दिलेल्या प्रस्तावाच्या सूचनेची प्रत;

(दोन) त्याला पाठविलेल्या गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंतनाच्या आरोपाच्या विवरण-पत्राची प्रत;

(तीन) त्याचे अभिवेदन असल्यास;

(चार) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९, नियम ८ च्या पोट-नियम (३) ते (२७) मधील निर्धारित पददतीने जर चौकशी करण्यात आली असेल तर, त्या चौकशीच्या दररुपान दाखल केलेले पुरावे;

(पाच) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला असल्यास;

(सहा) गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंतनाच्या प्रत्येक आरोपावावतचे निष्कर्ष; आणि

(सात) त्या प्रकरणावरील आदेश, कारणासह.

### प्रकरण सहा

जबर शिक्षा (भेजरं पेतल्ली) लादण्याची कार्यपद्धती

६.१. संविधानातील तरतुदी.—(१) शासकीय कर्मचाऱ्यास बडतर्फ करणे, (Dismissal) काढून टाकणे (Removal) किंवा पदवावनत करणे (Reduction in Rank) या गोष्टींना लागू असलाच्या संविधानातील तरतुदी अनुच्छेद ३११ मध्ये अंतर्भूत आहेत. हा अनुच्छेद ३११ पुढील प्रमाणे वाहे :—

(१) जी अवक्ती संघराज्याच्या मुलकी सेवेची किंवा अखिल भारतीय सेवेची किंवा राज्याच्या मुलकी सेवेची सदस्य असेल, अथवा संघराज्य किंवा राज्य यांच्या

अखत्यारत्थालील मुलकी पद धारण करीत असेल अशा कोणत्याही व्यक्तीला, ज्या प्राधिकरणाने तिथी नियुक्ती केली होती त्याहून दुस्यम असलेल्या प्राधिकरणाकडून बडतर्फ केले किंवा पदावरून दूर केले जाणार नाही.

(२) ज्या चौकशीमध्ये पूर्वोक्त अशा कोणत्याही व्यक्तीला तिच्यावरील दोषारोपांची माहिती कहून दिलेली आहे आणि त्या दोषारोपांबाबत तिला आपले म्हणणे भाडव्याची वाजवी संदी दिलेली आहे अशी चौकशी ज्ञात्यावेरीज़\*\* तिला बडतर्फ केले जाणार नाही किंवा पदावरून दूर केले जाणार नाही किंवा पदावनत केले जाणार नाही :

परंतु, अशा चौकशीअंती, तिला अशी कोणतीही शिक्षा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असेल त्यावावतीत, अशा चौकशीमध्ये सादर केलेल्या पुराव्याच्या आघारावर अशी शिक्षा देता येईल आणि अशा व्यक्तीला प्रस्तावित शिक्षेविरुद्ध अभिवेदन करण्यासाठी कोणतीही संघी देण्याची आवश्यकता असणार नाही.

परंतु, आणखी असे की, हा खंड पुढील बाबतीत लोगू होणार नाही—

(अ) एखादी व्यक्ती ज्यामुळे फौजदारी दोषारोपावरून दोषी ठरलेली आहे अशा वर्तनाच्या कारणावरून तिला बडतर्फ किंवा पदावरून दूर करण्यात आले असेल किंवा पदावनत करण्यात झाले असेल त्यावावतीत, अथवा

(ब) एखादा व्यक्तीस बडतर्फ किंवा पदावरून दूर करण्याची किंवा तिला पदावनत करण्याची शक्ती असलेल्या प्राधिकरणाला काही करणास्तव—से कारण त्या प्राधिकरणाला नमूद करावे लागेल—अशी चौकशी करणे वाजवीपणे व्यवहार्य नाही असे खालीपूर्वक बाटल त्यावावतीत, अथवा

(क) अशी चौकशी करणे राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने समयोचित नाही असे राष्ट्रपतीला किंवा, प्रकरणपरत्वे, राज्यपालाला खालीपूर्वक वाटेल त्यावावतीत.

६.३. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदी.—(१) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ च्या पोट-नियम (१) मध्ये अशी तरतुद केली आहे की, या नियमामधील आणि या नियमामधील नियम ९ मधील तरतुदी असुनुसार शक्य असेल तेथवर, चौकशी केंत्याशिवाय, किंवा ज्यावावतीत अशी चौकशी लोकसेवक (चौकशी) अधिनियम, १८५० (१८५० चा ३७) अन्वये, त्यावावतीत त्या अधिनियमामध्ये विहित केलेली पद्धत अमृसरल्याशिवाय कोणतीही जबर शिक्षा ठोठावणारा आदेश काढण्यात येणार नाही.

या नियमांच्या तरतुदीचे योग्य प्रकारे पालन करण्यास हयग्र ज्ञात्यास, संपूर्ण कायंवाही व त्यावर दिलेला अंतिम आदेश निष्पत्त ठरू शकेल. या तरतुदी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी जाणीवपूर्वक समाविष्ट केल्या आहेत. ही वस्तुस्थिती असून अशा आदेशास त्याथालयामध्ये यशस्वीरीत्या आवाहन दिले जाण्याची शक्यता तर आहेह शिवाय या तरतुदी लक्षात न घेतल्यास एखादा अधिकांच्याविरुद्ध काढलेल्या शिक्षेच्या कोणत्याही आदेशाच्या अपिलामध्ये, ते आदेश फिरविले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

(२) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ च्या अत्यावश्यक बाबी पुढीलप्रमाणे आहेत :—

(अ) (ज्यो वस्तुस्थितीवस्तन कर्मचारी दोषी असल्याचे - फोजदारी न्यायालयात सिद्ध झाले असेल, अशा वस्तुस्थितीवर आधारलेल्या आदेशाव्याप्तिरिक्त) बडतर्फ करणे, काढून टाकणे किंवा पदावनत करणे. किंवा सकतीची सेवानिवृत्ती देणे यावावतचा कोणताही आवेश, उक्त नियमामधील तरतुदी अनुसार संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध (यापुढे ज्याचा दोषारोपित व्यक्ती म्हणून निर्देश करण्यात आला आहे) चौकशी केल्याखेरीज आणि ज्या कारणांसाठी त्याच्यावर कारवाई करण्याचे योजीले आहे, ती कारणे त्याल; लेखी कळविल्या-खेरीज काढण्यात येणार नाही.

(ब) ज्या कारणांवरून करवाई करायाचे योजले असेल, ती कारणे निश्चित दोषारोप किंवा दोषारोपाच्या स्वरूपात मांडण्यात येतील व असे दोषारोप, परिच्छेद ६.५ मध्ये दिल्याप्रमाणे गैरवतंणकीच्या आरोपाच्या व त्या प्रकरणात आदेश काढताना हस्तर जी परिस्थिती विचारात घेण्याचे योजले असेल अशा कोणत्याही परिस्थितीच्या निवेदनासह दोषारोपित व्यक्तीस कळवण्यात येतील.

(क) दोषारोपित व्यक्तीने, वाजवी कालावधीत आपल्या बचावाचे लेखी निवेदनपत्र सादर करणे. आणि आपले म्हणणे जातीने ऐकवण्याची इच्छा आहे किंवा काय, ते नमूद करणे आवश्यक असेल.

(ड) त्या व्यक्तीची इच्छा असेल तर तोंडी चौकशी करण्यात येईल. अशी चौकशी करताना नाकबळ करण्यात आलेल्या गैरवतंणकीच्या आरोपाच्या अनुषंगाने पुरावा ऐकून घेण्यात येईल. आणि दोषारोपित व्यक्तीला साक्षीदाराची उलटतपासणी करण्याचा, स्वतः साक्षीपुरावा देण्याचा, इच्छेनुसूलप साक्षीदारांना बोलावण्याचा हक्क असेल. परंतु चौकशी करण्याच्या अधिकाऱ्याला, लेखी नमूद करावण्याच्या कारणांसाठी कोणत्याही साक्षीदारांना बोलावण्यास नकार देता येईल. अशा रीतीने नोंदलेला तोंडी पुरावा मण्येवर असणार नाही.

(इ) चौकशी प्राधिकारी अशा कार्यवाहीचा रोजनांक ठेवील.

(फ) अशा कार्यवाहीमध्ये पुराव्याचे पुरेसे अभिलेख आणि निष्कर्ष व त्याची कारणे यासंबंधीचे विवरणपत्र याचा समावेश असेल.

(३) कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवाविषयक नियमांत विभागीय कार्यवाही अंतर्भूत असले तरी, अनुसरण्यात यादी.

६.३. या प्रकरणात निर्धारित केलेली कार्यपद्धती ज्या बाबतीत अनुसरावधारी आवश्यकता नाही अशी प्रकरणे.—पुढील प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ मध्ये निर्धारित केलेली कार्यपद्धती अनुसरण्याची आणि त्यातील सर्व किंवा कोणत्याही तरतुदी पालण्याची आवश्यकता असणार नाही.

(एक) जेहा शिक्षेचा आदेश, म्हणजेच बडतर्फी, काढून टाकणे किंवा पदावनती पासंबंधीचा आवेश हा ज्या वस्तुस्थितीमुळे दोषारोपित व्यक्तीला फोजदारी न्यायालयात दोषी ठरवण्यात आले असेल त्या वस्तुस्थितीवर आधारण्यात यावयाचा असेल तेहा,

अक्षा बाबतीत फोजदारी खटख्यात उषडकीस आलेल्या वस्तुस्थितीच्या आवारावर तो देण्यात यावा. (परिस्क्रेप ४.६ पहावा). मात्र, शिळेचे असे बोरेस देण्यापूर्वी अपकान्यास प्रस्तावित शिळेविशद् अभिवेदन करण्याची संधी देण्यात यावी.

तसेच, जेथे आवश्यक असेल तेथे, शिळेचे आवेद पारित करण्यापूर्वी, लोकसेवा बायोगाशी विचारविनियम करण्यात यावा.

(दोन) दोषारोपित व्यक्ती फरारी झाली असेल, किंवा अन्य कारणास्तव तिथ्याची संपर्क साक्षणे, अव्यवहृत्यं असेल तेहा.

(तीन) या अपुवादास्तक प्रकरणात नियमातील आवश्यक गोष्टीचे पालन करण्यात बळघण येत असेल, त्या प्रकरणात, मात्र दोषारोपित व्यक्तीवर अन्याय होणार नसेक तरच नियमातील आवश्यक गोष्टी सोडून देता येतील. असा प्रकरणात, व्यक्तीची प्राधिकान्याने नियमातील आवश्यक तरतुदी न पाळण्याची कारणेसुद्धा लेखी नमूद केली पाहिजेत.

(चार) जेहा राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित व्यक्तीस कारण दाखवण्याची संधी देणे इष्ट नाही अशी रुज्यपालांची झाली झाली असेल अक्षा बाबतीत.

६.४. दोषारोपाच्या बाबी.—(१) शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने जबर शिळेसाठी शिस्तभंगविषयक कारवाई मुळ करण्याचा निर्णय घेतल्यावर शिस्तभंगविषयक प्राधिकरण तपासणीच्या दरम्यान गोळा केलेल्या साहित्याच्या आधारावर पुढील बाबी तयार करील :—

(एक) गैरवतंणुकीचा अथवा गैरवतंनाचा सारंग ओ निश्चित व सुस्पष्ट दोषारोपाच्या बाबी-अन्यवे माडला जाईल.

(दोन) अंतर्भूत असलेल्या प्रत्येक दोषारोपाच्या बाबीच्या पुष्टधर्यं गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंनाच्या आरोपाचे तपशीलवार विवरणापद ज्यामध्ये झालील बाबी असतील :—

(अ) सासकीय कर्मचाऱ्यान्याने केलेल्या कोणत्याही स्वीकृतीसह किंवा कबूलीजवाबासह सर्व संबंधित वस्तुस्थिती नियमक बाबीचे विवरणपद; आणि

(ब) या कागदपदावर आणि यांच्या साक्षीवर दोषारोपाच्या बाबी सिद्ध/ शाब्दीत करण्याचे प्रस्ताविले असेल त्या कागदपदांची व साक्षीदारांची यादी.

(२) कथित अभिकथनाचे स्वरूप चटकन घ्यानात देईल अक्षा प्रकारे घोडक्यात भाडले जाणारे दोषारोपाचे सार म्हणजेच दोषारोपाची बाब किंवा चार्ज होय. उदाहरणाचे कार्यालयीन काम करताना मुलंक करणे, अकार्यक्षमता, दुष्यम दजविच काम स्वीकारणे, केलेल्या कामाचे खोटे मोजमाप देणे, विनिर्दिष्ट केलेल्या प्रभाणापेक्षा कमी काम करणे, चर्तण्यक नियमाचा भंग करणे इत्यादी.

(३) दोषारोपापद फार काळजीपूर्वक तयार करण्यात यावे. या कामी पुढील मार्गदर्शक तस्वीची भद्रत होईल :—

(अ) प्रत्येक दोषारोपाची बाब ही सुस्पष्ट व नेमक्या सम्बात मांडण्यात यावी, ती मोठम असू नये.

(ब) वेगवेगळ्या अभिकथनाच्या संदर्भात वेगवेगळा दोषारोप तयार करण्यात यावा.

(क) एकाच अभिकथनाच्या आधारे दोषारोपाची द्विलंती किंवा विभागणी करण्याचे दाळण्यात यावे.

(८) दोषारोपासंबंधीची कल्याणजना ही आरोपीच्या दोषासंबंधीचे मत व्यक्त करणारी असू नये:

(९) ज्या बाबी संबंधात पूर्वीचे चौकशी व निषेध आसा असेले, त्या बाबीची संबंधित असा दोषारोप असू नये.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ हे १२ जुलै १९७९ रोजी अंगलात आलेले बाहुत बन्धावेळा असेही घडले आहे की, १२ जुलै १९७९ पूर्वी केलेल्या गैरवतंजुकी-संबंधातील कार्यवाहीचा प्रारंभ नवीन नियम अंगलात आल्यानंतर करणे आवश्यक झाले आहे. असा प्रकरणाच्या बाबतीत संबंधित दोषारोपणामध्ये १२ जुलै, १९७९ पूर्वी अंगलात असलेल्या जुन्या नियमांचे उलंघन करण्यात आस्थासंबंधी निवेद करण्याची आवश्यकता नाही. दोषारोपणामध्ये गैरवतंजुकीचा तपशील बेळे ती आणि महाराष्ट्र नागरी सेवा (ग्रिंस्ट व अपील) नियम, १९७९ च्या यथास्थितीनियम ८ किंवा नियम १० वन्याचे कर्मचाऱ्याविश्व कायद्यावाही करण्यासाठी पुरेशी कारणीभूत आहे असे (दर्शविणे पुरेशे होईल) वर्षाविविधास कायद्यावाग साधिले.

६.५. गैरवतंजुकीच्या आरोपासंबंधीचे विवरणपत्र.—असा विवरणपत्रात कालकीय कर्ड-चाच्याविश्व गैरवतंजुकीच्या संबंधात करण्यात आलेल्या आरोपाच्या त्याने बिलेकी कोणतीही स्वीकृती किंवा कबूली यासह प्रत्येक आरोपाच्या समर्थनार्थ त्याने केलेल्या विनिर्देशित व संबंधित कृतीचे किंवा वर्जित कृतीचे आणि विचारार्थ घेण्याचे योजिलेल्या कोणत्याही अन्य परिस्थितीचे संपूर्ण व नेमके कथन असावे. एखादा कर्मचाऱ्याने असदहेतुने विवक्षित नोंदी हीठ दिल्या; अशा प्रकारचे विधान अतिशय मोघम स्वरूपाचे असल्याचे मानण्यात आले आहे. पूर्वी शासकीय कर्मचाऱ्याला विवक्षित कृत्य करण्याची सबय होती, हा असा आरोपदेखील मोघम स्वरूपाचा व म्हणून अपुरा मानण्यात आला आहे.

६.६. साक्षीदारांची याची.—प्राथमिक चौकशीच्या बेळी अनेक साक्षीदारांची तपासणी करून त्यांच्या जबाबादीची नोंद घेण्यात येते. अशा साक्षीदारांच्या यादीची काळजीपूर्वक तपासणी करण्यात येऊन जे साक्षीदार आरोप साधार असल्यावहून निवित्त पुरावा देऊ अकरील, अशाच साक्षीदारांना प्रत्यक्ष चौकशीच्या बेळी साथ घेण्याच्या दृष्टीने यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे.

६.७. दस्तऐवजाची याची.—(१) चौकशीमध्ये आरोप सिद्ध करण्याच्या दृष्टीने पुरावा म्हणून जी कागदपत्रे दाखल करावयाची आहेत अशा दस्तऐवजाची काळजीपूर्वक छानीची करण्यात याची. आरोपामध्ये नमूद करण्यात आलेली सर्व माहिती, जसे तारखा, नावे, संख्या, एकूण रक्कम इत्यादीसारख्या सर्व भवत्वाच्या तपशिलाची मूळ दस्तऐवज व अभिलेख याच्या आधारे काळजीपूर्वक तपासणी करण्यात याची.

(२) लाचलुचपत विरोध केंद्राने (ए. सी. बी.) गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारे एखाद्या प्रकरणी प्रिभागाची चौकशी करण्यात आली असेल तर लाचलुचपत विरोध केंद्राने (ए. सी. बी.) गोळा केलेल्या माहितीचा पुरावा म्हणून वापर करण्यास आणि चौकशीमध्ये आरोपित व्यक्तीच्या विशद वापरण्यात यावयाच्या प्रस्तावित पुराव्याच्या प्रती स्थाला देखास

आक्षेप असणारं नाही. तथापि, लाचलुचपत विरोध केंद्राच्या (ए. सी. बी.) अधिकाऱ्याच्या अहवालाच्या प्रती आरोपीला देण्यात यऊ नयेत, तसेच घोकशीच्या ओषात कोणत्याही वेळी अशा अहवालासंबंधीचा उस्तेख केला जाऊ नये. असे अहवाल सादरकर्त्त्या अधिकाऱ्याला संबंधित प्रकरणाची संपूर्ण पूर्व पीठिका माहित करून घेणे शक्य झावे, म्हणून देण्यात यावेत.

(शासकीय परिसरक, सा. प्र. वि., क. सीडीआर. ११८०/२१५५/४८१-(एक) अकरा, दिनांक १० एप्रिल, १९८१.)

(३) घोडकयात आरोपित व्यक्तीला तिच्याविरुद्ध असलेल्या संपूर्ण प्रकरणाची सर्व आवश्यक तपशीलासह माहिती देण्यात याची म्हणजे नेमक्या कोणत्या आरोपांना आपल्याला उत्तर आवश्यकी आहेत याची तिळा स्पष्ट करून येईल. दोषारोपांचे विवरणपत्र व दोषारोपांच्या वाबी मोषम स्वरूपाच्या असतील तर अशा मोषभ्रणामुळे आरोपित व्यक्तीला कारणे दाखविण्यासंबंधी देण्यात बालेली संघी वाजवी नव्हती, अशा निष्कर्षासि परिणामतः दुखोरा मिळू शकेल.

६.८. दोषारोप पदाचे प्रमाण नमुने.—दोषारोपाच्या वाबी व गैरवतंणुकीच्या आरोपासंबंधीचे विवरणपत्र आणि त्यासोबतचे ज्ञापन याचे प्रमाण नमुने परिशिष्ट ११ बघ्ये देण्यात आले आहेत. ज्ञापनावर शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने सही करणे आवश्यक असून जेव्ये राज्यपाल शिस्तभंगविषयक प्राधिकारी असतील अशा प्रकरणी, राज्यपालांच्या वतीने आदेश अधिप्रमाणित करण्याकरिता प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने सही करणे जहारीचे आहे.

६.९. दोषारोपपत्रे पाठवणे.—दोषारोपपत्राची प्रत, गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंनाच्या आरोपासंबंधीने विवरणपत्र आणि प्रत्येक आरोप ज्याद्वारे निवेदितादप्ये सिद्ध करणे प्रस्ताविले असेल, अशा दस्तऐवजांची व साक्षीदारांची यादी हे कागदपत्र शासकीय कर्मचाऱ्याला तो कर्तव्यार्थ उपस्थित असल्यास शिस्तभंगविषयक प्राधिकारी व्यक्तिशः देईल किंवा देववेल आणि ते मिळाल्याची त्याच्याकडून पोच घेईल किंवा त्याच्याकडे पोच देय नोंदणी ढाकेने पाठवून देईल. शासकीय कर्मचाऱ्याने दिलेली पोच या प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडून ठेवण्यात याची.

शासकीय कर्मचाऱ्याने दोषारोपपत्र स्वीकारण्याचे टाळव्यास आणि/किंवा दोषारोपपत्र असलेले नोंदणीकृत पाकीट घेण्याचे नाकारल्यास, नोंदणीकृत पाकीट स्वीकारण्यास नकार देणे म्हणजे त्या पाकिटालील कागदपत्रे त्याच्यावर योग्य रीत्या बजावण्यात आल्यासारखे मानले जात असल्यामुळे, दोषारोपपत्र त्याला योग्य रीत्या पाठवण्यात आल्याचे समजले जाईल.

६.१०. दोषारोपपत्र मिळाल्यावर बघावाचे निवेदनपत्र.—(१) शासकीय कर्मचाऱ्याने, दोषारोपपत्राच्या संबंधीचे त्याचे उत्तर (बघावाचे लेखी निवेदन) सोबतच्या ज्ञापनामध्ये विनिर्देशित केलेल्यां तारखेपर्यंत सादर करणे आवश्यक असून त्याला व्यक्तिशः आपले म्हणणे मांडावयाचे आहे काय यासंबंधीही कलविणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे शासकीय कर्मचाऱ्याला त्याचे बघावासंबंधीचे लेखी निवेदन सादर करण्यासाठी १० दिवसांपेक्षा अधिक वेळ दिला जाऊ नये.

(२) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ यामध्ये, बचावाचे लेखी करण्यात आलेली नाही. नियम ८ (४) अनुसार बचावाचे कोणतेही संविदानपद्धति संविदानपद्धति सादर करण्यात यावे असा चळॅश नसून शासकीय कर्मचाऱ्याला त्याचा दोष कबूल किंवा नांकबूल करण्यासंबंधी संघी देणे एवढाच उद्देश आहे. दोषारोप कवळ करणे किंवा नांकबूल करणे याकरिता दस्तऐवजाच्या तपासणीची आवश्यकता नसल्यामुळे नियम ८ (४) मध्ये असा प्रकारच्या तपासणीची तरतुद करण्यात आलेली नाही. शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्यावर करण्यात आलेले दोषारोप कबूल केले तर, पुढे चौकशी करण्याची गरज उरणार नाही. त्याने दोषारोप नांकबूल केले तर, चौकशी करण्यात येईल व त्यावेळी निरनिराळधा दस्तऐवजांची तपासणी करण्याची व त्यांच्या प्रती घेण्याची संपूर्ण संघी त्याला देश्यात येईल. तथापि, चौकशीचे बाम लवकर पूर्ण व्यावे या आस्थेने या टप्प्यावर देखील दस्तऐवजांची तपासणी करण्यास परवाती आवी. असे शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याला वाटल्यास, संबंधित दस्तऐवजाच्या प्रती दोषारोपत्वासह आरोपित कर्मचाऱ्याला घेण्यास हरकत नाही.

(३) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८, पोट-नियम (३) अनुसार, शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने टेवलेला एखादा दोषारोप किंवा सर्व दोषारोप, आरोपीने सादर केलेल्या स्वतःच्या बचावासंबंधीच्या लेखी निवेदनाचा विचार केल्यानंतर शिस्तभंगविषयक अधिकारी बाजूला साऱ्ह शकतो का, या प्रमाणाचा शासनाकडून विचार करण्यात आला असून त्यासंबंधीची स्थिती परिच्छेद ३.१४ मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे.

६.११. सामाईक कार्यवाही.—महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम १२ खाली कोणत्याही प्रकरणामध्ये, दोन किंवा त्यांच्या अधिक शासकीय कर्मचाऱ्यी संबंधित असतील तेव्हा, संबंधित सर्व आरोपित शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतफे केल्याची शिक्षा बजावू शकणारि, कोणताही सक्षम प्राधिकारी, अथवा राज्यपाल सामाईक कार्यवाहीमध्ये संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्या विषद शिस्तभंगाची कार्यवाही करण्या-संबंधात आदेश करावू शकतोल. अशा शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतफे करण्याची शिक्षा बजाविणारे सक्षम प्राधिकरण मिळ असली तरी, अशा प्राधिकरणातील उच्चतम प्राधिकारी इतर प्राधिकरणांच्या संघतीने सामाईक कार्यवाहीसंबंधीचा आदेश निर्गमित करू शकेल. या आदेशामध्ये पुढील बाबी विनिर्दिष्ट काणे आवश्यक असेल :—

(एक) अशा प्रकारच्या सामाईक कार्यवाहीच्या प्रयोजनाचे “शिस्तभंगविषयक प्राधिकारी” म्हणून कोणत्या प्राधिकाऱ्याने काम करावी;

(दोन) अशा प्रकारचा शिस्तभंगविषयक प्राधिकारी कोणत्या शिक्षा बजावण्यास सक्षम असेल;

(तीन) जबर शिक्षा दिला किरकोळ शिक्षा यांपैकी कोणत्या शिक्षेताठी कार्यवाही करण्यात येईल.

आदेशाचा प्रमाण नमुना परिशिष्ट १२ मध्ये दिला आहे.

६.१२. सुनावणीची तारखेच व ज्यांना निश्चित करणे.—(१) नियुक्तीचा आदेश मिळाल्या-  
नंतर आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व वर्षील) नियम, १९६९ च्या नियम ८ (६)  
मध्ये नमद केलेले दस्तऐवज मिळाल्यावर चौकटी अधिकारी सातकीय कर्मचाऱ्याला नियत  
ठिकाणी नियत तारखेस व नियत वेळी स्वतंसमोर (चौकटी अधिकाऱ्यासमोर) हजर  
रहाऱ्यासंबंधी नोटीस पाठवून देईल. शासकीय कर्मचाऱ्याने, चौकटीच्या वेळी त्याचे प्रकरण  
सादर करण्यासाठी त्याला सहाय्य करण्याच्या शासकीय कर्मचाऱ्याचे किंवा, विविध व्यवसायीचे  
नाव कळविषयाबद्दलही या नोटीसीत विचारणा असेल. त्या विचारणेनुसार पहिल्या  
सुनावणीसाठी नियित केलेल्या तारखेपूर्वी शासकीय कर्मचाऱ्याने चौकटी अधिकाऱ्यास  
माहिती पाठविणे आवश्यक असेल. जेथे विविध व्यवसायीचे सहाय्य घ्यावयाचे असेल तेथे तसे  
सहाय्य घेण्यास दिलेल्या शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या प्रदर्शनीची प्रतही चौकटी  
अधिकाऱ्याला पाठविली जाणे जरूर आहे.

(२) शासकीय कर्मचाऱ्याला दोषारोपण मिळाल्याच्या दिनांकाप्रमाणे सुन्न कामाच्या १०  
दिवसांमध्ये संवेदाधारण्याने पहिली सुनावणी नियित करण्यात येईल. चौकटी अधिकाऱ्याच्या  
स्वेच्छानिर्णयाने हा १० दिवसांचा कालवधी आणखी घडा विवसानी वाढवता येईल.

(३) संवेदाधारण्ये शिस्तधंगाची कार्यवाही करणे जिच्यामुळे आवश्यक झाले असौ  
कृती किंवा अकृती शासकीय कर्मचाऱ्याच्या हाताने ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी आणि/  
किंवा जेथे दस्तऐवजातील पुरावा आणि साक्षीदार उपलब्ध असतील, त्या ठिकाणी आयोजित  
करण्यात येईल. तथापि, चौकटी अधिकारी, प्रथेक सुनावणीच्या प्रदर्शनावाबत संबंधित  
पक्षकारांच्या जास्तीत जास्त स्रोतीज्ञ विचार करून सुनावणीसाठी अन्य कोणतेही ठिकाण  
किंवा एकूण चौकटीच्या ओघात विविध सुनावणीसाठी विविध ठिकाणे नियित करू शकेल.

(४) कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याने, त्याचे प्रकरण सादर करण्याच्या बाबतीत त्याला,  
सहाय्य करण्यासाठी नियदलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे नाव अन्य तपसील चौकटी अधिकाऱ्याला  
कळवल्यानंतर चौकटी अधिकारी लोगेच यांना सहाय्यकाची शासकीय कर्मचाऱ्याच्या नियेत्रण  
प्राधिकाऱ्याला त्यावाबत कळवील. उक्त नियेत्रण प्राधिकाऱ्याला, सुनावणीचा दिनांक व  
वेळ पुरेसे अमोदर कळवला पाहिजे व कोणताही अपरिहार्य कारणास्तक संबंधित शासकीय  
कर्मचाऱ्याला, चौकटीसाठी उपस्थित रहाऱ्यास योग्य तारखेस सेवामुक्त करणे व्यवहार्य  
नसेल तर, त्याने चौकटी अधिकारी, आरोपीत व्यक्ती आणि आरोपीत व्यक्तीला  
सहाय्य करण्यासाठी निवडण्यात आलेला शासकीय कर्मचाऱी यांना पुरेसे अमोदर कळवले  
पाहिजे.

६.१३. पहिली सुनावणी.—(१) ज्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या बचावाच्या लेखी  
निवेदनामध्ये दोषारोपाच्या बाबीपांची एकही बाब मान्य केलेली नाही किंवा ज्याने बचावाचे  
लेखी निवेदन सादर केलेले नाही, असा शासकीय कर्मचाऱी पहिल्या सुनावणीसाठी चौकटी  
अधिकाऱ्यासमोर उपस्थित झाल्या तर, चौकटी अधिकारी, त्याला तो दोषी आहे काय,  
किंवा त्याला कोणताही बचाव करायचा आहे काय, हे विचारील.

(२) जर त्याने दोषारोपाच्या कोणताही बाबीसंबंधात कबुली दिली, तर, चौकटी  
अधिकारी ते अभिलिखित करील, त्या अभिलिखावर स्वाक्षरी करील आणि त्यावर शासकीय  
कर्मचाऱ्याची सही घेईल. नंतर, चौकटी अधिकारी, ज्या दोषारोपाच्या बाबीच्या संबंधी  
कर्मचाऱ्याने कबुली दिली, त्या आरोपाच्या दोषावाबत आपले निष्कर्ष नोंदवील.

(३) जर शासकीय कर्मचार्याने सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेस व त्यावेळी उपस्थित होण्यास कसूर केली किंवा उपस्थित झाल्यावर प्रतिक्रियन करण्यास नकार दिला किंवा प्रतिक्रियन करण्यात कसूर केली किंवा दोनी नसल्याचे प्रतिक्रियन केले तर, चौकशी अधिकारी, याच्या आधारे दोषारोपाच्या दाबी सिद्ध करण्याचे इस्तमावित केले आहे, तो पुराता सादर करण्यास, सादरकर्त्त्या अधिकार्यांना सांगेल आणि ३० दिवसांद्वारा नंतरची नसेल असा तारखेपर्यंत प्रकरण तहकूब ठेवील.

(४) शिस्तमंगविषयक प्राधिकार्यांना, तोंडी चौकशीच्या अगतीची वेळोवेळी माहिती दिली गेली पाहिजे. यासाठी चांगला उपाय झणजे सादरकर्त्त्या अधिकार्याने प्रत्येक सुनावणी नंतर, झालेल्या कामाचा संक्षिप्त अहवाल शिस्तमंगविषयक प्राधिकार्याकडे पाठवणे, हा होय.

६.१४. शासकीय कर्मचार्याने कागदपत्रे तपासून पहाऱे.—(१) प्रकरण तहकूब करतेवेळी चौकशी अधिकारी असा आदेश अभिलिखित करील की, शासकीय कर्मचार्याने आपला वचाव तयार करण्याच्या प्रयोजनार्थ—

(१) आदेश मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत किंवा चौकशी अधिकारी परवानगी देईल तितक्या, आणखी जास्तीत जास्त पाच दिवसांच्या आत दोषारोपणासाठीवत त्याच्याकडे पाठवण्यात आलेल्या कागदपत्राच्या सूचीत नमूद केलेली कागदपत्रे तपासून पहाऱित, आणि

(दोन) त्याच्या बतीने तपासणी करावयाच्या साक्षीशाराती यादी खाच्या संपूर्ण पत्त्यासह सादर करावी.

(२) वरील उप परिच्छेद (१) मध्ये निवेशिलेल्या आदेशामध्ये शासकीय कर्मचार्याला असेही सांगिष्यात देईल की, त्याने आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत किंवा चौकशी अधिकारी परवानगी देईल तितक्या आणखी जास्तीत जास्त दहा दिवसांच्या आत, शासनाच्या कल्जात असलेली, पण त्याच्याकडे पाठवण्यात आलेल्या दोषारोपणासाठीवत त्याच्या कागदपत्रांच्या यादीत न उल्लेखिलेली कागदपत्रे पहावयास मिळाल्यासाठी कर्त्त्या करावा. असा कागदपत्रांची मागणी करावाना, शासकीय कर्मचारी, त्यांवे प्रकरण सादर करण्यासाठी त्या कागदपत्रांची संबद्धताही दर्शवील.

(३) शासकीय कर्मचार्याकडून वर्ते विनंतीपत्र (मायणीपत्र) मिळाल्यानंतर, चौकशी अधिकारी, कारणे लिहित स्वरूपात नमूद करून, त्याच्या भर्ते या प्रकरणाशी संबंध नसणाऱ्या कागदपत्रांची मागणी नाकारू शकेल.

(४). शासकीय कागदपत्रे पहावयास मिळाल्याचा अधिकार अवर्यादित नाही आणि जर चौकशी अधिकार्यांच्या मते असे कागदपत्र प्रकरणाशी संबंधित भास्तील किंवा लोकहिताच्या दृष्टीने असे कागदपत्र पहावयास देणे इट नसेल तर, चौकशी अधिकारी असे कागदपत्र पहावयास देण्याचे नाकारू शकतो. परंतु प्रकरणाशी लंबवंश असलेले कागदपत्र पहावयास देण्याचे नाकारणे हे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३११(२) मध्ये नमूद केलेल्या बाजवी दृष्टीने, किंवा राज्याची सुरक्षा या कारणाव्यतिरिक्त कागदपत्र पहावयास देण्याचे नाकारण्यात र्युङ नये. संबद्धतेच्या प्रश्नाकडे शासकीय कर्मचार्यांच्या दृष्टीकोनातून पहाऱें आवश्यक आहे.

आणि जर बचावाच्या दिशेने कागदपत्रांची थोडीशी जरी संबद्धता असली, आणि अशी संबद्धता शासकीय कर्मचाऱ्याने केलेल्या विनंतीच्या वेळी स्पष्ट नसली तरीही, शासकीय कर्मचाऱ्यांची विनंती असाऱ्यात येऊ नये. जर सोकहित किंवा राज्याची सुरक्षा यांस स्पष्टपणे घोका आहे असे गृहित धरण्यास वाजवी व पुरेसा आधार असेल तरच सोकहित किंवा राज्याची सुरक्षा या कागदपत्र पहावयास देण्यास नाकारण्याच्या भक्तीचा वापर करण्यात यावा.

(५) विभागीय चौकशीत- घोकलेले शासकीय कर्मचारी पुष्कळदा खालील कागदपत्र पहावयाची आणि/किंवा यांच्या प्रती देण्याची दिनंती करतात:—

(अ) दोषारोपाच्या बाबीमध्ये किंवा गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंनाच्या आरोपाच्या विवरणपत्रात ज्या कागदपत्रांचा उल्लेख केलेला आहे असे कागदपत्र;

(ब) दोषारोपाच्या बाबीमध्ये व गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंनाच्या आरोपाच्या विवरणपत्रात ज्या कागदपत्रांचा उल्लेख केलेला नाही असे कागदपत्र व अभिलेख;

(क) साक्षीदारांनी खालील बाबीत केलेली निवेदने:—

(१) विभागाने केलेली प्रारंभिक चौकशी, किंवा

(२) पोलिसांनी केलेले अन्वेषण;

(३) विभागीय अधिकाऱ्यांचा प्रारंभिक चौकशीचा अहवाल किंवा पोलिसांनी केलेल्या प्रारंभिक अन्वेषणाचा अहवाल आणि

(इ) शासकीय कर्मचाऱ्यांचिरुद्ध शिस्तभंगावहूल कायंवाही करण्याविषयीची फाईल.

(६) आरोप असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांस, त्यांची इच्छा असल्यास, दोषारोपाच्या बाबीमध्ये किंवा गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंनाच्या आरोपाच्या विवरणपत्रात उल्लेख केलेले कागदपत्र-पहावयास देणे आवश्यक आहे. दोषारोपाच्या बाबीमध्ये किंवा गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंनाच्या आरोपाच्या विवरणपत्रात उल्लेखिलेल्या शासकीय कागदपत्र अंतिरिक्त इतर कागदपत्र देण्याची आरोप असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने विनंती केली असल्यास, परिच्छेद ४ मध्ये स्पष्ट केलेल्या परिस्थितीत सामान्यतः अशी विनंती मान्य करण्यात याची.

(७) जी कागदपत्रे संयुक्तपणे नाकारण्यासारखी आहेत ती खालीलप्रमाणे आहेत:—

(अ) प्रारंभिक चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांचा अहवाल किंवा पोलिसांनी केलेल्या प्रारंभिक अन्वेषणाचा अहवालांचा उद्देश शासकीय कर्मचाऱ्यांचिरुद्ध शिस्तभंगावहूल कायंवाही करण्यास पुरेसा आधार आहे किंवा नाही हे शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने ठरविण्यासाठी आहे आणि ते गोपनीय समजाप्त येतात. हे अहवाल चौकशी प्राधिकाऱ्यासमोर सादर करण्यात येऊ नयेत आणि त्यांचा दोषारोपाच्या बाबीमध्ये किंवा गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंनाच्या आरोपाच्या विवरणपत्रात उल्लेख करण्यात येऊ नये. जर प्रारंभिक चौकशीच्या किंवा अन्वेषणाच्या अहवालांचा दोषारोपाच्या बाबीमध्ये किंवा गैरवतंणुकीच्या किंवा गैरवतंनाच्या आरोपाच्या विवरणपत्रात उल्लेख केला असेल, तर तो अहवाल आरोपी शासकीय कर्मचाऱ्यास उपलब्ध करून दिला पाहिजे. सबूत त्यांचा उल्लेख आरोपाच्या बाबीमध्ये किंवा गैरवतंणुकीच्या

किंवा मैरवतंनांच्या आरोपाच्या विवरणप्रकाशत करण्यात येऊ नये. आरोपी शासकीय कर्मचाऱ्यानने जर एफ. आय. वार. (First Information Report) ची प्रती मागितलेली असेल तर ती देण्यात यावी.

(ब) शासकीय कर्मचाऱ्याविहृदृ शिस्तभंगावहूल कार्यवाही करण्याविषयीची फाईल :— या फाईलमध्ये प्रारंभिक चौकशी/अन्वेषण यांचे अहवालांवर आवश्यक कार्यवाही करण्यात येते व यामध्ये आरोपकापर्यंतच्या टिप्पणी असतात. असी फाईल गोणनीय असते आणि ती शासकीय कर्मचाऱ्यांस पहाऱ्यास देऊ नये.

(क) महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक व निस्त) नियम, १९७९ मध्ये, आरोपी शासकीय कर्मचाऱ्यांस कागदप्रकाश्या फोटोस्टैट (Photostat) प्रती घेण्याची विनंती यात्र्य करण्यात येऊ नये कारण त्यामुळे एका खाजगी फोटोग्राफरला शासकीय कागदप्रकाश्या फोटोस्टैट (Photostat) प्रती मागितल्या असतील त्या चौकशी प्राधिकाऱ्याच्या भते आरोपी शासकीय कर्मचाऱ्याच्या प्रकरणाशी अर्यत संबंधित आहेत, उदाहरणार्थ जेवे आरोपाचा निष्कर्ष हस्ताक्षराच्या पुराव्यावर अवलंबून असेल किंवा जेवे कागदप्रकाश्या विवरसनीयतेबाबत विवाद असेल, असा प्रकरणात शासनाने फोटोस्टैट प्रती काढून त्या शासकीय कर्मचाऱ्यांस पुरवाव्यात.

(क) दोषारोपांच्या बाबीमध्ये ज्याचा समावेश करण्यात आला आहे अशा प्रारंभिक चौकशी/अन्वेषण यामध्ये साक्षीदाराने केलेल्या निवेदनांच्या प्रती, शासकीय कर्मचाऱ्याने विनंती केल्यास देण्यात आल्या पाहिजेत. अशा प्रकरणात या प्रती साक्षीदाराची व्यापासणी मुळ होण्यापूर्वी कमीत कमी तीन दिवस अगोदर शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या पाहिजेत. जे साक्षीदार प्रारंभिक चौकशीत तपासण्यात आले होते परंतु जे सरकारी साक्षीदार म्हणून मौखिक चौकशीत तपासण्यात येणार नसतील व असे साक्षीदार जरी बचावाचे साक्षीदार म्हणून तपासण्यात येणार असतील तरीही अशा साक्षीदारांच्या प्रती देण्याची आरोपी कर्मचाऱ्यांची विनंती अमात्य करण्यात यावी.

(श.प.सा. प्र. वि., क्र. सीडीआर-१९८०/२१५५/४८१ (एक) अकरा, दिनांक १० एप्रिल, १९८१.)

६.१५. (अ) साक्षीदारांना समन्व काढणे.—(१) महाराष्ट्र नागरी सेवा (प्रिस्त व अपील) नियम, १९७९ अनुसार नियुक्त केलेला चौकशी अधिकारी म्हणजे न्यायालय नव्हे आणि साक्षीदाराला उपस्थित राहण्यास भाग पाठ्याचा त्याला अधिकार नसतो. प्रिस्तभंग-विषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने उपस्थित करण्याचे प्रस्तावित केलेल्या अणि शासकीय कर्मचाऱ्याकडून उपस्थित करण्याचे प्रस्तावित केलेल्या साक्षीदारांना त्याने समन्व पाठवावे. दोन्ही बाजुकडील साक्षीदाराना उपस्थित होण्याची सक्ती करण्याचा त्याला अधिकार, नसला, तरी त्यासाठी उचित ते सर्व उपाय योजणे, हे त्याचे करंव्य असते. केवळ कोणत्याही विशेष किंवा पर्याप्त कारणांसाठी, ती लेखी नमूद करून, तो एखाद्या साक्षीदाराला बोलावण्यास नकार देऊ शकेल, परंतु तो साक्षीदाराला उपस्थित होण्यास भाग पाठू शकत नाही, या कारणावरून नव्हे. एखाद्या साक्षीदाराला बोलावून अडवण किंवा पेच निर्माण करणे, हात आरोपीचा एकप्रेष हेतू असेल तर, चौकशी प्राधिकारी अशा साक्षीदाराला बोलावण्याचे

नाकारु शकेल. साक्षीदाराला उपस्थित करण्यातील असमर्थता शासकीय कर्मचाऱ्याला वाजवी संघी नाकारण्यात आल्याचे कारण होके शकणार नाही व त्यामुळे कायवाही निष्पत्तीही होणार नाही.

(२) साक्षीदारांना उद्देशून लिहिलेल्या नोटिसांवर चौकशी अधिकारी सही करेल. ज्या शासकीय कर्मचाऱ्याला साक्षीदार म्हणून उपस्थित राहवयाचे आहे, त्याला उद्देशून लिहिलेल्या नोटिसा, तो कर्मचारी सध्या ज्याच्या हतताखाली काम करीत आहे, त्या विभाग/कायरिल प्रमुखाकडे पाठवल्या जातील, आणि त्याबरेवर विभाग/कायरिल प्रमुखाला अशी विनंती केली जाईल की, चौकशीसाठी उपस्थित रहाणे आणि चौकशी प्राधिकाऱ्याने निश्चित केलेल्या दिवशी व वेळी साक्ष देणे शक्य झावे, यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला निवेद यावेत. शासकीय कर्मचाऱ्याने चौकशी, अधिकाऱ्याच्या विनंतीचे अनुपालन न करणे हे शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय असणारे वर्तन ठरेल.

(३) अशासकीय साक्षीदारांना उद्देशून लिहिलेल्या नोटिसा मोंदणीकृत पोष देय डाकेने पाठविण्यात येतील. शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने आणि अन्येका अधिकाऱ्यांच्या सहाय्याने, सादरकर्ता अधिकारी, साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी निश्चित केलेल्या दिवशी त्याना उपस्थित करण्यासाठी उचित असे उपायही योजील.

(४) ज्या साक्षीदाराचे नाव शासकीय कर्मचाऱ्याने सुखवले आहे, आशा, महस्त्वाच्या नसलेल्या आणि अप्रस्तुत असलेल्या साक्षीदाराला समस्त पाठवण्यास नकार देण्यामुळे चौकशी विघ्यावाह ठरणार नाही.

६.१५. (ब) वरीलप्रमाणे कायवाही करताना अवचाऱ्यावर बजाबण्यात येणारी प्रायमिक सुनावणीची नोटीस आणि नियमित सुनावणीची नोटीस, साक्षीदारास पाठवावाचे पद, तसेच सहाय्यक अधिकारी यास साक्षीसाठी बोलाविण्यात आल्यावाचत त्याच्या नियंत्रक प्राधिकरणास कळविण्यावाचतचे पत्र याचे नमुने अनुक्रम परिशिष्ट २२, २३, २४ व २५ येचे दिले आहेत.

(शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क.सी.डी.बार-१३९०/१२५८/सीमार-७५/अकरा-अ, दिनांक १९ नोव्हेंबर, १९९०.)

६.१६. शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने कागदपत्रांचा पुरावा सावर करणे—

(१) चौकशीसाठी निश्चित केलेल्या दिवशी, सादरकर्ता, अधिकाऱ्याला, शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याच्या वतीने प्रकरण पुढे भाडण्यास खुलवात करण्यास सांगण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या बचावाच्या लेखी निवेदनामध्ये कोणतोही तथ्ये कबूल केली असतील तर सादरकर्ता अधिकारी त्या तस्याकडे चौकशी प्राधिकाऱ्याचे लक्ष वेधून येईल, त्यामुळे, अशी तस्ये शाब्दीत करण्यासाठी कोणताही पुरावा सावर करण्याची आवश्यकता रहाणार नाही.

(२) ज्या आधारे दोकारोपाच्या बाबी शाब्दीत करण्याचे योजिले आहे, तो कागदपत्रांचा पुरावा, त्या कागदपत्रांची अभिरक्षा करण्याच्या अधिकाऱ्याकडून किंवा त्यासाठी त्याने प्रति-निवृत्त केलेल्या अधिकाऱ्याकडून नंतर सावर करण्यात येईल. सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांना निशाणी पी. १, निशाणी पी. २, भास्यमाणे क्रमांक देण्यात येईल.

६.१७. सिस्तमंगविवाच प्राधिकान्याच्या बतीते शासकारांची संस्करणी—(१) दोषारोप-पदासोबत शासकीय कर्मचाऱ्याला सादर केलेल्या साक्षीदारांच्या सूचीमध्ये उल्लेखलेल्या साक्षीदारांची नंतर एकामार्गात एक याप्रभाणे सादरकर्त्त्या अधिकान्याकडून किंवा त्याच्यावतीने तपासणी करण्यात येईल. या साक्षीदारांना (स. सा.) १, (व. सा.) २, याप्रभाणे क्रमांक देण्यात येतील. अशा तपासणीच्या बेळी चौकशी अधिकारी, प्रश्न विचारला असता, शासकीदाराच्या तर्जून त्यातील प्रत्येक शब्द केवळ प्रतिवाचित होईल असे सूचक प्रश्न विचारण्यात परवानगी देणार नाही.

(२) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८(१६) भवीत तंत्रुदीनुसार, साक्षीदारांची तपासणी सादरकर्त्त्या अधिकान्याकडून किंवा त्याच्यावतीने करता येते. एखाद्या विशिष्ट मुनावरीच्या बेळी सादरकर्त्ता अधिकारी अनुपस्थितीत असेल, तर, त्यावेळी सादरकर्त्त्या अधिकान्याच्यावतीने अन्य प्राधिकारी अक्ती उपस्थित असल्यास, मुनावरी पुढे ढकलली पाहिजे असे नाही.

६.१८. उलट तपासणी—(१) विभागीय कायंशाहीमध्ये, एक्डिडन्स अँकटमध्ये घालन दिलेले पुराच्यावाचतवे नियम खेरे पाहूत काटेकोरपणे लागू होत नाहीत अणि चौकशी-प्राधिकान्यांनी किंवा सोदरकर्त्त्या प्राधिकान्यांनी न्यायाधीश किंवा वकील म्हणून काम करावे, अशीही अपेक्षा नसते. तथापि, विभागीय कायंशाहीमध्ये शासकीय कर्मचाऱ्याविष्ट असने शासक दिली आहे, अशा साक्षीदारांची उलटतपासणी करण्याचा शासकीय कर्मचाऱ्याचा हक्क आहे; हा हक्क अनुच्छेद ३११(२) अनुसार त्याला शावद्याच्या वाजवी संघीचे निविदावरणे संरक्षण करतो.

(२) विभागीय चौकशीसंबंधातील उलटतपासणीची अस्ती किंवा पद्धती कोठेही स्वरूपणे नमूद करण्यात आलेली नाही. पण एक्डिडन्स अँकट अनुसार दृष्टीसमोर ठेवलेल्या उलटतपासणीव्यतिरिक्त उलटतपासणीचे अन्य प्रकार पाहण्यात नाहीत. म्हणून, विभागीय चौकशी मधील उलटतपासणी, पुरावा अधिनियमाखालील (एक्डिडन्स अँकट खालील) उलटतपासणीच्या स्वीकृत तस्त्रांकी शक्यतो अनुरूप असली पाहिजे.

(३) साक्षीदाराची उलटतपासणी ही, सर्व शोधून काढच्याची आणि खोल्यावर प्रकाश पावल्याची अस्तंत प्रभावी पद्धती आहे. साक्षीदाराच्या सरतंतपासणीमध्ये साक्षीदार, ती च्याच्या बतीने पुरावा सादर करीत आहे त्या पक्कारातला अनुकूल असण्याच्या गोळ्यांनी सांग घाकेल आणि विवळ पक्काला लाभदायक ठरतील अशी तथ्ये सहतुकपणे रुपवू घाकेल. घालेले सर्व शोधून काढता येईल, अशा पद्धतीने साक्षीदाराला ग्राहक विचारण्यातच उलटतपासणीची खरी कडा असते.

(४) बहुधा, उलटतपासणी विस्तृत होऊ शकते. ज्या बाबतीत साक्षीदाराची अगोदरच सरतपासणी खाली आहे, त्या झारीपुरती उलटतपासणी भर्यावित नसत, तर ती संपूर्ण प्रकरणातही व्यापकही करता येते. चौकशी, अधिकान्यांनी सर्वसामान्यपणे, उलटतपासणी-कारणाच्या साक्षीदाराता मसत विचारण्याच्या विवेकाविकारात हस्तक्षेप करता काम नवे. तथापि, केवळ एखादा दस्तऐवज सादर करण्यास बोलाविलेला साक्षीदाराची किंवा कोळताही अहस्तक्षेप ग्राहक विचारण्यापूर्वी चौकशी आधिकान्यांने ज्ञाही तपासणी बांबवली असेल अशा साक्षीदाराची उलटतपासणी करता येणार नाही. तथ्य अगोदरच आवृत्त आणि आहे, आ एव ४२२—५

सम्बन्धीने प्रश्न विचारण्याची परवानगी नसते. अमा वावतीत साक्षीदाराला माहिती असण्याची कोणतीच भक्षता नसते किंवा ज्यवावतीत ती काही बोलण्यास समझ नसतो असा वावतीत प्रश्न विचारण्यास मनाई करता येईल. जर उलटपासणी ऐसुम्हाद, चौकशी वसेल किंवा प्रश्न अप्रसन्नत असतोल तर, चौकशी प्राधिकारी प्रश्न विचारण्यास मनाई करील. असनाचे उत्तर देण्यापूर्वी साक्षीदाराला प्रश्न नीठ असजला वाहे आणि इथाला कोणतीही गैरवतेचूक दिली जात नाही, याची दक्षता चौकशी प्राधिकार्याने वेसली पाहिजे.

६.१९. साक्षीदाराची फेरतपासणी.—शासकीय कर्मचाऱ्याकडून किंवा खात्र्या वटीने साक्षीदाराची उलटपासणी शाळ्यानंतर, सादरकर्ता अधिकारी, साक्षीदाराची ज्या मुदांवर उलटपासणी करण्यात आली होती, त्यापैकी कोणत्याही मुदावर, परंतु चौकशी अधिकाराच्या परवानगीवरीज कोणत्याही नवीन मुद्हा न आण्यात. फेरतपासणी करण्यास हक्कदार वसेल.

६.२०. चौकशी प्राधिकार्याने साक्षीदाराची तपासणी करणे.—साक्षीदाराची तपासणी, उलटपासणी आणि फेरतपासणी शाळ्यानंतर, चौकशी प्राधिकारी त्याला योग्य वाटील ते ते प्रश्न विचार करेल. अशा साक्षीदाराची, चौकशी प्राधिकार्याने विचारलेल्या प्रस्तावांमध्ये अंतर्भूत असलेल्या वावतीवर, चौकशी प्राधिकाराच्या परवानगीने शासकीय कर्मचाऱ्याकडून किंवा खात्र्या वटीने उलटपासणी करता येईल.

६.२१. पुरावा अभिलिखित करणे.—(१) प्रत्येक साक्षीदाराची अभिसाक्ष स्वतंत्र कागदावर नमूद करण्यात येईल. त्या कागदाच्या शीर्षस्थानी, प्रकरणाचा क्रमांक, साक्षीदाराचे नाव आणि त्याची ओळख पटण्यासाठी त्याचे वय, पालकांठ आणि व्यवसाय इत्यादीसंबंधीची पुरेसी माहिती नमूद करण्यात येईल.

(२) अभिसाक्ष सर्वेसामान्यपणे निवेदनाच्या स्वरूपात अभिलिखित करण्यात येईल, पर काही विशिष्ट मुदांवर प्रश्न आणि उत्तरे घावले अभिलिखित करणे आवश्यक वसेल.

(३) प्रत्येक साक्षीदाराची साक्ष पूर्ण शाळ्यानंतर, चौकशी अधिकारी टंकलिखित केलेली अभिसाक्ष साक्षीदाराला, साक्षकीय कर्मचाऱ्याच्या आधिकारिक विविध व्यवसायाच्या किंवा आरोपीला खात्र्या वाचावण्या कामी सहाय्य करण्याचा आसक्तीय कर्मचाऱ्याच्या समझ वाचून वाचवील. टंकलिखित अभिसाक्षीमध्ये भाष्यिक चूका असल्यास, त्याच्या उपस्थितीत दुरुस्त करण्यात येतील. तथापि, साक्षीदार अभिलेखाच्या कोसऱ्याठी भाषणावा अनुकूलगांधाराची आवश्यक अभिलिखित करील. चौकशी अधिकारी, प्रत्येक साक्षीदाराच्या अभिसाक्षीच्या अवैरीस, पुढील प्रग्रामपत्र अभिलिखित करील व त्यावर स्वाक्षरी करील—

“आरोपीच्या उपस्थितीत साक्षीदाराला वाचून दाखवली आणि त्याने ती अचूक असल्याचे भाष्य केले/साक्षीदाराचा आशेप्र अभिलिखित केला.”

(४) अभिसाक्षीच्या प्रत्येक पृष्ठावर साक्षीदाराला सही करण्यास त्यागण्यात येईल. चौकशी प्राधिकारीही अभिसाक्षीच्या प्रत्येक पृष्ठावर उही करील. साक्षेती साक्षीय कर्मचाऱ्याला किंवा श्याला सहाय्य करण्याचा कर्मचाऱ्याचाही द्यावला दफ्तरातीत अभिलिखित केलेला अभिसाक्षीवर सही करण्यास सांगण्यात येईल, वर साक्षीदाराचे अभिसाक्षीवर सही करण्याचे

नाकारले तर, चौकशी अधिकारी ही गोप्त नमूद करील व त्यावर थापली सही करील प्रदर्शित केलेल्या कागदपत्रांच्या आणि साक्षीदारांच्या अभिसाक्षीच्या प्रती स्वतंत्र संधिकेत. घेवल्या जातील.

(५) जर साक्षीदार इंप्रीहून अन्य भाषेस अभिसाक्ष देत असेल तर, अभिसाक्षी हंगजीमध्ये अभिलिखित केल्या वसतील तर साक्षीदाराने या भाषेत अभिसाक्ष दिली, त्या भाषेतील अनुवाद चौकशी अधिकार्याने साक्षीदाराला बांधून दाखवला पाहिजे. अभिसाक्षीचा अनुवाद करण्यात आला वाहे व साक्षीदाराने या भाषेत अभिसाक्ष दिली त्या भाषेत तो त्याला समजावून सांवण्यात आला वाहे, असे प्रमाणपत्रही चौकशी अधिकारी अभिलिखित करील.

(६) अभिसाक्षीच्या प्रती प्रत्येक दिवसाची चौकशी समाप्त झाल्यावर्तत, सादरकर्त्या अधिकार्याला तसेच कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याला उपलब्ध करून दिल्या जातील.

६.२२. शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यावतीने अधिक पुरावा स्वेच्छित करले.—(१) शिस्त-भंगविषयक प्राधिकाऱ्याच्या बाबूने प्रकरण समाप्त होण्यापूर्वी, चौकशी अधिकारी, त्याच्या विवेकाधिकाऱ्यानुसार, सादरकर्त्या अधिकाऱ्याला, दोषारोपनवासोवत शासकीय कर्मचाऱ्याला देण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आणि साक्षीदारांच्या सूचीत समाविष्ट नसलेला नवीन मीडिक किंवा कागदपत्रांचा पुरावा सादर करण्यास परवानगी देईल. असा बाबतीत शासकीय कर्मचाऱ्याला, त्याने मागणी केली असेल तर, पुढे सादर करण्याचे योडलेल्या अतिरिक्त कागदपत्रांच्या यादीची प्रत मिळण्याचा आणि वसा नवीन पुरावा सादर करण्यापूर्वी तीन पूर्ण दिवसांकरिता चौकशी तहकूव केली जाण्याचा हळक असेल, यामध्ये चौकशी तहकूव केल्याचा दिवस व या दिवसामध्ये तहकूव केली, तो दिवस वगळण्यात येईल. चौकशी अधिकारी, अशी कागदपत्रे अभिलिखित करण्यापूर्वी, ती पहावयास मिळण्याची संधी शासकीय कर्मचाऱ्याला वेईल.

(२) चौकशी प्राधिकारी स्वविवेकानुसार कोणत्याही साक्षीदाराला पुन्हा बोलावून त्याची फेरतपासणी करण्यासाठी सादरकर्त्या अधिकाऱ्याला परवानगी देईल. असा प्रकरणात, शासकीय कर्मचाऱ्याला, असा साक्षीदाराची या मुद्रावर फेरतपासणी करण्यात आली होती, त्यावर पुन्हा उलटफेरतपासणी करण्याचा हळक असेल.

(३) आणखी पुरावा सादर करणे वाणि/किंवा साक्षीदाराची फेरतपासणी करले, हे पुराव्यातील कोणतीही तपावत भरून काढण्यासाठी अनुक्रेय वसलार नाही, परं मूळात सादर केलेल्या पुराव्यामध्ये अंगभूत उणीचा किंवा दोष असतील तेव्हाच बनाशेय असेल. अहवूत, जेव्हा सादरकर्त्या अधिकाऱ्याला पुराव्यामध्ये कोणतीही अंगभूत उणीचा किंवा दोष असल्याचे आणि हा दोष किंवा उणीच दूर करण्यासाठी तीन पुरावा उपरूप्य अवघल्याचे किंवा साक्षीदाराला पुन्हा बोलावून परिस्थिती अधिक स्पष्ट करता येत अवघल्याचे आहेलून येईल, तेव्हा त्याने चौकशी अधिकाऱ्याकडे तेवा वर्षाचा वर्ज केला पाहिजे.

६.२३. प्रकरण समाप्त झाल्यावर वसावारे लिवेल.—शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या दृष्टीमे प्रकरण समाप्त झाल्यावर चौकशी प्राधिकारी, शासकीय कर्मचाऱ्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे तोंडी किंवा लेखी बचाव सादर करण्यास सापेल. बचाव जर तोंडी करण्यात एच ४२२१—५४

आला असेल तर तो अभिलिखित करण्यात येईल आणि शासकीय कर्मचाऱ्याला स्वावर सही करण्यास सांगण्यात येईल. जर त्याने लेणी बचावाच्या सादर केला तर त्याच्या प्रत्येक पृष्ठावर त्याची सही घेण्यात येईल. दोनही बचावाच्या निवेदनाची प्रत, सादरकर्त्या अधिकाऱ्याला देण्यात येईल.

६.२४. शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने पुरावा सादर करणे.—(१) पहिल्या सुनावणीनंतर शासकीय कर्मचाऱ्याने सादर केलेल्या साक्षीदाराच्या दूचीप्रथ्ये उल्लेखलेल्या साक्षीदारांना त्याच्या वतीने एकमागून एक याप्रमाणे तात्काळ हजर करण्यात येईल. बचावाच्या साक्षीदारांनी सादर केलेल्या कागदपत्राना निशाची ब-१, निशाची ब-२ आणि याप्रमाणे क्रमवार क्रमांक देण्यात घेतील आणि तेंदी पुरावा सादर करणाऱ्यास साक्षीदाराना ब. सा. (डी. डब्ल्यू.) १, ब. सा. २, आणि याप्रमाणे क्रमवार क्रमांक देण्यात घेतील.

(२) प्रत्येक साक्षीदाराची तपासणी शासकीय कर्मचाऱी किंवा त्याच्या वतीने विधि व्यवसायी किंवा, प्रकरणपरत्वे त्याच्या बचावाच्या कामी त्याला सहाय्य करणारा शासकीय कर्मचाऱी करील. साक्षीदाराची उलटतपासणी सादरकर्ता अधिकारी करू शकेल आणि या मुद्दावर त्याची उलटतपासणी करण्यात आली होती त्याची कोणत्याही मुद्दावर, पण चौकशी अधिकाऱ्याच्या परवातगीवरीज कोणत्याही नवीन मुद्दावर नव्हे, अशा प्रकारे त्याची फेरतपासणी शासकीय कर्मचाऱ्याकडून किंवा त्याच्या वतीने करता येईल. जर सादरकर्ता अधिकारी कोणत्याही कागदसंस्कृत सुनावणीस उपस्थित रहाऱ्यासे असमर्थ असेल तर, उलटतपासणीसाठी अन्य अधिकाऱ्याची प्रांतियक्ती करता येईल. अशा अधिकाऱ्याच्या प्रतिनियुक्ती-बहुल चौकशी अधिकाऱ्याला ओगाऊ कळविणे जरूर आहे. साक्षीदाराची तपासणी, उलटतपासणी आणि फेरतपासणी पूर्ण झाल्यानंतर चौकशी अधिकारी त्याला योग्य बाटवील असे प्रश्नही विचारू शकेल. अशा प्रसंगी शासकीय कर्मचाऱी किंवा त्याला सहाय्य करणारा शासकीय कर्मचाऱी साक्षीदाराची फेरतपासणी करू शकेल आणि सादरकर्ता अधिकाऱ्याकडून किंवा त्याच्यावतीने चौकशी अधिकाऱ्याच्या पुरवानगीने, चौकशी अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रझ्नामध्ये अंतर्भूत असेलेल्या बाबींवर उलटतपासणी करता येईल.

(३) शासकीय कर्मचाऱी स्वतःचा साक्षीदार म्हणून स्वतःला सादर करू शकेल. अशा बाबतीत तो त्याच्या विधि समुपदेशीकडून किंवा, प्रकरणपरत्वे, त्याच्या बचावाच्या कामी त्याला सहाय्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याकडून तपासणी करून येक शकेल किंवा साक्षीदार या नात्याने तो स्वतः निवेदन करू शकेल. अशा बाबतीत शासकीय कर्मचाऱी सादरकर्ता अधिकाऱ्याकडून किंवा त्याच्यावतीने उलटतपासणी केली जाऱ्यास, तसेच अन्य साक्षीदारप्रमाणे चौकशी अधिकाऱ्याकडून तपासणी केली जाऱ्यास पात्र असेल. जर शासकीय कर्मचाऱी स्वतःचा साक्षीदार म्हणून पुढे आला नाही तर केवळ त्यामुळे आरोपीने गुच्छ केला आहे, असे अनुमान कोणत्याही प्रकारे सादरकर्त्या अधिकाऱ्यामुळा काढता येणार नाही.

(४) शिस्तभगाविषयक प्रांतिकाऱ्याच्यावतीने सादर करण्यात असेलेल्या साक्षीदाराची ज्याप्रकारे तपासणी केली जाते त्याच प्रकारे बचावाच्या साक्षीदाराची तपासणी, उलटतपासणी व फेरतपासणी केली जाईल आणि वरील चरिच्छेद ६.१८ व ६.१९ मध्ये निर्दिष्ट केलेल्या पद्धतीनुसार त्याच्या अभिसाक्षीचा अभिलेल तथार केला जाईल, त्यावर साक्षाती केली जाईल व तो संविधित पक्षकाराना उपलब्ध करून देण्यात येईल.

६.२५. शासकीय कर्मचार्याच्या वतीने नवीन साक्षीदार सादर करणे.—शासकीय कर्मचार्याच्या वतीने प्रकरण समाप्त होण्यापूर्वी उपरोलिखित परिच्छेद ६.१४ (दोन) अनसार स्थाने सादर केलेल्या साक्षीदारांच्या घरदीत समाविष्ट नसलेला साक्षीदार तोंडी पुरावा किंवा अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यासाठी परवानगी तो चौकशी अधिकाऱ्यांकडे मागू शकेल आणि चौकशी अधिकाऱ्यांच्या मते असा नवीन साक्षीदार हजर करणे त्यावोचित असेल तर चौकशी अधिकाऱ्यांची असा साक्षीदार हजर करण्यास परवानगी देईल. परिच्छेद ६.२२ मध्ये शिस्तभंगविविधक प्राधिकाऱ्यांच्या वतीने नवीन पुरावा सादर करण्यासंबंधात नमृद केल्या-प्रमाणे भुक्तात्र सादर करण्यात आलेल्या पुराव्यामध्ये यंगभूत उषीव किंवा दोष असेल सरच शासकीय कर्मचार्याच्या वतीने असा नवीन साक्षीदार हजर करण्यास परवानगी देण्यात येईल. मात्र, पुराव्यातील तफावत भरून काढण्यासाठी अशी प्रदानगी देण्यात येणार नाही.

६.२६. शासकीय कर्मचार्याच्या वतीने प्रकरणाचे सुनावणी शास्त्रानंतर चौकशी प्राधिकाऱ्याकरणी त्याची तपासणी केली जाए.—परिच्छेद ६.२४ (३) मध्ये यापूर्वीच नमृद केले आहे की, जर शासकीय कर्मचार्याची तशी इच्छा असेल तर तो स्वतःचा साक्षीदार म्हणून स्वतःला हजर करू शकेल. जर त्याची साक्षीदार म्हणून तपासणी केली, तर त्याच्या विस्तृत्या पुराव्यामध्ये आढळून येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचे स्पष्टीकरण करणे त्याला अक्षम चावे, भासाठी त्याला सर्वसामान्यपणे प्रसन्न विचारणे जरूर आहे काय, हे चौकशी प्राधिकाऱ्याने ठरवाविधाचे आहे, पण जर तो साक्षीदार म्हणून हजर भाला नसेल तर चौकशी प्राधिकाऱ्याने त्याला उपरोलिखित प्रयोजनासाठी सर्वसामान्यपणे प्रसन्न विचारले पाहिजेत. या टप्प्याला शासकीय कर्मचार्याची तपासणी करण्याचा हक्क सादरकर्त्या प्राधिकाऱ्याला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्च १९८० रोजी १९५५ च्या दिवाणी अपील क. १२७७ मध्ये वसा निर्णय दिला आहे की, अखिल भारतीय सेवा नियम, १९६९ च्या नियम ८ (११) [जो महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ (२०) सारखा आहे.] मधील आवश्यक गोष्टीचे अनुपालन करण्यात कसूर केल्यामुळे कसूरदार अधिकाऱ्यी पूर्वग्रह प्रस्थापित करण्यास सक्षम असल्याव्वेदीज चौकशी निष्कळ ठरत नाही.

६.२७. अंतिम भुनावणी.—(१) दोन्ही पक्काकडील पुरावा सादर करण्याचे काम संपत्त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यी, सादरकर्त्या अधिकाऱ्याचे आणि शासकीय कर्मचार्याचे म्हणणे ऐकून घेईल किंवा त्याची तशी इच्छा असेल तर, त्याच्या बाजूची लेखी टाचणे फाईल करण्याची परवानगी देईल.

(२) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ च्या पोट-नियम (२१) च्या संदर्भात, सादरकर्त्या अधिकाऱ्याने फाईल केलेले लेखी टाचण, कसूरदार अधिकाऱ्याला त्याने आपले लेखी टाचण फाईल करण्यापूर्वी उपलब्ध करून दावे काय असा प्रसन्न उपस्थित करण्यात आला आहे. या बाबीची तपासणी करून, त्यासंबंधात खाली स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

(३) उपरोक्त नियमांचा उद्देश हा आहे की, पक्काकरानी आपला पुरावा सादर करण्याचे काम संपत्त्यानंतर, त्याचा युक्तिवाद चौकशी प्राधिकाऱ्याने ऐकून घेतला पाहिजे. पण तो स्वतःहून किंवा पक्काकरानी तशी इच्छा असेल तर त्यानुसार लेखी टाचणे घेऊ शकेल. अशी

प्रकरणात प्रथम त्याचे सादरकस्या अधिकान्याकडून टाचण मिळाल्यामुळे त्याची एक प्रत अपचारी अधिकान्याला दिली पाहिजे आणि नंतर, त्याच्याकडून उत्तरावे संशिष्ठ टाचण घेतले पाहिजे. म्हणजे त्याला शिस्तभंगविषयक प्राधिकान्याने असत केलेल्या संदर्भात आपला बचाव करण्यासाठी पूर्ण संघी मिळाली असे होईल. सादरकस्या अधिकान्याच्या टाचणाची प्रत शासकीय करण्यान्याला देप्पात आली नाही तर शासकीय कर्मचाऱ्याच्या अपरोक्ष सादरकस्या अधिकान्याचा युक्तिवाद एकम घेतल्यासारखे होईल. सीधा तुलक समाझारक विषद मोहन्मद हुबीब [एसएलबार १९७३ (१) कलकत्ता ३२१] या विवाडयामध्ये असे ठरविण्यात आले होते की, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ (२१) प्रभाण्याचे असणाऱ्या केंद्रीय नागरी सेवा (वोकरण, नियंत्रण व अपील) नियम, १९६५ च्या नियम १४ (१९) मधील आवश्यक तरतुदी आणि नैसर्गिक व्यायातचे यानुसार अपचारी अधिकान्याला त्याचे लेखी टाचण फाईल करण्यासाठी आवाहन करण्यापूर्वी त्याला, सादरकस्या अधिकान्याने फाईल केलेल्या लेखी टाचणाची एक प्रत देणे व्यवसित आहे.

(४) तदनुसार, सादरकस्या अधिकान्याच्या लेखी टाचणाची एक प्रत नं चुक्रता कसूरदार अधिकान्याला त्याचे लेखी टाचण फाईल करण्यासाठी सारण्यापूर्वी पुराव्यात आली पाहिजे. (सा. प., सा. प्र. वि., क. सीडीबार. १९८१/१९७३/१९८०-अकरा, दिनांक ६ ऑक्टोबर १९८१.)

६.२८. एकतरफी कायवाही—(१) या शासकीय कर्मचाऱ्याला दोषारोपाची प्रत देव्यात आली आहे. त्याने त्यासाठी विनिषिट केलेल्या तारखेस किंवा त्यापूर्वी आपले व्यावाचे लेखी निवेदन सादर केले नाही किंवा तो, चौकशी प्राधिकान्यासमोर अवित्ती: हजर राहिला नाही किंवा महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदीचे अनुपालन करण्यास चुकला किंवा त्याने अनुपालन करण्यास नकार दिला, तर चौकशी प्राधिकारी, एकतरफी चौकशी करील. जर शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्याविहृद दिसून देणारी कोणतीही घटना किंवा परिस्थिती शाब्दिक त्याच्याकरण देप्पासाठी, त्यांनी देखात आलेल्या संघीचा फायदा घेतला नाही, तर तो केवळ त्याचाच दोष ठरेल. आणि चौकशी प्राधिकान्याला भग, एकतरफी चौकशी सुरु करण्याशेरीज गत्यंतर राहणार नाही.

(२) एकतरफी कायवाहीमध्ये संपूर्ण चौकशी कराव्याची असते म्हणजेच वरील परिस्थित दृ.१६ ते दृ.२० मध्ये चालन विलेल्या पद्धतीने सादरकर्ता अधिकारी कागदप्रकाशाचा पुरावा आणि साक्षीदार सादर करील. प्रत्येक सुनावणीची सूचना शासकीय कर्मचाऱ्यालाही देखात येईल.

६.२९. अंशत: सुनावणी करण्यात आलेली चौकशी.—(१) चौकशी प्राधिकान्याने एकाचारा चौकशीमध्ये संपूर्ण किंवा अंशत: पुरावा एकून घेतल्यानंतर वाणि अधिलिखित केल्यानंतर, कोणत्याही कागणास्तव चौकशी प्राधिकारी भूजून काम करण्याचे आवश्यक चौकशी करण्यासाठी चौकशी प्राधिकारी भूजून नवीन अधिकान्याची नियमती करण्यात आली तर, नवीन चौकशी प्राधिकारी, त्याच्या पूर्वीधिकरन्याने या टप्पाला चौकशी आवश्यकी होती, त्या टप्पापासून चौकशी पुढे चालू करील आणि त्याच्या पूर्वीधिकरन्याने अवोदरच नांदविलेल्या पुराव्यावरून किंवा अंशत: पूर्वीधिकरन्याने त्र अंशत: त्याने रुक्त: अधिलिखित केलेल्या पुराव्यावरून पूर्वीच्या चौकशी प्राधिकान्याने या टप्पाला काम आवश्यक तेव्हा पुढे पूर्वील करूयवाही करील.

(२) तथापि, जर चौकशी प्राधिकान्याचे असे भत असेल की, अंदांची साक्षा या अनोदरच नोंदविष्यात आली आहे वशा कोणत्याही साक्षीदारांपैकी कोणत्याही साक्षीदाराची न्याय-दानाऱ्या दृष्टीने अधिक तपासणी करणे किंवा नव्याने तपासणी करणे; न्यायित्वात्याहा दृष्टीने आवश्यक असेल तर, तो अधिकारी परिच्छेद ६.१२ (३) याचे वर्णन केलेल्या पद्धतीने तपासणीसाठी, उलट तपासणीसाठी आणि केरतपासणीसाठी साक्षीदाराला किंवा साक्षीदाराना पुन्हा बोलावील.

६.३०. चौकशी अधिकान्याचा अहवाल.—(१) आरोपातील व्हरेपणा किंवा खोटेपणा ठरवण्यासाठी तोंडी चौकशी करण्यात येते. शासकीय कर्मचाऱ्यावर यिक्षा लागणे योग्य आहे किंवा कसे, याबाबतचा निर्णय घेणे शिस्तभर्गविषयक प्राधिकान्याला शक्य व्हावे या दृष्टीने असा निर्णयास आघार पुरवणे, हा त्या मागण्या उद्देश आहे.

(२) चौकशी प्राधिकान्याचा निष्कर्ष, चौकशीच्या ओळात पुढे आलेल्या पुराव्यावर आधारित असला पाहिजे. कागदोपती पुराव्याच्या मूल्यमापनाच्या आघारे निष्कर्ष काढणे कारसे कठीण नाही. तोंडी साक्षीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व पुराव्याचे परंतु एकत्रित मूल्यमापन केले पाहिजे, तसेच, केवळ काय सांगितले किंवा कोणी सांगितले इतकेच न येहाता, ते केवळ व कोणत्या परिस्थितीत सांगितले आणि सर्व संबंधितानी जे सांगितले आणि केले, ते मानवी स्वभावाच्या सर्वसामान्य संभाव्यतेशी सुंसरंगत आहे किंवा नाही, हेचुदा पाहिले पाहिजे. जो चौकशी अधिकारी तोंडी साक्ष प्रत्यक्षपणे अधिलिखित करता, तोच साक्षीदाराच्या एकूण वागण्याच्या पद्धतीची अजमावणी करण्यास व त्याच्या विश्वसनीयतेवदू निर्णय घेण्यास सक्षम असतो. सर्व परिस्थिती व घटना विचारात घेऊन, सुवृद्ध व सुजाण घ्यकी-प्रमाणे चौकशी अधिकान्याने तकैसंगत व समंजस असे अनुमान काढले पाहिजे आणि आरोप सिद्ध झाले किंवा नाहीत, याबाबत आपला वाजवी निष्पत्य अधिलिखित केला पाहिजे.

(३) आरोपावरील आपला निष्पत्य देताना, चौकशी प्राधिकान्याने हे पाहण्याची खबरदारी घेतली पाहिजे की, ज्या पुराव्याच्या भैंगाचे अंडन, तपासणी किंवा तिराकरण करण्याची संधी अपचारी शासकीय कर्मचाऱ्याला देण्यात आली नव्हती, त्या पुराव्याच्या आघार आधारित असा निर्णय त्याच्याविरुद्ध घेण्यात आलेला नाही. दोषारोपाच्या बाबीमध्ये किंवा ज्याविरुद्ध भवाव करण्याची संधी अपचारी शासकीय कर्मचाऱ्याला देण्यात आलेली नाही, अशा घटनाबाबतची चौकशी प्राधिकान्याला ज्ञात असलेली कोणतीही वैयक्तिक माहिती प्रकरणामध्ये समाविष्ट करता कामा नये.

(४) चौकशी अधिकान्याच्या वाहवालामध्ये खालील शोष्टी बंतर्भूत असाव्यात:—

(एक) चौकशी अधिकान्याची नेमणक आणि या ज्या दिनांकाव व या ज्या ठिकाणी चौकशी करण्यात आली त्याचा संबंध दणारा प्रस्तावात्मक परिच्छेद;

(दोन) टेवलेले दोषारोप;

(तीन) कबूल केलेले, घगलप्यात आलेले किंवा अवदूल आफ्ह घरण्यात आला नाही असे दोषारोप,

- (चार) प्रत्यक्षात् चौकशी केलेले दोषारोप ;
- (पाच) वस्तुस्थितीचे संक्षिप्त कथन व स्वीकृत केलेले इस्तमेवज्ञ ;
- (सहा) चौकशी केलेल्या आरोपांच्या बाबतीत, शिस्तभंगविषयक अधिकान्याची बाजू मांडणारे संक्षिप्त निवेदन ;
- (सात) बचावाचे संक्षिप्त निवेदन ;
- (आठ) निर्णयासाठी मुद्रे ;
- (नक) निर्णय खावयाच्या प्रत्येक मुद्दाच्या अनुषंगाने पुराव्याचे मूल्यमापन व स्वावरील निष्कर्ष ;
- (दहा) दोषारोपपदाभधील प्रत्येक दोषारोपावरील निष्कर्ष ;
- (अकरा) खालील बाबी अंतर्भूत असलेली संचिका—
- (अ) दोषारोपपदाभधील आरोपांच्या बाबीच्या पुराव्यादाखल सावर केलेल्या दाखल्याची सूची.
  - (ब) शासकीय कर्मचाऱ्याने स्वतःच्या बचावासाठी सादर केलेल्या दाखल्याची सूची.
  - (क) दोषारोपांच्या सिद्धतेसाठी तपासणी केलेल्या साक्षीदारांची सूची.
  - (घ) बचावाच्या साक्षीदारांची सूची ;
- (बारा) ज्या क्रमाने साक्षीदारांची तपासणी करण्यात आली त्यो अभावे वा साक्षी दारांच्या जबाब्या अंतर्भूत असलेली संचिका ;
- (तेरा) दैनंदिन कामाची रोजनिशी म्हणजे “रोजनामा” अंतर्भूत असलेली संचिका ;
- (चौदा) असत्यास, बचावाचे लेखी निवेदनपत्र, दोही पकांनी दाखल केलेली लेखी टाळणे, चौकशीच्या ओघात कोणतेही अर्ज केलेले असत्यास त्यावरील आदेशांसह ते अर्ज आणि कोणत्याही तोंडी विनंतीनुसार वा अभिवेदनानुसार मंजूर केलेले बाबेच अंतर्भूत असलेली संचिका.
- (५) चौकशी अधिकान्याच्या मते, चौकशीच्या कार्यवाहीमध्यून, मूळ दोषारोपांपेक्षा वेगळा दीषारोप सिद्ध होते असत्यास, त्याला, अशा दोषारोपावाबतच्या आपल्या निष्कर्षाची नोंद करता येहील. तथापि, दोषारोपाची ही बाब ज्या वस्तुस्थितीवर आधारित बसेल ती वस्तुस्थिती सरकारी कर्मचाऱ्याने कबूल केली नसेल किंवा चौकशी चालू असताना, अशा दोषारोपाच्या बाबीच्या संबंधात स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला वाजवी संघी मिळाली नसेल तर त्या दोषारोपावाबतच्या कोणत्याही निष्कर्षाची नोंद केली जाणार नाही.
- (६) अहवालावर सही केल्यानंतर, चौकशी अधिकारीं कायदमुक्त होतो आणि त्यानंतर त्याला अहवालामध्ये कोणतेही फेरबदल करता येत नाहीत.

इ.३१. चौकशीची रोजनामा.—चौकशी अधिकारी कायदवाहीचा “रोजनामा” म्हणजेच दैनंदिन कामाचा अभिलेख टेबील.

प्रकरण स्वतः  
चौकशी प्राधिकरणाच्या अहवालावरील कार्यवाही

७.१. शिस्तभंगविषयक प्राधिकरणाचे निष्कर्ष.—(१) चौकशी प्राधिकरणाच्या अहवालामुळे शिस्तभंगविषयक प्राधिकरणास शासकीय कर्मचाऱ्याच्या दोषाबाबत वंतिग्रहणाप्रत येण्याच्या दृढीने मदत घटावी अशी अपेक्षा वसते. त्याचे निष्कर्ष, शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या प्राधिकरणास बंधनकारक नसलात, ते त्यावृद्ध वसहमती दर्शवू शकते आणि चौकशीच्या अभिलेखाचा एक भाग असण्याच्या पुराव्याचे स्वतः भूल्यमापन करून त्याच्या आधारे ते स्वतःचा निष्य घेऊ शकते.

(२) चौकशीचा अभिलेख व अहवाल मिळाल्यानंतर शिस्तभंगविषयक प्राधिकरण त्याची काळजीपूर्वक व निविकार दुदीने तपासणी करील आणि शासकीय कर्मचाऱ्याला स्वतःचा बजाव करण्यासाठी वाजवी संघी देण्यात आलेली आहे अशी त्याची खाली पटल्यानंतर दोषारोपनामधील प्रत्येक दोषारोप आपल्या मते सिद्ध होतो. किंवा नाही इ नमूद करून त्याबाबतीतील आपल्या निष्कर्षाची नोंद करील.

(३) जर दोषारोपनामधील कोणत्याही दोषारोपाबाबत शिस्तभंगविषयक प्राधिकरण चौकशी प्राधिकरणाच्या निष्कर्षाची संहमत नसेल तर ते, आपल्या स्वतःच्या निष्कर्षाची नोंद करताना आपल्या असहमतीबाबतच्या कारणांदी देखील नोंद करील.

७.२. पुढील चौकशी—चौकशीच्या कार्यवाहीमध्ये कोणताही दोष आहे, उदाहरणार्थ शासकीय कर्मचाऱ्याला स्वतःचा बजाव करण्यासाठी वाजवी संघी न देता चौकशी प्राधिकरणाने काही बाबी विचारात घेतलेल्या आहेत वसे. शिस्तभंगविषयक प्राधिकरणास कांठले तर, त्याला, त्याबाबतची कारणे लेली नमूद करून, ते प्रकरण पुढील चौकशी व अहवालासाठी चौकशी प्राधिकरणाकडे परत पाठवता येईल. त्यानंतर चौकशी प्राधिकरण, सहाराव्यानागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमांच्या नियम ८.च्या तरतुदीनुसार चौकशी पुढे सुरु करील.

७.३. नव्याने चौकशी—(१) जर शिस्तभंगविषयक प्राधिकरण, ही चौकशी स्वाभाविक न्यायतत्वांची सुसंगत अशा प्रकारे आलेली नाही अशा निर्णयाप्रत वाले तर स्थाला ती चौकशी रद्दवातल करता येईल आणि सर्व किंवा काही आरोपाबाबत नव्याने चौकशी करण्यासाठी हे प्रकरण परत पाठवता येईल.

(२) याबाबतीतील विशेषाधिकार शिस्तभंगविषयक प्राधिकरण योग्य अशी कारणे लेली नमूद करून दापरील. उदाहरणार्थ, गंभीर उणिवांमुळे किंवा कायेपद्धतीच्या स्वरूपामधील दोषांमुळे पहिली चौकशी निष्कळ ठरली या कारणास्तव नव्याने चौकशी करण्याबाबत आदेश देता येतील, परंतु केवळ पहिली चौकशी ही शासकीय कर्मचाऱ्यास बनकुल ठरली या कारणास्तव तसे करता येणार नाही. दुसऱ्या प्रकाराच्या प्रकरणांमध्ये अभिलेखामधील पुराव्यावरून स्वतःची खाली पटल्यास शिस्तभंगविषयक प्राधिकरण, चौकशी प्राधिकरणाच्या निष्कर्षाची वसहमती दर्शवू शकेल.

(३) या संदर्भात्, द्वारकाचंद्र विश्व राजस्थान राज्य (ए. आय. आर., १९६९, राजस्थान ३८), या प्रकरणादावतचा राजस्थान उच्च न्यायालयाचा अभिप्राय महत्वपूर्ण आहे—

“आधीच्या चौकशीमध्ये शासकीय कर्मचारी निर्दोष ठरेल्यानंतर तुली विषागीय चौकशी करेल्यासाठी आदेश देता येईल बसे जर आपण ठरवले तर त्यामध्ये आभिक्षा घेते, शासकीय कर्मचाऱ्याचा छळ होण्याचा भरभूर झोका आहे. अशा प्रकारे आधीच्या चौकशीमध्ये निष्कर्षकिंवा दुर्लक्ष करणे असले जाणि वरिष्ठ अधिकारी देखील तशाच विचाराचा असेल तर तो, आधीच्या चौकशीमध्ये शासकीय कर्मचारी निर्दोष ठरला म्हणून दुसरी, तिसरी, चौथी किंवा अगदी पांचवी विषागीय चौकशी करेल्यासाठी देखील आदेश देईल व त्याला कशामुळेही अटकाव करता येणार नाही.

७.४. दोषारेतील दोषारोप शाब्दीत होत माहीत असावेली कारबाई.—दोषारोप-प्राधिकरणील दोषारोपावाबतचे आपले स्वतँचे निष्कर्ष लक्षात घेता, जर शिस्तभंगविषयक प्राधिकरणाचे मत, दोषारोपपदातील दोषारोप शाब्दीत आलेले माहीत आणि आरोपीला निर्दोष ठरवण्यात याचे असे भाले तर, ते प्राधिकरण तशा आशयाचा आदेश काढील आणि चौकशी प्राधिकरणाच्या अहवालाची एक प्रत, त्यावरील आपले स्वतँचे निष्कर्ष व चौकशी प्राधिकरणाच्या निष्कर्षावाबत आपली कोणतीही असलेली असल्यास त्यावाबतची संविट कारणे यांसह तो आदेश सरकारी कर्मचाऱ्याला कळवील, जेव्हा एखादा अधिकाऱ्याची तोंडी चौकशी केल्यानंतर त्याला निर्दोष ठरवण्यात आले असेल तेव्हा, तो निर्दोष वसल्याचे त्याला कळवताना त्यावरीवर चौकशी अहवालाची एक प्रत त्याला देखावत येईल.

७.५. किरकोळ शिक्षा लादण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकरणाने सुह केलेल्या प्रकरणांमध्ये जबर शिक्षा लादण्याची कारबाई.—किरकोळ शिक्षापैकी कोणतीही शिक्षा लादण्यास सक्षम असणाऱ्या परंतु जबर शिक्षा लादण्यास सक्षम नसणाऱ्या प्राधिकरणाने शिस्तभंगाची कारबाई सुह केली आणि जबर शिक्षापैकी एखादी शिक्षा शासकीय कर्मचाऱ्यावर लादण्यात सावी असेही त्या प्राधिकरणाचे मत असेल तेव्हा ते प्राधिकरण, जबर शिक्षा लादण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकरणाकिंवा चौकशीचा अभिलेख पाठीवील आणि ते प्राधिकरण पुढील कारबाईही करील (पुढील परिच्छेद ७.७ पहा.)

अशा प्रकारे चौकशीचा अभिलेख ज्याच्याकडे पाठवला जाईल त्या, शिस्तभंगविषयक प्राधिकरणाच्या मते, न्यायाच्या दृष्टीने कोणत्याही साक्षीदाराची आणखी तपासणी होणे आवश्यक असेल तेव्हा, त्याला त्या साक्षीदाराला परत बोलावता येईल व त्याची तपासणी, उलटपासणी, फेरतपासणी करता येईल आणि त्याला योग्य बाटेल अशा प्रकारची शिक्षा लादण्याची कारबाई करता येईल.

७.६. किरकोळ-शिक्षा लादणे.—(१) किरकोळ शिक्षापैकी एखादी शिक्षा शासकीय कर्मचाऱ्यावर लादावी असे शिस्तभंगविषयक प्राधिकरणाचे मत आल्यास त्याला, अशा प्रकरणी, स्वाभाविक न्यायाच्या दृष्टीने किंवा अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यास आणखी कोणतीही कारणे दाखाया नोटीस देण्याची आवश्यकता नाही.

(२) मोठी शिक्षा लावण्यास सक्षम असुणाऱ्या वरिष्ठ प्राधिकरणाने शिस्तभंगाची कार्यवाही सुरु केलेली असेल अशी चौकशी प्राधिकरणाचा अहवाल मिळाल्यानंतर किरकोळ शिक्षा लादणे न्यायोचित होईल असे त्याला बाटले तर, शिस्तभंगाची कार्यवाही करणारे कमिष्ठ प्राधिकरण जरी अशी किरकोळ शिक्षा लावण्यास सक्षम असले तुरी देखील अशा प्रकरणी किरकोळ शिक्षा लावण्यारा अंतिम आदेश हा, कार्यवाही सुरु करणाऱ्या वरिष्ठ प्राधिकरणानेच काढणे आवश्यक आहे. कनिष्ठ प्राधिकरणाने नव्हे.

(३) ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा एका विभागाने उसन्या विभागाकडून किंवा अन्य राज्य शासनाकडून किंवा त्याला दुव्यंश अशा प्राधिकरणाकडून किंवा स्थानिक वा अन्य प्राधिकरणाकडून उसन्या घेतल्या असतील, तर, शिस्तभंगविषयक प्राधिकरण त्या सेवा उपलब्ध करून देणाऱ्या प्राधिकरणाची विचारविनियम करून नंतर किरकोळ शिक्षा देणारा आदेश काढील. सेवा उसन्या घेणारे प्राधिकरण व सेवा उसनी घेणारे प्राधिकरण यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यास, त्या शासकीय कर्मचाऱ्याला, त्या सेवा उसनी घेणाऱ्या प्राधिकरणाकडे परत पाठदिष्यात येईल.

(४) ज्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घेणे आवश्यक आहे अशा प्रकरणी, आयोगाच्या सल्ल्यासाठी शिस्तभंगविषयक प्राधिकरण, त्या चौकशीचा अभिलेख आयोगाकडे पाठवील आणि किरकोळ शिक्षा लावण्यारा आदेश काढण्यापूर्वी आयोगाचा सल्ला विचारात घेईल.

७.७. जबर शिक्षा लावणे.—शिस्तभंगविषयक प्राधिकरणाच्या मते, शासकीय कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (विस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ५ अधीक॒ उपनियम (पाच) ते (नऊ) यांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जबर शिक्षांपैकी कोणतीही, शिक्षा लादणे आवश्यक असल्यास, ते प्राधिकरण, अशी शिक्षा लादणारा आदेश काढील आणि अशा प्रस्तावित शिक्षेबाबत शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे अभिवेदन करण्याची कोणतीही संघी देखाची आवश्यकता नाही. ज्या ज्या प्रकरणी आयोगाचा सल्ला घेणे आवश्यक असेल त्या प्रत्येक प्रकरणी अशा प्रकारे आदेश काढण्यापूर्वी तो सल्ला विचारात घेण्यात येईल.

७.८. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विचारविनियम.—ज्या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विचारविनियम करणे आवश्यक असेल त्या प्रकरणी, शिस्तभंगविषयक प्राधिकरण चौकशीचा अभिलेख सल्ल्यासाठी आयोगाकडे सावर करील.

७.९. अंतिम आदेश.—(१) ज्या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विचारविनियम करण्यात आला असेल त्याप्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला मिळाल्या नंतर, शिस्तभंगविषयक प्राधिकरण, शासकीय कर्मचाऱ्याला निर्दोष ठरवावयाचे किंवा त्याच्यावर शिक्षा लादवयाची याबाबत निर्णय घेईल आणि तदनुसार आदेश काढील. विस्तभंगविषयक प्राधिकरणास किरकोळ शिक्षांपैकी कोणतीही शिक्षा लावण्याची मुभा आहे. नियम ८ खाली चौकशी सुरु केलेल्या प्रकरणी, चौकशी अहवाल मिळाल्यावर शिस्तभंगविषयक प्राधिकरण किरकोळ शिक्षा लाडू शकेल असे वा प्रकरणाच्या परिच्छेद उ.६ अध्ये निर्देशित केलेले आहे.

(३) शिक्षेचे प्रमाण निश्चित करताना, शिस्तभंगविषयक प्राधिकरण, आरोगी शासकीय कर्मचाऱ्याला ज्यावावतीत खंडन करण्याची संघी दिलेली होती फक्त तेवढीच गोष्ट विचारात घेईल. ज्याच्या वावतीत शासकीय कर्मचाऱ्याला आगांक नोटीस दिलेली नव्हती आणि जिचे खंडन करण्यासाठी किंवा ज्याच्या संदर्भात स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला पुरेसो संघी दिलेली नव्हती असे काहीही शिक्षेचे प्रमाण ठरविण्यासाठी विचारात घेतले जाणार नाही यावावत खांदी करणे हा या प्रागील उद्देश आहे.

(३) शिक्षा साहित्यास सक्षम असलेला शिस्तभंगविषयक प्राधिकारी आदेशावर सही करील. ज्या प्रकरणी राज्यपाल हा सक्षम प्राधिकारी असेल त्यावावतीत संविधानाच्या अनुच्छेद १६६ अन्वये राज्यपालांच्या नावाने काढलेले आदेश वधिप्रमाणित करण्यासाठी प्राधिकृत केलेला अधिकारी आणा आदेशावर सही करील.

३.१०. आदेश कळविणे.—(१) शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने काढलेला आदेश पुढील कागदपत्रांसह शासकीय कर्मचाऱ्यास कळविष्यात येईल :—

(अ) अन्नदर दिलेली नसल्यास, चौकशी प्राधिकरणाच्या अहवालाची एक प्रत.

(ब) अगोदर दिलेले नसल्यास, शिस्तभंगविषयक प्राधिकरणाचे चौकशी प्राधिकरणाच्या अहवालावावतचे निष्कर्ष आणि चौकशी प्राधिकरणाच्या निष्कर्षावावत कोणतीही असहमती असल्यास तिची संक्षिप्त कारणे घांचे विवरणपत्र.

(क) भाराराष्ट्र कोकसेवा आयोगाने कोणताही सल्ला दिलेला असल्यास त्याची एक प्रत आणि जर शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने आयोगाचा सल्ला स्वीकारला नसेल तर असा सल्ला न स्वीकारण्यावावतच्या कारणाचे संक्षिप्त विवरणपत्र.

(२) शिस्तभंगविषयक प्राधिकरणे वथवा वपील आधिकरणे सर्वसाधारणपणे, ज्या कारणास्तव व ज्याच्या आधारे शासकीय कर्मचाऱ्यावर शिक्षा लादणारे आदेश काढलेले आहेत अथवा शिक्षा लादणाच्या आदेशांविरुद्धच्या विप्रलक्षील वा पुनरीकणातील आदेश समत झाले आहेत ती कारणे नमूद करीत नाहीत असे शासनाच्या निर्दर्शनास आलेले आहे. स्वाभाविक न्यायतत्कांनुसार असे आदेश सर्व माहिती देणारे असणे आवश्यक आहे. म्हणजेच ज्या कारणास्तव वा ज्या आधारे विशिष्ट शिक्षा लादणे किंवा वपील वा पुनरीकणे केटाळणे आवश्यक ठरेल ती कारणे वा आधार त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एम. बी. धुऱे विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या प्रकरणासाठ्ये, १९७३ चा संकीर्ण विनंती अर्जी क. १२९० बाबत अपील प्राधिकरणाने अपीलामध्ये समत केलेला आदेश, तो आदेश सर्व माहिती देणारा नाही या कारणास्तव रद्द केला. ज्या प्रकरणी, न्यायिकेतर प्राधिकरण न्यायिक कार्य वजावते, त्या प्रकरणी समस्येचे योग्य आकलन होईल आणि निर्णय घेताना त्यामध्ये घडणाऱ्या वैचारिक प्रक्रियाचे पूर्ण दर्शन घडविणारी पर्याप्त कारणे देणे आवश्यक आहे वरे ताम प्रतिपादन न्यायालयांनी केलेले वाहे. सामान्यपणे अंमलबजाबणीविषयक किंवा प्रशासनिक कामे बजावणारे प्राधिकरण जेव्हा न्यायिक शक्तीचा बापर करते तेव्हा, धोरण किंवा इष्टता यांच्या अप्रस्तुत विचाराने प्रभावित न होता. प्रकरणाचे गुणावगुण योग्यपणे विचारात घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे अशी न्यायालयाची खात्री पदणे आवश्यक आहे. न्यायालय

बोन कारणास्तव आदेशाच्या पुष्टधर्ये असलेली कारणे उघड करण्याचा आग्रह घरतात. एक म्हणजे व्यापित खालेल्या पक्षाला, ज्या कारणामुळे आपले प्रकरण फेटाळूच्यावाचत प्राधिकरणाची खाली पटली ती कारणे चकीची आहेत हे दाखवून देण्याची न्यायालयीन कार्यवाहीमध्ये संधी मिळेल आणि दुसरे म्हणजे न्यायिक शक्ती प्रदान केलेले कार्यकारी प्राधिकरण स्वेच्छेनुसार कार्यवाही करील. अशी शक्यता असल्यास अशा शक्यतेस कारणाची नोंद करण्याच्या बंधनामुळे प्रतिरोध होईल.

(३) शासकीय कर्मचाऱ्यावर यिक्षा लादणारे आदेश हे, वैचारिक प्रक्रिया सूचित करणारे असे बोलके आदेश आहेत यावाचत शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने न चकता खाली पटवून घेणे आवश्यक आहे. शासकीय कर्मचाऱ्याला दिलेल्या कारणे दाखवा नोटिशीवै उत्तर म्हणून त्याने दिलेली स्पष्टीकरणे विचारात घेऊन नंतर शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने आपला निर्णय का घेतला याची कारणे अदेशामध्ये नमूद करणे आवश्यक आहे, तसेच, अपेल का पुनरीक्षण प्राधिकरणानी काढलेले आदेश देखील बोलके लादेश असणे आवश्यक आहेत. त्यांनी आपल्या बादेशांमध्ये आपल्या निर्णयाचे पूर्णतः समर्थन करणे आवश्यक आहे आणि अपीलकर्त्याने किंवा अंजदाराने आपल्या अपेलामध्ये किंवा पुनरीक्षण अंजामध्ये जी कारणे पुढे केलेली आहेत त्यांचा योग्य विचार करून नंतरच आपण आपला निर्णय घेतला हेही आदेशांमध्ये सूचित होणे आवश्यक आहे.

(शासन परिवर्तक, सामान्य प्रशासन विभाग, सीढीआर-१९७९/८७२/१९०-अकरु, दिनांक १९ सप्टेंबर, १९७९).

७.११. ज्याच्या सेवा अस्य विभाग, राज्य शासन इत्यावौंकडून उसन्या घेतलेल्या आहेत किंवा त्याना उसन्या दिलेल्या आहेत अशा शासकीय कर्मचाऱ्यावर जवर यिक्षा लादणे.—ज्याच्या सेवा एका विभागाने दुसन्या विभागाकडून किंवा राज्य शासनाकडून किंवा दुव्हक्त अशा प्राधिकरणाकडून किंवा स्थानिक वा अन्य प्राधिकरणाकडून उसन्या घेतलेल्या असतील अशा शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, त्याच्याविश्वद चालवलेल्या शिस्तभंगाच्या कार्यवाहीमधील निष्कायाच्या आधारे, ज्याच्या करवी ही कार्यवाही मुऱ करण्यात बाली त्या सेवा उसन्या घेणाऱ्या प्राधिकरणाचे, त्या शासकीय कर्मचाऱ्यावर जवर यिक्षार्पकी कोणतीही यिक्षा लादण्यास याची, असे मत असेल तर, ते प्राधिकरण त्या शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा उसनी देणाऱ्या प्राधिकरणाच्या हवाली करील आणि त्याला आवश्यक बाटेल सेवा उसनी देणारे प्राधिकरण हे जर यिस्तभंगविषयक कारवाई करणारे प्राधिकरण देखील. असेल तर त्याला, त्याचावतीत स्वतःला आवश्यक बाटलील असे आदेश काढता येतील. तथापि जर ते प्राधिकरण शिस्तभंगविषयक प्राधिकरण नसेल तर त्याला, ते प्रकरण, शिस्तभंगाविषयक प्राधिकरणाकडे सादर करता येहील आणि ते प्राधिकरण, आपल्याला आवश्यक बाटतील असे आदेश काढील. शिस्तभंगविषयक प्राधिकरणास सेवा उसनी घेणाऱ्या प्राधिकरणाने पाठवलेल्या चौकशी अभिलेखाच्या आधारे अथवा त्याला आवश्यक बाटेल अशी आगडी चौकशी केल्यानंतर आदेश काढता येतील.

७.१२. ज्या परिस्थितीत प्रस्तावतेनामुळे संविधानाच्या अनुच्छेद ३११(२) या तरुणी आकृषित होलील ती परिस्थिती.—इरव्या प्रकाशवर स्थानापांज्र म्हणून काम करण्याचा अधिकाऱ्यास जर त्याच्या मूळ पदावर प्रत्यावतित करावयाचे असेल तर त्यासाठी कोणत्याही

विभागीय चौकशीची आवश्यकता नाही. मग ते प्रत्यावर्तन शिस्टीच्या कारणास्तव असो वा असोम्यतेच्या कारणास्तव असो. संविधानाच्या अनुच्छेद ३११ च्या तरतुदीमधी संबंधित असे जे त्यायनिंय अधिवोषित करण्यात आलेले आहेत त्याच्या आघारे शासनाने या परिस्थितीची फेरलपासणी केलेली आहे. तदनुसार, जेव्हा वरच्या पदावर स्थानापासून म्हणून काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ पदावर प्रत्यावर्तित करण्याचा आदेश हा शिक्षा म्हणून (म्हणजेच काही गैरवाणगकीमुळे झालेल्या शिस्टभंगावहूलची उपाययोजना म्हणून) देण्यात आलेला असेल अथवा पदावरती अतिरिक्त वेतनामध्ये व भर्त्यामध्ये कपात करणे वा त्याची मूळ पदामधील वरिष्ठता घालवणे किंवा त्याच्या बढतीच्या भावी संघी रोखून ठेवणे वा पुढे टकलणे इत्यादीं प्रकारचा कोणताही शिक्षावजा परिणाम करणारा शिक्षादेश शासकीय कर्मचाऱ्याच्या आवर्तीत काढण्यात आलेला असेल तेव्हा, अनुच्छेद ३११ (२) च्या तरतुदी आकर्षित होतील व विभागीय चौकशी करणे आवश्यक ठरेल. प्रत्यावर्तनाच्या परिणामी त्याला केवळ वरच्या पदावर स्थानापासून म्हणून काम करताना मिळणाऱ्या उच्च वित्तलभीपासून वंचित करणे म्हणजे वर नमूद केलेला शिक्षाक्वापरिणाम नव्हे. त्यायिक अधिवोषणेमध्ये विनिरिष्ट केल्याप्रमाणे, जेव्हा प्रत्यावर्तनाचा आदेश हा पोकळ आदेश नसून त्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यावर शिक्षावजा परिणाम करणाऱ्या काही सूचना असतील आणि तो आदेश शिक्षेच्या हेतूने काढण्यात आलेला असेल तेव्हा त्याअर्थाने त्या शिक्षावजा परिणामांडी कसोटी लागेल. असे शिक्षावजा परिणाम करणारी शिक्षा स्पष्टपणे लादलेली असल्यास तो आदेश "त्यासाठी तरतुद करणार" ठरेल. या नमून्यात आदेश तयार करण्यात आला असेल त्या नमून्यावरून तसे परिणाम होत असतील, म्हणजे प्रत्यावर्तनाचा आदेश कोणत्याही प्रसंगी विक्रित कालावधीसाठी अस्तित्वात असेल आणि त्या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्याचा पदोन्नतीसाठी विचार केला जाईए. तसेल तर त्या आदेशामुळे तसे परिणाम होतील. परंतु जेव्हा हा आदेश नुसताच प्रत्यावर्तन आदेश असेल आणि त्यामध्ये आणखी काहीही म्हटलेले नसेल तेव्हा यशा आदेशामुळे त्याभाविकये होणारे परिणाम जरी प्रतिकूल असले तरी ते कोणत्याही सुष्ठुपरिणामांच्या कसोटधा पूर्ण करू शकणारे नसल्यामुळे तो आदेश शिक्षेचा आदेश होणार नाही. याबाबतीत कोणताही समाच्य संदेह टाळण्याच्या इटीने, असा प्रकरणी मंजूर करण्यात मेणाऱ्या आदेशांमध्ये पदावरतीमुळे भविष्यकाळात प्रत्यावर्तन वरच्या पदावर बढती देखासाठी शासकीय त्यामध्ये पदावरतीमुळे तो अनेह ठरणार नाही असे विनिरिष्टपूर्वक घोषित करणे उचित ठरेल. यशा प्रकारे, जेव्हा शिक्षेच्या हेतूने प्रत्यावर्तन आदेश काढण्यात आलेला नसेल क्षाण त्यामुळे यशा प्रकरणे कोणतेही शिक्षावजा परिणाम होणार नसतील तेव्हा बनुच्छेद ३११ (२) च्या तरतुदी आकर्षित होणार नाहीत व म्हणून कोणत्याही विभागीय चौकशीची आवश्यकता यशानार नाही. वरच्या पदावर स्थानापासून म्हणून काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे, केवळ तो ते पद धारण करण्याच्या वृट्टीने वपाळ वा अयोग्य असल्याच्या कारणास्तव त्याच्या मूळ पदावर केलेली पदावरती म्हणजे शिक्षा नव्हे आणि जोपर्यंत हा आदेश म्हणजे नुसताच पदावरतीचा आदेश असेल व त्यामध्ये दुसरे काहीही म्हटलेले नसेल म्हणजे त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यावर कोणतेही शिक्षावजा परिणाम होणार नसतील तोपर्यंत बनुच्छेद ३११ च्या तरतुदी आकर्षित होणार नाहीत व कोणत्याही विभागीय चौकशीची आवश्यकता नाही.

(जासन परिचयक, सामान्य प्रशासन विभाग, ज्ञानक सीदीशर/१९६४/३१, दिनांक १२ ऑगस्ट १९६४).

## प्रकारण अठ

### अपील, पुनरीक्षण व पुनर्विलोकन

८.१. अण्विरुद्ध अपील करता येते असे आदेश—महाराष्ट्र नागरी सेवा (गिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमांच्या नियम १७ अंतर्वये शासकीय कर्मचाऱ्याला (शासकीय ज्या शासकीय कर्मचाऱ्याची सेवा समाप्त हाली आहे ती व्यक्तीही अंतर्भूत आहे) खालील अदेशाविरुद्ध अपील करता येईल :—

(एक) निलंबनाचा किंवा मानीचा निलंबनाचा काढण्यात आलेला आदेश;

(दोन) विहित शिक्षापैकी कोणतीही शिक्षा लावण्यासंबंधीचा आदेश मग ती शिस्तभंग-प्रविधिकरणाने काढलेला असो किंवा कोणत्याही अपीलीय अवबा. पुनर्विलोकन प्राविधिकरणाने काढलेला असो;

(तीन) शिक्षा वाढवणारा आदेश;

(चार) ज्या आदेशामुळे—

(अ) नियमांद्वारा किंवा कराराहारे विनियमित केलेले त्याचे वेतन, भत्ते, निवृत्तिवेतन किंवा इतर सेवांतील, त्याला तोटथाच्या ठरतील अशा प्रकारे नाकारण्यात, येतात किंवा त्यामध्ये बदल केला जातो; किंवा

(ब) सेवाप्रवेश नियमानुसार ज्या पदोऽन्तीस तो अन्यथा पात्र ठरला असता, असा आणि त्याच्या ज्येष्ठता कमानुसार त्याला देय असेहे असा पदोऽन्तीस वंचित होतो; किंवा

(क) असा कोणत्याही नियमांच्या किंवा कराराच्या तरतुदीचा त्याला तोटचाचा ठरेल अशा प्रकारे अर्थे लावण्यात येतो, असा आदेश;

(पाच) ज्या आदेशामुळे—

(अ) शासकीय कर्मचारी दक्षतारोध पार करण्यात योग्य असत्याच्या कारणा, वरून सम्पत्तीयी वेतनातील दक्षता रोधावर त्याचे वेतन घाववण्यात येते;

(ब) शिक्षा भूषण नव्हे तर अन्यथा, तो उच्च सेवेत शेणीत किंवा पदावर इथानाशक्त असताना, निम्न सेवेत, शेणीत किंवा पदावर त्यास पदावरात करण्यात येते;

(क) निवृत्तिवेतनाचे नियमन करण्याच्या नियमानुसार त्याला अनुज्ञेय असणारे कमाल निवृत्तिवेतन तसेच अतिरिक्त निवृत्तिवेतन, उपदान आणि अन्य कोणतेही सेवानिवृत्तिनंतरचे लाभ कमी करण्यात येतात किंवा दोखून ठेवण्यात येतात किंवा नाकारण्यात येतात;

(द) त्याच्या निलंबनाच्या कालावधीकरिता किंवा तो निलंबनावीन असलदाचे मानसे याते त्या कालावधीकरिता किंवा त्यातील कोणत्याही भागाकरिता त्याला द्यावयाचा निवाह भूत्ता व इतर भर्ते निश्चित करण्यात येतात;

(इ) (एक) निलंबन कालावधीकरिता; किंवा

(दोन) त्याला बदलावै केल्याच्या, सेवेतून काढून टाकल्याच्या किंवा शक्तीने सेवानिवृत्त केल्याच्या तारखेपासून किंवा त्याला निम्न शेणीच्या सेवेत, पदावर किंवा

समय वेतनश्रेणीत किंवा समय वेतनश्रेणीतील टप्प्यावर पदावनत केल्याच्या तारखे-  
पासून, त्याला त्याच्या सेवेत, श्रेणीत किंवा पदावर पुनर्स्थापित करण्याच्या किंवा  
पूर्ववत घेण्याच्या तारखेपर्यंतच्या कालावधीकरिता—

त्याने वेतन व भत्ते निश्चित करण्यात घेतात; किंवा

(क) त्याला निलंबित केल्याच्या तारखेपासून किंवा त्याला बडतके केल्याच्या,  
सेवेतून काढून ठाकत्याच्या, सक्तीने सेवानिवृत केल्याच्या तारखेपासून किंवा निम्न  
श्रेणीतील सेवेत, श्रेणीत, पदावर, समय वेतनश्रेणीत किंवा समय वेतनश्रेणीतील  
टप्प्यावर पदावनत केल्याच्या तारखेपासून त्याला त्याच्या सेवेत, श्रेणीत किंवा पदावर  
पुनर्स्थापित करण्याच्या किंवा पूर्ववत घेतल्याच्या तारखेपर्यंतचा कालावधी हा,  
कोणत्याही प्रयोजनासाठी त्याने कर्तव्याचं व्यतीत केलेला कालावधी मानला जाईल  
किंवा कसे हे ठरवण्यात येते;

असा आदेश.

८.२. ज्याविष्ट कोणतेही अपील करता येत नाही असे आदेश.—[महाराष्ट्र नागरी सेवा  
(शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमांचा नियम (१६)] पुढील आदेशाविष्ट कोणतेही  
अपील करता येणार नाही:—

(एक) राज्यपालांनी काढलेला कोणताही आदेश;

(दोन) निलंबनाच्या आदेशाव्यतिरिक्त, शिस्तभंगविषयक कार्यवाहीतील वादकालीन  
स्वरूपाचा किंवा सहायक स्वरूपाचा किंवा प्रकरण अंतिमरित्या निकालात काढप्पावावत  
कोणताही आदेश;

(तीन) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमांच्या  
नियम ८ खालील चौकशीच्या ओळात चौकशी प्राधिकरणाने काढलेला आदेश.

८.३. अपीलीय प्राधिकारी.—[महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम,  
१९७९ या नियमांचा नियम (१८)]—(१) शासकीय सेवेत आता नसेल अशा अव्यक्तीसह  
कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास, वरील परिच्छेद ८.१ मध्ये नमूद केलेल्या आदेशाविष्ट  
नियम ८८ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपीलीय प्राधिकाऱ्याकडे अपील करता येईल. ज्या-  
विष्ट अपील करता आले आहे असा आदेश नेमणूक प्राधिकाऱ्यास दुस्यम असलेल्या प्राधि-  
काऱ्याने काढलेला वसती, वरं एक थर्ड दोनच्या अधिकाऱ्यांनी करावयाचे अपील हे,  
नेमणूक प्राधिकाऱ्याकडे व असा आदेश अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्याने काढलेला असेल  
त्याबाबतीत राज्यपालांकडे करण्यात येईल. वरं तीन किंवा वरं चारच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी  
करावयाचे अपील हे, ज्याविष्ट अपील करावयाचे असेल असा आदेश काढाऱ्यारा प्राधिकारी  
ज्यास लगताचा दुस्यम असेल अशा प्राधिकाऱ्याकडे करण्यात येईल त्यापुढे आणली अपील  
अनुज्ञेय असणार नाही.

(२) एकवित कार्यवाहीतील आदेशाविष्ट करावयाचे अपील हे, असा कार्यवाहीच्या  
प्रयोजनासाठी शिस्तभंगविषयक प्राधिकारी म्हणून कार्य करणारा प्राधिकारी ज्याला दुस्यम

असेल अशा प्राधिकान्याकडे करता येईल. ज्या प्राधिकान्याने आदेश काढळा असेल तो प्राधिकारी आदेश काढळ्यावर त्याच्या नंतरच्या नियुक्तीमुळे किंवा अन्य कारणामुळे अशा आदेशाच्या संबंधात अपील प्राधिकारी होत असेल त्याबाबतीत अशा आदेशाविष्टद्वारे अपील असा मात्र, जेव्हा अशा अपीलीय प्राधिकारी, उक्त नियमांच्या उपनियम (१) च्या खंड (एक) अनुसार राज्यपालांना (शासनाला) दुर्यम असेल तेव्हा, अपील राज्यपालांकडे (शासनाकडे) करता येईल.

८४. अपीलासाठी कालमर्यादा [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ या नियमांचा नियम १९]—ज्या आदेशाविष्टद्वारे अपील करण्यात आले असेल त्या आदेशाची प्रत अपीलकाराला मिळाल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या कालावधीमध्ये असे अपील केले नाही तर, असे कोणतेही अपील विचारात घेतले जाणार नाही. तथापि, अपीलकाराला ठराविक भुक्तीत अपील सादर न करण्यास पुरेसे कारण होते याबाबत अपीलीय प्राधिकारी अपील स्वीकारू शकेल.

८५. अपीलाची पढती, स्वरूप व आशय [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमांचा नियम २०]—प्रत्येक अपील अपीलकाराने आपल्या स्वतःच्या नावाने केले पाहिजे आणि ज्या प्राधिकान्याकडे ते करणे आवश्यक असेल अशा प्राधिकान्याला उद्देशून केले पाहिजे. अपीलकाराचा यावर विशेष भर असेल अशा सर्व भाहत्त्वाच्या विधानांचा आणि युक्तीवादाचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे आणि त्यात वापरलेली आणि अवभानकारक किंवा अस्तित्व असता कामा नये. ते अपील स्वरूपांमध्ये असावे.

८६. अपील तादर करण्याचा मार्ग [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमांचा नियम २१ व २२]—(१) अपीलाची एक प्रत, ज्या प्राधिकान्याकडे अपील करण्यात येत असेल त्या प्राधिकान्याकडे सामग्र करण्यात याची व एक प्रत ज्या, आदेशाविष्टद्वारे अपील करण्यात आले असेल तो आदेश काढणाऱ्या प्राधिकान्याकडे देखील पाठवावी.

(२) ज्या आदेशाविष्ट अपील करण्यात आले असेल तो आदेश काढणारा प्राधिकारी, अपीलाची प्रत मिळाल्यानंतर, विनाविलंब व अपीलीय प्राधिकान्याकडून कोणताही निवेदन मुद्दावरील आपले भाष्य यांसह ती अपीलीय प्राधिकान्याकडे पाठवील.

८७. अपीलाकरील विचार.—[महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमांचा नियम २३]—निलंबन आदेशाविष्टद्वारे केलेल्या अपीलाच्या बाबतीत, अपीलीय प्राधिकारी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांच्या नियम ४ च्या तरतुदीच्या अमूल्यांनांवां आणि प्रकरणाची एकूण परिस्थिती, विचारात घेऊन, निलंबनाचा आदेश समर्थनीय आहे किंवा नाही यावर विचार करील. आणि स्थानुसार तो आदेश कायम ठेवील किंवा रद्द करील आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांच्या नियम ५ च्या विनियिन्द्र एव्ह ४२२१—६.

केलेल्या शिक्षापैकी कोणतीही शिक्षा देणाऱ्या किंवा दिलेली कोणतीही शिक्षा वाढविणाऱ्या आदेशाविरुद्ध अपील केले असेल त्या बाबतीत अपीलाबर विचार करताना, अपीलीय प्राधिकारी—

(एक) या नियमांमध्ये घालून दिलेल्या कार्यपद्धतीचे अनुपालन करण्यात आले आहे काय, आणि तसे नसत्यास, असे अनुपालन न केल्यामुळे भारतीय संविधानाच्या कोणत्याही तरतुदीचा घंग झाला आहे काय किंवा त्यात कसूर झाली आहे काय;

(दोन) शिस्तभंगविषयक प्राधिकार्याने काढलेल्या निष्कर्षांच्या बाबतीत प्रकरणाच्या अभिलेखातील पुराव्यावरून खात्री कूलन घेतली आहे काय; आणि

(तीन) लादलेली शिक्षा किंवा वाढीव शिक्षा ही पुरेची आहे, अपुरी आहे की जबर आहे;

हे पाहील.

८.८. अपीलीय प्राधिकार्याचे आदेश [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमाचा नियम २३].—आपल्या निष्कर्षास अनुलक्षून अपीलीय प्राधिकारी—

(एक) शिक्षा कायम करणारा, वाढवणारा, कमी करणारा किंवा रद्द करणारा, किंवा

(दोन) प्रकरणाच्या परिस्थितीत त्यास योग्य वाटेल अशा निवेशासह, शिक्षा करणाऱ्या किंवा वाढवणाऱ्या प्राधिकार्याकडे किंवा अन्य कोणत्याही प्राधिकार्याकडे प्रकरण पाठवण्यास फरमविणारा आदेश काढू शकेल.

८.९. किरकोळ शिक्षा वाढवून तिचे जबर शिक्षेमध्ये रूपांतर करण्याचे योजिले असेल त्याबाबतीत कार्यपद्धती—[महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमाचा नियम, २३].—जर अपीलीय प्राधिकार्याने वाढीव शिक्षा देण्याचे योजिले असेल व अशी वाढीव शिक्षा ही जबर शिक्षापैकी एक असेल आणि प्रस्तुत प्रकरणी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमांच्या नियम ८ मध्ये घालून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार अगोदरच चौकशी करण्यात आलेली नसेल तर अपीलीय प्राधिकारी नियम १३ च्या सापेक्ष स्वतःच अशी चौकशी करील किंवा या नियमातील नियम ८ च्या तरतुदीनुसार अशी चौकशी करण्यात याची असा विदेश वेईल आणि त्यानंतर अशा चौकशीची कार्यवाही विचारात घेऊन, योग्य वाटतील असे आदेश काढील.

८.१० आधीच लादलेल्या जबर शिक्षेहून अधिक जबर शिक्षा लावण्याचे योजिले असेल त्याबाबतीतील कार्यपद्धती—[महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमाचा नियम २३].—आधीच लादलेल्या जबर शिक्षेपक्षा अधिक जबर शिक्षा लावण्याचे अपीलीय प्राधिकार्याने योजिले असेल आणि त्या प्रकरणात नियम ८ अन्वये आधीच चौकशी करण्यात आली असेल तर अपीलीय प्राधिकारी त्यास योग्य वाटेल असे आदेश काढील.

८.११. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विचारविनियम फरवणे.—ज्या प्रकरणांमध्ये लोकसेवा आयोगाची विचारविनियम करणे आवश्यक आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये आदेश देण्यापूर्वी असा विचारविनियम करण्यात येईल.

८.१२. अधिकारील आदेशाची अंमलवजाबणी—[महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ या नियमांका नियम २४].—ज्या आदेशाविरुद्ध अपील करण्यात आले असेल तो आदेश काढणारा प्राधिकारी, अपीलीय प्राधिकरणाने संभत केलेले आदेश अंमलात आलील

८.१३. पुनरीक्षण करण्यास सक्षम असणारे प्राधिकारी—[महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ या नियमांका नियम २५].—पुढील प्राधिकारी कोणत्याही वेळी स्वतः होऊन किंवा अन्यथा कोणत्याही चौकशीचा अभिलेख मागवू शकतील आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमानुसार देण्यात आलेल्या कोणत्याही आदेशामध्ये सुधारणा करू शकतील—

(१) राज्यपाल किंवा जंघे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांच्या नियम ५ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शिक्षापैकी कोणतीही शिक्षा लावण्याच्या ज्या आदेशाविरुद्ध राज्यपालांना दुर्यम असणाऱ्या ज्या प्राधिकान्याकडे अपील करता येते परंतु केलेले नाही अथवा अशा ज्या प्राधिकान्याकडे अपील होत नाही तेचे असा कोणताही प्राधिकारी;

(२) ज्या आदेशाचे पुनरीक्षण करावयाचे आहे त्या आदेशाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत, अपीलीय प्राधिकारी.

८.१४. पुनरीक्षण प्राधिकान्याने आवधारे आदेश.—प्रकरणाच्या सर्व वस्तुस्थितीवर व परिस्थितीवर आणि अभिलेखातील पुराव्यावर विचार केल्यानंतर, पुनरीक्षण प्राधिकारी पुढीलपैकी कोणतीही आदेश काढू शकेल :

(अ) आदेश कायम करणे, त्यात दुरुस्त्या करणे किंवा से रद्द करणे, किंवा

(ब) आदेशाद्वारे लाइलेली शिक्षा कायम करणे, कमी करणे, वाढवणे किंवा रद्द करणे, किंवा शिक्षा लावण्यात आली नसेल तेचे कोणतीही शिक्षा लावणे, किंवा

(क) ज्याने आदेश काढला असेल त्या प्राधिकान्याकडे किंवा अन्य कोणत्याही प्राधिकान्याकडे प्रकरणाच्या परिस्थितीनुसृत त्यास योग्य वाटेल अशी आणखी चौकशी करण्याच्या निवेशासह प्रकरण पाठविणे, किंवा

(इ) त्यास योग्य वाटेल असे अन्य आदेश काढू शकेल.

पुनरीक्षणानंतर संबंधित शासकीय कर्मचाऱ्याला, वाढीच मिळेसह जी शिक्षा करण्याचे प्रस्तावित केले असेल ती किरकोळ शिक्षा असेल तर, प्रस्तावित कायवाहीविशद्द अभिवेदन करण्याची वाजवी संघी त्याला देण्यात येईल. आधीच लाइलेली शिक्षा वाढवून किंवा अन्यथा लाडप्पाची प्रस्तावित केलेली शिक्षा जबर शिक्षा असेल तर त्यावाबतीत, संबंधित शासकीय कर्मचाऱ्याला वाजवी संघी देण्यात येईल आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम ८ मध्ये घालून दिलेल्या रितीने चौकशी केल्याविवाय ती लावता येणार नाही.

८.१५. पुनरीक्षणाची कार्यपदती [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ या नियमांका नियम २५].—(१) पुनरीक्षणासाठी करण्यात आलेला अर्ज महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ याखाली करण्यात आलेले अपील आहे असे मानेन त्यावर कायवाही करण्यात येईल.

(२) पुनरीक्षण प्राधिकारी, अपीलाकरिता असेलेली कालमर्यादा संपेपयंत किंवा जेवे असे अपील दाखल करण्यात आले असेल तेथे ते निकाळात काढले जाईपयंत प्रकरणाचे पुनरीक्षण करणार नाही.

८.१६. पुनर्विलोकन [महाराष्ट्र मागारी सेवा (शिक्षा व अधीन) नियम, १९७९ चा नियमाच्या नियम २५-अ].—राज्यपाल, कोणत्याही वेळी, स्वतःहून किंवा अन्यथा, जेव्हा पुनर्विलोकनाखालील आदेश काढण्यात येण्याच्या वेळी, जी माहिती किंवा पुरावा सावद करणे कश्य झाले नव्हते किंवा त्यावेळी उपलब्ध नव्हती अशी आणि ज्याद्वारे प्रकरणाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता असेल अशी कोणतीही नवीन माहिती किंवा पुरावा त्यांच्या निर्दर्शनास आला असेल किंवा निर्दर्शनास आणन देण्यात आला असेल तेव्हा, या नियमाखाली काढण्यात आलेले कोणतीही आदेश पुनर्विलोकित करू शकतील.

संवेदित शासकीय कर्मचाऱ्याला जी शिक्षा लादण्याचे प्रस्तावित करण्यात आले असेल त्या गिरेविरुद्ध अभिवेदन करण्याची त्यास वाजवी संघी देण्यात आव्याखेतीज कोणतीही शिक्षा लादण्यारा किंवा त्यात वाढ करणारा आदेश राज्यपालांकडून दिला जाणार नाही. जेव्हे नियम ५ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जंबर शिक्षावैकी कोणतीही शिक्षा लादण्याचे किंवा ज्या आदेशाचे पुनर्विलोकन करावयाचे आहे अशा आदेशाद्वारे दिलेली किरकोळ शिक्षा वाढवून जबर शिक्षा देण्याचे योजिले असेल तेथे नियम ८ खाली अगोदर चौकशी करण्यात आली नसेल क्षर, नियम १३ च्या तरतुदीच्या अधीन व नियम ८ मध्ये धालून दिलेल्या आली नसेल क्षर, नियम १३ च्या तरतुदीच्या अधीन व नियम ८ मध्ये धालून दिलेल्या पढतीने चौकशी करण्यात आल्याशिवाय आणि जेव्हे अरयोगाची विचारविनिमय करणे पद्धतीने चौकशी करण्यात आल्याशिवाय कोणतीही शिक्षा लादण्यात येऊन आवश्यक असेल तेथे तसा विचारविनिमय केल्याशिवाय कोणतीही शिक्षा लादण्यात येऊन नाही.

उद्यमुळे प्रकरणाचे स्वरूपचे बदलू शकेल अशी काही नवीन माहिती पुनर्विलोकन प्राधिकार्याच्या निर्दर्शनास आली असेल अशीच प्रकरणे या नियमाच्या कझेत येतील हे यावरून काढल्याच्या स्पष्ट आहे. पुनर्विलोकन करण्याची शक्यता फक्त राज्यपालांकडे निहित आहे. या तरतुदीच्या कझेत येणारी प्रकरणे फारच मर्यादित असतील ही गोष्ट त्या तरतुदीच्या स्वरूपावस्थाचे दिसून येते.

### प्रकरण नं०

पुनः स्थापना

९.१. पुनर्स्थापना.—आली दर्शविलेल्या परिस्थितीत पुनर्स्थापना करता येते.—

(१) जेव्हा एखाद्या निलंबित व्यक्तीस विभागीय चौकशीत पूर्णतः निर्दोष ठरवण्यात आले असेल किंवा तिच्याविरुद्ध मुरु करण्यात आलेल्या छटल्यात तिला मानाने दोषमुक्त करण्यात आले असेल तेव्हा.

(२) जेव्हा एखादी व्यक्ती निलंबित असेल आणि तिच्याविरुद्ध आलू असलेल्या विभागीय चौकशीच्या अंती तिला काढून टाकणे किंवा बहतर्फ करणे या व्यतिरिक्त अन्य शिक्षा झाली असेल तेव्हा किंवा तिच्याविरुद्ध मुरु असलेल्या छटल्याच्या अंती सन्मान्य नाही असा प्रकारे दोषमुक्त असेल तेव्हा,

- (३) कार्यपदतीतील दोषाभुक्ते काढून टाकच्चाची किंवा बडतर्फीची शिक्षा जेव्हा रह करण्यात आलेली असेल तेव्हा;
- (४) प्रकरणातील गुणाकाणावरून अपिलात काढून टाकच्चाची किंवा बडतर्फीची शिक्षा रह करण्यात आली असेल तेव्हा आणि विच्छिन्न व्यक्तीला पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले असेल तेव्हा;
- (५) अपिलामध्ये काढून टाकच्चाची किंवा बडतर्फीची शिक्षा बदलून कमी शिक्षा लादण्यात आली असेल तेव्हा.

९.२. पुनःस्थापित केल्यावर खावयाचे आदेश—(१) एखादा शासकीय कर्मचाऱ्यास पुनःस्थापित केल्यानंतर, त्यापाठोपाठ, त्याच्या कामाक्रीडील अनुपस्थितीचा कालावधी विनियमित करूच्याचा आणि त्या कालावधीचे वेतन व भत्ते देण्याचा प्रवन उपस्थित होतो. या बाबतची संबंधित तरतुद महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बदलर्फी व सेवेतून काढून टाकणे या कालावधीतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियम ७०, ७१, ७२ मध्ये अंतर्भूत केली आहे. उक्त नियमांच्या उप नियम (१) अन्यथे जेव्हा एखादा शासकीय कर्मचाऱ्याला पुनःस्थापित करण्यात येते तेव्हा पुनःस्थापित करण्यावाबदतचा आदेश देण्यास सक्षम प्राधिकारी—

(अ) शासकीय कर्मचाऱ्याच्या कामाक्रीडील अनुपस्थितीच्या कालावधीसाठी खावयाचे वेतन आणि भत्ते आणि

(ब) उक्त कालावधी हा कर्तव्याख्य असीत केलेला कालावधी समजादा किंवा नाही, सांबंधी विचार करून विनिर्दिष्ट आदेश देईल.

(२) त्यानंतरच्या उप नियमात, या तत्वांच्या आवारे, सक्षम प्राधिकाऱ्याने या प्रश्नावर निर्यं घावयाचा, ती तस्वी समाविष्ट करण्यात आली आहेत.

(३) महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बदलर्फी असेवेतून काढून टाकच्चाच्या कालावधीतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियम, ७०, ७१ व ७२ मध्ये अंतर्भूत असलेल्या या तरतुदीनुसार कार्यवाही करवण्याची, त्या तरतुदी परिसिष्ट १३ मध्ये पुनरुद्धृत केल्या आहेत.

९.३. जेव्हा निलंबनाधीन असीतील पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले असेल किंवा सदरल्यातून मानाने दोषमुक्त करण्यात आले असेल तेव्हा—जेव्हा एखादा व्यक्तीस, विभागीय चौकाशी किंवा न्यायालयातील खटला प्रलंबित असताना, निलंबनाधीन ठेवण्यात आले असेल त्या व्यक्तीला विभागीय चौकाशी पूर्ण झाल्यावर पूर्णतः निर्दोष ठरवले तर किंवा न्यायालयाकडून मानाने दोषमुक्त केले गेले तर, सक्षम प्राधिकारी, तिला पुनःस्थापित करण्यावाबद आदेश देऊन, तिच्या निलंबनाचा कालावधी खालीलप्रमाणे विनियमित करील.—

(अ) निलंबनाचा कालावधी हा सर्व प्रयोजनांसाठी कर्तव्याख्य असीत केलेला कालावधी असल्याचे संभजण्यात येईल. [महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन बदलर्फी आणि सेवेतून काढून टाकणे या कालावधीतील प्रदाने) नियम, १९८१ चा नियम ७२ (४)].

(ब) त्या व्यवसीस निलंबित करण्यात आले नसते तर तिळा जे वेतन व भरते प्रिळध्याचा हक्क असता ते पूर्ण वेतन व भत्ते तिळा देण्यात येतील. (महाराष्ट्र नागरी सेवा [पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बढतर्फी व सेवेतून काढून टाकणे यां कालावधीतील प्रदाने] नियम, १९८१ चा नियम ७२ (३)].

(क) शासकीय कर्मचाऱ्याची प्रत्यक्ष संबंधित असलेल्या कारणामुळे कार्यवाहीच्या समाप्तीस विलंब झाला आहे असे सक्षम प्राधिकाऱ्याचे भत्ते असेल तर, त्यास, शासकीय कर्मचाऱ्याला वाजवी संघी दिल्यानंतर, आणि कारणे लेखी नमूद केल्यानंतर अशा, विलंबाच्या कालावधीसाठी तो निर्धारित करील त्याच प्रमाणात शासकीय कर्मचाऱ्यास वेतन व भत्ते देण्यात येतील असा निवेद देता येईल. [महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बढतर्फी व सेवेतून काढून टाकणे या कालावधीतील प्रदाने) नियम, १९८१ या नियमाचा नियम ७२, उप नियम (३) चे परंतुक], अशा तन्हेने निर्धारित केलेली रक्कम नियम ६८ अन्वये अनुज्ञेय असलेल्या निवाह, व इतर भृत्यांपेक्षा कमी असता कामा नये. [महाराष्ट्र नागरीसेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा व निलंबन, बढतर्फी आणि सेवेतून काढून टाकणे या कालावधीतील प्रदाने) नियम, १९८१ या नियमाचा नियम ७२ उप नियम (९)].

९.४. जेव्हा एकाची व्यक्ती निलंबित असेल आणि तिच्याविरुद्ध घालू असलेलेस्या विभागीय चौकशीची परिषटी, तिळा काढून टाकणे किंवा बढतर्फ करणे याच्याविरुद्धतर्फ अन्य शिक्षेस झाली असेल किंवा तिच्याविरुद्ध सुरु असलेल्या घटल्याची परिषटी मानवाने नसेल अशा दोषानुकूलीत झाली असेल तेव्हा.—(१) अशा प्रकरणात, शासकीय कर्मचाऱ्यास किंतु प्रमाणात वेतन व भत्ते देण्यात यावेत आणि अनुपस्थितीचा कालावधी काळा प्रकारे विनियमित करण्यात यावा हे ठरविण्यासाठी, महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण, अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बढतर्फी व सेवेतून काढून टाकणे या कालावधीतील प्रदाने) नियम, १९८१ या नियमांच्या नियम ७२ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याकडे काही प्रमाणात स्वेच्छाधिकार निहित करण्यात आला आहे. तथापि, संबंधित शासकीय कर्मचाऱ्याच्या हितसंबंधास प्रतिकूल अशी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी, त्याच्याविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईविरुद्ध कारण दाखविण्याची वाजवी व उचित संघी त्याला दिली पाहिजे. म्हणजे, त्यास पूर्णत : निर्दोष ठरविण्यात आलेले नाही आणि/किंवा त्याचे निलंबन समर्थनीय आहे या निष्कर्षाप्रत का येक नये असे त्यास विचारण्यात यावे. जर निर्णय, चौकशी प्राधिकाऱ्याच्या निष्कर्षावर आघारित असेल तर, चौकशी प्राधिकाऱ्याच्या अभ्यालाची एक प्रत त्याला उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे. आपल्या निर्णयाप्रत येण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यास अन्य कोणतीही सामग्री विचारात घ्यावयाची असेल तर अशी सामग्रीही त्याला उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे. नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याकडे कोणतेही अभिवेदन विचारार्थ सादर करण्यात आले तर, असे अभिवेदन विचारात घेतल्यानंतर, सक्षम प्राधिकारी, वेतन व भत्त्याच्या ज्या रकमेस शासकीय कर्मचारी पाल असेल ती रक्कम निर्धारित करील. अशा रितीने निर्धारित केलेली रक्कम महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा व निलंबन, बढतर्फी आणि सेवेतून काढून टाकणे था कालावधीतील प्रदाने) नियम, १९८१ या नियमांच्या नियम ६८ अन्वये त्यास अनुज्ञेय असलेल्या निवाह भत्ता व इतर भृत्यांपेक्षा कमी असता कामा नये.

(२) कामावरील अनुपस्थितीचा कालावधी, म्हणजेच निलंबनाचा कालावधी हा, कोणत्याही विनिर्दिष्ट प्रयोजनासाठी, कामावर व्यतीत केलेला कालावधी असत्याचे समजप्पात यावे असे सक्षम प्राधिकाऱ्याने विनिर्देशपूर्वीक निर्देशित केल्याखेरीज, असा कालावधी हा कामावर व्यतीत केलेला कालावधी असत्याचे समजप्पात येणार नाही. तथापि, शासकीय कर्मचाऱ्याची तसी इच्छा असेल तर, असा प्राधिकाऱी निलंबनाचा कालावधी हा, त्या शासकीय कर्मचाऱ्याला देय व अनुजेय असलेल्या कोणत्याही प्रकारच्या रजेपद्ये रूपांतरित करण्यात यावा असा निर्देश देऊ शकेल.

(३) पूर्ववर्ती परंतुकाखालील सक्षम प्राधिकाऱ्याचा आदेश शेवटचा असेल आणि खालील बाबतीत त्याला कोणत्याही वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या भंजुरीची आवश्यकता असणार नाही :—

(अ) अस्थायी शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची असाधारण रजा, आणि

(ब) स्थायी शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत पाच वर्षपेक्षा अधिक कालावधीची कोणत्याही प्रकारची रजा—महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा व निलंबन, बडतर्फी आणि सेवेतून काढून टाकणे या कालावधीतील प्रदाने) नियम, १९८१ या नियमाचा नियम ७०, उप नियम (५) चे परंतुक आणि नियम ७२, उप नियम (७) यांच्या परंतुकाखालील टीप.—

९.५. कामावरून काढून टाकण्याची (रिमूझल) किंवा बडतर्फीची (डिसमिसल) शिक्षा, प्रकरणातील गुणवत्तेवरून अपिलात रह करण्यात आली असेल आणि जिल्हाविषयक कायवंचाही करण्यात आली त्या व्यक्तीला पूर्णपणे निर्दोष ठेवण्यात आले असेल तेह्हा.—

(१) ज्या शासकीय कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात आले होते किंवा कामावरून काढून टाकण्यात आले होते त्यास अपिलात पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले आहे असे, पुनःस्थापित करण्याबाबताचा आदेश देण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याचे भत असेल तेह्हा, आणि

(२) प्रकरणातील गुणवत्तेवरून त्यायाल्याने शासकीय कर्मचाऱ्याची बडतर्फी किंवा त्यास कामावरून काढून टाकणे रह केले असेल तर, बडतर्फीच्या/कामावरून काढून टाकण्याची आधीचा निलंबनाचा कालावधी घरून अशा बडतर्फीची किंवा काढून टाकण्याची तारीख आणि पुनःस्थापित केल्याची तारीख या दरम्यानचा कालावधी सर्व प्रयोजनांसाठी कामावर व्यतीत केलेला कालावधी असत्याचे समजप्पात येईल आणि या कालावधीत त्या शासकीय कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले नसते, बडतर्फ करण्यात आले नसते किंवा कामावरून काढून टाकण्यात आले नसते तर त्यास जे वेळन व भते मिळण्याचा हक्क असता ते पूर्ण वेळन व भते त्याला देण्यात येतील.

९.६. कामावरून काढून टाकण्याचा (रिमूझल) किंवा बडतर्फीच्या (डिसमिसल) शिक्षेमध्ये अपिलात फेरवरल करण्यात येऊन कर्मी शिक्षा लावण्यात आली असेल तेह्हा.— अपीलीय प्राधिकाऱ्याने किंवा पुनर्विलोकन प्राधिकाऱ्याने बडतर्फीचा किंवा सेवेतून काढून टाकण्याचा आदेश रह केला असेल, परंतु शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्यावरील दोषारोपातून पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले नसेल, आणि त्यामुळे त्याला कमी शिक्षा करण्यात आली असेल तेह्हा, सक्षम प्राधिकाऱी, त्या कर्मचाऱ्याचा कामावरील अनुपस्थितीचा कालावधी महाराष्ट्र

नायरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीकैतर सेवा आणि निलंबन, बद्दतर्फी आणि सेवेतून काढून टाकणे या कामावधीतील प्रदाने) नियम, १९८१ या नियमाच्या नियम ७०, उप नियम (४) अनुसार विनियमित करील. अशा प्रकरणात अनुसरावयाची कार्यपद्धती ही, वरील परिष्कृत ९४ (१) मध्ये वर्णन केलेल्या कार्यपद्धतीसारखीच असेह.

ही प्रकरण, वरील परिष्कृत ९४ मध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रकरणातून वेगळी मानावी लाभतील. अशा प्रकरणात कामावृत्त काढून टाकच्याचे किंवा बद्दतर्फीचे भूळ आदेश मिरपांड अधिकारितेचा वापर करून देण्यात आले असल्यामुळे ते प्रारंभापासून वगाश नसतात.

### प्रकरण दहा

#### महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विचारविनियम

१०.१. सांविधानिक तरतुदी.—भारताच्या संविधानातील अनुच्छेद ३२० (३) मध्ये खालील प्रमाणे निर्धारित करण्यात आले आहे :—

“(३) संघ लोकसेवा आयोगाची किंवा प्रकरणपरत्वे राज्य लोकसेवा आयोगाची पुढील बाबतीत विचारविनियम करण्यात येईल.”

\*(\*)\*(\*)\*(\*)\*(\*)  
“(क) भारत सरकार किंवा राज्य शासन यांच्या अखत्याराखाली मुलकी दुष्यावर सेवा करण्याच्या व्यक्तीला लगू होण्याच्या सर्व शिस्तभिषयक बाबीविषयी—अशा बाबीं संबंधीची विज्ञापने किंवा विनंती वर्ज यांसुदा;

\*(\*)\*(\*)\*(\*)\*(\*)  
आणि लोकसेवा आयोगाकडे अशा प्रकारे निर्देशिलेल्या कोणत्याही बाबीवर आणि राष्ट्रपती किंवा प्रकरणपरत्वे त्या राज्याचा राज्यपाल यांच्याकडे निर्देशित करील अशा अन्य कोणत्याही बाबीवर सल्ला देणे हे त्यांचे कर्तव्य असेल;

परंतु, अखिल भारतीय सेवावाबत व संघ राज्याच्या कारभाराची संबंधित अन्य सेवा व पदे यांच्याबाबत राष्ट्रपतीला आणि राज्याच्या कारभाराची संबंधित अन्य सेवा व पदे यांच्याबाबत राज्यपालाला कोणत्या बाबींवर सर्वसाधारणपणे किंवा एकाचा विशिष्ट बगतील प्रकरणी किंवा काही विशिष्ट परिस्थितीत लोकसेवा आयोगाचा विचार घेण्याची जरूरी असणार नाही हे विनियम करता येतील.”

१०.२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनियमापासून बाहेर) विनियम, १९६५.—वर दर्शविष्यात आलेल्या संविधानिक स्थितीबद्दल असे दिसून येहील को, अनुच्छेद ३२० मधील खंड (३) च्या परंतुकामध्ये अंतर्भूत असलेल्या शक्तीचा वापर करून राज्यपाल यांनी या गोष्टी अशा रीतीने विचारविनियम, करण्यातून वगळल्या असतील त्या गोष्टीच्यातिरिक्त, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांवर परिणाम करण्याच्या प्रत्येक शिस्तभंगविषयक गोष्टींच्या बाबतीत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विचारविनियम करणे आवश्यक आहे. संविधानाच्या उक्त अनुच्छेदान्वये अशा रीतीने प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी शासकीय अधिसूचना, सामान्य प्रशासन, विभाग, क्रमांक पीएससी १०६५,

दिनांक ८ ऑक्टोबर १९६५ या अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयात्मक सूट) विनिमय, १९६५" काढले आहेत. या शिस्तभंगविषयक प्रकरणात लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करणे आवश्यक असणार नाही असा शिस्तभंगविषयक प्रकरणाशी संबंधित असे उक्त विनियमातील संबंधित उपबंध खाली उद्घृत करण्यात आले आहेत:—

"४. जिल्हा निरीक्षक, दाखळवंदी व उत्पादन शुल्क यांच्या पदांपैकी जी पदे संचालक, व उत्पादन शुल्क यांनी विभागात यांनी पदोच्चती देऊन भरली असतील असा पदांचेरीज इतर पदांच्या संबंधात संविकासातच्या अनुच्छेद ३२० मधील खंड (३) उप-खंड (क), (क) आणि (ग) मध्ये उल्लेखिलेल्या कोणत्याही बाबीसंबंधी आयोगाशी विचारविनिमय करणे आवश्यक असणार नाही."

"५. शिस्तभंगाची कोणत्याही बाबतीतील कोणताही आदेश देशाना आलील प्रसंगी आयोगाशी विचारविनिमय करणे आवश्यक असणार नाही:—

(अ) सकाम प्राधिकाऱ्याने पुढील बाबतीत मूळ आदेश देण्यापूर्वी:—

(एक) ठपका ठेवण्याविषयीच्या;

(दोन) वेतनबाढ आणि बढती रोखण्याचा; किंवा

(तीन) निलंबनाचा, आणि

(ब) अंतिम निर्णयासाठी प्रकरण तयार होईपर्यंत, अन्य कोणतीही शिक्षा काढण्याचे योजले असेल, अशा प्रसंगी,

(क) निलंबित व्यक्तीवरील आरोपांची चौकशी होईपर्यंत, निलंबन आदेशाविरुद्ध अपील करण्याचा असेल किंवा विज्ञापन, यावर आसनाने केलेल्या कार्यवाहीच्या प्रसंगी,

(इ) विज्ञापनाचा किंवा विनंती अर्जाचा विषय असेल अशा आदेशाविरुद्ध अपील असण्याचा हक्क विज्ञापकास किंवा विनंती अर्जेकरास असेल किंवा होता, अशावेली अशा कोणत्याही शिस्तभंगविषयक बाबतीतील विज्ञापन किंवा विनंती अर्ज फेटाळून लावण्याच्या प्रसंगी,

(इ) पुढील व्यक्तीच्या संबंधात—

(एक) मोठार वाहन विभागात पर्यंवेक्षक, निरीक्षक आणि सहायक निरीक्षक ही पदे धारण करणारे;

(दोन) अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने यांच्या कायलियात कनिष्ठ अनुवादक, पर्यंवेक्षक, परिनिरीक्षक (इंशजी शाखा) आणि अधितिरीक्षक, पुस्तके व प्रकाशने यांचे सहायक ही पदे धारण करणारे;

(तीन) भंडालयीन अभिलेख कायलियात संशोधन सहायकाची पदे धारण करणारे;

(चार) भाषा संचालनालयात कनिष्ठ अनुवादकांची पदे धारण करणारे;

(पाच) अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सेवांमध्ये नियुक्त केलेले व ती पदे धारण करणारे; आणि

(सहा) भन्नालयीन विभागात आणि संलग्न कार्यालयात सहायकांची पदे धारण करणारे आणि राज्य शासनाच्या वृहन्मुद्रेतील कार्यालयात लिपिक, लिपिक-निटकलेखक, टक्कलेखक, लघुटकलेखक, लघुलेखक ही पदे धारण करणारे (ही पदे शासन निंय, राजनैतिक व सेवा विभाग, क्रमांक ४१२४/३४, दिनांक १८ सप्टेंबर १९५२ च्या कक्षेत येणारी आहेत.)

\* \* \* \* \*

“c. खालीलपैकी कोणत्याही प्रकरणात आयोगाशी विचारविनिमय करण्याची आवश्यकता असणार नाही:—

(३) ज्या प्रकरणात, आयोगाने, प्रकरणाच्या कोणत्याही पूर्वावस्थेत, आदेश काढण्यावाबत सल्ला दिला आहे, आणि त्यानंतर, विचारासाठी कोणत्याही नवीन प्रश्न उद्घेषलेला नाही, असे प्रकरण.”

“१२. शासनाब्यतिरिक्त अन्य प्राधिकाऱ्याने अशा शिस्तभंगविषयक प्रकरणात आयोगाशी विचारविनिमय करणे ही बाब तहसीलदार, जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख या पदांशी संबंधित असल्याशिवाय आवश्यक असणार नाही.”

\* \* \* \* \*

“१४. पूर्वेगामी विनियमांतील कोणतीही गोष्ट शासनाला आयोगाशी विचार-विनियम न करता, शिस्तभंगविषयक प्रकरणावाबत, कारंवाई सुरु करण्यास प्रतिबंध करणारी आहे असा तिचा अर्थ लावला जाणार नाही.”

१०.३. ज्या बाबीसंबंधात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करण्याची आवश्यकता नाही अशा बाबी.—सोप्या भाषेत सांगयाचे तर पुढील बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करण्याची आवश्यकता नाही:—

(१) तहसीलदार किंवा जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख ही पदे वगळून शासनास दुस्यम असणाऱ्या कोणत्याही प्राधिकरणाच्या क्षमतेतील शिस्तभंगविषयक बाबी. (विनियम १२).

(२) जिल्हा निरीक्षक, दारूवंदी व उत्पादन शुल्क या पदांच्या बाबतीतील शिस्त-भंगविषयक बाबी.

(३) शासनाने ठपका ठेवणे, वेतनवाढ किंवा अढती रोखून ठेवणे किंवा निलंबित करणे यांवाबत आदेश देण्याचे योजले असेल तेव्हा.

(४) अंतिम निंयासाठी प्रकरण तयार होईपर्यंत, शासनाने वरील बाब (३) मध्ये उल्लेखिलेल्या शिक्षेब्यतिरिक्त अन्य कोणतीही शिक्षा लावण्याचे योजले असेल तेव्हा (याचा अर्थ असा की, जेव्हा प्रकरण अंतिम निंयासाठी तयार होईल तेव्हा शासन, प्रथमात अंतिम निंय घेण्यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करील.) [विनियम ७(ब)].

(५) निलंबित व्यक्तीविरुद्धाच्या दोषारोपाची चौकशी होईपर्यंत, निलंबनाच्या आदेशावर केलेल्या अपिलाच्या बाबतीत किंवा निलंबनाच्या आदेशाविरुद्ध केलेल्या विज्ञापनाच्या बाबतीत शासनाने दिलेला आदेश.

(६) विज्ञापकस किंवा विनंतीवजंदारास अपील करण्याचा अधिकार आहे किंवा होता, अशा, कोणत्याही शिस्तभंगविषयक बाबीतील विज्ञापन किंवा विनंतीअर्जे फेटाळून लावणारा शासनाचा आवेदा.

(७) विनियम ७(ई) मध्ये नमूद केलेल्या सहा प्रकारच्या पदांच्या बाबतीतील शिस्तभंगविषयक बाबी.

(८) शासनाने शिस्तभंगविषयक कार्यवाही सुरु करण्याचे योजले असेल तेव्हा (विनियम १४).

१०.४. ज्याच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनियम करणे आवश्यक आहे अशा शिस्तभंगविषयक बाबी.—खालील प्रकरणांमध्ये आयोगाशी विचारविनियम करण्यात यावा :—

(एक) जेव्हा शासनाने, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, ठपका टेवणे, वेतनवाढ किंवा बढती रोखून ठेवणे किंवा निलंबित करणे याव्यतिरिक्त अन्य शिक्षा लादप्याचे योजले असेल तेव्हा,

(दोन) राज्य सेवेतील ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लादप्यात आलेल्या कोणत्याही शिक्षेविरुद्ध राज्य शासनाकडे अपील दाखल केले असेल अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत, अशा अपिलावर निर्णय घेण्यापूर्वी, (लादप्यात आलेली शिक्षा ही ठपका टेवणे, वेतनवाढ किंवा बढती रोखून ठेवणे यापैकी एखादी असली तरीहो, अशा रीतीने विचारविनियम करणे आवश्यक असेल).

१०.५. आयोगाचा सल्ला.—(१) ज्या शिस्तभंगविषयक बाबीच्या संबंधात आयोगाचा सल्ला घ्यावयाचा असेहु अशा शिस्तभंगच्या प्रकरणी, प्रकरण आयोगाकडे पाठवण्यापूर्वी, फाईल ही परिपूर्ण व व्यवस्थित आहे किंवा नाही आणि शिस्तभंगविषयक चौकशी संबंधीच्या सांविधिक तरतुदीचे पालन करण्यात आले आहे किंवा नाही याचे परीक्षण करण्यात यावे. जर प्रकरण अपूर्ण किंवा सदोष असेल किंवा प्रकरणातील कोणताही मुहा आणखी स्पष्ट करणे आवश्यक आहे असे दिसून आले तर, असा दोष काढून टाकण्यासाठी त्वरित उपाय-योजना करण्यात यावी. असे सर्व दोष काढून टाकल्यानंतर आणि प्रकरण सळूतदर्शानी व्यवस्थित व परिपूर्ण होईल तेव्हाच ते आयोगाकडे पाठवण्यात यावे.

(२) असे प्रकरण आयोगाच्या सल्ल्यासह परत मिळाल्यावर लगेच मंदालयीन विभागाने, कोणताही विलब न लावता ते शासनाच्या आदेशार्थ प्रस्तुत करावे. आयोगाने दिलेल्या सल्ल्यातील कोणत्याही मुद्दावर मतभेदासाठी उचित व पुरेशी कारणे असल्याचे दिसून आले तर, अशी कारणे लेखी नमूद करण्यात येतील आणि असे प्रकरण शासनाच्या आदेशांसाठी शासनाच्या मुद्द्य सचिवाभार्फत प्रस्तुत करण्यात येईल.

(३) आयोगाने व्यक्त केलेल्या अभिप्रायाची एक प्रत, अभिलेखाचा एक भाग असेल आणि ती संबंधित शासकीय कर्मचाऱ्यावर शिक्षा लादण्याचा आदेशाच्या प्रतीक्षावर किंवा यथास्थिती, त्याने केलेल्या अपिलाच्या आदेशावरोवर पाठवण्यात येईल.

## प्रकरण अक्षरा

### प्रवास भत्ता

११.१. विश्वालीय चौकशीच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्यासाठी कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याना किंवा साक्षीदाराना प्रवास भत्ता.—जर तोंडी चौकशीच्या प्रकरणात कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याला आणि/किंवा चौकशी अधिकाऱ्याने बोलाविलेल्या साक्षीदाराना चौकशी अधिकाऱ्यापुढे उपस्थित राहण्यासाठी एका डिक्टाण्याहून दुसऱ्या डिक्टाणी जावे लागत असेल तर, त्यांना, खाली दर्शविलेलप्रमाणे प्रवास भत्ता मिळण्याचा हक्क असेल :—

(एक) कसूरदार शासकीय कर्मचारी प्रवास दीन्यावर असल्याप्रमाणे मुंबई नागरी सेवा नियम ५३६ अनुसार प्रवास भत्ता.

<p>(दोन) शासकीय कर्मचारी असलेले साक्षीदार</p> <p>(तीन) शासकीय कर्मचारी नसलेले मुंबई नागरी सेवा नियम (खंड दोन) या परिस्थित बेळाळीस-ए या भाग एक मधील नियम १ या उपनियम (३) अनुसार प्रवास भत्ता.</p>	<p>वरीलप्रमाणे</p>
--	--------------------

कसूरदार शासकीय कर्मचाऱ्याच्या स्वतःच्याच विनंतीश्वरूप त्याने निवडलेल्या व त्याच्या मुख्यालयाव्यतिरिक्त अन्य डिक्टाणी चौकशी करण्यात आली असेल किंवा चौकशी चालू असताना असा कर्मचारी निलंबित असेल तर त्यास कोणताही प्रवासभत्ता मिळण्याचा हक्क असणार नाही. तथापि, निलंबनाचा कालावधी हा, महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीकैतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी आणि सेवेतून काढून टाकणे या कालातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ७२ अनुसार नंतरच्या आदेशाद्वारे भूतलक्षी प्रभावासह कर्तव्यार्थ अवैतीत केळेला कालावधी असल्याचे घोषित करण्यात आले असेल तर चौकशीच्या वेळी उपस्थित राहण्यासाठी निलंबनाच्या कालावधीत केलेल्या प्रवासासाठी त्यानंतर प्रवास भत्ता वरुतु: अनुसेय शाला पाहिजे.

(मुंबई नागरी सेवा नियम ५३६ खालील टीप २).

११.२. अभिलेखाच्या निरीक्षणाकरिता केलेल्या प्रवासाबूल शासकीय कर्मचाऱ्यास प्रवासभत्ता.—शासकीय कर्मचाऱ्यावर बजावण्यात आलेली कारण दाखवा नोटीस असल्यातो स्वयंपूर्ण असावी आणि त्यासोवत कसूरदार व्यक्तीस आपले सप्टीकरण त्यार करण्यासाठी आवश्यक ठस्तील परंतु गोपनीय नाहीत असा दस्तऐवजांच्या प्रती देण्यात याव्यात. जेव्हा संबंधित शासकीय कर्मचाऱ्याची अशा कोणत्याही दस्तऐवजांचे किंवा त्याशिवाय, कोणत्याही कायदेवृत्ताचे निरीक्षण करण्याची इच्छा असेल तेव्हा, त्यास जिक्का देण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याने, असे निरीक्षण खरोखर आवश्यक आहे किंवा काय यावाचत नियम याचा. जर संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने त्या दस्तऐवजांच्या निरीक्षण करणे आवश्यक आहे अशी त्या प्राधिकाऱ्याची खाली, परंतु त्या दस्तऐवजांच्या प्रती त्या कर्मचाऱ्यास पुरवता येत नसरील तर, त्या सक्षम प्राधिकाऱ्यास, तो कर्मचारी याच्या हाताखाली काय करत असेल अशा अधिकाऱ्याकडे संबंधित कायदपते पाठवता येतील आणि तेथे त्यांचे निरीक्षण

करण्यावावत त्या कर्मचार्यास संगता येईल. तथापि, अशी कागदपत्रे अन्य कार्यालयाकडे पाठवणे गैरसोपीचे वाटत असेल तर, त्यांने निरीक्षण करण्यासाठी आपल्या कार्यालयात येण्याविषयी संबंधित शासकीय कर्मचार्यास सूचना देता येतील. अशा वेळी संबंधित शासकीय कर्मचार्याने दस्तऐवजांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे काय याबाबत तसेच, शासकीय कर्मचार्यास कागदपत्रांचे निरीक्षण न करता स्पष्टीकरण तयार करता येणार नाही काय, म्हणजेच, त्यांने कागदपत्रांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे काय आणि कागदपत्रांच्या अभावी त्याच्या बाबावावर परिणाम होईल काय याबाबतदेखील त्या प्राधिकाऱ्याने विचार केला पाहिजे. जर शासकीय कर्मचार्याने कागदपत्रांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे अशी सक्षम प्राधिकाऱ्याची घाली घाली तर त्या कर्मचार्यास त्याच्या प्रवासावहूल प्रवासभत्ता घेण्याची परवानगी देता येईल.

जर शासकीय कर्मचार्याने अशा रीतीने निरीक्षण करण्याची आवश्यकता नाही असे सक्षम प्राधिकाऱ्यास वाटले तर, त्यांने शासकीय कर्मचार्यास आपल्या कार्यालयात कागदपत्रांचे निरीक्षण करण्यास परवानगी देताना, त्यास आपल्या स्वतःच्या खबराने प्रवास करावा लागेल आणि त्यास कोणताही प्रवास भत्ता मिळव्याचा हृक असणार नाही असे त्या कर्मचार्यास कल्याले पाहिजे.

११.३. अभिसेसांच्या निरीक्षणाच्या वेळी प्रवासात अतीत केलेला कालावधी निष्पत्त करणे.—प्रवास करण्याच्या वेळी शासकीय कर्मचारी निलंबित नसतील तर जाताना व येताना मार्गीत अतीत केलेला कालावधी आणि ज्या ठिकाणी शासकीय अभिलेख, अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आला असेल त्या ठिकाणी राहण्यासाठी बाबश्यक असलेला किमान कालावधी हा, त्यावेळी शासकीय कर्मचारी कामावर किंवा रजेवर असल्याप्रमाणे करेव्यार्थ किंवा रजेचा कालावधी असल्याचे समजेण्यात यावे. निलंबित असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांना नंतर सेवेत पुनरऱ्यापित करण्यात आले असेल अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, असा कालावधी, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या आदेशानुसार, करंव्यार्थ, रजा किंवा अन्यथा समजेण्यात येईल.

(शा.प., सा.प्र.वि., क. सीढीआर-१९६०/डी, दिनांक १० जून, १९६०).

११.४. विभागीय बोलशीवर वेळी साक्षीवार मृणून उपस्थित राहण्याचा शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवासभत्ता.—ज्या शासकीय कर्मचाऱ्यास—

(अ) न्यायप्रविष्ट फौजदारी खटल्यात, किंवा

(ब) विभागीय चौकशीत

सास येण्याताठी समस्त काढून बोलावण्यात आले असेल अशा शासकीय कर्मचाऱ्यास, न्यायाल्याने किंवा ज्याने त्यास बोलावले असेल अशा चौकशी अधिकाऱ्याने दिलेले उपस्थिती प्रमाणपत्र आपल्या बिलास जोडून, दौचावरील प्रवासाप्रमाणे प्रवासभत्ता घेता येईल. त्यांने प्रवासभत्ता घेतला तर त्यांने न्यायाल्याकडून कोणतीही रक्कम स्वीकारासा कामा नये (मुंबई नागरीसेवा नियम ५३६).

रजेवर किंवा सुट्टीवर असताना किंवा निलंबित असताना साझ देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास, ज्या ठिकाणाहून त्यास बोलावण्यात आले असेल त्या ठिकाणी जाऱ्यासाठी व परत येण्यासाठी केलेल्या प्रवासासाठी, जणू तो कामावर असल्याप्रमाणे,

प्रवासभता घेण्याचा हक्क असेल. रजेवर असल्यामुळे मुळावण्यात अनुपस्थित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास, साक्ष देण्यासाठी मुळावण्यात बोलावण्यात येईल तेज्ज्ञा त्यास दैनिक भत्ता घेता येईल. मात्र त्याची साक्ष पूर्ण माल्यावर त्याने आपली राहिलेली रजा आपल्या मुळावण्याखेरीज अच्य ठिकाणी व्यतीत केली पाहिजे (मुंबई नागरीसेवा नियम ५३६ खालील टीप १).

दिभागीय चौकशीच्या बेळी साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या प्रत्येक साक्षीदाराचा, मग तो केंद्र किंवा राज्य शासकीय कर्मचारी असो किंवा नसो खर्च शासनाने सोसला पाहिजे. मग त्यास जास्तनाच्या सांगण्यावरून बोलावण्यात आले असो किंवा कसूरदार अधिकारीच्या सांगण्यावरून बोलावण्यात असले असो, आणि असा खर्च मुंबई नागरी सेवा नियम ५३६ च्या तरतुदीनुसार विनियमित करण्यात याचा कसूरदार अधिकारीच्या सांगण्यावरून ताक्षीदारांना बोलावताना, त्यांना विनाकारण बोलावले जात नाही याचे चौकशी अधिकाऱ्यांनी खात्री करून घ्यावी.

(शा.नि., सा.प्र.वि., क्र. सीडीआर-११६८-डी-१, दिनांक १७ जानेवारी १९६९).

११.५. शासकीय कर्मचाऱ्याने साक्ष देण्यासाठी प्रवासात व्यतीत केलेला कालावधी नियमित करणे.—न्यायालयासमोर किंवा चौकशी अधिकाऱ्यासमोर साक्ष देण्यासाठी समन्स काढून बोलावण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा कामावरील अनुपस्थितीचा कालावधी हा कर्तव्यार्थ कालावधी असल्याचे समजण्यात यावे.

११.६. अशासकीय अवर्तनी प्रवास भत्ता.—जे साक्षीदार शासकीय कर्मचारी नसतील आणि विशेष अधिकारी, विभागीय चौकशी, यांनी केलेल्या विभागीय चौकशीत साक्ष देण्यासाठी ज्यांना बोलावण्यात आले असेल अंशा साक्षीदारांना प्रवासे खर्चाबद्द घावयाची रक्कम ही, विशेष अधिकाऱ्याची पदे यांना संवेदित आयुक्तांच्या कार्यालयाशी संलग्न असतील त्या आयुक्तांच्या कार्यालयांनी, नियमांन्वये त्यांना अनुज्ञेय असलेल्या दरानी दिली पाहिजे.

(शा.प.ज्ञा., राजनैतिक व सेवा विभाग क्र. सीडीआर-११५९/डी, दिनांक ३ ऑक्टोबर १९५९).

### प्रकरण घारा निवृत्तीवेतन धारकांविद्ध कार्यवाही

१२.१. निवृत्तीवेतन रोखून ठेवता येईल किंवा काढून घेता येईल अशी परिस्थिती :—

(१) निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आल्यानंतर, भविष्यकाळातील चांगली वाणीक ही निवृत्तीवेतन मुळे चालू राहण्याच्या इष्टीने अभिप्रेत अशी एक आवश्यक झर्त आहे. निवृत्तीवेतन धारकास गंभीर गुन्हाबद्दल किंवा गंभीर गैरवतंणुकीबद्दल दोषी ठरवण्यात आले तर शासन त्याचे निवृत्तीवेतन किंवा त्याचा कोणताही भाग रोखून ठेवू शकेल किंवा काढून घेऊ शकेल (महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२, या नियमाचा नियम २६ पक्ष.)

(२) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, या नियमांच्या नियम २७ अन्वये निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन किंवा त्याचा कोणताही भाग कायम स्वरूपी

किंवा विनिर्दिष्ट कालावधीसाठी रोखून ठेवण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकार शासनाने स्वतःकडे राखून ठेवला आहे. विभागीय किंवा न्यायिक कार्यवाहीमध्ये निवृत्तीवेतनधारक त्याच्या सेवेच्या काळात तसेच पुनर्नियुक्तीनंतरच्या सेवेच्या काळात गंभीर गैरवतंणकीबद्दल किंवा निष्काळजीपणाबद्दल दोशी असल्याचे अस्त्रिन आल्यास शासनास झालेल्या कॉफ्ट्याही अधिक नुकसानीबद्दल त्याच्या निवृत्तीवेतनातून संपूर्ण किंवा अंशतः वसुली करण्यासाठी आदेश देण्याचा अधिकार शासनाने स्वतःकडे राखून ठेवला आहे.

(१२.२) ज्या प्रकरणाच्या बाबतीत, निवृत्तीपूर्वी विभागीय कार्यवाही सुरु करण्यात आली असेल अशा प्रकरणांसंबंधातील कार्यवाही—(१) शासकीय कर्मचारी सेवेत किंवा पुनर्नियुक्तीनंतरच्या सेवेत असताना त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९८१ अन्यथे, विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करण्यात आली असेल तर अशी कार्यवाही, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ या नियमांचा नियम २७ खालील कार्यवाही असल्याचे मानण्यात येईल आणि अशी कार्यवाही जणू काही शासकीय कर्मचारी सेवेत होता असे मानून, ज्याने कार्यवाही सुरु केली होती त्या प्राधिकाराकून त्याच रीतीने पुढे चालू ठेवण्यात येऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल.

(२) शासनास दुर्घट असणाऱ्या प्राधिकरणाकून अशी कार्यवाही सुरु करण्यात आली असेल तर, असे प्राधिकरण चौकशी प्राधिकरणाचा अहवाल, आपल्या निष्कर्षासह, शासनाकडे साझूर करील. कारण अशा प्रकरणात आदेश देण्याचा अधिकार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ या नियमांच्या नियम २७ अन्यथे शासनाकडे निहित करण्यात आलेला आहे.

(३) ज्या प्रकरणात, चौकशी प्राधिकरणाच्या निष्कर्षाच्या आणि गहवालाच्या आघारे निवृत्तीवेतन किंवा त्याचा कोणताही भाग रोखून ठेवण्याबाबत किंवा ते काढून घेण्याबाबत शासनाने पुढील कार्यवाही करण्याचे ठरवले असेल त्या प्रकरणात, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम २७ अन्यथे असे आदेश का काढण्यात येऊ नये असा अर्थाची कारणे दाखवा नोटीस, शासन निवृत्तीवेतनधारकावर बजावील. कारणे दाखवा नोटीसीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीमध्ये निवृत्तीधारकाने आपले उत्तर सादर करणे आवश्यक असेल.

(४) निवृत्तीवेतनधारकाचे उत्तर आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला सल्ला यांवर विचार केल्यानंतर निवृत्तीवेतन किंवा त्याचा कोणताही भाग रोखून ठेवण्याचे किंवा तो काढून घे याचे ठरवण्यात आले तर, शासनाकून आवश्यक ते आदेश काढण्यात येतील.

१२.३. शासकीय कर्मचारी सेवेतून निवृत्तीवेतन निवृत्तीवेतनधारकाचा कार्यवाही—

(१) शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी किंवा पुनर्नियुक्त शाल्यानंतर सेवेत असताना त्याच्याविरुद्ध विभागीय कार्यवाही चालू आली नसेल तर नियम २७ खाली केवळ पुढे नमूद केलेल्या परिस्थितीतच कार्यवाही सुरु करता येईल :—

(अ) केवळ शासनाकून किंवा शासनाच्या मंजुरीनेच (मंजुरीच्या आदेशाचा प्रमाण नमूना परिशिष्ट १४ मध्ये दिला आहे); अधिक

(ब) अशी कार्यवाही ती सुरु करण्यापूर्वीच्या चारपेशा अधिक वर्षांच्या कालावधीत घडलेल्या घटनेसंबंधातील गैरवतंणकीबद्दल किंवा गैरवतंनाबद्दल असता कामा नये.

(२) शासन निवेद के इल अशा प्राधिकार्याकड़न व अशा लिंगारी आणि ज्या विभागीय कार्यवाहीमध्ये शासकीय कर्मचारी सेवेत असताना त्याच्या बडतफर्कीचा आदेश देता आला असता अशा कार्यपद्धतीनुसार ती आलविष्टात येईल. (शासनाचा आणि दोषारोपपत्रांचा प्रभाग नमुना परिशिष्ट १५ मध्ये दिला आहे.)

(३) त्याचे उत्तर आल्यावर, प्रकरण ६ मध्ये विहित करण्यात आलेल्या पद्धतीनुसार चौकशी करण्यात येईल. चौकशी प्राधिकरणाचा अहवाल मिळाल्यावर, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम २७ अन्वये शासनाने कार्यवाही करण्याचे ठरवले तर, निवृत्तीवेतनधारकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल आणि कारणे दाखवा नोटीशील विनिर्दिष्ट केलेल्या तारखेपर्यंत त्याने आपले उत्तर सादर करणे आवश्यक असेल.

(४) निवृत्तीवेतनधारकाचे उत्तर आल्यावर राजपत्रित अधिकाऱ्याच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घेण्यात येईल. निवृत्तीवेतनधारकाचे उत्तर आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला विचारात घेतल्यानंतर, शासनाकडून आदेश कारण्यात येतील.

१२.४. न्यायिक कार्यवाही.—(१) शासकीय कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीची सेवा धरून, तो सेवेतून निवृत्त होण्यापूर्वी, त्याच्याविशद्द सुरु करण्यात आलेल्या न्यायिक कार्यवाहीच्या परिणामी, तो गंभीर गैरवतंणुकीबद्द दोषी असल्याचे आढळून आले तर, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम २७ अन्वये, शासनास त्याच्याविशद्द कार्यवाही करता येईल. तथापि, त्याच्या सेवानिवृत्तीनंतर सुरु केलेल्या कोणत्याही न्यायिक कार्यवाहीचा परिणाम म्हणून अशी कार्यवाही सुरु करण्यापूर्वीच्या चाराहून अधिक वर्षांच्या कालावधीत घडलेल्या प्रकरणाबाबत अश्वा घटनेवावतची ती असेल तर, उक्त नियम २७ अन्वये कार्यवाही करता येणार नाही.

(२) शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त आल्यानंतर, विभागीय कार्यवाहीप्रभागे न्यायिक कार्यवाही, मग ती फौजदारी असो किंवा दिवाणी असो, सुरु करण्यासाठी शासनाच्या मंजूरीची आवश्यकता असणार नाही.

(३) राजपत्रित अधिकाऱ्यांविशद्द केलेल्या कोणत्याही न्यायिक कार्यवाहीच्या परिणामाच्या आधारावर, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम २७ अन्वये कोणताही आदेश देण्यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

१२.५. कार्यवाही सुरु करण्याची तारीख निश्चित करणे.—(१) शासकीय कर्मचाऱ्यावर किंवा संबंधित निवृत्तीवेतनधारकावर ज्या तारखेस दोषारोपणावेळी बदलवण्यात आली असतील त्या तारखेस किंवा त्या आधीच्या तारखेपासून निश्चित करण्यात आले असेल तर निश्चित त्या तारखेपासून विभागीय कार्यवाही सुरु करण्यात आल्याचे भावण्यात येईल.

(२) पुढीलप्रभागे त्या त्या तारखेस न्यायिक कार्यवाही सुरु करण्यात आल्याचे भावण्यात येईल—

- (अ) फौजदारी कार्यवाहीच्या बाबतीत, व्यापारी दृष्टिकोरी दबल घेतो असी तकार किंवा प्रतिवेदने पौलीस अधिकाऱ्याने ज्या तारखेस केले असेल त्या तारखेस; आणि
- (ब) दिवाणी कार्यवाहीच्या बाबतीत, न्यायालयात आदपक्त सादर केल्याच्या तारखेस.

प्रहरण्ह तेरा  
अभिलेज जतन कहन ठेवने

१३.१. अभिलेज तयार करणे.—चौकशी अधिकाऱ्यापुढील कार्यवाहीमध्ये पुराव्याची पुरेशी कागदपत्रे आणि निष्कर्ष व स्थांची कारणे यासंबंधीची कागदपत्रे यांचा समावेश असेल. खालील दर्शविलेल्या शीर्षकांच्या फाईलीमध्ये स्थांची विभागणी करण्यात याची :—

- (१) कार्यवाहीची फाईल;
  - (२) दोषारोपाचे शापन आणि अभिकथने व पुराव्याची विवरणपत्रे यांची अभिस्वीकृत प्रत;
  - (३) अपवाच्याची सौडी व लेखी निवेदने;
  - (४) सरकारी साक्षीदारांची निवेदने;
  - (५) बचावाच्या साक्षीदारांची निवेदने;
  - (६) शासकीय दस्तऐवज;
  - (७) बचावाचे दस्तऐवज;
  - (८) सारांश, कारणे दाखवा नोटीस, कारणे दाखवा नोटीशीचे उत्तर, अंतिम आदेश आणि अपील व पुनरीक्षणातील आदेश;
  - (९) संकीर्ण कागदपत्रे.
- (शा.प., सा.प्र.वि., क. सीडीआर-११६६/डी-१, दिनांक ९ डिसेंबर १९६६).

१३.२. कागदपत्रांची अभिरक्षा.—चौकशी आधिकाऱ्याने आपले निष्कर्ष व जिफारी समाविष्ट असलेला अहवाल सकाम प्राविकाऱ्याकडे सादर करताकर्तीचे त्याचे कृतव्य संपुष्टात येते. ही परिस्थिती विचारात घेता, चौकशी अधिकाऱ्याने केलेल्या चौकशीची संदर्भित वस्त्रेली सर्व कागदपत्रे, या सकाम प्राविकाऱ्याने चौकशीचे काम चौकशी अधिकाऱ्याकडे सोपवले असेल त्या सकाम प्राविकाऱ्याचे आवल्याकडे ठेवून घ्यावीत. चौकशीसंबंधीची कागदपत्रे चौकशी अधिकाऱ्याकडे परत करण्यात येऊ नयेत.

(शा.प., सा.प्र.वि., क. सीडीआर-११७०/डी-१, दिनांक १६ जानेवारी १९७०).

१३.३. कागदपत्रे जतन कहन ठेवण्याचा कालावधी.—विभासीय चौकशीसंबंधीची कागदपत्रे अंतिम आदेश काढल्याच्या तारखेपासून कमीत कमी ६५० वर्षीच्या कालावधीपर्यंत जतन करून ठेवण्यात यावीत.

परंतु, एकाचा व्यक्तीला अपील करण्याचा अधिकार असेल आणि तिने तो अधिकार बजावला असेल तर, अपीलीय प्राविकाऱ्याने अपीलावर दिलेले आदेश त्या अवक्तीला या तारखेस कळवण्यात आले असतील ती तारीख अंतिम आदेश दिस्याची तारीख भांतीची जाईल.  
ए.४२२१—७

## प्रकरण शोहा

दरिस्ति

### परिशिष्ट १

(परिच्छेद २.१ आणि २.२)

निलंबन आदेशाचा नमुना [ महाराष्ट्र शासरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९  
दावार नियम ४ (१) ]

क्रमांक :

महाराष्ट्र शासन

विभाग,

मंत्रालय मुंबई ४०० ०३२.

दिनांक :

आदेश

ज्यावर्थी श्री. .... (शासकीय ज्यावर्थी श्री. .... (शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम) यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम) यांच्याविरुद्ध जिस्ताभंगाची करमेचाही करण्याचे घोरिजे आहे/ फौजदारी गुलहाबादतचे प्रकरण अस्वेच्छा-  
प्रलंबित आहे. श्रीन/चौकसीच्या अधीक्षिक्याद शोकसीच्या अधीन आहे.

त्यावर्थी, आता राज्यपाल/निम्नस्वाक्षरीत अक्षरी (निम्नस्वाक्षरीत प्राधिकारी किंवा ज्या प्राधिकाऱ्यात तो दुव्यम असेल असा दुसरा एकादा प्राधिकारी किंवा राज्यपालांनी त्यावाबत शक्ती प्रदान केलेला अन्य कोणताही प्राधिकारी) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या पोट-नियम (एक) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर केल्या याद्वारे उक्त श्री. .... यांना सातकाळ निलंबित करीत आहेत:

आशङ्की असाही आदेश देण्यात येत आहे की, हा आदेश अंमकात असेल तेवढा काळा-  
वधीत श्री. .... (शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम) यांचे मुख्यालय (ठिकाणाचे नाव) येदे

राहील आणि उक्त श्री. .... यांना निम्न स्वाक्षरीत  
अक्षोऽच्या पूर्वप्रवानगीशिवाय मुख्यालय सोडते येणार नाही.

\* (महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाबे)

(सही)

निलंबन भावेक काढणाऱ्या प्राधिकाऱ्याबे नाव व पदनाम)

\* (जर राज्यपालांच्या वतीने आदेश काढावयाचे असलील तर संविधानाच्या अनुच्छेद १६६(२) अन्वये आदेश अभिप्रमाणित करण्यासे प्राधिकृत करण्यात खालीका सम्युचित विभागातील अधिकारी किंवा आदेश काढणारा इतर सकाम अधिकारी खाली सही करील).

१. श्री. .... (निलंबित अधिकाऱ्याबे नाव व पदनाम)  
यास प्रत रवाना. त्योऽच्या निलंबन काळावडीवर्ये अनुसेय असरेण्या निर्वाह भूत्यावावतचे  
आदेश स्वर्तंत्रपणे काढले जातील.

२. श्री. .... (नियुक्त प्राधिकाऱ्याबे नाव व पदनाम) यांना  
माहितीसाठी प्रत रवाना.

३. श्री. .... (सेवा देऊ केलेल्या प्राधिकाऱ्याबे नाव व  
पदनाम) यांना माहितीसाठी प्रत रवाना.

४. या परिस्थितीत निलंबन भावेक काढावे सापेक्षे ती परिस्थिती चालीसप्रवार्षे  
आहे:—

(येथे प्रकरणाचा तपशील व निलंबनाची कारणे खालीत).

टीप.—निलंबित करावयाच्या अधिकाऱ्यास पाठ्यावयाच्या निलंबन आदेशाच्या प्रतीभाच्ये  
परिच्छेद २ ते ४ यांचा समावेश करू नये.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९, नियम ४ (२) यातील नमुदा

ऋगांक :

महाराष्ट्र शासन

दिशान,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :

वारेश

ज्याअर्थी श्री. .... (शासकीय कर्मचाऱ्याबे नाव व पदनाम)  
यांच्याविद्व फौजदारी गुन्ह्यावावतचे प्रकरण अन्वेषणाबदीन आहे. आणि ज्याअर्थी उक्त  
श्री. .... यांना दिनांक ..... रोजी अढळेचालोय

तासापेक्षा अधिक असेल इतक्या कालावधीकरिता पोलीस कोठडीत स्थानबद्द करण्यात आले होते.

त्यावर्थी आता उक्त श्री. .... हे, महाराष्ट्र नामरी सेवा (विस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या पोट-नियम (२) च्या तरतुदीनुसार पोलीस कोठडीत स्थानबद्द केल्याच्या दिनांकापासून मृणजे दिनांक ..... पासून निलंबित शाल्याचे मानप्पात आले काहे काणि ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहतील.

(सही)

निलंबन आदेश काढल्याच्या प्राधिकाऱ्याचे पदनाम.

निलंबन आदेश रद्द करण्याचा आदेशाचा प्रमाण नमुना  
[महाराष्ट्र नामरी सेवा (विस्त व अपील) नियम, १९७९ अपील नियम ४ (५) (क)]

क्रमांक:

महाराष्ट्र शासन

दिनांक,

मंत्रालय, मंबई ४०० ०३२.

दिनांक

आदेश

त्यावर्थी श्री. .... (शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम) यांना निलंबित करण्यारा आदेश ..... यांनी दिनांक ..... रोजी काढला होता/काढल्याचे मानप्पात आले होते. त्यावर्थी आता राज्यपाल/निम्नस्थावरित अस्ती (ज्या प्राधिकाऱ्याने निलंबन आदेश काढला होता किंवा काढल्याचे मानप्पात येत होते अथवा असा प्राधिकारी ज्याला दुस्यम असेल असा कोणताही प्राधिकारी) महाराष्ट्र नामरी सेवा (विस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या पोट-नियम (५) च्या

खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून याद्वारे उक्त निलंबन आदेश ताळ्याठ रद्द करीत आहे.

\* (महाराष्ट्राचे राज्यस्थान यांच्या आदेशानुसार व नावाबे)

(सही)

एवं वेत्तेक काढल्याच्या प्राधिकाच्याबे नाव व पदनाम

१. श्री. .... (निलंबित केलेल्या अधिकाच्याबे नाव व पदनाम) यांना प्रत रवाना.
२. श्री. .... (नियुक्त प्राधिकाच्याबे नाव व पदनाम) यांना माहितीकरिता प्रत रवाना.
३. श्री. .... (सेवा वेऊ केलेल्या प्राधिकाच्याबे नाव व पदनाम) यांना माहितीकरिता प्रत रवाना.
४. श्री. .... (निलंबन आदेश काढल्याच्या प्राधिकाच्याबे नाव व पदनाम) यांना प्रत रवाना.
५. निलंबन आदेश रद्द करण्याची कारणे पुढीलप्रमाणे आवेद्य :—

(येथे शीठक्यात कारणे जावील)

- टोप.— (१) नियुक्ती प्राधिकाच्यापेक्षा कमी दरचिन्या प्राधिकाच्याने निलंबनी रद्द करण्याचा आदेश काढलेला असेल तेथे परिच्छेद २ मध्ये दिल्याप्रमाणे पृष्ठांकन करावे.
- (२) सेवा उसनी बेललेल्या अधिकाच्याविष्ट ह निलंबन आदेश काढल्यात आला असेल तेच्हा परिच्छेद ३ मधील पृष्ठांकन करावे.
- (३) या प्राधिकाच्याने निलंबन आदेश काढला असेल किंवा काढला असल्याचे मानण्यात येत असेल त्या प्राधिकाच्याकडून अन्य प्राधिकाच्याने निलंबन रद्द करण्याचा आदेश काढला असेल तेच्हा परिच्छेद ४ मध्ये दिल्याप्रमाणे पृष्ठांकन करावे.
- (४) परिच्छेद २, ३ किंवा ४ मध्ये दिल्याप्रमाणे पृष्ठांकन केले असेल तरच एवज्ञानी असेल तरच परिच्छेद ५ चा समावेश करावा.
- (५) निलंबित अधिकाच्याकडे पाठ्यावयाच्या प्रतीत परिच्छेद २ ते ५ समाविष्ट करू नयेत.

\*जर आदेश राज्यपालांच्या नावाने काढल्याचे स्पष्ट केलेले असेल तर संविधानाच्या अनुच्छेद १६६(२) अन्वये राज्यपालांच्या वतीने आदेश अधिप्रमाणित करण्या संविधित करण्यात आलेला समुचित विभागातील अधिकाच्याने सही करावयासी.

परिचय २  
परिचय २६

**महाराष्ट्र नगरी सेवा (पद्धति, अधीनी, स्वेच्छात् सेवा आणि निर्बंध, बहुतांचे व सेवेतून कामून दाढळवो यांच्या कालावधील प्रवाने)** नियम, १९८१

६८. निर्बंधनाच्या कालावधीसाठी निवाह भरता या पूरक भरते—(१) नियुक्ती प्राधिकाच्याच्या आदेशान्वये निर्लंबनाईशी असलेल्या किंवा निर्लंबनाईन असल्याचे मानव्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला खाली नमूद केलेली प्रदाने गिळाऱ्याचा हक्क असेल;—

(ए) शासकीय कर्मचारी अधीनेतरी रजिस्टर असता तर त्याला चितके रजा बेतन मिळाले असते, त्या रजा बेतनाशक्ती निवाह भरत्याची रकम आणि त्या अंतिरिक्त त्याला असा रजा बेतनावर आदारलेला महागाई भरता.

परंतु, निर्बंधनाच्या कालावधी दीन असिल्यापेका अधिक असेल तर, त्या प्राधिकाच्याने निर्लंबनाचा आदेश काढला किंवा काढला असल्याचे मानव्यात येते तो प्राधिकारी, पहिल्या दीन अहिन्दांवरतरच्या क्रमेणत्याही कालावधीवहूल्या निवाह भरत्याचा रकमेत खाली दिल्या-प्रमाणे बदल करूयास सक्षम असेल;—

(एक) जर उक्त प्राधिकाच्याच्या भरते काही कारणांकरिता निर्लंबनाचा कालावधी लांबडा आणि शासकीय कर्मचाऱ्याची प्रत्यक्षपणे त्या कारणांचा संबंध योद्दता येण्यासाठेरजा नसेल तर ती कारणे लेण्यी नमूद करून, पहिल्या दीन अहिन्दाच्या कालावधीमध्ये अनुज्ञेय असलेल्या निवाह भरत्याचा जास्तीत यास्त पक्षास टक्के इतक्या मरविपर्यंत योग्य रकमेने तो निवाह भरता यांकिता येईल.

(दोन) जर उक्त प्राधिकाच्याच्या भरते काही कारणांकरिता निर्लंबनाचा कालावधी लांबडा आणि शासकीय कर्मचाऱ्याची प्रत्यक्षपणे त्या कारणांचा संबंध योद्दता येण्यासाठेआसले तर, ती कारणे लेण्यी नमूद करून पहिल्या दीन अहिन्दाच्या कालावधीमध्ये अनुज्ञेय असलेल्या निवाह भरत्याचा जास्तीत यास्त पक्षास टक्के इतक्या मरविपर्यंत योग्य रकमेने तो निवाह भरता करता येईल.

(तीन) महागाई भरत्याचा तर, बरील उपकांड (एक) आणि (दोन) खाली अनुज्ञेय असल्याप्रमाणे बांधवलेल्या किंवा, यथास्थिती, कमी करूयात आलेल्या निवाह भरत्याचा रकमेवर आदारलेला असेल.

(बी) शासकीय कर्मचाऱ्याला निर्लंबित करणारा प्राधिकारी निर्देशित करील वाहा खासीचर व तितक्याच अयाविष्यंत, निर्लंबनाच्या तारीखेत, शासकीय कर्मचाऱ्याला इतर कोणतेही पूरक भरते मिळत असल्यास ते असे,

परंतु, शासकीय कर्मचाऱ्याला हे पूरक भरते या खबाकरिता देण्यात येतात, ते सर्व नंतरही त्याला भागवाचे लागणार आहेत. अशी उक्त प्राधिकाच्याची खाली पटल्यावेरीज त्या शासकीय कर्मचाऱ्याला ते भरते मिळाऱ्याचा हक्क असणार नाही.

६९. निलंबनाधीन असताना शासकीय येणे रकमा निर्वाह भर्त्यामधून वसुल करणे आणि नोकरीवर नसत्याचे प्रमाणपद्ध सादर करणे.

(१) नियम ६८ च्या पोट-नियम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित करणाऱ्या प्राधिकाऱ्यास निलंबनाधीन शासकीय कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता आणि किंवा पूरक असे रोखून ठेवता येतील आणि शासकीय येणे असलेल्या कोषत्याही रकमेसाठी त्याचा विनियोग करता येईल.

(२) प्रत्यक्ष निर्वाह भर्त्यामधून येणे रकमांची वसुली असताना पुढील तरतुदी लागू होतात :—

(३) तसेचीचा वजाती.—निर्वाह भर्त्यामधून खालील वजाती केल्याच याहीजेत—

(एक) आयकर व व्यवसाय कर

(दोन) लायसन की व संलग्न आकार घेण्याची वीज, पाणी, फनिचर इ.]

(तीन) शासनाकडून घेतलेली कर्ज व अप्रिये यांची विभाग प्रमुखास त्यासाठी जे दर निश्चित करणे योग्य वाटेल त्या दरानी परतफेड.

(४) वैकल्पिक वजाती—शासकीय कर्मचाऱ्याची लेखी संमती असत्याखेरीज पुढील वजाती करता येणार नाहीत :—

(एक) डाक आयुविम्याचे देय हृते,

(दोन) सहकारी आङडारे आणि सहकारी पतसंस्था यांना देय असत्याचा रकमा;

(तीन) सर्वसाधारण भविष्य निर्वाह निवीमधून घेतलेल्या अभियांचा असतावा.

(५) इतर वजाती.—पुढील स्वरूपाच्या वजाती निर्वाह भर्त्यामधून करता येणार नाहीत :—

(एक) सर्वसाधारण भविष्य निवीची वर्णणी,

(दोन) न्यायालयीन अपीसंबंधातील देय रकमा,

(तीन) शासकीय कर्मचारी जबाबदार असेल तरा शासकीय नुकसानीची वसुली

(६) अतिप्रदानाच्या रकमा निर्वाह भर्त्यामधून वसुल करूनास कसलीही आडकाठी नाही. परंतु ही वसुली, निलंबनाच्या कालावधीत पूर्णतया अस्यागित ठेवण्यात याची किंवा कसे, अथवा ती संपूर्णतया किंवा कसी केलेल्या दराने करावी किंवा कसे याबाबत, संक्षेप प्राधिकारी स्विवेकानुसार निर्णय घेईल. सामान्यपणे, हा दर, महागाई भत्ता व इतर पूरक भत्ते वगळून केवळ निर्वाह भर्त्याच्या एक तृतीयांशापेक्षा अधिक असणार नाही.

(७) प्रत्येक महिन्यास प्रदान करून्यापूर्वी, शासकीय कर्मचाऱ्याने खालील प्रमाणपद्ध प्रस्तुत केल्याशिवाय, त्याला नियम ६८ (१) अन्वये कोणतेही प्रदान केले जाणार नाही—

“मी असे प्रमाणित करतो की, प्रस्तुत कालावधीत मी कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारलेली नाही किंवा कोणताही घंटा अथवा व्यापार केलेला नाही.”

जर ब्राह्मिकाच्यास कोणत्याही कारणामुळे या प्रमाणपदावावत संशय आला तर, तो प्रमाणपदाचा घरैपक्षा पडताळून प्राह्णावावत पोलीस प्राधिकाच्यांना सांख शकेल आणि जर शासकीय कर्मचाऱ्याने खोटे प्रमाणपद दिल्याचे आवळून आले तर, ते गैरवतेणुकीने कृत्य असल्याचे भानव्यात यावे आणि त्या कर्मचाऱ्याचिरुद्ध हा जावा दोषारोप ठेवण्यात यावा.

निलंबनाधीन राजपरित अधिकाच्यांच्या बबतीत, त्यांनी स्वतः कोणावर, अधिकाच्याला/लिंगापरीका अधिकाच्याला प्रमाणपद सावर केले पाहिजे. प्रदानाची मागणी स्वीकारण्यात येण्यापूर्वी हे प्रमाणपद सावर करण्यात आले आहे याची तो अधिकारी खाली करून घेईल. प्रमाणपदसंवंधात त्याला कोणतही संशय असेल तर, ते प्रकरण विभाग प्रमुखकडे पाठविण्यात येईल आणि विभाग प्रमुख पोलीस प्राधिकाच्यांना त्यावावत पडताळणी करण्यास सांगेल.

(५) पोलीस वसाहतीवधील भाडे माफ सरकारी निवासस्थानात किंवा शासनाकडून भाडे भरण्यात येत असलेल्या निवासस्थानात जे पोलीस राहत असेतील त्याना, कामावर असताना ते जसे त्या निवासस्थानात राहत होते त्याप्रकारीच निलंबनाच्या काळातही तेचे राहण्याची परवानगी देता येईल.

(६) ज्या कालावधीसाठी भत्याची मागणी केलेली असेल त्या कर्मचाऱ्यात निलंबनाच्या वेळी शुसकीय कर्मचारी ज्या ठिकाणी कामावर होता त्याच ठिकाणी तो स्वतः किंवा कुटुंब किंवा सहकुटुंब तो राहिला होता असे निलंबनाधीन शासकीय कर्मचाऱ्याने प्रमाणित केले तरन्ह केलेले, निलंबित करण्याचा प्राधिकाच्यांने नियम ६८(१)(बी) खाली स्वेच्छानिर्जयानुसार मंजूर केलेला स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता त्या कर्मचाऱ्याला मिळू शकेल.

(७) पोट-नियम (५) मध्ये उल्लेखिलेले शासकीय कर्मचारी वगळता, निलंबनापूर्वी भाडे माफ निवासस्थानामध्ये राहणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना, त्यांना निलंबित करणारा प्राधिकारी स्वेच्छानिर्जयानुसार व तो निवैधित करील असा नर्तविर व भयदिपर्यंत, त्या निवासस्थानामध्ये राहण्यास परवानगी देऊ शकेल.

परिचय ३  
( परिचय ३.१६ )

चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात्मंघीच्या वारेशाळा मनुषा महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ याचा नियम ८ ( २ ).

क्रमांक :

महाराष्ट्र शासन

विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :

आदेश

ज्यावर्थी, श्री. .... ( शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम यांच्याविषद महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ अन्वये चौकशी करण्यात येत आहे. )

आणि ज्यावर्थी, यांच्याविषद तयार करण्यात आलेल्या आरोग्याची चौकशी करण्याकरिता चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात याचा असे राज्यपालांना/निम्न इवाखरीत असलीला वाढते.

व्याजर्थी वाता, राज्यपाल/निम्न इवाखरीत असली, उक्त नियमाच्या पौट-नियम ( २ ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून—

श्री. .... ( चौकशी अधिकार्याचे नाव व पदनाम ) यांना उक्त श्री. .... यांच्या विषद तयार करण्यात आलेल्या दोवा-रोपाची चौकशी करण्याकस्ता चौकशी अधिकारी घृणून नियुक्त करीत आहे.

\*भाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार इनावारे,

(तही)

सर्व न प्राधिकार्याचे पदनाम

( शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम ) यास प्रत रवाना.

\* ( चौकशी अधिकार्याचे नाव व पदनाम ) यांस प्रत रवाना.

\* ( सेवा देऊ करण्याचा प्राधिकार्याचे नाव व पदनाम ) यात माहितीकरिता प्रत रवाना.

\*टीप.—जेथे लागू होत असेल तेथे वापरावराचे—शासकीय कर्मचाऱ्यास पाठवावयाच्या प्रतीत समाविष्ट करावराचे नाही.

\*\*जेथे राज्यपालांच्या नावाने आदेश काढल्याचे स्पष्ट केंद्रे असेहे जेणा प्रकरणांमध्ये.

परिचय ४  
(परिचय १२९)

चौकशी आधिकार्याचा नियमीकरण कराऱ्याचा आदेशाचा असाव अमुला [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ चा नियम ८ (२) व नियम ८ (२४)]

क्रमांक :

महाराष्ट्र शासन

विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :

आदेश

ज्याजर्खी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ चा नियम ८ अन्वये श्री. .... (चौकशी चालू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे नाव आणि पदनाम) यांच्यादिशह चौकशी करण्यात येत वाहे.

ज्याजर्खी श्री. .... (चौकशी करण्याच्या प्राधिकार्याचे नाव व पदनाम) यांना चौकशी प्राधिकारी म्हणून श्री. .... (चौकशी चालू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम) यांच्यादिशह असलेल्या देशारोपांशी चौकशी करण्याकरिता आदेश क्रमांक ..... दिनांक ..... द्वारे नियुक्त केले होते. (आधिकार्या आदेशाचा क्रमांक आणि दिनांक घावा).

आणि ज्याजर्खी, सुनावणी शास्त्रानंतर आणि पुराव्याची पूर्णतः बंदत: नोंद शास्त्रानंतर श्री. .... (पूर्वीच्या चौकशी अधिकार्याचे नाव व पदनाम) यांची बदली शास्त्रामुळे/उपलब्ध नसंस्त्वामुळे आणि श्री. .... यांच्यादिशह असलेल्या दोषारोपांशी चौकशी करण्याकरिता चौकशी प्राधिकारी म्हणून उसन्या अधिकार्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

त्याजर्खी वाता, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ याच्या नियम ८, पोट-नियम (२) आणि पोट-नियम (२४) द्वारे प्रशान करण्यात आलेल्या चौकशीचा वापर करून राज्यपाल/निम्न संसदीय वाहारे श्री. .... (पूर्वीच्या चौकशी अधिकार्याचे नाव) यांच्याएवजी श्री. .... (नवीन चौकशी प्राधिकार्याचे नाव व पदनाम घावे) यांची चौकशी प्राधिकारी म्हणून उक्त,

श्री..... (चौकशी आल असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे नाव) यांच्याविष्क तयार केलेल्या दोषारोपणी चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली आहे.

\*महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स्वाक्षरी  
सभम प्राधिकाऱ्याचे पदनाम.

खालील घटतींना प्रत—

- (१) (शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम)
- (२) चौकशी प्राधिकारी.

\* राज्यपालांच्या नावाने आदेश काढावयाचा असेल त्या बाबतीत.

---

परिविष्ट ५  
(परिविष्ट ३.१७)

सादरकर्त्त्या अधिकान्याच्या नियुक्तीवारत काढावयाचा आदेशाचा प्रभाग नमूदा  
[नियम ८ (५) (क)]

क्रमांक :

महाराष्ट्र शासन

विभाग,

(आदेश काढण्याचे ठिकाण)

दिनांक :

आदेश

अथावर्द्य, महाराष्ट्र नाशरी सेवा (सिस्त व अपील) नियम, १९३९ च्या नियम ८ अन्वये श्री. .... (आरोप असलेल्या अधिकान्याचे नाव व पदनाम) यांच्याविरुद्ध चौकशी करण्यात येत आहे.

आणि अथावर्द्य, दोपारोप पत्ताच्या पुष्ट्यर्थ \* राज्यपाल/निम्न स्वाक्षरीत व्यक्ती यांच्या वरीने, प्रकरण सादर करण्यासाठी सादरकर्त्त्या अधिकान्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे असे राज्यपाल/निम्न स्वाक्षरीत व्यक्ती यांना बांटते.

त्यावर्द्य असता, उक्त नियमांच्या नियम ८, पोट नियम ५(क) ह्यारे प्रदान करण्यात आलेल्या असतीचा वापर करून राज्यपाल/निम्न स्वाक्षरीत व्यक्ती याद्वारे श्री. .... (सादरकर्त्त्या अधिकान्याचे नाव व पदनाम) यांची सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करत आहे.

\*महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

शिस्तभंग विषयक प्राधिकारी/राज्यपालांच्या नावाने  
आदेश अधिप्रमाणित करणारा सक्षम प्राधिकारी.

\* राज्यपालांच्या नावाने आदेश काढावयाचा असेल त्यावाबतीत खालील व्यक्तीना प्रत—

- (१) सादरकर्ता अधिकारी
- (२) अपचारी अधिकारी
- (३) चौकशी अधिकारी

\*\* (४) शाचलुचपत, विरोध केंद्र यांना त्योच्या पत्र त्र. ....  
दिनांक ..... च्या संदर्भानुसार माहितीसाठी आणि आचरणक  
कायेचाहीसाठी (प्रत).

सिस्तम्बंगविषयक प्राधिकारी/राज्यपालांच्या नावाने  
आदेश अधिप्रमाणित करण्यासाठी सभाम असलेला प्राधिकारी.

\*लागू नसेल ते खगळावे.

\*\*होय.—लागू असेल केये वापरावे—अपचारी अधिकाऱ्याला पाठवलेल्या प्रतीक्ष्ये समाविष्ट  
करू नये.

परिचय ६  
(परिचय ३, १७)

एकदित कार्यवाहीमध्ये सादरकर्त्ता अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रसार नव्हार

क्रमांक :

महाराष्ट्र शासन

विभाग/कार्यालय

दिनांक :

आदेश

अथावर्षी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व व्यापार) नियम, १९७९ च्या नियम १२ अन्वये खाली विनिर्दिष्ट केलेल्या अधिकाऱ्यांच्या विशद चौकशी करण्यात येत आहे.

- (१) श्री. ....
- (२) श्री. ....
- (३) श्री. ....
- (४) श्री. .... इत्यादी.

अथावर्षी, उक्त अधिकाऱ्यांचिविशद एकदित कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आणि अथावर्षी, चौकशी प्राधिकाऱ्यापुढे उक्त अधिकाऱ्यांचिविशद दोषारोपणाच्या पुष्टप्रदे प्रकरण सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे नावशक आहे असे राज्यपाल/निम्न स्वाक्षरीत यांना वाटते.

स्थावर्षी, आता राज्यपाल/निम्न स्वाक्षरीत उक्त नियमाच्या पीट नियम (५) (क) अनुसार ग्राहन केलेल्या शक्तीचा वापर करून याद्वारे चौकशी प्राधिकाऱ्यापुढे उक्त अधिकाऱ्यांचिविशद असेलेल्या दोषारोपणाच्या पुष्टप्रदे प्रकरण सादर करण्यासाठी श्री. .... (सादरकर्त्ता अधिकाऱ्याचे नाव व पंदनाम) यांची सादरकर्त्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करत आहे.

\*महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

शिस्तभंगविषयक प्राधिकारी/ \*\*राज्यपालांच्या नावाने  
आदेश अधिप्रभाणित करणारा सक्षम प्राधिकारी.

\*राज्यपालांच्या नावाने आदेश काढावयाचा असेल स्पावावतीत.

\*\*लागू नसेल तेथे वगळावे.

- परिशिष्टा ५

(परिच्छेद ३.१६)

विभावीय चौकटी करत्यात सकाम आहेत असे सकाम्यात देखायला अधिकाऱ्यांचा  
किमत्त दर्ज दर्शविलारे विवरणपत्र

ज्यांच्याविशद मिस्त्रभंगाची कारबाई  
अनु- प्रस्तावित केली आहे तो विभाग  
कमांक किंवा कार्यालय/कर्मचारीवर्ग

विभावीय चौकटी करत्यात सकाम  
असलेल्या अधिकाऱ्यांचा किमत्त दर्जा

(१)

(२)

(३)

गृह विभाग

- १ कारगृह विभाग—  
तृतीय व चतुर्थ वर्गाचे सर्व कर्मचारी द्वितीय वर्गाच्या अधिकाऱ्यांपेक्षा कमी दर्जा  
नसलेले राजपत्रित अधिकारी.
- २ मोटार वाहन विभाग—  
तृतीय व चतुर्थ वर्गाचे सर्व कर्मचारी.  
३ गृह रक्क दल—  
(अ) महासमादेशक, महाराष्ट्र राज्य  
यांचे कायलिय आणि समादेशक  
होमगाडेस, बृहन्मुंबई आणि भाघवर्ती  
प्रशिक्षण संस्था, होमगाडेस.  
(ब) राजपत्रित  
(व) अराजपत्रित-तृतीय वर्ग  
(क) चतुर्थ वर्ग कर्मचारी द्वितीय वर्गाच्या अधिकाऱ्यांपेक्षा कमी दर्जा  
नसलेला राजपत्रित अधिकारी.  
४ जिल्हा कायलिय, तृतीय आणि चतुर्थ वर्गाचे कर्मचारी. द्वितीय वर्गाच्या अधिकाऱ्यांपेक्षा कमी दर्जा  
नसलेले राजपत्रित अधिकारी किंवा जिल्हा  
समादेशक.
- ५ न्याय सहायक वैशानिक प्रयोगकाळा  
संचालनालय, महाराष्ट्र राज्य—  
(अ) राजपत्रित, वर्ग एक संचालक  
(ब) राजपत्रित, वर्ग दोन उप संचालक  
(क) अराजपत्रित सहायक संचालकाच्या दजप्रिक्षा कमी दर्जा  
नसलेला अधिकारी.

## परिशिक्षा उच्चालू

(१)

(२)

(३)

गृह विभाग—तालू

**५ पोलीस विभाग—**

(अ) पोलीस अधीक्षक यांच्या कार्यादील लिपिक.

(ब) पोलीस अधीक्षक, रेल्वे यांच्या कार्यालयातील लिपिक.

(क) अधीक्षक, राज्य पोलीस दल गट सभादेशक, राज्य राज्यीव पोलीस दल यांच्या कार्यालयातील लिपिक.

(द) पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय व शासकीय प्रशिक्षण विद्यालये यांमधील लिपिक.

(ई) शिपाई दल, प्रशिक्षण विद्यालय, अधीक्षक, शिपाई दल, प्रशिक्षण नागपूर येथील लिपिक.

(फ) पोलीस उप महानिरीक्षक यांच्या कार्यालयातील लिपिक.

(ग) संचालक, लाहौड़पत्र विरोध व सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उप अधीक्षक.

(ह) संचालक, पोलीस बिनसारी संदेश, पोलीस उप अधीक्षक.

महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातील लिपिक.

(जे) पोलीस महानिरीक्षक, भुवई सहायक पोलीस महानिरीक्षक.

यांच्या कार्यालयातील लिपिक.

(क) पोलीस पाठील तालुका कार्यकारी दण्डिकारी

(तहसिलदार).

**६ दाखळंदी व उत्पादन शुल्क विभाग—**

(अ) राजपत्रित, वर्ग एक

संचालक, दाखळंदी व उत्पादन शुल्क.

(ब) राजपत्रित, वर्ग दोन

प्रथम वर्गाच्या अधिकाऱ्यापेक्षा कमी

(क) अरराजपत्रित

द्वितीय वर्गाच्या अधिकाऱ्यापेक्षा कमी

दर्जा नसलेला राजपत्रित अधिकारी.

परिशिष्ट ७—चालू

(१)

(२)

(३)

त्रृतीय विचार—चालू

- ७ मुख्य बंदर अधिकारी यांचे कायाळीय—
- (अ) राजपत्रित .. मुख्य बंदर अधिकारी.
  - (ब) अराजपत्रित .. सागरी अभियंता, बंदर अधिकारी.
  - (एक) तृतीय वर्ग .. सहायक बंदर अधिकारी, मुख्य बंदर.
  - (दोन) चतुर्थ वर्ग .. अधिकाराच्याचा स्वीय सहायक, मुख्य बंदर अधिकाराच्याचा सेवा अधिकारी.
- ८ चल आलेहक यांचे कायाळीय, मुंबई—
- (अ) राजपत्रित .. चल आलेहक.
  - (ब) अराजपत्रित .. उप चल आलेहक आणि उप अभियंता, सागरी सर्वेक्षण.
- ९ संचालक, अंतर्देशीय जल परिवहन, मुंबई—
- (अ) राजपत्रित .. संचालक, अंतर्देशीय जल परिवहन.
  - (ब) अराजपत्रित .. सहायक बंदर अधिकारी.
  - (एक) तृतीय वर्ग .. भोरा मट बंदरे किंवा संचालक.
  - (दोन) चतुर्थ वर्ग .. अंतर्देशीय जल परिवहन यांचे स्वीय सहायक.
- १० किनारी अभियंता संघटना, नवी मुंबई—
- (अ) बंदर अभियंतांच्या दजपिका .. शासनाचे सचिव.
  - अरक्षा प्रश्नम वगाचि अधिकारी.
  - (ब) बंदर अभियंतांच्या दजपिका .. किनारी अभियंता.
  - त्यापेका कालचे प्रश्नम वगाचि अधिकारी.
  - (क) द्वितीय वर्गाचे अधिकारी .. बंदर अभियंता.
  - (इ) तृतीय वर्गाचे अधिकारी .. बंदर अभियंता.
  - (इ) चतुर्थ वर्गाचे कर्मकारी .. सहायक बंदर अधिकारी किंवा कोणताही द्वितीय वर्गाचा अधिकारी.

## प्रदिविष्ट अंतर्गत

(१)

(२)

(३)

### गृह विभाग—सालू

११ नागरी संरक्षण संचालनालय (मुख्यालय),  
नागरी संरक्षण प्रशासकीय महाविद्यालय  
आणि राज्य नागरी आणिदाणी पथक—

- (अ) राजपत्रिम्
- (ब) अराजपत्रित-सूतीय वर्ते

- (क) अराजपत्रित-चतुर्थ वर्ग
- (ड) जिल्हा अधिकारी, तृतीय वर्ग  
व चतुर्थ वर्ग.

१२ सरकारी अभियोग संचालनालयाचे  
कार्यालय—

अराजपत्रित अधिकारी

संचालक, नागरी संरक्षण

नागरी संरक्षण संचालनालय, प्रशासकीय  
महाविद्यालय आणि राज्य फिरते नागरी  
आणिदाणी पथक, यातील प्रमुख वर्गाच्या  
दर्जाहीन कमी दर्जा नसलेले राजपत्रित  
अधिकारी.

द्वितीय वर्गाच्या अधिकार्याहून कमी दर्जा  
नसलेले राजपत्रित अधिकारी.

द्वितीय वर्गाच्या अधिकार्याहून कमी दर्जा  
नसलेले राजपत्रित अधिकारी.

### २. वित्त विभाग

१३ १. विक्रीकर विभाग—

- (अ) (एक) विक्रीकर अधिकारी- विक्रीकर आयुक्त,  
व्यापारिकत राजपत्रित अधिकारी
- (दोन) विक्रीकर अधिकारी

- (ब) विक्रीकर अधिकार्याच्या कार्या-  
ल्पातील प्रमुख लिपिक क्रिबा निरीकाक  
याव्यापारिकत अराजपत्रित कर्मचारी-  
वर्ग.

- (क) प्रमुख लिपिक व विक्रीकर  
निरीकाक.

प्रासादाने विनिर्देशप्रबंध घेदनिर्देशित  
केलेले सहाय्यक विक्रीकर आयुक्त.

विक्रीकर अधिकारी.

सहाय्यक विक्रीकर आयुक्त/विक्रीकर  
उपआयुक्त.

परिविहार ७—चालू

(१)

(२)

(३)

विस विवाह—चालू

(३) सहायक विकीकर आयुस्त/विकी- सहायक विकीकर आयुस्त/विकीकर उप-  
कर उप आयुस्त/विकीकर आयुस्त आयुस्त/विकीकर आयुस्त.

यांच्या कायालियातील अभ्युक्त लिंगिक व.  
विकीकर निरीक्षक यांच्यातिरिक्त  
वराजपत्रित कर्मचारी.

(४) (एक) विकीकर आयुस्त यांच्या विकीकर उप आयुस्त,  
कायालियातील वराजपत्रित कर्मचारी.

(दोन) लिंगिक आणि चतुर्थवर्ग कर्म- विकीकर आयुस्तमधून पदविर्भवित कराव्यात  
येईल असा, विकीकर आयुस्त यांच्यां काया-  
लियात काम करणारा कोणताही राजपत्रित  
अधिकारी.

२

बघ्यक, महाराष्ट्र विकीकर न्यायाधिकरण  
यांचे कायालिय—सर्व कर्मचारी

सदस्य, महाराष्ट्र विकीकर न्यायाधिकरण.

३

अधिवान व लेखा कायालिय—

अधिवान व लेखा अधिकाऱ्यांच्या हातात- अधिवान व लेखा अधिकारी,  
आलील राजपत्रित व वराजपत्रित  
कर्मचारी.

४

लेखा व कोषागारे संचालनाऱ्य घर्सन  
स्थांची पुणे/तांगपूर येथील प्रावेशिक  
कायालिये व नाशिक/औरंगाबाद येथील  
संग्रह प्रकाळणी कायालिये.

**राजपत्रित**

(अ) सह संचालक

संचालक, लेखा व कोषागारे

(ब) अधिवान व लेखा अधिकारी

संचालक, लेखा व कोषागारे,

(क) मृत्यु लेखा परीक्षक, स्थानिक  
निधी लेखा

संचालक, लेखा व कोषागारे,

(द) उप संचालक, लेखा व कोषागारे

संचालक, लेखा व कोषागारे.

(इ) सहायक संचालक

संचालक, लेखा व कोषागारे.

(फ) लेखा अधिकारी (प्रशिक्षण वर्ग  
एक)

संचालक, लेखा व कोषागारे.

(ग) संचालनाऱ्य इ त्वंची प्रावेशिक यथास्थिती, उप संचालक, लेखा व कोषागारे,  
कायालिये येथील सर्व द्वितीय वर्गाचे मुंबई आणि उप संचालक, लेखा व  
अधिकारी.

परिवर्तन ७—चालू

(१)

(२)

(३)

वित्त विभाग—चालू

**अराजपत्रित—**

- १ (अ) अधीक्षक, भांडार निरीक्षक/प्रमुख संचालनाऱ्याच्या बाबतीत सह संचालक आणि  
लेखापाल/सहायक भांडार निरीक्षक/ पुणे/नागपूर येथील प्रावेशिक कार्यालयाच्या  
सहायक अधीक्षक/उप लेखापाल/ कर्मचारीवगाच्या बाबतीत त्या त्या विभा-  
टिप्पणी सहायक/विरिट्ट लिपिक/ याचे उप संचालक, लेखा व कोषागारे,  
संप्रहृ पडताटक/लघुलेखक.
- (ब) रोखपाल/लिपिक/टंकलेखक/लिपिक मुंबई येथील आणि पुणे व नागपूर येथील त्या  
टंकलेखक आणि चतुर्थवर्गाचे कर्मचारी. त्या प्रावेशिक कार्यालयांथील सहायक  
संचालक, लेखा व कोषागारे.

- २ अधिदान व लेखा अधिकारी यांचे कार्यालय,  
मुंबई—

- (अ) सर्व राजपत्रित अधिकारी . . . अधिदान व लेखा अधिकारी.  
(ब) सर्व राजपत्रित कर्मचारी (दूरीय सहायक अधिदान व लेखा अधिकारी.  
व चतुर्थ वर्ग)

३ स्थानिक निधी लेखा संघटना—

- (अ) सर्व राजपत्रित अधिकारी . . . मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा.  
(ब) त्या त्या प्रावेशिक कार्यालयांमधील उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,  
आणि मुंबई येथील मुख्य कार्यालयातील पुणे/नागपूर/मुंबई/औरंगाबाद.  
सर्व अराजपत्रित कर्मचारीवर्ग.
- (जिल्हा पातळीवरील कनिष्ठ स्तर  
लिपिक, लिपिक-टंकलेखक आणि  
चतुर्थ वर्ग कर्मचारीवर्ग घग्नून).
- (क) (अ) कनिष्ठ स्तर लिपिक . . . जिल्हामध्ये—संवधित जिल्हाचे जिल्हा लेखा  
(ब) लिपिक-टंकलेखक . . . परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा.  
(क) चतुर्थ वर्गाचे कर्मचारी

## परिचयस्तु अन्तःकाल

(१)

(२)

(३)

### विषय विश्लेषण—लेखा

४. जिल्हा कोषागारातील कर्मचारीवर्ग—

(एक) (अ) बरिष्ठ कोषागार अधिकारी/कोषागार अधिकारी/वर्ष एक (कनिष्ठ).

(ब) अपर कोषागार अधिकारी

(दोन) (ब) प्रमुख लेखापाल/उप कोषागार अधिकारी (येजीवाड के सेस्या उप कोषागारामध्ये).

(ब) उपलेखापाल/उप कोषागार अधिकारी.

(तीन) भुदांक प्रमुख लिपिक/बरिष्ठ लिपिक.

(चार) कनिष्ठ लिपिक

(पाच) चतुर्थ वर्ष शासकीय कर्मचारी

अल्पवर्चत संचालनाऱ्य

(ब) उप संचालक/सहायक संचालक, अल्पवर्चत.

(ब) अल्पवर्चत अधिकारी

इतर सर्व तृतीय वर्गाचि व चतुर्थ वर्गाचि कर्मचारी.

(७) विमा संचालनाऱ्य—

(अ) विमा उप संचालक आणि विमा सहायक संचालक.

(ब) कनिष्ठ तंत्र अधिकारी

(क) अराजपत्रित, तृतीय वर्ग व चतुर्थ वर्ग.

संबंधित विभागाचे उप संचालक, लेखा व कोषागारे.

संबंधित विभागाचे उप संचालक, लेखा व कोषागारे.

विभागाचे सहायक संचालक, लेखा व कोषागारे.

विभागाचे सहायक संचालक, लेखा व कोषागारे.

संबंधित जिल्हाचा कोषागार अधिकारी.

संबंधित जिल्हाचा कोषागार अधिकारी.

उप संचिव, वित्त विभाग (विनियोगपूर्वक पदनिर्देशित).

उप संचालक, अल्पवर्चत.

यशस्विती, सहायक संचालक किंवा उप संचालक, अल्पवर्चत.

विमा संचालक.

विमा उप संचालक.

विमा सहायक संचालक.

परिस्थिति अधिकारी के लिए

(१)

(२)

(३)

(३) विलोक्य विभागीय

- १ उप जिल्हाधिकारी यांच्या कागदील अधि- जिल्हाधिकारी.

कारी.

- (अ) मामलेवार व अराजिष्ठत अधि- उप जिल्हाधिकारी यांच्या शेणील अधि-

कारी.

- (ब) सलाटी/घटवारी व अमुदं वर्ग तहसीकारी.

कर्मचारी.

२ नोंदणी विभाग—

- (अ) राजव्यवस्था अधिकारी, म्हणजे उप- निबंधक व सह उपनिबंधक, सुबई.

- (ब) व्यवस्थापक, शासकीय छायाचिन्द नोंदणी कायरीलय, पुणे, नोंदणी महान- निरीक्षक यांचे स्वीय सहायक.

अरत्तरप्रदित कर्मचारी

- (अ) प्रमुख लिपिक, कार्यवेळक, पर्य- नोंदणी महानिरीक्षक.

- वेळक व सहायक व्यवस्थापक, शास- कीय छायाचिन्द नोंदणी कायरीलय.

- (ब) नोंदणी निरीक्षक व तंत्राच्या हाता-

वाली काम करणारे कर्मचारी.
<div data-bbox="165 10360 513 1

## परिवाह का विभाग

(१)

(२)

(३)

## ३. भूमि अधिकारीका विभाग—

- (अ) जिल्हा नियोजक, भूमि अधिकारी उप सचालक, भूमि अधिकारी  
वास्तविकारीलाई अधिकारीत अधिकारी  
(ब) अम्य राजपत्रित अधिकारी .. जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमि अधिकारी  
(क) अराजपत्रित कर्मचारी .. अधीकारक, भूमि अधिकारी.

## ४. प्रधान मुद्रांक कायालिय, मुबई—

- (अ) सहायक मुद्रांक अधीकारक  
(ब) उप सहायक/मुद्रांक अधीकारक राजपत्रित.  
(क) अराजपत्रित कायालियीन कर्मचारी.

मुद्रांक अधीकारक

## ५. जिल्हाधिकारी कायालिय, मुबई—

- (अ) पर्यवेक्षक, मुबई करमण्डक शुल्क जिल्हाधिकारी, मुबई  
(ब) इतर अराजपत्रित कर्मचारीवर्ग .. उप जिल्हाधिकारीया श्रेणीका अधिकारी.

६. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकारण, मुबई निवांशक, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकारण,  
सर्वे सूतीय वर्ग आणि चतुर्थ वर्ग कर्मचारी .. मुबई.

## ७. बन विभाग—

## राजपत्रित कर्मचारीवर्ग—

- (अ) वर्ग एक  
(ब) वर्ग दोन  
(क) अराजपत्रित कर्मचारीवर्ग

बन संरक्षक

विभागाते वर्ग दोनये राजपत्रित अधिकारी.

## ८. सिवोजन विभाग

## ९. वर्ष व सांख्यिकी संचालनालय—

- (अ) राजपत्रित कर्मचारीवर्ग  
(ब) अराजपत्रित कर्मचारीवर्ग

संचालक, वर्ष व सांख्यिकी केंद्र.

उप संचालक, वर्ष व सांख्यिकी केंद्र.

परिचय ।—संस्कृत

(१)

(२)

(३)

५. विविध सांख्य विभाग

१ निबंधक, भागीदारी संस्था—

निबंधक, भागीदारी संस्था कोच्चा हास्त्रः प्रथम बलर्ज्या अधिकार्यपेक्षा कभी दर्जी बालील मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद नसलेला राजपत्रित अधिकारी  
येथील वराजपत्रित कर्मचारीवर्ग.

२ सरकारी वकीलांचे कार्यालय, उच्च सरकारी वकील, उच्च न्यायालय.

३ धर्मादाय संघटना—

(अ) सहायक धर्मादाय आयुक्ताच्या दर्जपेक्षा वरचे वर्ग एकचे अधिकारी.

(ब) सहायक धर्मादाय आयुक्ताच्या दर्जाचे आणि प्रापेक्षा कभी दर्जाचे वर्ग एकचे अधिकारी आणि वर्ग दोनचे अधिकारी.

धर्मादाय आयुक्त, मुंबई.

धर्मादाय संघ आयुक्त.

अराजपत्रित

(क) अधीक्षक आणि हतर वर्ग तीनचा व वर्ग चारचा कर्मचारीवर्ग.

सहायक धर्मादाय आयुक्त.

४ महाप्रशासक व सांख्यिकीय विश्वस्त यांचे कार्यालय—

महाप्रशासक व सांख्यिकीय विश्वस्त यांच्या हाताखालील आणि कोषाड्यक्ष धर्मादाय दाननिधी यांच्या हाताखालील वराजपत्रित कर्मचारीवर्ग.

महाप्रशासक व सांख्यिकीय विश्वस्त किंवा वर्ग एकच्या अधिकार्यपेक्षा कभी दर्जाचा नसलेला कोषाड्याही राजपत्रित अधिकारी.

५ सरकारी अभियोक्ता, बृहन्मुंबई यांचे कार्यालय.

सरकारी अभियोक्ता, बृहन्मुंबई.

६ सरकारी वकील, नगर दिवाऱी न्यायालय, मुंबई यांचे कार्यालय.

सरकारी वकील, नगर दिवाऱी न्यायालय, मुंबई.

७ मुफ्सल क्षेत्रातील न्याय विभाग

(एक) दिवाऱी न्यायाधीश, कलिञ्ज स्तर.

८ नगर दिवाऱी न्यायालय, मुंबई यांचे

(दोन) न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग.

कार्यालय.

प्रबंधक, नगर दिवाऱी न्यायालय, मुंबई.

## वरित्ति ६—भारत

(१)

(२)

(३)

## विद्वी व न्याय विभाग—भारत

- ९ मुख्य इलाका दंडाधिकारी, मुकर्ह याचे कार्यालय.
- १० सत्र न्यायालय, बृहन्मुंबई याचे कार्यालय
- ११ (अ) मुख्य न्यायाधीश, लखुबाद न्यायालय, मुंबई याचे कार्यालय.  
(ब) अराजपत्रित कर्मचारीवर्ण
- १२ फेरोफ, मुंबई याचे कार्यालय
- प्रसंग आणि इलाका शहर दंडाधिकारी, इलाका शहर दंडाधिकारी न्यायालय, मुंबई.
- प्रबंधक, सत्र न्यायालय, बृहन्मुंबई.
- प्रबंधक, लखुबाद न्यायालय, मुंबई.
- संचित कामगार न्यायालयाचे न्यायाधीश, मुंबईचे फेरोफ.

## ६. पाटवंधारे विभाग

- १ मुख्य अभियंता, स्तर एक आणि दोन . . . . .  
मासनाचे सचिव.
- २ अधीक्षक अभियंता, पाटवंधारे विभागातील संचालक, प्रशासक, अलप्रदाय कोळ विकास प्राधिकरण आणि समाज दर्जाचे इतर विभाग प्रभु.
- ३ कार्यकारी अभियंता, संशोधन अधिकारी, मुद सर्वेक्षण अधिकारी, अलप्रदाय कोळ विकास प्राधिकरण रणातील प्रकल्प अधिकारी, सहायक अभियंता, वर्ग (एक) आणि वर्ग (एक) चे इतर अधिकारी.
- ४ सहायक अभियंता (वर्ग दोन) उप-अभियंता उप विभागीय अभियंता, उप विभागीय अधिकारी, सहायक संशोधन अधिकारी, वैशानिक अधिकारी व इतर वर्ग दोनचे अधिकारी.
- ५ विभागीय संवर्गातील कर्मचारी वर्ग-व्यतिरिक्त अन्य अराजपत्रित वर्ग तीनव्या कर्मचारीवर्ण.
- कार्यकारी अभियंता, संशोधन अधिकारी, मूद सर्वेक्षण अधिकारी, अलप्रदाय कोळ विकास प्राधिकरण रणातील प्रकल्प अधिकारी किंवा समाज दर्जाचे इतर वर्ग एकचे अधिकारी.
- कार्यकारी अभियंता, संशोधन अधिकारी, मूद सर्वेक्षण अधिकारी, अलप्रदाय कोळ विकास प्राधिकरण रणातील प्रकल्प अधिकारी, सहायक अभियंता (वर्ग एक) किंवा समाज दर्जाचे अन्य वर्ग एकचे अधिकारी.

## विविधकारे भेदालू

(१)

(२)

(३)

### पाठ्यकारे विभाग—भेदालू

६. विभागीय संबंधीतील अराजपत्रित वर्गं तीनका कर्मचारीवर्गं आणि अराजपत्रित वर्गं चारका कर्मचारीवर्गं.

सहायक अभियंता (वर्गं दोम) उप अभियंता, कार्यकारी अभियंता, उप विभागीय अधिकारी, सहायक संशोधन अधिकारी किंवा समान वर्जाचा अन्य वर्गं दोनका अधिकारी.

### ५. सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंते

अधीक्षक अभियंते आणि अन्य विभाग-प्रमुख.

कार्यकारी अभियंते आणि अन्य कार्ये एकचे अधिकारी.

वर्गं दोनचे सर्व अन्य राजपत्रित अधिकारी.

अराजपत्रित कर्मचारीवर्गं, वर्गं (तीन)

अराजपत्रित कर्मचारीवर्गं, वर्गं (चार)

महाराष्ट्र शासनाचे सचिव.

मुख्य अभियंता.

अधीक्षक अभियंता किंवा विभाग प्रमुख.

कार्यकारी अभियंता किंवा कायदाकारी प्रमुख

कार्यकारी अभियंता किंवा अन्य कोणताही वर्गे एकचा अधिकारी.

उप अभियंता किंवा अन्य कोणताही वर्गं दोनका अधिकारी.

### ६. वैद्यकीय शिक्षण व औषधिकार्ये विभाग

१. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग (अ) महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य

सेवा, वर्गं एकचे अधिकारी, शासकीय रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाते, महाविद्यालयाचे प्राष्ट्यापक ह. सारखे समान दर्जाचे अन्य अधिकारी.

संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग.

(१)

(२)

(३)

## वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग—चालू

(ब) महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा वर्ग (दोन) चे अधिकारी व किंवा महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य महाविद्यालयातील अधिकाऱ्याते ह. सेवा वर्ग (एक) च्या अधिकाऱ्यापेक्षा कमी खाली तर्फे असा अधिकारी किंवा सभूत वर्जनाचा अन्य कोषातील अधिकारी.

पांचावतीत प्रत्यक्षात १५ वर्षांहुन अधिक सेवा क्षालेत्या वरिष्ठ वर्ग (एक) च्या अधिकाऱ्यापेक्षा निवडता बेहील.

(क) अराजपत्रित कर्मचारीवर्ग

महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, वर्ग एकाच्या अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जनी नस्तील असे, अधिकारी किंवा संशान दर्जाता अन्य कोषातील अधिकारी.

(द) वैद्यकीय आणि आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय सेवा वर्ग (दोन) विभागातील वर्ग (चार) चे कर्मचारी.

## २ अन्न व औषधी द्रव्ये विभाग—

(अ) सर्वसाधारण राज्य सेवेतील वर्ग आयुक्त, अन्न व औषधी द्रव्ये प्रशासन, (एक) चे दर्जाचे अधिकारी उदा. सहायक आयुक्त, सहायक संचालक, औषधी द्रव्ये नियंत्रक प्रयोगशाळ्य, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, मुख्य प्रशासन अधिकारी.

(ब) सर्वसाधारण राज्य सेवेतील वर्ग आयुक्त, अन्न व औषधी द्रव्ये प्रशासन, महा- (दोन) च्या दर्जाचे अन्य अधिकारी उदा. औषधी द्रव्ये नियंत्रक, औषधी द्रव्ये नियंत्रण प्रयोगशाळेचे वैज्ञानिक अधिकारी आणि अन्न व औषधी द्रव्ये प्रशासनाचे अन्य वर्ग (दोन) चे राजपत्रित अधिकारी.

(क) अराजपत्रित कर्मचारीवर्ग

सह आयुक्त, अन्न व औषधी द्रव्ये प्रशासन, महाराष्ट्र राज्य योग्यापेक्षा कमी दर्जाचे सर्व वर्ग (एक) चे अधिकारी.

## संस्कृत अवलोकन

(१)

(२)

(३)

### ९. सार्वजनिक आरोग्य विभाग

#### १ आरोग्य सेवा विभाग—

- (अ) महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवमधील वर्ग (एक) चे राजपत्रित अधिकारी.
- (ब) महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवमधील वर्ग (दोन) चे राजपत्रित अधिकारी.
- (क) सर्व वर्ग तीनपटे अराजपत्रित सरकारी कर्मचारी.
- (द) वर्ग (चार) चे सरकारी कर्मचारी

आरोग्य सेवा संचालक.

आरोग्य सेवा संचालक, आरोग्य सेवा सह संचालक, आरोग्य सेवा उप संचालक.

सर्व वर्ग (एक) चे अधिकारी आणि विलहा वैद्यकीय किंवा आरोग्य अधिकारी.

महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवमधील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा अधिकारी.

#### २ आयुर्वेद विभाग—

- (अ) सांस्कृतिक रुग्णालयाचे अधीक्षक, ग्राम्यापक इ. सारख्या महाराष्ट्र वैद्यकीय सेवा, वर्ग (एक) अधिकाऱ्यांच्या दर्जाचे राजपत्रित अधिकारी.
- (ब) अधिव्याख्याते, आयुर्वेदिक निवासी वैद्यकीय अधिकारी इ. सारख्या महाराष्ट्र वैद्यकीय सेवातील वर्ग (दोन) च्या अधिकाऱ्यांच्या दर्जाचे अन्य राजपत्रित अधिकारी.
- (क) अराजपत्रित कर्मचारीवर्ग

आयुर्वेद संचालक.

आयुर्वेद संचालक किंवा महाराष्ट्र वैद्यकीय सेवेतील उप संचालक यांच्या दर्जापेक्षा कमी नसेल असा अधिकारी.

सहायक आयुर्वेद संचालक यांच्यापेक्षा कमी दर्जाचे नसेतील असे अधिकारी.

## परिचय ७—गालू

(१)

(२)

(३)

### १०. नगरपालिकासंघ विभाग

१ नगर रचना आणि मूल्यनिधारण विभाग—

- (अ) या विभागातून निवडलेले विशेष भूमि संपादन अधिकारी आणि नगर रचना व मूल्यनिधारण विभागातील राजपत्रित अधिकारी.
- (ब) नगर रचना व मूल्यनिधारण विभागातील राजपत्रित अधिकारी आणि विशेष भूमि संपादन कार्यालयाच्या नियंत्रणाखालील बास्थापना.

२ नगरपालिका प्रशासन—

- (अ) नगरपालिका परिषदेचा (भेणी एक) मुख्य अधिकारी, वर्ग (एक).
- (इ) नगरपालिका परिषदेचा (भेणी दोन), मुख्य अधिकारी, वर्ग (दोन).
- (क) नगरपालिका परिषदेचा (भेणी तीन) आणि भेणी चार, वर्ग (तीन) मुख्य अधिकारी.

नगर रचना संचालक.

नगर रचना उप संचालक किंवा विदान १० वर्षे त्या पदावर असलेले नगर रचना सहायक संचालक.

उप जिल्हाधिकारी किंवा संचालक, नगरपालिका प्रशासन.

उप जिल्हाधिकारी किंवा उप संचालक, नगरपालिका प्रशासन.

### ११. कृषि व सहकार विभाग

१ कृषि संचालकांचे कायालिय आणि दुव्याम कायालये, राजपत्रित कर्मचारीवर्ग—

- (अ) कृषि अतिरिक्त संचालक
- (ब) कृषि सह संचालक
- (क) वर्ग (एक)
- (ड) वर्ग (दोन)

कृषि संचालक.

अपरे कृषि संचालक.

कृषि सह संचालक.

विभागातील वर्ग (एक) चे राजपत्रित अधिकारी.

अराजपत्रित कर्मचारीवर्ग

विभागातील वर्ग (दोन) चे राजपत्रित अधिकारी.

(१)

(२)

(३)

## कृषि व संग्रहार विकास—खालू

२ पशुसंवर्धन संचालकारी कार्यालय—

राजपत्रित कर्मचारीवर्ग—

(अ) वर्ग (एक)

(ब) वर्ग (दोन)

अराजपत्रित कर्मचारीवर्ग

पशुसंवर्धन अधिकारी

पशुसंवर्धन संस्थानकारी

विभागातील वर्ग (दोन) वा राजपत्रित अधिकारी।

३ दुग्धफाला विकास किंवा

(एक) विभागातील सर्व (वर्ग एक)

अधिकारी (बाधकाम शाखेचा अधिकारी वर्गलून).

(एक) ओद्योग, दुग्धफाला विकास किंवा अपर आयुक्त, दुग्धफाला विकास किंवा मंत्रालयातील उप अधिकारीच्या इर्जाचा किंवा त्यापेका वरच्या दर्जाचा अधिकारी.

(दोन) विभागातील वर्ग (दोन) वा (दोन) विभागातील वर्ग (एक) वा अधिकारी. अधिकारी (बाधकाम शाखेचा अधिकारी वर्गलून).

(तीन) विभागातील ब्राह्मणपत्रित

(तीन) विभागातील वर्ग (दोन) वा अधिकारी.

(चार) बाधकाम शाखेतील कार्यकारी अभियतांच्या इर्जाचा वर्ग (एक)

(चार) उप आयुक्त, दुग्धफाला विकास बांधकारी अभियतांच्या इर्जाचा वर्ग (दोन) विभागातील विकास किंवा सांवंजनिक बाधकाम विभाग किंवा पाटवंधारे विभाग यातील अधीकार अभियतांच्या इर्जाचा अधिकारी.

(पाच) बाधकाम शाखेतील वर्ग (दोन) (पाच) कार्यकारी अभियता, वा अधिकारी.

(सहा) बाधकाम शाखेतील ब्राह्मणपत्रित (सहा) कार्यकारी अभियता, वर्ग (तीन) वा कर्मचारीवर्ग.

(सात) बाधकाम शाखेचा ब्राह्मणपत्रित (सात) बाधकाम शाखेचा उप अभियता किंवा वर्ग (चार) वा कर्मचारीवर्ग.

अन्य कोणताही वर्ग (दोन) वा अधिकारी.

परिचय संचालन

(१)

(२)

(३)

कावे व सहकार विभाग—वालू

४ मत्स्यव्यवसाय विभाग—

राजपत्रित कर्मचारीवर्ग—

वर्ग (एक)

वर्ग (दोन)

अराजपत्रित कर्मचारीवर्ग

५ (अ) सहकार विभाग (मुख्य)—

राजपत्रित कर्मचारीवर्ग

अराजपत्रित कर्मचारीवर्ग

(ब) पणन विभाग—

राजपत्रित

अराजपत्रित कर्मचारीवर्ग

(क) कर्ज व्यवस्था विभाग—

राजपत्रित

अराजपत्रित कर्मचारीवर्ग

(ड) साखर संचालनालय—

राजपत्रित

अराजपत्रित कर्मचारीवर्ग

मत्स्यव्यवसाय संचालक, मुख्य

मत्स्यव्यवसाय संचालक किंवा मत्स्यव्यवसाय विभागातील कोषताही वर्ग एकवा अधिकारी.

महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय सेवा वर्ग (दोन) वा अधिकारी किंवा मत्स्यव्यवसाय विभागातील महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय सेवा वर्ग (दोन) वा अधिकारी.

सह निबंधक, सहकारी संस्था योग्या दर्जाचा किंवा त्यापेका वरच्या दर्जाचा अधिकारी.

महाराष्ट्र सहकारी संबंधील वर्ग (दोन) या दर्जाचा आणि त्यापेका वरच्या दर्जाचा अधिकारी.

पणन सह संचालक योग्या दर्जाचा आणि त्यापेका वरच्या दर्जाचा अधिकारी.

महाराष्ट्र सहकारी सेवा वर्ग (दोन) या आणि त्यापेका वरच्या दर्जाचा अधिकारी.

सहकारी संस्थांच्या सह निबंधकांच्या दर्जाचा आणि त्यापेका वरच्या दर्जाचा अधिकारी.

महाराष्ट्र सहकारी संस्था वर्ग (एक) या दर्जाचा आणि त्यापेका वरच्या दर्जाचा अधिकारी.

साखर सह संचालकांच्या दर्जाचा आणि त्यापेका वरच्या दर्जाचा अधिकारी.

महाराष्ट्र सहकारी सेवा वर्ग (दोन) वा दर्जाचा आणि त्यापेका वरच्या दर्जाचा अधिकारी.

परिशिष्ट ३—गालू

(१)

(२)

(३)

हुमि व सहकार विभाग—गालू

(इ) हातमाण संचालनालय—

राजपत्रित कर्मचारीवर्ग

बराजपत्रित कर्मचारीवर्ग

(फ) सहकारी न्यायालय—

राजपत्रित कर्मचारी

बराजपत्रित कर्मचारी

(ग) सहकार अपील न्यायालय—

राजपत्रित कर्मचारी

बराजपत्रित कर्मचारी

(ह) मुंबई सहकारी न्यायाधीकरण—

राजपत्रित कर्मचारी

बराजपत्रित कर्मचारी

हातमाण सह संचालकालय दर्जाचा आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी.

महाराष्ट्र सहकारी सेवा, वर्ग (दोन) दर्जाचा आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी.

सह निबंधक सहकाऱ्ही संस्था याच्या दर्जाचा व त्यापेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी.

सहकार न्यायालये पौठालील अधिकारी न्यायाधीक.

अध्यक्ष, सहकार अपील न्यायालय.

प्रबंधक, सहकार अपील न्यायालय.

अध्यक्ष, सहकार न्यायाधीकरण.

प्रबंधक, मुंबई सहकार न्यायाधीकरण.

१२. बज्र व नागरी पुरवठा विभाग

वित्त सल्लागार व शासनाचे उप सचिव,  
बज्र व नागरी पुरवठा विभाग याचे  
कार्यालय

बराजपत्रित—

(अ) प्रथम वर्ग

बराजपत्रित—

(अ) तृतीय वर्ग

(ब) चतुर्थ वर्ग

वित्त सल्लागार व उप सचिव, अपर मुद्द्य लेडा अधिकारी.

वर्ग (एक) चा अधिकारी (बरिठ लेडा अधिकारी किंवा विलोळ कार्य अधिकारी).

वर्ग (दोन) चा अधिकारी (लेडा अधिकारी व अर्यसंकल्प अधिकारी).

परिशिष्ट ७—बालू

(१)

(२)

(३)

अल व नागरी पुरवठा विचार—बालू

२ पुरवठा आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई—

राजपत्रित—

- (अ) प्रथम वर्ग
- (ब) द्वितीय वर्ग

वराजपत्रित—

- (अ) तृतीय वर्ग
- (ब) चतुर्थ वर्ग

उप सचिव व संचालक, नागरी पुरवठा.

उप संचालक, नागरी पुरवठा.  
सहायक संचालक, नागरी पुरवठा आगरी अधिकारी.

३ संचालक, नागरी पुरवठा (वाहार साठवण  
व ने-आग) यांचे कार्यालय, मुंबई—

राजपत्रित—

- (अ) प्रथम वर्ग
- (ब) द्वितीय वर्ग

वराजपत्रित—

- (अ) तृतीय वर्ग
- (ब) चतुर्थ वर्ग

(अ) संचालक, नागरी पुरवठा (वाहार साठवण व ने-आग).

(ब) उप संचालक, नागरी पुरवठा.

(अ) उप संचालक, नागरी पुरवठा.

(ब) सहायक संचालक, नागरी पुरवठा  
तंत्र अधिकारी.

४ शिंदावाटप नियंत्रक यांचे कार्यालय—

राजपत्रित—

- (अ) प्रथम वर्ग
- (ब) द्वितीय वर्ग

वराजपत्रित—

- (अ) तृतीय वर्ग
- (ब) चतुर्थ वर्ग

(अ) शिंदावाटप नियंत्रक.

(ब) शिंदावाटप उप नियंत्रक.

(अ) शिंदावाटप उप नियंत्रक.

(ब) शिंदावाटप सहायक नियंत्रक.

५ नियंत्रक, वजने व मापे, महाराष्ट्र राज्य,  
पुणे यांचे कार्यालय—

राजपत्रित—

- (अ) प्रथम वर्ग
- (ब) द्वितीय वर्ग

वराजपत्रित—

- (अ) तृतीय वर्ग
- (ब) चतुर्थ वर्ग

(अ) उप सचिव व संचालक, नागरी पुरवठा

(ब) उप नियंत्रक, वजने व मापे.

(अ) उप नियंत्रक, वजने व मापे.

(ब) सहायक नियंत्रक, वजने व मापे.

परिशिष्ट ३—चालू

(१)

(२)

(३)

१३. सामान्य प्रशासन विभाग

- १ राज्यपाल यांच्या परिवार प्रबंधकांचे कायीलय—  
राज्यपत्रित व अराज्यपत्रित कर्मचारी . . . . . राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक.
- २ राज्यपाल यांच्या सचिवांचे कायीलय,  
राज्यपत्रित कर्मचारीवर्ग, तृतीय वर्गाचे कर्मचारीवर्ग, तृतीय वर्गाचे कर्मचारी.
- ३ पुराभिलेख व ऐतिहासिक स्मारके संचालनालय—  
संचालक, पुराभिलेख व ऐतिहासिक संचालक, पुराभिलेख व ऐतिहासिक स्मारके स्मारके, मुंबई यांच्या प्रशासकीय नियन्त्रणाखालील सर्व कर्मचारी.
- ४ माहिती व जनसंपर्क संचालनालय, संचालक,  
माहिती व जनसंपर्क यांचे कायीलय—  
(अ) माहिती व जनसंपर्क संचालनालयाकाम करणारा कर्मचारीवर्ग.  
प्रादेशिक प्रसिद्धी अधिकारी.
- ५ ग्रामीण घटनिक्षेपण संचालनालयामध्ये काम करणारा कर्मचारी.
- ६ भाषा संचालनालय—  
(अ) राज्यपत्रित कर्मचारीवर्ग  
(ब) अराज्यपत्रित कर्मचारीवर्ग . . . . . भाषा संचालक  
भाषा उप संचालक.
- ७ सचिव, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ  
यांचे कायीलय—  
तृतीय व चतुर्थ श्रेणीचा कर्मचारीवर्ग . . . . . सचिव, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई.
- ८ दर्शनिका विभाग, मुंबई—  
तृतीय व चतुर्थ श्रेणीचा कर्मचारीवर्ग . . . . . कायीकारी संपादक व सचिव, दर्शनिका विभाग.

परिस्थिति ३—साल

(१)

(२)

(३)

सामान्य प्रशासन विभाग—नाम

१० विजेष आयुक्त, महाराष्ट्र शासन, नवी दिल्ली याचे कायालिंग—

- (अ) राजपत्रित कर्मचारी, प्रथम वर्ग
- (ब) राजपत्रित कर्मचारी, द्वितीय वर्ग
- (क) अराजपत्रित कर्मचारी, तृतीय वर्ग
- (ड) अराजपत्रित कर्मचारी, चतुर्थ वर्ग

१० महाराष्ट्र राज्य, सैनिक कल्याण विभाग,  
पुणे—

जिल्हा सैनिक कल्याण कायालिंगतील  
तृतीय व चतुर्थ वर्ग कर्मचारी.

११ सैनिकी सेवापूर्वं शिक्षण संस्था, औरंगाबाद  
तृतीय व चतुर्थ वर्ग कर्मचारी

विजेष आयुक्त, महाराष्ट्र शासन.

विजेष कोयं अधिकारी

विजेष कोयं अधिकारी,

अवस्थापक, महाराष्ट्र सदन.

राज्य सैनिक कल्याण विभागाचे संचालक व  
जिल्हा सैनिक कल्याण कायालिंगतील जिल्हा  
सैनिक कल्याण अधिकारी.

संस्था संचालक.

१४. प्राथमिकास विभाग

१ जिल्हा परिषदा—

(एक) महाराष्ट्र विकास सेवेनवील वर्ग  
एकचे राजनवित अधिकारी.

(दोन) महाराष्ट्र विकास सेवेनवील  
दोनचे राजपत्रित अधिकारी.

२ भू-जल सर्वेक्षण व विकास अभिकरण—

(एक) प्रथम वर्गाचे अधिकारी—

- (अ) उप संचालक
- (ब) वरिष्ठ आवेदक अभियंता
- (क) वरिष्ठ जलविद्या शास्त्रज्ञ
- (ड) वरिष्ठ यंत्र अभियंता
- (इ) वरिष्ठ भू-शास्त्रज्ञ
- (फ) प्रशासन अधिकारी
- (ग) भू-शास्त्रज्ञ
- (ह) आवेदक अभियंता

मुख्य कायाकारी अधिकारी किंवा विभागाचा  
उप आयुक्त यापेक्षा कमी दर्जी नसेल असा  
अधिकारी.

दोन: एकचा अधिकारी क्षमेका कमी दर्जी  
नसेल असा अधिकारी.

संचालक, भू-जल सर्वेक्षण व विकास  
अभिकरण.

## परिविष्ट ८—चालू

(१)

(२)

(३)

## ग्रामविकास विभाग—चालू

(दोन) द्वितीय वर्गवि अधिकारी—

(अ) उप अभियंता

(ब) सहायक वावेषक अभियंता

(क) नियोजन अधिकारी

(ड) सहायक भू-शास्त्रज्ञ

उप संचालक, भू-जल संरोक्षण व विकास अभिकरम.

(तीन) तृतीय वर्गवि सरकारी कर्मचारी

(अ) भू-विज्ञान सहायक

(ब) संरोक्षक

(क) आरेखक

(ड) अनुरेखक

(इ) नियोजन सहायक

(फ) संशोधन सहायक

(ग) सांख्यिकी सहायक

(ह) तंत्र सहायक

उप संचालक / वरिष्ठ भू-शास्त्रज्ञ / पू-शास्त्रज्ञ.

(आठ) कार्यालय अधीक्षक

(जे) वरिष्ठ सहायक/सहायक अधीक्षक

(के) वरिष्ठ लिपिक

(ल) वरिष्ठ लेखा लिपिक

(म) लेखापाल/रोटपाल

(न) उप लेखापाल

(ओ) प्रमुख लेखापाल

(पी) लघु लेखक

(क्यू) लघु टंकलेखक

(आर) लिपिक / लेखा लिपिक / टंकलेखक.

ग्रामासन अधिकारी/लिदा अधिकारी.

## परिणाम ७—चालू

(१)

(२)

(३)

### ग्रामविकास विभाग—चालू

- (म) यंत्र पर्यवेक्षक
- (न) तांत्रिक
- (श) ए. सी. चालक
- (टी) ब्रो. एच. आवेदक
- (डब्ल्यू) स्पॉटक शाडी/जीप/ग्राममोटर चालक.
- (एस) सहायक आवेदक
- (वाय) दोरखंडवाला
- (सोड) भांडारपाल
- (चार) चतुर्थ वर्गाचि सरकारी कर्मचारी
- (व) चपराई
- (ब) पहारेकारी

वरिष्ठ आवेदक अधियंता/वरिष्ठ बंत अधियंता/आवेदक अधियंता.

सहायक प्रशासन अधिकारी,  
लेखा अधिकारी/उप अधियंता/सहायक भू-  
कास्टल.

### १५. उद्योग, कर्मा व वास्तविक विभाग

#### उद्योग विभाग

##### १ उद्योग संचालनालय—

- (अ) राजपत्रित अधिकारी, प्रथम वर्ग
- (ब) राजपत्रित अधिकारी, द्वितीय वर्ग
- (क) अराजपत्रित कर्मचारी

उद्योग संचालक व उद्योग आमुस्त.

महाराष्ट्र उद्योग सेवेतीज द्वितीय वर्गाचे  
अधिकारी.

##### २ मुद्रण व लेखनसामग्री संचालनालय—

- (अ) राजपत्रित अधिकारी, प्रथम वर्ग
- (ब) राजपत्रित अधिकारी, द्वितीय वर्ग
- (क) अराजपत्रित कर्मचारी

संचालक; सांसकारिक मुद्रण व लेखनसामग्री.  
उप संचालक, सांसकारिक मुद्रण व लेखनसामग्री.  
मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयातील प्रथम  
व द्वितीय वर्गाचे अधिकारी.

##### ३ भू-विज्ञान व खनिकर्म संचालनालय—

- (अ) राजपत्रित अधिकारी, प्रथम वर्ग
- (ब) राजपत्रित अधिकारी, द्वितीय वर्ग
- (क) अराजपत्रित कर्मचारीवर्ग

संचालक, भू-विज्ञान व खनिकर्म.  
सह संचालक, भू-विज्ञान व खनिकर्म किंवा  
उप सूच्य खनिकर्म अधिकारी/संचालनालयातील  
भू-विज्ञान व खनिकर्म संचालनालयातील  
प्रथम किंवा द्वितीय वर्गाचे अधिकारी.

परिसिल्ला ७—चालू

(१)

(२)

(३)

उद्दीग, उर्जा व कामगार विचार—चालू

**कामगार विभाग**

४ कामगार आयुक्त—

- (अ) राजपत्रित अधिकारी, प्रथम वर्ग कामगार आयुक्त.
- (ब) राजपत्रित अधिकारी, हितीय वर्ग अपर कामगार आयुक्त.
- (क) अराजपत्रित कर्मचारी कामगार उप आयुक्त किंवा सहायक कामगार आयुक्त.

५ कारखाने निरीक्षणालय—

- (अ) राजपत्रित अधिकारी, प्रथम वर्ग कामगार आयुक्त.
- (ब) राजपत्रित अधिकारी मुख्य निरीक्षक, कारखाने.
- (क) अराजपत्रित कर्मचारी कारखाने निरीक्षक, प्रथम वर्ग.

६ बाष्पके व धूम्र उपद्रव निरीक्षणालय—

- (अ) राजपत्रित अधिकारी, प्रथम वर्ग कामगार आयुक्त.
- (ब) राजपत्रित अधिकारी, हितीय वर्ग मुख्य निरीक्षक, बाष्पके व धूम्र उपद्रव.
- (क) अराजपत्रित कर्मचारी निरीक्षक, बाष्पके व धूम्र उपद्रव.

७ (एक) औदोगिक न्यायालये आणि

न्यायाधिकरणे : औदोगिक न्यायालय, मुंबई—

- (अ) राजपत्रित अधिकारी अध्यक्ष, औदोगिक न्यायालय.
- (ब) अराजपत्रित कर्मचारी प्रबंधक, औदोगिक न्यायालय.

(दोन) कामगार न्यायालये—

- (अ) राजपत्रित अधिकारी अध्यक्ष, औदोगिक न्यायालय.
- (ब) अराजपत्रित कर्मचारी प्रबंधक, औदोगिक न्यायालय.

८ वेतन मंडळ, मुंबई—

- (अ) राजपत्रित अधिकारी अध्यक्ष, औदोगिक न्यायालय.
- (ब) अराजपत्रित अधिकारी प्रबंधक, औदोगिक न्यायालय.

९ अभिक भरपाई आयुक्त धूम्रे कर्यालय—

- (अ) राजपत्रित अधिकारी अध्यक्ष, औदोगिक न्यायालय, मुंबई.
- (ब) अराजपत्रित अधिकारी प्रबंधक, औदोगिक न्यायालय, मुंबई.

परिचय ५—चालू

(१)

(२)

(३)

१६. शिक्षण व सेवायोग्यता विवाद

**१ शिक्षण संचालनालय—**

(अ) महाराष्ट्र शिक्षण सेवेतील राजपत्रित अधिकारी, प्रशम वर्ग (प्रशासन शाखा).

(एक) शिक्षण संचालक.

(दोन) शिक्षण सह संचालक.

(ब) महाराष्ट्र शिक्षण सेवेतील राजपत्रित अधिकारी, द्वितीय वर्ग (प्रशासन शाखा).

शिक्षण उप संचालक.

(क) तृतीय वर्ग, अराजपत्रित कर्मचारी

शिक्षण अधिकाऱ्याच्या दर्जाचे महाराष्ट्र शिक्षण सेवेतील अधिकारी, प्रशम वर्ग (प्रशासन शाखा).

(ड) चतुर्थ वर्ग कर्मचारी

महाराष्ट्र शिक्षण सेवेतील अधिकारी, द्वितीय वर्ग (प्रशासन शाखा).

**२ शिक्षण संचालनालय : उच्च शिक्षण—**

(अ) महाराष्ट्र शिक्षण सेवेतील वर्ग एकाचा राजपत्रित अधिकारी (महाविद्यालय शाखा), शासकीय वाढमय विज्ञान, वाणिज्य किंवा प्रशिक्षण महाविद्यालये किंवा विज्ञान संस्था यांच्या प्राचार्यांसह.

संचालक, उच्च शिक्षण.

(ब) शासकीय वाढमय विज्ञान, वाणिज्य किंवा प्रशिक्षण महाविद्यालयातील किंवा विज्ञान संस्थेतील अधिकाऱ्याता.

(एक) संचालक, विज्ञान संस्था.

(दोन) शासकीय वाढमय विज्ञान, वाणिज्य व प्रशिक्षण महाविद्यालयांचे प्राचार्य.

(क) तृतीय श्रेणी कर्मचारी

(एक) संचालक, विज्ञान संस्था.

(ड) चतुर्थ श्रेणी कर्मचारी

(दोन) शासकीय वाढमय विज्ञान, वाणिज्य व प्रशिक्षण महाविद्यालयांचे प्राचार्य.

संस्थेच्या कर्मचारीकर्गमिन्हील उपेष्ठतम अधिकाऱ्याता.

## परिशिष्ट ७—चालू

(१)

(२)

(३)

### शिक्षण व सेवामीमांस विभाग—चालू

३ पुरातत्वशास्त्र व संग्रहालय संचालनालय—

- (अ) राजपत्रित कर्मचारी उप संचालक, पुरातत्व व संग्रहालय, मुंबई.
- (ब) अराजपत्रित कर्मचारीवर्ग पुरातत्व उप संचालक.

४ कला संचालनालय—

- (अ) राजपत्रित, प्रथम वर्ग (एक) कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- (ब) राजपत्रित, द्वितीय वर्ग (दोन) अधिष्ठाता, शासकीय कला संस्था.
- (क) अराजपत्रित, कर्मचारीवर्ग कला उप संचालक.
- (एक) शासकीय कला संस्थानाच्या विभाग प्रभुखातील वरिष्ठतम.
- (दोन) प्रबन्धक, शासकीय कला संस्था.
- (तीन) कला संचालकांचे स्वीय सहायक.

५ ग्रंथालये संचालनालय—

- (अ) राजपत्रित, प्रथम वर्ग
- (ब) राजपत्रित, द्वितीय वर्ग } ग्रंथालय, उप संचालक.
- (क) अराजपत्रित, तृतीय व चतुर्थ वर्ग ग्रंथालय, उप संचालक.

६ तंत्र शिक्षण संचालनालय—

- (अ) राजपत्रित कर्मचारी (१) अधियाक्षिकी महाविद्यालयाचे प्राचार्य.
- (२) उप संचालक, तंत्र शिक्षण.
- (३) शासकीय तंत्र निकेतनाचे प्राचार्य.
- (४) प्रशिक्षण उप संचालक.
- (५) नियोजन अधिकारी.
- (६) संचालक, तंत्र शिक्षण यांचे स्वीय सहायक.

(ब) अराजपत्रित कर्मचारी

उप निरीक्षक, तंत्र शिक्षण यांच्यापेक्षा कमी कर्जा नसाऱ्गारा अधिकारी किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे किंवा प्राचार्य किंवा तंत्र व व्यावसायिक विद्यालयांचे मुख्याध्यापक.

## परिचय ७—चालू

(१)

(२)

(३)

१७. समाजकल्याण, सो. कार्य, श्रीडा व पर्यटन विभाग

१ समाजकल्याण विभाग—

(अ) राजपत्रित अधिकारी

(ब) अराजपत्रित कर्मचारी

संचालक, समाजकल्याण.

विभागातील द्वितीय वर्गाचे अधिकारी.

२ महाराष्ट्र राज्यातील विस्थापित व्यक्तींच्या

पुनर्बेसन कायासाठी कर्मचारीवर्ग—

(अ) प्रशासक, उल्हासनगर वसाहत यांच्या कार्यालियातील अराजपत्रित कर्मचारी.

(ब) प्रशासक, उल्हासनगर वसाहत यांच्या कार्यालियातील अराजपत्रित कर्मचारी—

(१) सराफ

(२) भू-खंडनिरीक्षक

(३) भाडे निरीक्षक

(४) निवास व्यवस्था निरीक्षक

(५) लिपिक

(६) टंकलेक

(७) भाडे वसुलीकार

(८) चालक

(९) चतुर्थ वर्गाचे कर्मचारी

सचिव, समाजकल्याण, सो. कार्य, श्रीडा व पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य.

प्रशासक, उल्हासनगर वसाहत यांच्या कार्यालियातील सहायक प्रशासक.

(क) प्रशासक, उल्हासनगर वसाहत यांच्या हाताखालील इतर सर्व अराजपत्रित कर्मचारी.

प्रशासक, उल्हासनगर वसाहत.

३ विशेष पुनर्बेसन अधिकारी, भाराठवाडा विभाग, उस्मानाबाद यांचे कार्यालय—

(अ) राजपत्रित कर्मचारी

सचिव, समाजकल्याण, सो. कार्य, श्रीडा व पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य.

(ब) अराजपत्रित कर्मचारी

विशेष पुनर्बेसन अधिकारी, भाराठवाडा विभाग, उस्मानाबाद.

परिशिष्ट ३—चालू

(१)

(२)

(३)

समाजकल्पाण ता. कार्य, झीडा व पर्यटन विभाग—चालू

४ पुनर्बंदन उत्पादन केंद्र, उल्हासनगर बोर्डल  
कर्मचारी—

(अ) राजपत्रित कर्मचारी . . . . .

(ब) अराजपत्रित कर्मचारी . . . . .

सचिव, समाजकल्पाण, सा. कार्य, झीडा व  
पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य.  
अधीक्षक (वांधकामे), पुनर्बंदन, उत्पादन  
केंद्र, उल्हासनगर बसाहत.

५ चिल्हाधिकार्यालय नियंत्रणाखाली महा-  
राष्ट्र राज्यातील विस्थापित अवक्तीभ्या  
पुनर्बंदन कार्यालयांची असलेला कर्मचारी-  
वर्ग—

(अ) राजपत्रित कर्मचारी . . . . .

(ब) अराजपत्रित कर्मचारी } . . . . .

संवैधित चिल्हाधिकारी.

१६. मांत्रकवीर विभाग

१ राजपत्रित कर्मचारी . . . . .

आसनवाचे उप सचिव.

२ अराजपत्रित कर्मचारी . . . . .

शोतनवाचे अवर सचिव.

१७. कलोत्पादन व सामाजिक वनीकरण विभाग

१ कलोत्पादन संचालकाचे कार्यालय, महाराष्ट्र  
राज्य, पुणे—

(अ) राजपत्रित, प्रथम वर्ग . . . . .

फलोत्पादन अधिकारी/सह संचालक,  
फलोत्पादन.

(ब) राजपत्रित, द्वितीय वर्ग . . . . .

फलोत्पादन विभागातील प्रथम वर्गाचे  
अधिकारी.

(क) अराजपत्रित कर्मचारीवर्ग . . . . .

फलोत्पादन विभागातील द्वितीय वर्गाचे  
राजपत्रित अधिकारी.

२ संचालक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र  
राज्य, पुणे—

(अ) राजपत्रित, प्रथम वर्ग . . . . .

सह संचालक, सामाजिक वनीकरण.

(ब) राजपत्रित, द्वितीय वर्ग . . . . .

सह संचालक, सामाजिक वनीकरण.

(क) अराजपत्रित कर्मचारीवर्ग . . . . .

सामाजिक वनीकरण विभागातील द्वितीय  
वर्गाचे राजपत्रित अधिकारी.

परिचय  
(परिचय द. १३)

विभागीय चौकशी पूर्ण करन्वालकरिता मुदतबाह मंजूर करन्वास सक्षम असणारे प्राधिकारी

विभागीय चौकशी  
अनु- मंजूर करणारे शिस्तभंग-  
अभाव विषयक प्राधिकरण

१

२

३

४

विभागीय चौकशी मंजूर  
केल्याच्या तारखेपासून १  
महिनेपर्यंत मुदतबाढीषु  
मंजूरी देण्यास सक्षम  
असणारे प्राधिकरण

विभागीय चौकशी मंजूर  
केल्याच्या तारखेपासून  
१ बर्षांपर्यंतची मुदतबाढ  
मंजूर करन्वास सक्षम  
असणारे प्राधिकरण

१ विभाग प्रमुखास दुध्यम विभाग प्रमुख  
असलेले प्राधिकारी

विभाग प्रमुख व शासन या-  
मंत्रील प्राधिकारी. असे  
प्राधिकारी नसतील तेथे  
मंत्रालयीन प्रशासकीय  
विभाग.

२ विभाग प्रमुख

विभाग प्रमुख व शासन या-  
मंत्रील प्राधिकारी, असे  
प्राधिकारी नसतील तेथे  
मंत्रालयीन प्रशासकीय  
विभाग.

३ विभाग प्रमुख व शासन मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रशासकीय विभाग, सामान्य  
यामंदील प्राधिकारी

प्रशासन विभागाच्या  
सल्ल्याने.

४ शासन

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रशासकीय विभाग, सामान्य  
प्रशासन विभागाच्या  
सल्ल्याने.

**परिच्छिद्ध ९**  
**(परिच्छिद ३.११)**

प्रश्न

१. शासकीय कर्मचाऱ्यांचे नाव आणि पदनाम आणि ज्या विभागात तो काम करत आहे तो विभाग.
२. सरकारी कर्मचारी निलंबनाशील आहे किंवा कसे आणि तसे असल्यास, केवळापासून ?
३. दोषारोप / अनेक दोषारोप.
४. कोष्टका प्राधिकाऱ्याने आणि कोणत्या दिनांकास विभागीय चौकशीचा आदेश दिला ?
५. विभागीय चौकशीचा आदेश दिल्यानंतर ज्या दिनांकास पुढील ठप्पे पूर्ण करण्यात ऑले ते दिनांक दर्शवून त्या दिनांकापर्यंतची विभागीय चौकशीची प्रगती दर्शवण :—
  - (अ) दोषारोपपत्र अभिक्षनांचे निवेदनपत्र आणि पुराव्यासंबंधीचे निवेदनपत्र देणे.
  - (ब) अपचाऱ्यांना पुरवण्यात आलेल्या काशदपवांच्या प्रती किंवा अपचाऱ्यांना निरीक्षण करण्यासाठी दिलेल्या दस्तऐवजांबाबत केलेली निरीक्षण कापदपत्रे.
  - (क) पहिले लेखी निवेदनपत्र मिळणे.
  - (ड) तोंडी सुनावणी प्रारंभ आणि समाप्ती.
  - (इ) अंतिम लेखी निवेदन मिळणे.
  - (फ) चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल मिळणे.
६. शासकीय परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीढीकार-११७६/५८२५/१७६ (दोन) /अकरा, दिनांक १७ जानेवारी १९७६ मध्ये विहित केलेल्या कालमृदगारे पालन करण्यात आले आहे किंवा कसे आणि नसल्यास तसे न करण्याची कारणे.
७. ज्या कालावधीसाठी मुदतवाढ वाढवून देण्याते प्रस्तावित केले आहे तो कालावधी आणि त्याबाबतचे संपूर्ण समर्थन.

पदनाम.

## परिशिष्ट १०

(परिच्छेद ५.१)

प्रिरकोळ शिक्षा सांख्यान्या दोषारोपणाच्या जापनासाठा कमुका [महाराष्ट्र नागरी सेवा  
(सिस्त व अपील) नियम, १९७९ चा नियम १०]

क्रमांक :

महाराष्ट्र शासन,

विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :

जापन

श्री. .... (पड्हनाम) .....

(जेवे तो काम करीत आहे त्या कायालियाचे नाव) यांना याहारे असे कलबच्यात येत आहे श्री, स्थांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (सिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम १० कान्वये कारवाई करण्याचे ठरबच्यात आले आहे. या बाबतीत प्रस्तावित कारवाई करण्याचे योविले आहे. त्या गैरिसिस्तीच्या किंवा गैरवरंगुकीच्या दोषारोपणाचे विवरणपत्र सोबत जोडले आहे.

१. श्री. .... यांना या प्रस्तावाविरुद्ध जे कोणतेही अभिवेदन करावयाची इच्छा असेल ते करण्याची संधी त्यांना याहारे देण्यात येत आहे.

२. श्री. .... यांनी हे जापन भिलास्यापासून १० करण्याची इच्छा नाही, असे गृहीत घरबच्यात येईल आणि श्री. .... याच्या विरुद्ध एकतर्की आदेश काढाव्यात येतील.

३. श्री. .... यांनी या जापनाची पोच यावी.

\*महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व मावाने,

(सही)

सकाम प्राधिकाराचे नाव व पड्हनाम.

\*जेवे राज्यपाल हे शिस्तभंगविषयक प्राधिकारी असतील तेवे.

(संविधानाच्या अनुच्छेद १६६ (२) कान्वये राज्यपालाच्या वतीने आदेश अधिग्रभाणित विषयक प्राधिकारी.)

श्री. ....

यांत्र.

## परिशिष्ट ८१

(परिषिष्ट ८१)

जवर शिक्षा लावलाच्या दोषारोप ज्ञापनाचा नवुका [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ नंबर ८]

क्रमांक :

महाराष्ट्र शासन,

विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :

साप्तग्रन्थ

..... यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ अन्वये श्री. .... यांच्या विषद्दु कौकशी करण्याचे ठरविले आहे. ज्ञापनाचत चौकशी करण्याचे ठरवण्यात आले आहे अशा गैरिशिस्तीच्या किंवा गैरवर्तणुकीच्या दोषारोपाचा सोबत जोडलेल्या दोषारोपाच्या बाबीच्या दिवरण्यात (जोडपत्र एक) दिलेला आहे. प्रत्येक आरोपाच्या पुण्यर्थ गैरिशिस्तीच्या किंवा गैरवर्तणुकीच्या आरोपाचे विवरण (जोडपत्र दोन) सोबत जोडले आहे. या दस्तऐवजावलन व यांच्या साझीदाराहारे दोषारोपांच्या वाबीला पुढी देण्याचे योजिले आहे, त्यांची यादीमुदा सोबत जोडण्यात आली आहे. (जोडपत्र तीन व चार)

२. श्री. .... यांना असा निवेदन देण्यात येत आहे की, त्यांनी हे ज्ञापन मिळाल्यापासून १० दिवसांचे आत त्यांचे बचावाचे लेखी निवेदन सादर करावे. तसेच त्यांचे म्हणणे अवक्षितः. भाविष्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांनी तसेही नमूद करावे.

३. त्यांना असेही कल्पिष्यात येत आहे की, जे दोषारोप त्यांनी कबूल केलेले नाहीत तेवढ्या दोषारोपाच्या बाबतीतच फक्त चौकशी केली जाईल. म्हणून त्यांनी प्रत्येक दोषारोप विनिर्देशपूर्वक कबूल किंवा नाकबूल केला पाहिजे.

४. श्री. .... यांना आणखी असेही कल्पविष्यात येत आहे की, त्यांनी वरील परिषिष्ट २ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या किंवा त्यापूर्वी आपले बचावाचे लेखी निवेदन सादर केले नाही किंवा चौकशी प्राधिकाच्यापुढे ते व्यक्तिशः हजर आले नाहीत किंवा त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ मध्यील तरतुदीचे किंवा उक्त नियमानुसार काढण्यात आलेल्या आदेशांचे/निवेदांचे अनुपालन करण्यात त्यांनी अन्यथा कम्पूर केली वा नकार दिला तर चौकशी प्राधिकाच्यास त्याच्याविष्ट एकतरी चौकशी चालू करूता येईल.

५. श्री. ..... यांचे महाराष्ट्र नावरी सेवा (वर्तमूक) नियम, १९७९ या नियम २३ कडे लक्ष वेदधात येत आहे. या नियमानुसार कोणत्याही जासूकीय कर्मचाऱ्याला त्याच्या जासूकीय सेवेसंबंधीच्या कोणत्याही बाबतीत त्याच्या हित-संवर्धात पैकिंहोईल, अशा प्रकारे वरिष्ठ प्राधिकाऱ्यावर कोणताही राजकीय अवज्ञा आहु दबाव आणता येणार नाही किंवा आणग्याचा प्रयत्न करता येणार नाही. याबाबतीत त्याच्या वतीने अन्य कोणत्याही व्यक्तीकडून या शिस्तभंगविधयक कार्यवाहीसंबंधात अभिवेदन आल्यास श्री. .... यांना असे अभिवेदन केले वसल्याची माहिती होती व ते त्याच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे, जसे गृहीत घरप्पात येईल व महाराष्ट्र नावरी सेवा (वर्तमूक) नियम, १९७९ याच्या नियम २३ चे उल्लंघन केल्यावरूप त्याच्या विशद कारवाई करण्यात येईल.

६. हे जापन मिळाल्याची पोच खावी.

### \*महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार क. नावाने,

(सही).

सक्षम प्राधिकाऱ्याचे नाव व पदनाम.

\* (जर राज्यपालांच्या वतीने आदेश काढावयाचे असलील तर, संविधानाच्या अनुच्छेद १६६ (२) खाली यथास्थिती राज्यपालांच्या विवृत शिस्तभंगविधयक प्राधिकाऱ्याच्या वतीने आदेश अधिप्रमाणित करण्यास प्राधिकृत केलेला समुचित विभागातील अधिकारी खाली याही करील.)

श्री. ....

यांस.

### (जोडपत्र एक)

श्री. ..... (जासूकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम) यांच्यां विशद तयार करण्यात आलेल्या दोषारोपातील बाबीचे विवरणपत्र.

बाब एक

उक्त श्री. ..... महाराष्ट्र ..... या कालावधीमध्ये काम करीत असताना ..... श्री.

बाब दोन

पूर्वोक्त कालावधीमध्ये आणि पूर्वोक्त कालावधीमध्ये काम करीत असताना उक्त श्री.

बाब तीन

पूर्वोक्त कालावधीमध्ये आणि पूर्वोक्त कालावधीमध्ये काम करीत असताना उक्त श्री.

## (बोठपत्र दोन)

श्री. .... (शासकीय कर्यवाच्याचे नाव थ पदनाम) यांच्या-  
विशद तयार केलेल्या दोषादेपातील बाबींच्या पुष्टधर्य असलेल्या वैरसिस्तीच्या किंवा  
गैरवतेचुकीच्यां आरोपाचे विवरणपत्र.

बाब एक

बाब दोन

बाब तीन

## (बोठपत्र तीन)

साक्षीवारांची यादी.

## (बोठपत्र चार)

दस्तऐवजांची यादी.

परिशिष्ट १२  
(परिच्छेद ६.११)

सामाईक कार्यवाही करावयाच्या प्रकरणाभूत्ये शिस्तभंगविषयक कारवाई कराव्यासाठी  
काढावयाच्या आदेशाचा नमुना

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ चा नियम १२

क्रमांक :

महाराष्ट्र शासन,

विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :

आदेश

शासकीय  
कर्मचाऱ्यांची  
नाव.

ज्यावर्षी समासात विनिर्दिष्ट केलेले शासकीय कर्मचारी शिस्तभंग-  
विषयक प्रकरणाभूत्ये संयुक्तरित्या संबंधित आहेत \*त्यावर्षी आता  
राज्यपाल/निम्नस्वासीत व्यक्ती, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील)  
नियम, १९७९ मधील नियम १२ चा पोट-नियम (१) व (२) याद्वारा  
प्रदान कराव्यात आलेल्या शक्तीचा वाफर करून असे निवेशित करीत आहे की—

(१) उक्त सर्व शासकीय कर्मचाऱ्यांविशेष शिस्तभंगाची कारवाई  
सामाईक विभागीय चौकशीद्वारा केली जाईल.

\*(२) श्री. ..... (प्राधिकाऱ्याचे नाव व  
पदनाम) हे त्या सामाईक कार्यवाहीसाठी शिस्तभंगविषयक प्राधिकारी  
म्हणून काम करतील आणि ते खालीलप्रमाणे शिक्षा लाभासास सकाम असतील  
त्या घटकी म्हणजे—

\*\* (येथे शिक्षा विनिर्दिष्ट कराव्यात)

किंवा

\*\*\* (३) उक्त कार्यवाहीच्या बेळी नियम ८, ९ व १०  
यामध्ये विहित केलेली कार्यपद्धती अनुसरण्यात येईल.

† (लागू नसलेला मजकूर खोडून टाकावा)

†† महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(सही)

सकाम प्राधिकाऱ्याचे नाव व पदनाम [नियम १२ (१)]

[संविधानाच्या अनुच्छेद १६६ (२) अन्वये राज्यपालांच्या वरीने आदेश अधिप्रमाणित करण्यात प्राधिकृत केलेला समर्चित विभागातील अधिकारी किंवा नियम १२ (१) खालील अन्य सक्षम प्राधिकारी.]

प्रत-

- (१) श्री. .... नाव व पदनाम.
- (२) श्री. .... नाव व पदनाम.
- (३) श्री. .... नाव व पदनाम.

यांना

\*अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून बदलफे करण्याची शिक्षा लादप्प्यास सक्षम असलेला प्राधिकारी किंवा ते प्राधिकारी देवघेगळे असल्यास, अशा प्राधिकाऱ्यांची जो सर्वोच्च प्राधिकारी असेह त्याने उर्वरित इतर प्राधिकाऱ्यांच्या संमतीने, नियम १२ (१) पहा.

\*नियम १२ (३) (एक) पहा.

\*\*नियम १२ (३) (दोन) पहा.

\*\*\*नियम १२ (३) (तीन) पहा.

††(जेवे राज्यपालांच्या नावाने आदेश काढप्यासंबंधी स्पष्ट उल्लेख केलेला असेल तेथे.)

---

## परिशिष्ट १३

(परिच्छेद ९.३.)

**महाराष्ट्र नागरी सेवा (वहशीन अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकण्ये याच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१.**

७०. बडतर्फीची, सेवेतून काढून टाकण्याची किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तिची कारवाई अपिलाच्या किंवा पुनर्विलोकनाच्या निकालानुसार रद्द ठरविण्यात येऊन शासकीय कर्मचाऱ्यास पुढा सेवेत घेण्यात आले असेल तेह्या वेतन व भत्ते आणि कामावरील अनुपस्थितीचा कालावधी नियमित करणे.

(१) सेवेतून बडतर्फी करण्यात आलेल्या, सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला, अपिलाच्या किंवा पुनर्विलोकनाच्या निकालानुसार पुढा सेवेत घेण्यात आले असेल तेह्या अवधा निलंबित असताना किंवा नसताना, नियत वयापानानंतर तो सेवानिवृत्त काला नसता तर, याला अशाप्रकारे पुढा सेवेत घेण्यात आले असते अशा कर्मचाऱ्याला, पुढा सेवेत घेण्याचा आदेश देण्यास सक्षम असणारा प्राधिकारी, पुढील बाबींसंबंधात विचार करून विशिष्ट आदेश देईल:

(ए) शासकीय कर्मचाऱ्याच्या बडतर्फीच्या अवधा सेवेतून काढून टाकल्याच्या अवधा, यथास्थिती, सक्तीच्या सेवानिवृत्तिच्या अगोदरवा निलंबन कालावधी धरून, कामावरील त्याच्या अनुपस्थितीच्या कालावधीबद्दल त्याला द्यावयावे वेतन व भत्ते, आणि

(बी) उक्त कालावधी हा कामावर अवधीत केलेला कालावधी म्हणून मानव्यात येईल किंवा नाही.

(२) या शासकीय कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फी करण्यात आले होते, काढून टाकण्यात आले होते किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले होते त्याला संपूर्णतः दोषभुक्त करण्यात आले आहे असे, पुढा सेवेत घेण्याचा आवेद देण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याचे मत असेल तेह्या, शासकीय कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फी करण्यात, काढून टाकण्यात किंवा, यथास्थिती, सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले नसते किंवा असी करवाई करण्यापूर्वी निलंबित करण्यात आले नसते तर तो जितके वेतन व भत्ते मिळण्यास हक्कवार याला असता, तेवढे पूर्ण वेतन व भत्ते, पोट-नियम (६) मध्यील तरतुदी लक्षात घेऊन, त्याला देण्यात येतील.

परंतु, शासकीय कर्मचाऱ्याच्या विशद चालू करण्यात आलेली कार्यवाही समाप्त होण्यास या कारणामुळे विलंब लागला, त्याचा संबंध प्रत्यक्षपणे शासकीय कर्मचाऱ्यांशी जोडता येण्यासारखा आहे असे त्या प्राधिकाऱ्याचे मत असेल तेह्या, त्या कर्मचाऱ्याला तसे कल्पिण्यात आल्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या थात अभिवेदन करण्याची संघी दिल्यानंतर व त्याने कोणतेही अभिवेदन केल्यास ते विचारात घेतल्यानंतर आपली कारख लेखी नमूद करून तो प्राधिकारी असा निदेश देऊ शकेल की, त्या कर्मचाऱ्याला पोट-नियम (७) च्या तरतुदी लक्षात घेऊन, अशा विलंबाच्या कालावधीबद्दल घेतन व भत्ते यापेटी तो प्राधिकारी निश्चित करील एवढीच (संपूर्ण नव्हे) रक्कम घेण्यात यावी.

(३) पोट-नियम (२) खाली येणाऱ्या प्रकरणांच्या बाबतीत, शासकीय कर्मचाऱ्याच्या बडतर्फीच्या अथवा सेवेतून काढून टाकल्याच्या अथवा, यथास्थिती, सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या अगोदरचा निलंबन कालावधी घरून कामावरील त्याच्या अनुपस्थितीचा कालावधी हा, सर्वे प्रयोजनार्थ, कामावर व्यतीत केलेला कालावधी म्हणून मानप्पात येईल.

(४) पोट-नियम (२) खाली येणारी प्रकरणे सोडून हतर प्रकरणांमध्ये (केवळ संविधानाच्या अनुच्छेद ३११ चा खंड (२) अनुसार आवश्यक बाबीचे अनुपालन न केल्याच्या कारणास्तंब अपील प्राधिकाऱ्याने किंवा पुनर्विलोकन प्राधिकाऱ्याने, शासकीय कर्मचाऱ्याच्या बडतर्फीचा, सेवेतून काढून टाकल्याचा किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीचा आदेश रद्द ठरविला असेल व पुढे आणखी कोणतीही चौकशी करण्याचे योजिले नसेल अशी प्रकरणे घरून) शासकीय कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात, काढून टाकल्यात, किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले नसते किंवा, यथास्थिती, अशी कारवाई करण्यापूर्वी निलंबित करण्यात आले नसते तर, तो जे पूर्ण वेतन व भत्ते मिळण्यास हक्कदार झाल असता त्यापेकी सक्षम प्राधिकारी निश्चित करू शकेल असा हिस्सा, पोट-नियम (६) व (७) मधील तरतुदी लक्षात घेऊन त्या कर्मचाऱ्याला देण्यात येईल. तत्पूर्वी असा प्रस्तावित हिस्सा किंवा हे तो प्राधिकारी शासकीय कर्मचाऱ्याला नोटीस पाठवून कल्पील आरण-नोटिसीत विनिर्दिष्ट करण्यात येईल इतक्या म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत नोटीस बजावण्यात आल्याच्या तारखेपासून साठ दिवसांपेक्षा अधिक असणार नाही असा मुदतीच्या आत त्या कर्मचाऱ्याने यासंबंधी काही अभिवेदन दिल्यास ते विचारात येईल.

परंतु, शासकीय कर्मचाऱ्याला [वेतन प्रदान अविनियम, १९३६ (१९३६ चा ४) याच्या तरतुदी ज्याला लागू असतील तो शासकीय कर्मचाऱ्याची बगळून] या पोट-नियमाखाली करण्यात येणारे कोणतेही प्रदान, अपील प्राधिकाऱ्याने किंवा पुनर्विलोकन प्राधिकाऱ्याने असा शासकीय कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश ज्या तारखेला दिला असेल त्या तारखेच्या किंवा, यथास्थिती, असा शासकीय कर्मचाऱ्याची नियत वयमान पूर्ण झाल्यापूर्वे ज्या तारखेस सेवानिवृत्त होणार असेल त्या तारखेच्या लगतपूर्वी तीन वर्षीच्या कालावधी-पूरतेच मर्यादित राहील.

(५) पोट-नियम (४) खाली येणाऱ्या प्रकरणी, शासकीय कर्मचाऱ्याच्या बडतर्फीच्या, सेवेतून काढून टाकल्याच्या किंवा यथास्थिती, सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या अगोदरचा निलंबन कालावधी घरून, कामावरील त्याच्या अनुपस्थितीचा कालावधी हा, कामावर व्यतीत केलेला कालावधी म्हणून मानला जाणार नाही. भाल सक्षम प्राधिकाऱ्याने एखादा विनिर्दिष्ट प्रयोजनाकरिता हा कालावधी कामावर व्यतीत करण्यात आलेला कालावधी म्हणून मानप्पात यावा असा विशिष्ट निदेश दिला असेल तर, तो तसा मानला जाईल.

परंतु, शासकीय कर्मचाऱ्याची तसी इच्छा असेल तर, त्या कर्मचाऱ्याच्या बडतर्फीच्या सेवेतून काढून टाकल्याच्या किंवा, यथास्थिती, सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या अगोदरचा निलंबन कालावधी घरून, कामावरील त्याच्या अनुपस्थितीचा कालावधी हा, त्या कर्मचाऱ्याला देय व अनुजीय असलेला, कोणत्याही प्रकारच्या रजेमध्ये रुपांतरीत करण्यात यावा, असा निदेश सक्षम प्राधिकारी देऊ काकेल.

टीए.—सक्षम प्राधिकान्याने भागील परंतुकान्यये दिलेला आदेश कायम राहील आणि खाली नमूव केलेल्या रजाच्या बाबतीत त्याच्याहून वरिष्ठ प्राधिकान्याची मंजुरी आवश्यक असणार नाही—

(ए) अस्थायी शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, तीन महिन्यांपेक्षा अधिक असाधारण रजा, आणि

(बी) स्थायी शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, पाच वर्षांहून अधिक कोणत्याही प्रकारची रजा.

(६) पोट-नियम (२) किंवा पोट-नियम (४) याखाली देण्यात येणारे भत्ते, अशा प्रकारचे भत्ते ज्या शर्तीनुसार अनुज्ञेय असतात त्या इतर सर्व शर्तीच्या अधीन रहातील.

(७) पोट-नियम (२) च्या परंतुकान्यये किंवा पोट-नियम (४) अन्यये निश्चित करण्यात येणारी रक्कम, नियम ६८ खाली अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता व इतर भत्ते यांच्यापेक्षा कमी असणार नाही.

(८) पुढा सेवेत घेण्यात आल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला या नियमाखाली करण्यात येणारे कोणतेही प्रदान, त्या कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकल्याची, त्याच्या बडतर्फीची किंवा, यथास्थिती, सक्तीच्या सेवानिवृत्तीची तारीख व त्याला पुढा सेवेत घेतल्याची तारीख यामधील काळात त्याने कोणतीही नोकरी करून काही रक्कम मिळवली असल्यास, त्या रकमेशी समायोजित केले जाईल या नियमाखाली अनुज्ञेय असलेले वेतन व भत्ते यांची रक्कम ही त्या शासकीय कर्मचाऱ्याला इतरत्र केलेल्या नोकरीमध्ये मिळालेल्या रकमेहीतकी किंवा त्याहून कमी असेल तर, त्याला कोणतीही रक्कम घेण्यात येणार नाही.

७१. बडतर्फीची, सेवेतून काढून टाकल्याची किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई न्यायालयाने रद्द ठरवून शासकीय कर्मचाऱ्याला पुढा सेवेत घेण्यात आले असेल, तेव्हा वेतन व भत्ते आणि कामावरील अनुपस्थितीचा कालावधी नियमित करणे.

(१) न्यायालयाने शासकीय कर्मचाऱ्याच्या बडतर्फीची, सेवेतून काढून टाकल्याची किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई रद्द ठरवली असेल आणि कोणतेही अधिक चौकशी न कैरता. त्याला पुढा सेवेत घेण्यात आले असेल तेव्हा कामावरील त्याच्या अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्यात येईल आणि न्यायालयाने कोणतेही निवेद दिल असल्यास ते लक्षात घेऊन, पोट-नियम (२) किंवा (३) च्या तरतुदीनुसार त्याला वेतन व भत्ते घेण्यात येतील:

(२) (६) संविधानाच्या अनुच्छेद ३११ च्या खंड (२) अनुसार केवळ आवश्यक बाबीचे असुपालन न केल्याच्या कारणास्तव न्यायालयाने, शासकीय कर्मचाऱ्याच्या बडतर्फीची, सेवेतून काढून टाकल्याची, किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई रद्द ठरवली असेल आणि मुणावडुणावहून त्याला पूर्णतः दोषभूक्त करण्यात आले नसेल त्याबाबतीत, त्या शासकीय कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात, सेवेत काढून टाकल्यात किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले नसेते, अथवा, यथास्थिती, अशी बडतर्फीची, सेवेतून काढून टाकल्याची किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्यापूर्वी त्याला निलंबित करण्यात आले नसेते तर, जेवढे वेतन व भत्ते मिळण्यास तो हक्कदार झाला असता, त्यापेकी सक्षम

प्राधिकारी निश्चित करु गाकेल एवढीच (संपूर्ण नव्हे), संसम नियम ७० व्या पोट-नियम (७) मधील तरतुदी लक्षात घेऊन, त्या कर्मचाऱ्याला देईल. संपूर्ण अशा प्रत्यावित हिस्सा किती, हे तो शासकीय कर्मचाऱ्याला नोटीस पाठवून कल्पवौल आणि नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात येईल इतक्या घृणणे, कोणत्याही परिस्थितीत नोटीस करण्याप्यात आल्याच्या तारखेपासून साठ दिवसांपेक्षा अधिक असणार नाही. अशा मुदतीच्या व्यवस्था करु त्या कर्मचाऱ्याने यांसंबंधी काही अभियेदन दिल्यास ते विचारापूर्त घेईल.

परंतु, शासकीय कर्मचाऱ्याला [वेतन प्रदान अधिनियम, १९३६ (१९३६ चा ४) थाच्या तरतुदी ज्याला लाग असतील तो शासकीय कर्मचाऱ्याला वगळून] वा पोट-नियमाखाली करण्यात येणारे कोणतेही प्रदान, यथार्थात्याने ज्या तारखेस निषेद्ध किले व्यवस्था त्या तारखेच्या किवा, यथास्थिती, अशा शासकीय कर्मचाऱ्याच्या नियत वयमान सेवानिवृत्तिच्या तारखेच्या लगतपूर्वी तीन वर्षांच्या कालावधी पुरतेच म्यांदित राहेल.

(३) बडतफी, सेवेतून काढून टाकणे किवा, यथास्थिती, संखतीची सेवानिवृत्ती सा अगोदरचा निलंबनाचा कालावधी घृणन यांमाली पूर्ण कर्मचाऱ्याच्या बडतफीची, सेवेतून काढून टाकण्याची किवा संखतीच्या सेवानिवृत्तीची तारीख आणि नायाम्यापैकी निकाळाची तारीख या दरम्यानचा कालावधी, नियम ७० व्या पोट-नियम (५) या तरतुदीतुसार नियमित करण्यात येईल.

(४) जर न्यायालयाने शासकीय कर्मचाऱ्याच्या बडतफीची, सेवेतून काढून टाकण्याची किवा संखतीच्या सेवानिवृत्तीची कारकीर्दी घृणन यांमाली बडतफीची सेवेतून काढून टाकण्याची किवा संखतीच्या सेवानिवृत्तीची तारीख आणि त्याचा पुढी सेवेतून करण्यात आल्याची तारीख या दरम्यानचा कालावधी हो, सद प्रयोजनावधी, ज्ञानादर अतीत केलेला कालावधी घृणन मात्रायात येईल, आणि त्याला सेवेतून बडतफी करण्यात, काढून टाकण्यात आले नसते किवा, यथास्थिती, संखतीने सेवानिवृत्ती करण्यात आले नसते तर, तो बडतफी पूर्वी, सेवेतून काढून टाकण्यापूर्वी, किवा संखतीच्या सेवानिवृत्तीपूर्वी जितके वेतन व भत्ते गिळण्यास हक्कदार झाला असता तितके पूण वैसें व असे त्याला देण्यात येतील.

(५) पोट-नियम (२) किवा पोट नियम (३) यांमाली देण्यात येणार भत्ते, अशा प्रकारचे भत्ते ज्या अर्तीनुसार अनुदेश असतात त्या इतर सर्व शर्तीच्या अधीन राहतील.

(६) पुढी सेवेत घेण्यात आल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला या नियमाखाली करण्यात येणारे कोणतेही प्रदान, त्या कर्मचाऱ्याच्या बडतफीची, सेवेतून काढून टाकण्याची किवा संखतीच्या सेवानिवृत्तीची तारीख व त्याला पुढी सेवेत घेण्याची तारीख यांमधील काळात त्यात कोणतीही नोकी करून काही रक्कम पिलविली असत्यावै, त्या रक्कमीची समाधीर्जित केली जाईल. या नियमाखाली अनुदेश असलेले वेतन व भत्ते यांची रक्कम ही, त्या शासकीय कर्मचाऱ्याला इतरके केलेल्या भोकरीष्ये मिळालेल्या एकमेहती किवा त्याहून कमी असेल तर, त्याला कोणतीही रक्कम देण्यात येणार नाही.

७२. निलंबनानन्तर शासकीय कर्मचार्यास्तु पुन्हा सेवेत थे आणि वेतन व भत्ते इ संबंधात आणि अनुपस्थितीच्या कालावधी कामावर व्यवस्थेत केलेला कालावधी स्थूलमान्या-संबंधात संखल प्राधिकाऱ्याचा निशिष्ट आदेश.

(१) निलंबित करण्यात आलेल्या शासकीय कर्मचार्याला पुन्हा सेवेत विष्यात आले असेल तेहा किंवा निलंबनाईन असताना तो नियत व्ययानानन्तर सेवानिवाप्त शाला नसता तर याला आशाप्रकारे पुन्हा सेवेत विष्यात आले असते अशा कर्मचार्याच्या व्याख्यात, पुन्हा सेवेत विष्याचा आदेश देण्यास संक्षम असणारा प्राधिकारी, पुढील बाबी-संबंधात विचार करून, विशिष्ट आदेश देईल—

(ए) शासकीय कर्मचार्याला पुन्हा सेवेत वेतनाच्या तारखेला, किंवा यथास्थिती नियत वयोमान्यानन्तर तो देवानिवृत्त शास्याच्या तारखेला समाप्त होण्याच्या निलंबन कालावधीवहून कासकीय कर्मचार्याला याचियाचे वेतन व भत्ते, आणि

(बी) उक्त कालावधी हा कामावर व्याप्रकै कॅलेला कालावधी मानव्यात येईल किंवा नाही.

(२) नियम ६८ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जर निलंबनाईन शासकीय कर्मचारी, याच्याप्रिकै सुह करण्यात असलेली प्रित्तभंगाची किंवा न्यायालयीन कारवाई समाप्त होण्याची मरण पावला तर, निलंबनाची तारीख व त्याच्या मृत्युची तारीख यामधील कालावधी हा सर्व प्रयोजनार्थे, कामावर व्यतीत केलेला कालावधी म्हणून मानव्यात येईल आणि त्याला निलंबित करण्यात आले नसते तर त्या कालावधीत जवळे वेतन व भत्ते मिळण्याचा त्याला हक्क असता तेवढे पूर्ण वेतन व भत्ते त्याच्या कुटुंबाला देण्यात येतील. मात्र त्या कर्मचार्याला अग्रोद्धर देण्यात असलेली निर्वाह भस्त्राची रक्कम यातून संमायोजित करण्यात येईल.

(३) शासकीय कर्मचार्याचे निलंबन संपूर्णपणे असमर्थनीय होते, असे त्याला पुन्हा सेवेत विष्याचा आदेश विष्यास संक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याचे भत्ते असेल तेहा, शासकीय कर्मचार्याला निलंबित करण्यात आले नसते तर, जितके वेतन व भत्ते मिळण्यास तो हक्कदार शाला असता तितके पूर्ण वेतन व भत्ते, पोट-नियम (८) मधील तेरुदी संक्षात घेऊन त्याळा देण्यात येतील.

परंतु, शासकीय कर्मचार्याच्या विशद चालू करण्यात आलेली कारवाई समाप्त होण्यास व्या कारणामुळे विशेष लागला, त्याचा संबंध प्रत्यक्षपणे शासकीय कर्मचार्यांनी जोडता येण्यासारखा आहे असे त्या प्राधिकाऱ्याचे भत्त असेल तेहा, त्या कर्मचार्याला तसे कळविण्यात आल्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत अभिवेदन करण्याची संधी दिल्यानन्तर व त्याने कोणतेही अभिवेदन केल्यास ते विचारात वेतल्यानन्तर आपली कारणे लेदी नमूद करून तो प्राधिकारी असा निदेश देऊ शकेल की, त्या कर्मचार्याला अशा विलंबाच्या कालावधीवहून वेतन व भत्ते याशेटी तो प्राधिकारी, निशिष्ट करील एवढीज (संपूर्ण नव्हे) रक्कम देण्यात यादी.

(४) पोट-नियम (३) खाली येणाऱ्या प्रकरणाच्या बाबतीत निलंबनाचा कालावधी हा, सर्व प्रयोजनार्थ कामावर व्यतीत केलेला कालावधी म्हणून मानव्यात येईल.

(५) पोट-नियम (२) आणि पोट-नियम (३) खाली येणारी प्रकरणे सोडन इतर प्रकरणांमध्ये, शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले नसते तर तो जे वेतन व भत्ते मिळाऱ्यात हक्कवार आला असता त्यापैकी सकम प्राधिकारी निश्चित कळशकेल एवढीच (संपूर्ण नव्हे) रक्कम पोट-नियम (८) व (९) च्या तरतुदी लक्षात घेऊन त्या कर्मचाऱ्याला देण्यात येईल. तत्पूर्वी असा प्रस्तावित हिस्सा किती हे तो प्राधिकारी शासकीय कर्मचाऱ्याला नोटीस पाठवून कळवील आणि नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात येईल इतक्या म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नोटीस बाजावण्यात आल्याच्या तारखेपासून साठ दिवसांपेक्षा अधिक असणार नाही, अशा मुदतीच्या आत, त्या कर्मचाऱ्याने यांतर्वंदी काही अभिवेदन दिल्यास ते विचारात घेईल.

(६) शिस्तभंगाची किंवा न्यायालयीन कारवाई अंतिमरित्या पूर्ण होण्यापूर्वीच निलंबनाची कारवाई मागे देण्यात आली असेल तर, शासकीय कर्मचाऱ्याच्या विरुद्ध चालू असलेली कारवाई समाप्त होण्यापूर्वी पोट-नियम (१) मध्ये उल्लेखिलेल्या प्राधिकारी, कारवाई समाप्त झाल्यानंतर पोट-नियम (१) खाली देण्यात आलेल्या कोणत्याही आदेशाचे, स्वतःहूनच पुर्वीलोकन करील व तो त्यानंतर पोट-नियम (३) किंवा यथास्थिती, पोट-नियम (५) च्या तरतुदीनुसार आदेश देईल.

(७) पोट-नियम (५) खाली येणाऱ्या प्रकरणी, निलंबनाचा कालावधी हा, कामावर अवतीत केलेला म्हणून कालावधी मानला जाणार नाही. आत, सकम प्राधिकाऱ्याने एखादा विनिर्दिष्ट प्रयोजनाकरिता हा कालावधी कामावर अवतीत करण्यात आलेला कालावधी म्हणून मानण्यात यावा असा विशिष्ट निदेश दिला तर तो तसा मानला जाईल.

परंतु, शासकीय कर्मचाऱ्याची तशी इच्छा असेल तर, असा सकम प्राधिकारी निलंबनाचा कालावधी हा, त्या कर्मचाऱ्याला देय व अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही प्रकारच्या रजेमध्ये रूपांतरीत करण्यात यावा बसा आदेश देऊ शकेल.

दौऱ्य.—सकम प्राधिकाऱ्याने भागील परंतुकाऱ्याच्ये दिलेला आदेश कायम राहील आणि खाली नमूद केलेल्या रजांच्या बाबतीत त्याच्याहून वरिष्ठ प्राधिकाऱ्याची मंजुरी आवश्यक असणार नाही—

(ए) अस्थायी शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, तीन महिन्यांपेक्षा अधिक असाधारण रजा, आणि

(बी) स्थायी शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, पांच वर्षांहून अधिक कोणत्याही प्रकारची रजा.

(८) पोट-नियम (२), (३) किंवा (५) याखाली देण्यात येणारे भत्ते, अशा प्रकारचे भत्ते ज्या शर्तीनुसार अनुज्ञेय असतात त्या इतर सर्व शर्तीच्या अधीन राहतील.

(९) पोट-नियम (३) च्या परंतुकाऱ्याच्ये किंवा पोट-नियम (५) अन्वये निश्चित करण्यात येणारी रक्कम, नियम ६८ खाली अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता व इतर भत्ते याच्यांपेक्षा कमी असणार नाही.

## परिशिष्ट १४

(परिच्छेद १२.३)

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम २७ (२) (ब)  
(एक) अनुसार शाकयाच्या मंजुरीचा नवुना

क्रमांक :

महाराष्ट्र शासन

विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक :

आदेश

श्री. ....  
यांनी ..... या कायर्यालयामध्ये/विभागामध्ये  
पर्यंत कायम करीत असताना, ..... पासून ..... या नात्याने .....  
(येथे ज्या गैरवर्तणुकीबद्दल किंवा ज्या गैरवर्तनाबद्दल विभागीय कार्यवाही सुरु करण्याचे  
योजले आहे, त्या गैरवर्तणुकीबद्दलचे किंवा गैरवर्तनाबद्दलचे आरोप थोडक्यात विनिर्दिष्ट  
करावेत.) ..... केल्याचे  
दिसून आले आहे. म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील  
नियम २७ च्या पोट-नियम (२) (ब) (एक) डारे प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून, शासन,  
यांदारे उक्त श्री. ..... यांच्याविरुद्ध  
विभागीय कार्यवाही चालू करण्यास मंजुरी देत आहे.

शासन आणखी असाही निवेश देत आहे की, उक्त विभागीय कार्यवाही महाराष्ट्र नागरी  
सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ व ९ मध्ये घालत दिलेल्या पद्धतीने,  
करणाऱ्या प्राधिकाऱ्याचे नाव व पदनाम विनिर्दिष्ट करावे.) ..... हे (येथे विभागीय कार्यवाही  
येथे (जेथे विभागीय कार्यवाही पार पाण्यात पेणार ते ठिकाण येथे विनिर्दिष्ट करावे.)  
पार पाडतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासनाच्या वरीमे आदेश अधिप्रभागित करण्यास  
सक्षम असणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व पदनाम

प्रत रवाना,

श्री. ....

परिचयान्वयन  
[परिचयद १८३(२)]

महाराष्ट्र नागरी सेवा (सिक्किंह वेतन) नियम, १९८२ मधील नियम रेहा (२) (ब)  
(एक) लालील कार्यवाही संबंधात खात्र यांच्या वेतनाता भवता

क्रमांक :

महाराष्ट्र शासन

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक :

विभाग,

शासन

शासनाते, महाराष्ट्र नागरी सेवा (सिक्किंह वेतन) नियम, १९८२ मधील नियम २७(२)(ब) (एक) अनुसार श्री कार्यवाही सुरु करण्यासाठी यांच्या विषद्द महाराष्ट्र नागरी विभाग, आदेश त्रैमासिक अनुरोधाते उक्त श्री अनुसार श्री कार्यवाही सुरु करण्याचे प्रस्तवित केले आहे. ही चौकशी यांच्या विषद्द महाराष्ट्र नागरी सेवा (सिक्किंह व अपील) नियम, १९८२ मधील नियम २७(२)(ब) यालून दिलेल्या पद्धती- नुसार चौकशी सुरु करण्याचे विभाग, आदेश त्रैमासिक अनुरोधाते उक्त श्री कार्यवाही पार पाढणार आहे, त्या (येथे शासनाच्या मंजूरीनुसार जो प्राधिकारी विभागातील कार्यवाही पार पाढणार आहे, त्या प्राधिकार्यात नाव व हुद्दा विनियोग करावी.) (येथे ही कार्यवाही पार पाढ्यात येणार आहे, त्या ठिकाणचे नाव येथे विनियोग करावी.) पार पाढणार आहेत.

३. डोषाबाबतीत चौकशी करण्याचे ठरवण्यात आले उक्त श्री गैरिस्टोच्या किंवा गैरवतंणुकीच्या दोषारोपाचा घोषवारा सोबत जोडलेल्या दोषारोपाच्या आवीच्या विवरणात (जोडपत्र एक) दिलेला आहे, प्रत्येक आरोपाच्या पुष्ट्यर्थ, गैरिस्टोच्या किंवा गैरवतंणुकीच्या आरोपाचे विवरण (जोडपत्र दोन) दिलेले असू, या दस्तऐवजावरून व या साकेचाराहारे दोषारोपाच्या आवीचा पुढी देण्याचे योजने आहे साकी यादी सुद्धा सोबत जोडपत्र आली आहे. (जोडपत्र तीन व चार)

४. श्री. त्यांनी असेही कठविष्यात येत आहे की, जे दोषारोप त्यांनी कबूल केलेले नाहीत तेवढ्या दोषारोपाच्या बाबतीतच फक्त चौकशी केली जाईल. म्हणून त्यांनी प्रत्येक दोषारोप विनिर्देशपूर्वक कबूल किंवा नाकबूल केला प्राहिजे.

५. श्री. .... त्यांना भाणकी असेही कळविष्यात थेत  
आहे की, त्यांनी परिच्छेद ३ मध्ये विनिर्दिष्ट कैलेल्या दिनांकाला किंवा त्यापूर्वी आपले  
बचावाचे लेखी निवेदन सादर केले नाही किंवा चौकशी प्राधिकाच्यापुढे ते व्यासासः हजर  
आले नाहीत किंवा त्यांनी भहाराठ नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या  
नियम ८ आणि ९ मधील तरतुदीचे किंवा उक्त नियमानुसार काढव्यात आलेल्या आदेशांचे/  
निवेदनाचे अनुपालन कराऱ्यात कसूर केली अथवा नकार दिला तर चौकशी प्राधिकाच्यास  
त्याच्याविश्वद एकतफी चौकशी चालू करता येहील.

६. हे मासन मिळाल्याची भोज आवी.

भहाराठाचे शाळाचाल मर्यादा आवेशानुसार व नोंदाने,

साम प्राधिकाच्याचे नाव व पदनाम.

## परिशिष्ट १६

(परिच्छेद ४.६)

## नमूना अ. एक

ज्या अर्थी, श्री ..... यांना (येथे शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करावे) ..... याचे (येथे संवंधित संविधीचे नाव नमूद करावे) कलम ..... या अन्वये, (येथे ज्याखाली सरकारी कर्मचाऱ्यास सिद्धापारावी ठरवण्यात आले असेल ते कलम किंवा ती कलमे नमूद करावीत.) कौजदारी आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे.

आणि ज्याकर्थी, ज्यामुळे दोषी ठरवण्यात आले आहे ते उक्त श्री ..... (येथे शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करावे.) याचे वर्तन अशा प्रकारचे आहे की, त्यांना शासकीय सेवेमध्ये यापुढे ठेवून घेणे इष्ट नाही असे वाटते.

त्याकर्थी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम १३ (एक) द्वारे प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून, \*राज्यपाल/निमनस्वाक्षरीत याद्वारे उक्त श्री ..... यांना (येथे दिनांक ..... पासून शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करावे) बडतर्फ करीते आहे/कामावृत्त काढून टाकीत आहे किंवा श्री ..... यांना (येथे शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करावे) सेवेतून दिनांक ..... पासून (येथे बडतर्फ केल्याची/काढून टाकल्याची/सक्तीने सेवानिवृत्त केल्याची तारीख नमूद करावी) सक्तीने सेवानिवृत्त करण्यात येईल असे निर्देशित करीत आहे.

\*महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शिस्तभंगविषयक प्रधिकारी

ठिकाण :

दिनांक :

\*लागू नसलेला मजकूर वगळावा.

\*\*ज्या बाबतीत राज्यपालांच्या नावे आदेश काढावयाचा असेल त्या बाबतीतच.

टीप.—(१) वरील नमूद्यामध्ये, प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीनुसार, आवश्यक नसलेला भाग खोडून टाकावा.

(२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशीचा उतारा अंतिम आदेशासह शासकीय कर्मचाऱ्यास पाठवावा. शासन परिषद्वक राज्यीतिक व सेवा विभाग, क. पीएससी-१०५६, दिनांक २६ नोव्हेंबर, १९५६ पहावे.

परिशिष्ट १७  
(परिच्छेद क्र. ५६)

नमूना नकारात्क दोष

ज्याअर्थी, श्री. .... यांता (येथे शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करावे) दिनांक ..... पासून (येथे बडतफे करण्यात आल्याची/काढावरून काढून टाकल्याची/सक्तीने सेवानिवृत्त केल्याची तारीख नमूद करावी.) ज्यामुळे दोषी ठरविष्यात आले त्या वर्तणुकीच्या आघारावर फौजदारी आरोपाखाली बडतफे केले/काढावरून काढून टाकले/सक्तीने सेवानिवृत्त केले होते.

किंवा

ज्याअर्थी, श्री. .... (येथे शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करावे,) यांच्यावर ज्या वर्तणुकीच्या आघारावर दोषी ठरविष्यात आल्यावर फौजदारी दोषारोपाखाली ..... श्री शिक्षा (येथे लावलेत्या शिक्षेचे नाव नमूद करावे.) लादण्यात आली.

आणि ज्याअर्थी, सक्षम न्यायालयाने उक्त सिंदापराष्ट्र रद्द ठरविला आहे आणि श्री. .... यांता (येथे शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करावे) उक्त दोषारोपाखाली दोषमुक्त केले आहे.

आणि ज्याअर्थी, \*राज्यपाल/निम्न स्वाक्षरीत यांनी प्रकरणाची परिस्थिती विचारात घेतल्यानंतर ज्या अभिकथनावरून त्याला सेवेतून बडतफे करणे/काढून टाकणे/सक्तीने सेवानिवृत्त करण्याची शिक्षा लादण्यात आली आहे त्या अभिकथनावरून उक्त श्री. .... (शासकीय कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या तरतुदीनुसार चौकशी करण्याचे ठरविले आहे.

त्यावर्थी आता, \*राज्यपाल/निम्नस्वाक्षरीत याहोरे—

(एक) सेवेतून बडतफे करणारा/काढून टाकणारा/सक्तीने सेवानिवृत्त करणारा/ ची शिक्षा (येथे लावलेत्या शिक्षेचे नाव नमूद करावे) लादणारा उक्त आदेश रद्द करीत आहे.

(दोन) श्री. .... (येथे शासकीय कर्मचाऱ्याचे नाव नमूद करावे) यांच्याविरुद्ध त्याला ज्या अभिकथनावरून सेवेतून बडतफे करणे/काढून टाकणे/ सक्तीने सेवानिवृत्त करणे, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या तरतुदीनुसार ..... ची शिक्षा (येथे लावलेत्या शिक्षेचे नाव नमूद करावे) लादणे भाग पडले त्या अभिकथनावरून त्याची आणखी चौकशी करण्याचे निवेद देत आहे.

\*\* (तीन) उक्त श्री. . . . . (येथे सरकारी कर्मचाऱ्याचे नाव व पुढनाम नमूद करावे) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (सिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ पोटनियम (४) खाली दिनांक . . . . . पात्रून (येथे सेवेतून बडतर्फी केल्याचा/काढून टाकल्याचा किंवा सकरीने सेवानिवृत्त केल्याचा दिनांक नमूद करावा) निलंबनाईन ठेवण्यात आले आहे असे समजप्पात येईल व पुढील आदेश देईपर्यंत ते सतत निलंबनाईन वासल्याचे चालू राहील.

† (महाराष्ट्राचे राज्यपाल थांच्या आदेशानुसार व नावाने)

सिस्तभांगविधियक प्राधिकारी.

ठिकाण :

दिनांक :

\*लागू नसलेला यजकूर गाडावा.

\*\*सेवेतून बडतर्फी करणे/काढून टाकणे/सकरीने सेवानिवृत्त करणे अंतर्भूत असलेल्या प्रकरणांकरिताच [परिपत्रकाचा परिच्छेद २ (क) पहा.]

+ या बाबतीत राज्यपालांच्या नावाने आदेश काढावयाचा असेहे त्याबाबतीतच.

टीप.—रद करावयाची गिक्का ही सेवेतून बडतर्फी करणे, काढून टाकणे किंवा सकरीने सेवानिवृत्त करणे याहून अन्य असेहे त्याबाबतीत या नमूद्यात योग्य ते फेरवदल करण्यात येतील.

## परिशिष्ट १८

(परिच्छेद ४.६)

## नमूदा क्रमांक तीन

ज्याअर्थी, श्री. .... यांना (येथे सरकारी कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करावे), दिनांक ..... पासून (येथे बडतफे करण्यात आल्याची/कामावरून काढून टाकल्याची/सकरीने सेवानिवृत्त केल्याची तारीख नमूद करावी.), ज्यामुळे त्यांना दोषी ठरविष्यात आले त्या वर्तणुकीच्या आधारावर फौजदारी दोषारोपावरून बडतफे करण्यात/कामावरून काढून टाकल्यात/सकरीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे.

## किंवा

ज्याअर्थी श्री. .... (येथे सरकारी कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करावे.) यांच्यावर, ज्यामुळे त्यांना दोषी ठरविष्यात आले त्या वर्तणुकीच्या आधारावर फौजदारी दोषारोपावरून ..... (येथे लादण्यात आलेल्या शिक्षेचे नाव नमूद करावे) ची शिक्षा लादण्यात आली.

आणि ज्याअर्थी, सक्षम न्यायालयाने उक्त सदापराध रद्द ठरविला आहे व श्री. .... (येथे सरकारी कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करावे.) यांनन उक्त दोषारोपावरून दोषमुक्त केले आहे.

त्यावर्थी आता, \*राज्यपाल/निम्नस्वाभारीत याद्वारे बडतफे करण्याचा/काढून टाकल्याचा/सकरीने सेवानिवृत्त करण्याचा ..... (येथे लादलेल्या शिक्षेचे नाव नमूद करावे), शिक्षा लादण्याचा आदेश रद्द करीत आहे.

\*\* (महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने)

सिस्तंगविषयक प्राविकारी,

ठिकाण :

दिनांक :

\*लागू नसलेला मजबूर याळावा.

\*\*अयाबाबतीत राज्यपालांच्या नावे आदेश काढावयाचा असेहा त्वावाबतीतच.

**परिचय १९**  
(परिचय ३.२०)

स्वार्थमात्राभन्दासे विभागीय चौकशी के सदला बालुल करवात आल आहे असा असारीतंडी माहिती वर्णनारे प्रथम

विभाग		रेती संषक्षणा विभागीती					
अनु-	नाव, फटाम व कम्पाक	किंवित असल्यात, निंबंवाचा विनांक	विभागीय चौकशीस भावात देखाण्या आविष्याचा विनांक	दोघारेप दोघारेपत्र वारेपेश्वर दग्धवलाळा विनांक	दोघारेपत्र वारेपेश्वर दग्धवलाळा विनांक आविष्या कारण.	१	२
३	४	५	६	७	८	९	१०

१४९

विभागीय चौकशी काठवा हम्पवावर प्रसंक्षित आहे	सदला वापरीत दोघारेपत्र व्यापारात दावल करवात आले आहे किंवा कसे आधिकारीपत्रात सदला केल्यापूर्व व कोणत्या दग्धावर प्रसंक्षित आहे	विभागीय चौकशी/सदला घोषातील पूळ करवाती होती वैधानि प्रस्तावित केली काढवाली
१	२	३
४	५	६

११  
१०

\*दिय.—विभागीय चौकशीचे वारेप वेष्टत आलेले नाहीत अशी सैदल्यांची प्रकारणेवेष्टील विवरणात वांतझूत कराविले.

परिशिष्ट २०  
(परिचय ३.२९)

(परिकल्पना ३.२०)

अफरातकरीच्या प्रकरणाची नोंदवणी

५८

• 4

परिचय २१

महाराष्ट्र विभागीय चौकशी (साक्षीदारांना हजार राहण्यास आणि दस्तऐवज सादर करण्यास भाग पाठणे) अधिनियम, १९८६.

सन १९८६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९  
२१ जुलै, १९८६

१. (१) संक्षिप्त नाव य विस्तार.—या अधिनियमास, “महाराष्ट्र विभागीय चौकशी (साक्षीदारांना हजार राहण्यास आणि दस्तऐवज सादर करण्यास भाग पाठणे) अधिनियम, १९८६” असे म्हणता येईल.

(२) तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू वरेल.

२. ज्यांना अधिनियम लागू होईल त्या विभागीय चौकशा—पुढील बाबीच्या संबंधात केलेल्या प्रत्येक विभागीय चौकशीस या अधिनियमाच्या तरतुदी लागू होतील, त्या बाबी म्हणजे—

(अ) लोकसेवामध्ये किंवा महाराष्ट्र सर्वांच्या कारभाराशी संबंधित पदावर नेमलेल्या व्यक्ती;

(ब) कोणत्याही लोकसेवेमध्ये किंवा महाराष्ट्र राज्याच्या कारभाराशी संबंधित असा पदावर नेमल्यात आलेल्या ज्या व्यक्ती—

(एक) महाराष्ट्र राज्यातील कोणतेही स्थानिक प्राधिकरण;

(दोन) त्या त्या वेळी असलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्यथे स्थापन करण्यात आलेले आणि राज्य शासनाच्या मालकीचे किंवा त्याच्या विधानसभालील (स्थानिक प्राधिकरण वगळून) कोणतेही महामंडळ;

(तीन) जिव्हा भरणा झालेल्या भाग-भांडवलापैकी एकावश्यक टक्क्यापैकी कमी नसेल इतके भाग-भांडवल राज्य शासनाने धारण केलेले असेल अशी, “कंपनी अधिनियम, १९५६” याच्या कलम ६१७ च्या अर्थानुसार असलेली कोणतीही शासनाची कंपनी किंवा अशा शासनाची कंपनीची तुथ्यम कंपनी असलेली कोणतीही कंपनी;

(चार) महाराष्ट्र राज्यास लागू केलेला “संस्था नोंदवणी अधिनियम, १८६०” या अन्यथे नोंदवलेली व राज्य शासनाच्या नियंत्रणाधीन असलेली कोणतीही संस्था, याच्या सेवेमध्ये असतील किंवा त्याव्याकून घेत असतील त्या व्यक्ती.

३. व्याख्या.—या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर—

(अ) “विभागीय चौकशी” याचा अर्थ, हा अंद्रिनियम जिला लागू होतो असा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध, सचेतीच्या अभावाबाबत केलेला कोणतीही चौकशी; किंवा

(दोन) भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३०९ च्या परंसुकाच्यावरूपे केलेल्या कोणत्याही नियमान्वय आणि त्यानुसार केलेली व अनुच्छेद ३१३ अन्यथे चालू ठेवलेली कोणतीही चौकशी, असा वाहे.

(ब) चौकशी प्राधिकारी याचा अर्थ, विभागीय चौकशीचे काम चालवण्यासाठी राज्य शासनाने किंवा त्या शासनास दुव्यम असणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने अथवा प्राधिकाऱ्याने नेमलेला कोणत्याही अधिकारी किंवा प्राधिकारी वसा आहे आणि त्यामध्ये, त्या त्या वेळी असलात असलेल्या कोणत्याही कायदाद्वारे किंवा नियमाद्वारे अष्टवा अन्यवे, अशा चौकशीचे काम चालवण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा प्राधिकाऱ्याचा सभावेश होतो;

(क) "संचोटीचा अभाव" यामध्ये लाचलुचपत अथवा भ्रष्टाचार किंवा अहृतीमधील असदभावपूर्वक केलेली कांमे यांचा समावेश होतो;

(ड) "विहित" याचा अर्थ, या अधिनियमान्वये तथार करण्यात येतील अशा नियमाद्वारे विहित करावयाचे वसा आहे.

४. चौकशी प्राधिकाऱ्यास कलम ५ मध्ये विनिर्दिष्ट केलेला अधिकार वापरण्यास प्राधिकृत करणे—कोणत्याही विभागीय चौकशीच्या वेळी, साक्षीदार म्हणून समन्स काढणे किंवा कोणत्याही व्यक्तीकडून अथवा व्यक्तींच्या वर्गाकडून किंवा प्रवर्गाकडून दस्तऐवज मागवणे आवश्यक असेल त्या बाबतीत, राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियुक्त करील अशा, शासन सचिवांच्यां दजप्रिका कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने लेढी आदेशाद्वारे यासंबंधात चौकशी प्राधिकाऱ्यास प्राधिकृत केले तर, चौकशी प्राधिकाऱ्यास, विभागीय चौकशीच्या कोणत्याही टप्प्यावर अशा कोणत्याही व्यक्तीच्या अथवा अशा वर्गातील किंवा प्रवर्गातील व्यक्तीच्या संबंधात, कलम ५ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करता येईल आणि विभागीय चौकशांच्यां वेगवेगळ्यां वर्गसाठी किंवा राज्याच्या वेगवेगळ्या स्थानिक क्षेत्रांसाठी असे वेगवेगळे अधिकारी नियुक्त करता येतील.

५. साक्षीदाराना हजर राहण्यास आणि, दस्तऐवज सादर करण्यास भाग पाडण्याचा प्राधिकृत चौकशी प्राधिकाऱ्याचा अधिकार—कलम ४ अन्यवे प्राधिकृत करण्यात आलेल्या प्रत्येक चौकशी प्राधिकाऱ्याला (यात यापुढे ज्याचा निर्देश "प्राधिकृत चौकशी प्राधिकारी" असा केलेला आहे.) पुढील बाबीच्या संबंधात, एखादा दाव्यात न्यायचौकशी करताना दिवाणी-न्यायालयाकडे दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ या अन्यवे जे अधिकार विहित केलेले असतील सेच अधिकार असतील, त्या बाबी पुढीलप्रमाणे:—

(अ) कोणत्याही व्यक्तीस समन्स पाठवणे, हजर राहण्यास भाग पाडणे व तिची शपथवर तपासणी करणे,

(ब) पुरावा म्हणून सादर करण्यास योग्य असेल वसा कोणताही दस्तऐवज किंवा इतर साहित्य शोधून काढण्यास व तो/ति सादर करण्यास फर्मवणे,

(क) शपथपत्रावर दिलेला पुरावा स्वीकारणे,

(ड) कोणत्याही न्यायालयाकडे किंवा वार्यालयाकडे कोणत्याही सरकारी अभिलेखांची किंवा त्याच्या प्रतीकी मागणी करणे,

(इ) साक्षीदारांची किंवा दस्तऐवजांची तपासणी करण्यासाठी राजादेश काढणे,

(फ) विहित करण्यात येईल अशी इतर कोणतीही बम्ब.

(२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, प्राधिकृत चौकशी प्राधिकान्यास पुढील गोष्टी करण्याचा हक्क असावार माही :—

(एक) लेनकायाकृत किंवा उपलोकआयुक्त किंवा त्यांच्या कर्मजारी बर्णतील कोणतीही व्यक्ती यांनी, महाराष्ट्र लोकायाकृत व उपलोकआयुक्त अधिकारी, १९७१ यात्त्वाचे कोणतीही चौकशी करीत असताना किंवा अशा चौकशीच्या प्रयोजनार्थ मिळवलेल्या कोणत्याही महितीच्या संबंधात कोणताही साक्षीपुरावा देप्यासाठी किंवा अशा माहितीच्या संबंधात त्यांनी नोंदवून घेतलेला किंवा मिळवलेला पुरावा सावर करण्यासाठी त्यांना अशा प्राधिकृत चौकशी प्राधिकान्यापुढे उपस्थित हीप्पास भाग पाडणे,

(दोन) भारतीय रिमझई बँक, भारतीय स्टेट बँक, भारतीय स्टेट बँक (दूसर्या बँका) अधिनियम, १९५९ याचे कलम २, खंड (ट) मधील व्याप्तेप्रभागे असलेली कोणतीही दुस्यम बँक किंवा बँकव्यवसायी कंपनी (उपक्रमांचे संपादन व हस्तांतरण) अधिनियम, १९७० याच्या कलम ३ अन्वये किंवा बँक व्यवसायी कंपनी (उपक्रमांचे संपादन व हस्तांतरण), याचे नियम १९८० याअन्वये रचना केलेली अन्व कोणतीही समनुसृत नवीन बँक जे गोपनीय स्वरूपाचे असल्याबद्दल दाढा सोंगेल अशी कोणतीही लेखापुस्तके किंवा इतर दस्तऐवज सादर करण्याची, किंवा

(ब) अशी कोणतीही पुस्तके किंवा दस्तऐवज विभागीय चौकशीच्या कायवाहीच्या अभिलेखांचा एक भाग बनवण्याची, किंवा

(क) अशी कोणतीही पुस्तके किंवा दस्तऐवज सादर करण्यात आल्यात, त्या प्राधिकृत चौकशी प्राधिकान्यापुढील कोणत्याही संबंधित व्यक्तीस किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीस ते पाहण्यासाठी देप्याची, संकती करणे.

(तीन) राज्य शासन भासकीय राजफारील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा कोणत्याही अधिकान्यास किंवा प्राधिकान्यास, त्याने त्या त्या बेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये अशा प्राधिकान्याच्या कर्तव्यापैकी किंवा कायद्यापैकी कोणतीही कर्तव्ये किंवा कामे पार पाडताता अथवा त्यांच्या प्रयोजनार्थ मिळवलेल्या आणि अशा कायद्यान्वये जी गोपनीय समजाचे आवश्यक असेल अशा माहितीसंबंधीचा कोणताही साक्षीपुरावा देप्यासाठी प्राधिकृत चौकशी प्राधिकान्यासमोर ऊपर्युक्त होण्याची किंवा अशा माहितीच्या संबंधात त्याने (पूर्वोक्त अधिकान्याने वा प्राधिकान्याने) नोंदवलेला किंवा मिळवलेला पुरावा सादर करण्याची संकती करणे.

(३) प्राधिकृत चौकशी प्राधिकान्याने कोणत्याही व्यक्तीवर बजावयाचे साक्षीदाराचे प्रत्येक समन्स हे, पुढील वाक्तीत “दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८” यातील बाबत पाच व आदेश सोळा यामधील, समन्स बजावणीबाबतच्या संबद्ध तरतुदीना अशा न येता बजावयात आल्याचे मानव्यात येईल :—

(अ) जिच्यावर समन्स बजावयाचे ती व्यक्ती कंपनी असेल त्या बाबतीत, “कंपनी अधिनियम, १९५६” याच्या कलम ५१ च्या तरतुदीनुसार बजावणी करण्यात आली असेल तर,

(३) जिच्यावर समन्स बजाववयाचे ती व्यक्ती भागीदारी संस्था असेल त्या बाबतीत, समन्स त्या भागीदारी संस्थेला उद्देशून तिच्या कामकाजाच्या मुळ्य ठिकाणाच्या पस्थावर तिचे नाव अप्रिं अभिधान याचा उल्लेख करून पाठवण्यात आले असेल वाणि ते—

(एक) प्रेषण प्रमाणपत्रासह किंवा नोंदवणीकृत डाकेने पाठवण्यात आले असेल, अधवा—

(दोन) कामकाजाच्या उक्त ठिकाणी ठेवण्यात आले असेल तर, अशारितीमें, बजावलेले समन्स प्रत्येक भागीदारीवर बजावण्यात आले असत्याचे मानण्यात येईल.

(क) जिच्यावर समन्स बजाववयाचे ती व्यक्ती सांविधानिक सरकारी संस्था किंवा महामंडळ किंवा सहकारी संस्था किंवा अन्य संस्थर असेल त्या बाबतीत, ते समन्स त्या संस्थेचा, महामंडळाचा किंवा सहकारी संस्थेचा सचिव, कोणार्घ्यक किंवा अन्य प्रभुख अधिकारी यास उद्देशून त्याच्या मुळ्य कार्यालयाच्या पस्थावर पाठवण्यात आले असेल वाणि ते—

(एक) प्रेषण प्रमाणपत्रासह किंवा नोंदवणीकृत डाकेने पाठवण्यात आले असेल, किंवा

(दोन) त्या कार्यालयात ठेवून देण्यात आले असेल तर,

(३) अन्य कोणत्याही प्रकरणी, समन्स या व्यक्तीवर बजाववयाचे आहे तिला उद्देशून काढले असेल आणि—

(एक) तिला ते देण्यात किंवा देऊ करण्यात आले असेल, किंवा

(दोन) अशी व्यक्ती सापडली नाही तर त्या व्यक्तीच्या अखेरण्या झात निवास-स्थानाच्या किंवा व्यवसायाच्या एखादा पटकन लक्षात येईल वशा ठिकाणी ते लावण्यात आले असेल, किंवा

(तीन) त्या व्यक्तीला प्रेषण प्रमाणपत्राद्वारे किंवा नोंदवणीकृत डाकेने पाठविण्यात आले असेल तर.

(४) कोणत्याही साक्षीदाराच्या उपरितीसीठी किंवा कोणतीही कागदपत्रे दाखल करून घेण्यासाठी प्राधिकृत चौकशी प्राधिकाऱ्याने काढलेली कोणतीही आदेशिका, आवश्यक बाटल्यास, चूहन्मुंबईत मुळ्य न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, मुंबई याच्यामार्फत बजावण्यात येईल आणि अन्यत्र, साक्षीदार किंवा या व्यक्तीवर आदेशिका बजावण्यात यावयाची आहे ती व्यक्ती येथे स्वेच्छेने राहात असेल किंवा व्यवसाय करीत असेल किंवा फायद्यासाठी व्यक्तिशः काम करीत असेल त्या स्थानिक सीमा या जिल्हा न्यायाधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रात येतील त्याच्यामार्फत बजावण्यात येईल आणि वशा कोणत्याही आदेशिकेची अवज्ञा केल्याबद्दल करावयाच्या कोणत्याही कारवाईसाठी अशी प्रत्येक आदेशिका ही मुळ्य न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, मुंबई किंवा यथास्थिती, जिल्हा न्यायाधीश यांच्यामार्फत दिली असल्याचे मानण्यात येईल.

(५) “फोउदारी प्रक्रिया संहिता, १९७३” हिच्या कलम ३४५ व ३४६ च्या प्रयोगनां-साठी कोणतीही विभागीय चौकशी करणारा प्रत्येक प्राधिकृत चौकशी प्राधिकारी हा दिवाणी-न्यायालय असल्याचे समजण्यात येईल.

(६) कोणतीही विभागीय चौकशी करण्याच्या प्रत्येक प्राधिकृत चौकशी प्राधिकांच्यापुढील कोणतीही कायंवाही भारतीय दंड संहितेच्या कलम १९३ च्या अर्थातिरंतर न्यायिक कायंवाही असल्याचे समजप्पात येईल.

६. कलम ५ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा जेवे वापर करता येईल त्या प्रादेशिक सीमा—कलम ५ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करण्याच्या प्रयोजनासाठी प्रत्येक प्राधिकृत चौकशी प्राधिकांच्यांनी प्रादेशिक अधिकारिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यापर्यंत विस्तारित राहील.

७. नियम करण्याचा अधिकार.—(१) या अधिनियमाच्या तरतुदी अंभलात थोणाऱ्याच्या प्रयोजनासाठी, राज्य शासनाला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. या अधिनियमाच्या कोणत्याही प्रयोजनासाठी फी आकारप्पाची आणि अशी कोणतीही फी किंवा त्यापैकी काही भाग परत करण्यासाठी अशा नियमांमध्ये तरतुद करता येईल.

(२) असे नियम प्रथमच करण्यात येतील त्याव्यतिरिक्त या अधिनियमाखाली करण्यात आलेले सर्व नियम पूर्वप्रकाशनाच्या अधीन राहन केले जातील.

(३) हा कलमाच्ये करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो करण्यात थाळ्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, राज्य विधानसंडळाचे अधिवेशन चाल असताना, एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठ्याच्या दोन अधिवेशनात, एकूण तीस दिवसांची होईल इतक्या मुदतीकरता, राज्य विधानसंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल आणि ज्या अधिवेशनात तो अशारीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा त्याच्या लगतनंतरचे अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी त्या नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहे कबूल होतील किंवा नियम करू नये म्हणून दोन्ही सभागृहे कबूल होतील व असा निर्णय शासकीय राजपत्रात अधिसूचित करतील तर, अशा अधिसूचनेच्या तारखेपासून यथास्थिती अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच नियम अंभलात येईल किंवा येणार नाही. तथापि, असे कोणतेही फेरबदल किंवा विलोपन यामुळे त्या नियमांन्वये पूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या कोणत्याही गोष्टीचा विधिप्राण्यातेस बाध येणार नाही.

परिशिष्ट २२  
(प्राथमिक सुनावणीची नोटीस)

क्रमांक :

प्रति,

(अपचाच्याचे नाव व पता)

विषय.—विभागीय चौकशी

श्री. ..... (अपचाच्याचे नाव) याचेविरुद्ध.

महोदय,

आपण (विरुद्ध दाखल केलेल्या दोषप्रोपासंबंधी तोंडी चौकशी करण्यासाठी चौकशी प्राधिकारी म्हणून माझी नियुक्ती केल्याचे ..... (गिस्तभंगविषयक प्राधिकार्याचे नाव व पदनाम) क्रमांक ..... वे दिनांक ..... वे आदेश कृपया पहावेत त्याची प्रत आपणास त्यानी पृष्ठांकित केली आहे.

१. या प्रकरणी प्राथमिक सुनावणी दिनांक ..... रोजी ..... (वेळ) यावेळी ..... (चौकशी ठिकाण) या ठिकाणी करण्याचे योजिले असून त्यास आपण हजर रहाणे अंवश्यक आहे असे या पत्राद्वारे कळविष्यात येते.

२. सावरकरी अधिकारी यानाही सुनावणीस सर्वसंबंधित कागदपत्रे घेऊन हजर राहण्याबाबत कळविष्यात येत आहे.

३. आपण जर वर नमूद केल्याप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी असण वेळी हजर राहिला नाहीत तर मी ही चौकशी एकतर्फी छालू करीन याची कृपया नोंद घ्यावी.

४. अपल्या बचावाचे आपणास सहाय्य करणाऱ्या भासकीय सेवकाचे नाव व पदनाम आणि पता मला कळवावा अशी आपणास विनंती आहे. जर आपणास विद्वी अवशायीचे (वकीलाचे) सहाय्य घेण्यास आपणास गिस्तभंगविषयक प्राधिकार्यांनी अनुमती दिली असेल तर अशा अनुमतीची एक प्रत माझ्याकडे कृपया पाठवावी.

५. कृपया या पत्राची पोत तात्काळ घावी.

आपला,

(चौकशी प्राधिकार्याचे नाव व पदनाम)

प्रति,

श्री. .... (सादरकर्ता अधिकारी याचे नोव आणि पदनाम) यांचकडे माहिती आणि आवश्यक कार्यवाहीसाठी अग्रेषित.

वरील पदात उल्लेखिलेल्या ठिकाणी, दिवशी आणि बेळी सर्वसंबंधित कागदपत्रे घेऊन, त्यांनी चौकशीस हजर रहावे अशी त्यांना विनंती आहे.

प्रति,

\*सादरकर्ता अधिकारी याचे नियंत्रक प्राधिकारी यांचकडे माहिती व आवश्यक कार्यवाही-साठी अग्रेषित.

सादरकर्ता अधिकारी यांना उपर्युक्त दिवशी आणि बेळी संबंधित कागदपत्रांसह हजर रहायाविषयी आदेश आवेत.

(चौकशी प्राधिकाऱ्याचे नोव व पदनाम)

\*टीप.—सादरकर्ता अधिकाऱ्यांना पाठविल्याच्या प्रतीमाच्ये हे टेलू नये.

परिशिष्ट २३  
(नियमित भुजावणीची नोटीस)

क्रमांक :

प्रति,

(अपचान्याचे नाव व पदनाम)

विषय.—विभागीय चौकशी

श्री. .... (अपचान्याचे नाव व पदनाम)  
यांचे विरुद्ध.

महोदय,

आपल्या विरुद्ध दाखल केलेल्या दोषारोपासंबंधी तोंडी चौकशी करण्यासाठी चौकशी प्राधिकारी म्हणून माझी नियुक्ती केल्याचे ..... (गिस्तभर्या विषयक प्राधिकारान्याचे नाव व पदनाम) अमाक ..... चे दिनांक ..... चे आदेश कृपया पहावेत. त्याची प्रत आपणास त्यांनी पृष्ठांकित केली आहे.

२. याप्रकरणी तोंडी चौकशी दिनांक ..... या दिवशी ..... (वेळ ..... ) या वेळी (चौकशीचे ठिकाण ..... ) या ठिकाणी मी सुरु करीन. आपणास अशी विनंती आहे की, आपण उक्त ठरलेल्या ठिकाणी आणि वेळी माझ्यापुढे हजर राहावे.

३. आपल्या बचावाच्या लेखी निवेदनामध्ये जे दोषारोप आपण मान्य केले नाहीत त्याबाबत या चौकशीमध्ये तोंडी पुरावा ऐकून घेण्यात येईल. दोषारोपांच्या समर्थनार्थ ज्या साक्षीपुराव्यांची तपासणी होईल त्याची उलटतपसणी करण्याचा आपस्याला अधिकार राहील.

त्याचप्रभागे स्वतः अवशीष: पुरावा देण्याचा आणि बचावाचे साक्षीदारांना तपासण्याचाही आपणास अधिकार राहील. आपल्या बचावाच्या साक्षीदारांची, जे कोणी असतील, त्यांची तपासणी (दिनांक ..... ) (वेळ ..... ) होईल आणि त्यानुसार त्यांना क्रमण: बोलाविष्याची आपण व्यवस्था करावी.

४. जर वर. नमूद केलेल्या दिवशी चौकशी पूर्ण झाली नाही तर सर्वसाधारणतः ती पूर्ण होईपर्यंत वरील ठिकाणी रोजऱ्या रोज चालू राहील.

५. आपण जर वर नमूद केल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी, वेळी व ठरलेल्या ठिकाणी हजर राहिला नाहीत तर चौकशी एकतर्फी करण्यात येईल याचीही नोंद घ्यावी.

६. या पक्काची पोच कृपया तात्काळ खाली.

आपला,

(चौकशी प्राधिकारान्याचे नाव व पदनाम)

प्रत,

श्री. ..... (सादरकर्ता अधिकान्यांचे नाव व पदनाम) यांना  
माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी.

२. त्यांना विनंती करण्यात येते की, या पत्रात वर नमूद केलेल्या वेळेस, तारखेला  
आणि स्थळी संबंधित कागदपत्रांसह मुनोवणीस त्यांनी हजर रहावे.

\*सादरकर्ता अधिकारी यांचे नियंत्रक प्राधिकारी यांचकडे माहिती व आवश्यक कार्यवाही-  
साठी अग्रेषित.

सादरकर्ता अधिकारी यांना उपर्युक्त दिवसी आणि वेळी संबंधित कागदपत्रांसह हजर  
राहण्यांवधी बाबेश घावेत

(चौकशी प्राधिकान्यांचे नाव व पदनाम)

\*टीप.—सादरकर्ता अधिकान्यांना पाठ्यविषयाच्या प्रतींमध्ये हे टेक्स नवे.

## परिशिष्ट २४

(साक्षीदारांना पाठवावयाच्या पत्राचा नमुना)

क्रमांक :

प्रेषक,

(चौकशी प्राधिकाऱ्याचे नाव व पदनाम) :

ग्रही,

(साक्षीदाराचे नाव व पत्ता)

महोबयं,

श्री. ..... (अपन्याचे नाव व पदनाम) यांच्या बटील  
 दोषारोपिवाचत चौकशी कारप्पासाठी ..... (किस्तभंविषयक  
 प्राधिकाऱ्याचे नाव व पदनाम) यांनी आदेश क्रमांक ..... दिनांक .....  
 ..... अन्यथे माझी चौकशी प्राधिकारी मऱ्याणुन नियुक्ती केली आहे. प्रस्तुत चौकशीत  
 आपली साक्षी उपर्युक्त ठरेल. तरी, दिनांक ..... रोजी (वेळ) .....  
 (स्थळ) ..... येथे कृपया आपण माझेशुद्दे हजर रहावे यांची आणणार विनंती  
 करण्यात येत आहे.

\*२. खाली दर्शविलेली कांगादपले आपण कृपया येताना बरोबर आणावीत असी विनंती  
 करण्यात येत आहे.

आपला विश्वासू,

(चौकशी प्राधिकाऱ्याचे नाव व पदनाम).

दस्तऐवजांची यादी—

(१)

(२)

(३)

\*आवश्यक तैये दर्शवावे.

## परिचय २५

(सहाय्यक अधिकार्यांच्या नियंत्रक शासितप्रसर भाहिती देणे)

अमांक :

प्रति,

(नियंत्रक अधिकार्यांचे नाव व पदनाम)

विषय.—विवरणीय शीकशी

श्री. .... (अपार्याचे नाव व पदनाम)  
यांचेविरुद्ध.

महोदय,

बरील प्रकरणात आपल्या निवेदणाखाली काळ करणारे श्री. ....  
(सहाय्यक अधिकार्यांचे नाव व पदनाम) यांक बचाव सहाय्यक नियंत्रक श्री. ....  
..... (अपार्याचे नाव) यांना निवेदित केले आहे. कातारा या अपार्याची सुनावणी  
दिनांक : ..... (वेळ) ..... (वेळ) ..... येते उद्देश्यात<sup>वेळे</sup>  
आली आहे. तरी, आपलास विनंती करण्यात येते की? श्री. ....  
(बचाव अधिकार्यांचे नाव) यांना, नियोजित विनंतीस सुनावणीस हजर सहाय्यावावत  
कृपया कळवावे.

आपल्या

(शीकशी प्राधिकार्यांचे नाव व पदनाम)

प्रत शाहितीसाठी अवैधित—

(१) श्री. .... (सहाय्यक अधिकार्यांचे नाव व पदनाम)

(२) श्री. .... (अपार्याचे नाव व पदनाम)

(शीकशी प्राधिकार्यांचे नाव व पदनाम)